



॥ अर्हम् ॥ श्री राराजाचार्य शान मन्दिर, पा  
॥ जगत्पूज्य-गुरुदेव-श्रीविजयवर्मसूरिप्यो नमः ॥

## विहार-वर्णना

( पूज्यपाद गुरुदेव श्रीमद्विजयवर्मसूरीधरजी महाराज थने तेओश्रीना शिष्य-  
समुदायनो केटलोक विहार. )



लेखक

सुनिराज 'श्रीजयन्तविजयजी,

१८५६-१८७७

प्रकाशक

शेठ फूलचंद वैद

सेकेटरी श्रीयशोविजय जैनग्रंथमाला

भावनगर.



वीर संवत् २४९२ ] . . . विक्रम संवत् १९८२

[ धर्म संवत् ४

बडोदरा-शियापुरामां धी लहणामिन्स्टीम प्रिन्टिंग प्रेसमां ठकर अंवालाल विहळभाइए  
प्रकाशक माटे छापी प्रसिद्ध कर्यु, ता. २०-१०-२५.

## किञ्चिद्-वक्तव्यं.

प्रारंभ—

मुसाफरीनां वृत्तान्तो लखवानो रिवाज आजतो नहि, परन्तु चहु लांबा काळशी चाल्यो आवे छे. जूना भंडारोंमुँ निरीक्षण करतां आवां मुसाफरीनां वृत्तान्तोवालां सेकडो पुस्तको उपलब्ध थाय छे. प्राचीन तीर्थमालाओ ए पण शुं छे ? ए पण मुसाफरीनां वृत्तान्तोज छे. पछी ते वृत्तान्तो गद्यमां लखेलां होय के पद्यमां. जैनमुनिराजोना हाये प्राचीन सप्तयमां लखायेलां जे वृत्तान्तो मझे छे, ए वषे भागे पद्यमां लखेलां मझे छे. आवी रीतनां वृत्तान्तो लखवानो रिवाज भारतर्पणा छोकोमांज प्रचलित हतो, एम केइ नवी. मेगस्यानिस, हुएनसंग विगेरे चीन अने यूरोपना मुसाफरोए पण पोतानी यावानां वर्णनो लख्यां छे; ते उपर्या ए स्पष्ट जणाय छे के तमाम देशना मुसाफरो एवां वृत्तान्तो लखता हता.

शाह हेमचंद्र नव्युभाष्ठ-अभद्रावाहवाणी तम्भथी

\* १०० नक्को। भे. \*

मारा आ विहारवणनमा पण एमज थयेलु छ. स. १९७१ नी सालमां उद्यपुरमां में दीक्षा लीधी, त्यारथी स्वर्गस्य गुरुदेव श्रीविनयवर्षसूरीश्वरजी महाराजना विहारनी नोंघ में लखवी शरु करेली; परन्तु ते वक्ते मने स्वप्नये ख्याल न्होतो के मारी आ नोंघ बीजाओने पण उपयोगी यशे अथवा आ नोंघ छपाववानो प्रसंग प्राप्त यशे... अने तेथी संक्षेपमां नोंघ राखवी शरु करेली. परन्तु वज्जना व्हेवा साये मारी ए टूंकी नोंघनो संग्रह पण सारो यतो गयो. अने तेथी अमारो-अमारा गुरुमाझोनो एवो विचार-ययो के—आपणा तरफयी गुरुमहाराजना विहारसुं एक पुस्तक ब्रह्म पाढवुं. आ विचार नकी यतां में मारी नोंघ वज्जे विस्तारथी लखवी शरु करी; बल्के छेवटना मागमां तो दरेक गाममांथी उपयोगी हकीकत नोंधी लेवा एक फार्म पण तैयार कर्युं, के जेनी नक्कल आ पुस्तकनी अंतमां आपेल छे. आम एक तरफयी विहारसुं वर्णन कंडक विस्तारथी लखवुं शरु कर्युं; ज्यारे बीजी तरफयी गुरुमहाराजना १९७१ नी साल पहेलाना विहारनी नोंघो

माटे तपास करवी शहु करी. परिणामे मने गुहमहाराजना केटलाक विहारनी, पूरेपूरी हकी-कतो नहिं, तो कममां कम मुसाफरीनां गामो विगेरे हकीकतो तो जहर उपलब्ध थइ. अनं तेथी वणा वर्षेना ए वधा प्रवत्नना परिणामेन गुरुदेवनी कृपायी आजे आ पुस्तक हुं जनसमाजनी समक्ष उपस्थित करवा भाग्यशाळी थइ शकयो हुं.

### वर्णन—

आ पुस्तकमां स्वर्गस्य गुरुदेवे स्वयं करेला विहार ऊपरान्त गुरुदेवना शिष्योए पण ज्यां ज्यां विहार कर्यो, त्यां त्यांना विहारनी-मार्ग विगेरेनी-हकीकतो जेटली मळी तेटली मेळवीने आपवामां आवी छे. अनं तेथी गुजरात, काठीयावाड, मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, संयुक्तप्रांत, मगध, बंगाल, खानदेश, वराड, महाराष्ट्र अनं (निजाम) हैदराबाद सुधीतुं पण वर्णन आपी शकायुं छे. एकंदर रीते आ पुस्तकमां १४६८ गामोतुं वर्णन छे जेमां ७४९ गामो जैन वस्तीवाळां छे, ९८ जैनतीर्थो छे, अनं ३७१ गामो ऊपर विस्तारथी नोटो आपेली छे.

### उपयोगिता—

माहं नम्र मन्तव्य छे के आ पुस्तक न केवल जैन शेताम्बर मूर्तिपूजक साधुओनेज उपयोगी छे; वल्के एवा कोइ पण साधुओ (स्यानकवासी-तेरापंथी विगेरे), के जेओ हमेशां पैदलज विहार करे छे, ते वधाओने माटे उपयोगी छे. एटलुंज नहिं परन्तु तेथी आगल वधीने तपासीए तो कोइपण इतिहास प्रेमी के डीरेक्टरी तैयार करवानी इच्छा राखनारने पण आ पुस्तक उपयोगी थइ पडशे. आवीज रीते लांचो विहार करनार मुनिराजो जो जुदा जुदा देशना पोतानां विहारवर्णनो तैयार करे, तो थोडाज परिश्रममां आखा हिंदुस्थानना तपाम जैनोनी डीरेक्टरी आसानीथी तैयार थइ शके. जोके आवी रीते जुदां जुदां वर्णनो अस्तव्यस्त जहर देखाय, परन्तु कोइपण संस्था के व्यक्ति आवी नोंधोने एकठी करी, ते ऊपरथी डीरेक्टरीनी रीतिए गोठवी ते हकीकतोने संकलित करे, तो जहर केटलेक अंशे तेनी पूर्ति थइ शके.

### अनुभव—

चोक्स गामोमां के चोक्स देशोमां विचरनाराओ विशाल अनुभवथी वंचित रहे छे, एखुली हकीकत छे. अमारा जुदा जुदा देशोना विहारथी अमने नाना प्रकारनी स्थितियोनो अनुभव थयो छे. आ अनुभवना प्रसंगो एटला वधा छे के जेना ऊपर एक खाससु पुस्तक लखी शकाय, तेम छतां थोडा अनुभवो आ प्रसंगे टांकवा समुचित समजुं हुं.

१ नाशिक, पूर्वस्थानदेश अने पश्चिमस्थानदेशना नीछाओमां एवा सेकडो मैनो हे, के जेअो पहेळां मूर्तिपृष्ठक हता, परन्तु संयेगी साधुओना विहारना अमावे तेअो स्थानक्षत्रासी घइ गया हे. आवीज स्थिति मेवाड, मारवाड अने माझवानां गामोमां-न्हानां न्हानां गामोमां पण घइ गइ हे. वात खरीज हे के फेरे ते चरे. जोकं ए न्हानां न्हानां गामोना लोको स्वभावे सरळ अने कदाप्रह विनाना होय हे, अने तेथी तेवा लोकोने साधुओनो सप्तागम याय, अने सत्य उपदेश मळे तो तेओ जलदी रस्ता ऊपर आवी शके तेप हे.

२ मारा भारवा प्रमाणे स्थानक्षत्रासी मुनिओ पोतानो प्रभाव गाढामां रहेनारा खद्रिक शे.० मूर्तिमूरक ऊपरने कंदक पाटी शके हे. अन्य दर्शनियोने जैन बनावयानी वाततो दूर रही, परन्तु दिग्म्बर जैनो ऊपर पण पोतानो प्रभाव पाडी शकता नयी. अने तेने उद्देन बुद्देलखंड अने मंयुक्तप्रांतोमां दिग्म्बरोनी घगी वस्ती होया उतां ते ते देशोमां हजु मुधी तेअो प्रवेश करी शक्या नयी.

३ आगरा नीछामां पट्टीशाड जैनोनी वस्ती घगी हे, तेअो मूरु खेताम्बर मैनो हता. ( तेअोमांना घणाघरा अत्यारे पग कहे हे के अमे खेताम्बर हता ) पण संयेगी मुनिरानोना विहारना अमावे केटलाक स्थानक्षत्रासी आम्नायने अने केटलाक दिग्म्बर आद्यायने मानवा आगी गया हे. ए तरफां न्हानां म्होऱ्यां गामोमां मुनिरानो विनेरे तो पगो आम याय तेप हे.

४ बुद्देलखंड अने मंयुक्तप्रान्तोमां दिग्म्बरमाडोनी वस्ती सारी हे, तेअो खद्रिक होइ मंयेगी साधुओने गोचरीगणी छोरावे हे. तेथी आ प्रान्तोमां विहार करामां वजारे मुद्रेली पट्टी नयी.

५ दंगाड जने मगथना लोकोमां मांसाहार करनारा याते हे. परन्तु तेअो भक्तिराचा अने दुदिशाळी होतारी तेमना ऊपर उपदेशर्नी अमर मारी गाय हे. तेअो दुसिमो नितार जने हे, के नव्हाड मांसाहारनो स्थान वरे हे. उपदेशरोनो प्रशार पाय, तो आ देशोमां इगारे मळुमो मांसाहार ठोडे अने भेनपर्मना अनुगामी बन तेप हे.

६ दोरी साधाड अने देशादमां तेगांगीओनुं ओर याते हे. तेगांगीना धरागी दुरागी दहारे हे. देवती अने स्थानक्षत्रासी माधुधोमे गोचरी देशारामा लग

अधर्म समजे छे “ जीवोने बचावामां अद्वार पाप ” समजनार एवा होय एमां नवाह जेवुं कंडज नथी अने तेथी तेरापंथीयोनी वस्तीवाळा प्रदेशमां विचरतां संवेगी साधुओने वधारे मुश्केली नडे छे.

७ माळवा अने मारवाडना केटलाक भागोमां त्रण युझना आम्नायवाळा जोवामां आवे छे. त्रण वर्ष ऊपर रतलाममां झगडो यथा पछी माळवाना त्रण युझ-चार युझवाळा-ओमां वैमनस्य वधु फेळायुं छे.

८ माळवा के मारवाडथी आगळ बुंदेलखंड, संयुक्तप्रान्त, बंगाल, मगध, सिंध, महाराष्ट्र, वराड, हैद्रावाद, अने मद्रास आदि दूरना प्रान्तोमां तेवाज साधुओए विचरबुं जोइए छे के जेओ विद्वान् होय, समयज्ञ होय, अने ठेकाणे ठेकाणे जाहेर भाषणे आपी लोकोपकार करवानी उत्कंठा अने शक्ति धरावता होय, तेम साथे साथे परम्पर-सहिष्णुता अने शारीरिक कष्टोने पण खहन करवानी ताकात होय. केवळ देशो, शहेरो के नगरो जोवानी भावनाथी अथवा यात्राओना निमित्तथी सामान्य साधुओए अपवादो सेवी-चारित्रने दूषित करवा माटे एटले दूर दूर जवानी आवश्यकता हुं जोतो नथी. मारा नम्र भत प्रमाणे तेवा सामान्य अने खाली खेपो करनारा साधु-साध्वीओ तेवा देशोमां जड़ने चारित्रने दूषित करवा साथे लोकोने अधर्म पमाडवा सिवाय कंडपण लाभ लङ आवता नथी. एवा साधु-साध्वीओतो गुजरात, काठियावाड, कच्छ अने मारवाडमां विचरी यथाशक्ति लोकोने सन्मार्ग पर जोडवा अने धर्मभां छढ राखवा प्रयत्न करे, एटलुंज वस छे. जे साधुओ जाहेर भाषणे अने व्याख्यानो द्वारा लोकोने उपदेश आपी शके छे; पोताना सच्चारित्रथी अन्य दर्शनियो ऊपर सारी छाप पाडी शके छे; अने षड्दर्शनना ज्ञानपूर्वक अन्यदर्शनीय विद्वानो साथे शान्तिपूर्वक धर्मचर्चा करे तेओने संतोषकारक उत्तरो आपी सद्गुणानुरागी बनावी शके छे; एवा साधुओ कष्ट सहन करीने अने किंचित् अपवादने सेवीने पण उपर्युक्त देशोमां विचरे तो जळ्हर तीर्थयात्रा साथे शासनोन्नतिनो अपूर्व लाभ मेळवी शके.

आ प्रमाणे जुदा जुदा प्रान्तोमां विचरवाथी अमने जे अनुभव थयो छे, अमारा विचारो वंधाया छे, ते संक्षेपमां ऊपर जणावेळ छे, आशा छे के आ पुस्तकना वांचनारा—आ पुस्तकने उपयोगमां लेनारा महानुभावो जळ्हर ऊपरनी बाबतोने लक्षमां लेशे.

## उपकर—

आ ‘विद्वारवर्णन’ ने तैयार करवामां हुं अनेक महानुभावोनो ऋणि वन्यो

हुं. तेओमां जेओनी नोटो उपरथी जुदा जुदा प्रान्तोना 'विहारो' में आ बुकमां आप्या छे, ते सर्वनो आ स्थळे आमार मानुं हुं: जेमनी जेमनी नोटो उपरथी में विहारो आप्या छे, तेओनां नामो में ते ते स्थळे आपेलां छे, एटले आ स्थळे पुनः आपवानी आवश्यकता जोतो नयी. उपरान्त आ पुस्तकने छपाववा माटे प्रेरणा करनार; सुसंगठित रीते गोठववामां, शुद्ध करवामां, प्रुफो सुधारवामां अने एवी बीजी बीजी रीते पण मदद करनार पून्यपाद इतिहासतत्त्वमहोदधि आचार्य श्रीविजयेन्द्रसूरिनी महाराज, न्यायतीर्थ—न्यायविशारद उपाध्यायजी श्रीमंगलविजयजी महाराज अने शासनदीपक मुनिराज श्रीविद्याविजयजी महाराजनो पण अंतःकरणधी उपकार मानुं हुं.

छेवटे—“ मुनिराजोने जुदा जुदा देशोनो विहार क्रुबामां अने इतिहास प्रेमी-ओने इतिहासने अंगे पण यत्किचित् अंशे उपयोगी थाय ” ए इरादायी लखेला आ पुस्तकनो जनता योडे घणे अंशे पण लाभ लेशे तो मारा परिश्रमनी सार्धकता समजीश.

प्रान्ते—आ पुस्तकना वांचनाराओने निवेदन करवुं आवश्यक समजुं हुं के आ पुस्तकनी अंदर जे जे हकीकत आपी छे, तेमां कांइण्ण न्हानो—मोटो फेरफार जणाय तो ते आ पुस्तकना प्रकाशकनं पत्रद्वारा जगाववा तेओ अमुयह करशे के जेयी बीजी आवृत्तिमां सुधारी लेवा प्रयत्न करवामां आवे. वस, आटला निवेदन साथे आ वक्तव्यने अहिंज समाप्त करुं हुं.

खीवाणदी (मारवाड)  
येसतुं वर्ष, वीर सं. २४९२.  
चर्म सं ४ }

जयन्तविजय.



# सांकेतिकवर्णोनो खुलासो.

आ.=भाशरे.	प.=पश्चिम.
आ. रो.=आगरा रोड.	पृ.=पृष्ठ.
आ. गृ.=आगेवान गृहस्थ.	वा.=वात्रु,
आ. क.=आणंदजी कल्याणजी.	म.=महाराज.
आ. पु.=आणंदजी पुरुषोत्तम.	मा.=माइल.
उ., उपा.=उपाश्रय.	मा. न.=माइल नंबर.
उ.=उतर्या.	मा., मार.=मारवाडी.
ओ., ओस.=ओसवाल.	मू.=मूलनायक.
क.=कच्छी.	मू.=मूर्त्तिपूजक.
का.=काठीयावाडी.	मु.=सुंवड.
गु.=गुजराती.	म्यु.=म्युनिसिपालीटी.
जु., जू.=जूओ.	रो.=रोड.
जी.=जील्हो.	ल., लग.=लगभग.
ता.=ताळुको.	वि. ह.=विशेष हकीकत.
दि., दिंग.=दिंगंबरी.	वि.=विहार.
दी. क.=दील्ही कल्कत्ता.	व.=वर्णन.
दी. क. रो.=दील्ही कल्कत्ता रोड.	शा. वि. जै=शास्त्र विशारद जैनाचार्य.
ना.=नामदार.	श्रा. घ., श्रा. घर.=श्रावकनां घर.
दे., देरा.=देरासर.	श्वे., श्वेतां.=श्वेतांबर.
नो. नं.=नोट नंबर.	स्था. वा.=स्थानकवासी.
नं.=नंबर.	हे.=धा.=हेमचंद धारशी.
न्या. वि.=न्याय विशारद.	है.=हैद्राबाद.
न्या. ती.=न्यायतीर्थ.	

## सांकेतिक चिह्नोनी ओलखाण.

---


- (०) आ निशानीवाला गामोमां सामैयानी घणीज धामधूम; मांडवा तथा दरबाजानी रचना; छवना-पताका अने बजार शणगारवी विगेरे यऐल समनवुं.
- (००) आ निशानीवाला गामोमां सामैयानी मध्यम धामधूम; छवना-पताका अने दरबाजानी रचना विगेरे यऐल समनवुं.
- (०००) आ निशानीवाला गामोमां सामैयानी छवना-पताकादियी रहित मध्यम धामधूम यऐल समनवीं.
- नोट—आ निशानीओयी वाला धामधूमनुं माप जाणी शकाय दे पर्छु आंतरिक मकि-  
दत्साइनुं माप जाणी शकाय नहीं. घणा गामोमां वाला आइवर थोडो पण  
आंतरिक दत्साह घणो देखातो हतो अने केटलाक गामोमां राज्य विगेरेना  
शोकादि कारणोयी वाला धामधूम यह नहोती.
- (-) आ निशानीवाला गामोमां पूऱ्य गुरुमहाराजश्रीए एक जाहेर भाषण आपेलुं  
समनवुं.
- (=) आ निशानीवाला गामोमां पूऱ्यपाद गुरुमहाराजश्रीए अनेक जाहेर भाषणो  
आपेलां समनवां.
- नोट—जे गामभां दत्सावाना स्थानभी अन्य स्थानमां जड, उमा यहाने, भाषणनी पदति  
प्रमाणे भाषणो आपेलां तेना ऊपरज निशानी करेली दे. वाकी मंगलाचरण,  
व्याख्यान, उपदेशादि तो याज करे, तेनी गणवी यह शके नहीं.
- (\*) आ निशानीवाला गामोमां अमे गंया नधी, अयवा रोकाया नयी.
- (३) कोइ गाम नजानो वे रस्ता आप्या दे तेमांगी एक रस्ता ऊपर आवी निशानी  
आपी दे, अने मूळ रस्ताने ढोडीने खास करवा माटे गया हशुं तेवां गामो  
ऊपर पण यापासाव्य आवी निशानी आपेली दे.
-

## समजुती.

~~~~~

- १ विहार—वर्णनना चार खंड पाडवामां आवेला छे तेमां पहेला खंडमां खास में मारा अनुभवथी विहारनी यादी लखेली ते दाखल करी छे, बीजा खंडमां अन्य मुनिराजोनी बुको उपरथी मलेछी यादी दाखल करी छे, त्रीजा खंडमां प्रथमना बने खंडना गामोनी विशेष हकीकत माटे नोटो आपेक्षी छे अने चोथा खंडमां आ बुकमां आवेल जैनतीर्थी, मोटां मोटां गामोनुं अन्तर अने पाकी सडको विर्गेरे आपेल छे.
- २ विहार—वर्णनमां जे माझलनी संख्या अने मा० नं० आपेला छे, ते मुंबई पछीता विहारमां एक गाममां अमारा उत्तरवाना स्थानथी बीजा गाममां ठेठ उत्तरवाना स्थान सुधीना लखेला छे.
- ३ श्रावकनां घरना खानामां खाप जैन श्वेतांवर मूर्त्तिपूजक श्रावकोनीज संख्या आपेली छे. बीजा फीरकानी संख्या जाणवामां आवी ते विशेष हकीकतमां अने नोटोमां आपेली छे, श्रावकना घरनी संख्या जो के चोकसाइ माटे बनती काळजी राखी छे छतां आशरे ( लोकोने पूँछीन ) लखेली छे, तेथी तेमां वधारे ओछी होवानो संभव होइ शके.
- ४ देरासरना खानामां मुख्य अने पंचायती देरासरोनी संख्या लखेली छे, अने ते संख्या चोक्कसज हशे. घरदेरासरोनी संख्या भेगी गणेली नथी.
- ५ उपाश्रयना खानामां साधु—मुनिराजोने उत्तरवा योग्य स्थान ( पछी तेने उपाश्रय, धर्मशाला, ज्ञानशाला के जिनशाला, गमे ते कहेता होय ) नीज संख्या लखी छे ते सिवाय नानी धर्मशालाओ के नाना उपाश्रयोनी संख्या तेमां आपी नथी.
- ६ वि. ह. ना खानामां ज्यां उपाश्रय न होय त्यांनुं उत्तरवानुं स्थान, आ. गृ. नां नामो विर्गेरे जे जे विशेष हकीकत जाणवामां आवी ते आपी छे.
- ७ जे खानामां ( - ) आवी निशानी आपी छे ते खानानी अथवा ते गामनी हकीकत पहेलां आवी गइ छे, तेम समजी बीजे ठेकाणे ज्यां ते गामनुं नाम होय त्यां जोइ लेवी.
- ८ जे खानां खाली राखवामां आवेल छे, तेनी हकीकत मारा जाणवामां आवी नथी, अथवा निश्चय थइ शक्यो नथी, तेथी लखी नथी तेम समजबुं.





जगत्पूज्य स्वर्गस्थ शास्त्रविद्वारद—जैनाचार्य  
श्रीविजयधर्मसूरि महाराज,


जन्म सं. १९२४  
दीक्षा सं. १९४३

आचार्यपद सं. १९६४  
निर्वाण सं. १९७८


छत्तसर्वे

नवद्युगप्रवर्तक, जैनधर्मोद्धारक, जगत्पूज्य,  
स्वर्गस्थ—गुरुदेव

शास्त्रविशारद—जैनाचार्य—श्रीविजयधर्मसूरिजी  
महाराजना  
स्वर्गीय आत्मा समीपे  
सादर समर्पित.



# अनुक्रमणिका.



## ( प्रथम खंड )

- १ श्रीउदयपुर (मेवाड) थी केशरीयाजी, ईंडर, अमदाबाद, पानसर, लीच, घोणी, वीरमगाम, उपरीआला, मांडल, बजाणा, वडवाण, लीचबी, राणपुर, बोटाद अने वळा यहने पालीताणा. ( सं. १९७२ ). १-
- २ पालीताणायी मावनगर, महुवा, कुंडला, अमरेली यहने राजकोट. ( सं. १९७३ ). ४-
- ३ अमरेलीयी जूनागढ, वेरावळ, मांगरोळ, पोरवंदर, घोराजी, जेतपुर, गोडल, राजकोट यहने जामनगर. ( सं. १९७४ ). ६-
- ४ वरेज पार्वनाथनीयी घोराजी. ( सं. १९७४ ).
- ५ जामनगरथी मोरबी, वांकानेर, राणपुर, घोलेरा, संभात, भरुच, सुरत यहने मुंबई. ( सं. १९७५ ). ९-
- ६ सुन्हेयी ठाणा, शाहापुर, नाशिक, मालेगांव, धुलीया, शिरपुर, मांडवगढ, इंदोर, वेवास, मकसी, गुणा, शिवपुरी, लक्ष्कर यहने आगरा. ( सं. १९७७-७८ ). ११-
- ७ आगरायी मथुरा यह वृन्दावन. ( सं. १९८० ). २१-
- ८ शिवपुरी (सीपरी) थी झांसी, काल्पी, कानपुर, अल्हाचाद यहने बनारस. ( सं. १९७८-७९ ). २२-
- ९ धुलीभायी अमलनेर. ( सं. १९७७ ).
- १० शिरपुर (वाघारी) थी अमलनेर. ”
- ११ अमलनेरथी पारोला यहने बादरपुर. ”
- १२ इंदोरयी मांडवगढ. ( सं. १९७८ ).
- १३ अल्हाचादयी माणिकपुर जंकशन, चित्रकूट, वांदा, महोना, मउ-राणीपुर यहने झांसी. ( सं. १९७९ ). २८
- ( प्रथम खंडतुं अनुसंधान )
- १४ पैच-मुरेनायी शौरीपुर. ( सं. १९८१ ). १

|                                                                                                                                                                |               |         |
|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------|---------|
| १९ बजरंगढ अने राघोगढ                                                                                                                                           | ( सं. १९८१ ). | १२४     |
| १३ मकसीथी उज्जैन, वडनगर, बदनावर, रतलाम, सेमलीया, जावरा, मंदसोर, प्रतापगढ, वळ, छोटीसादरी, करेडा, कांकरोली, देसूरी, धाणेराव, सादरी, राणपुरजी, बाली थइने खीवाणदी. | ( सं. १९८१ ). | १२४-१२७ |

## ( द्वितीय खंड )

|                                                                                                                |                             |       |
|----------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------|-------|
| १७ अमदावादथी ईंडर, केशरीयाजी, उदयपुर थइने राण(क)पुर.                                                           | ( आश्रे सं. १९७० ).         | ३१-३२ |
| १८ पालणपुरथी आबू                                                                                               | "                           | ३३    |
| १९ मुंबईथी नाशिक, अंतरिक्षजी, भांडकजी, कुलपाकजी, (निजाम) हैद्रावाद, पुना, शाहापुर थइने मुंबई.                  | ( सं. १९७२ थी १९७६ )        | ३३-४२ |
| २० ( निजाम ) हैद्रावादथी जाळना, भुसावळ, खंडवा थइने मांडवगढ.                                                    | ( सं. १९७९-८० ).            | ४२-४९ |
| २१ इंदोरथी उज्जैन थइने देवास.                                                                                  | "                           | ४९    |
| २२ बरोराथी नागपुर.                                                                                             | "                           | ४९    |
| २३ बनारसथी अल्हावाद, कानपुर, ऐनपुरी, आगरा, जयपुर, अजमेर, व्यावर (नयाशहेर) थइने पाली. (आश्रे सं. १९६९ थी १९६८). | ४६-४९                       |       |
| २४ शिकोहावादथी इटावा, कानपुर, फतेहपुर, अल्हावाद, मीरजापुर थइने बनारस.                                          | ( आश्रे सं. १९६९ थी १९६८ ). | ४९-५० |
| २५ वीरमगामथी कपडवंज, गोधरा, उज्जैन, गुणा, शिवपुरी, झांसी, कानपुर, अल्हावाद थइने बनारस. ( सं. १९९९ ).           | ५०-५२                       |       |
| २६ बनारसथी पटणा, विहार, पावापुरी विगेरे नगरीओ, सम्मेतशिखरजी थइने कलकत्ता.                                      | ( सं. १९६३ ).               | ५२-५४ |
| २७ जोधपुरथी पाली.                                                                                              |                             | ५४    |
| २८ बनारसथी अयोध्या थइने लखनौ.                                                                                  | ( सं. १९६८ ).               | ५४-५६ |
| २९ व्यावरा ( मालवा ) थी झालरा पाटण.                                                                            | ( सं. १९८१ ).               | ५५-५६ |
| ३० इंदोरथी हाटपीपळीया थइने बागली.                                                                              |                             | ५६    |

## ( तृतीय खंड )

३१ प्रथम खंड अने द्वितीय खंडमां आवेलां गामो ऊपर नोयो.

१७-१२२

## ( चतुर्थ खंड )

३२ आ पृस्तकमां आवेला जैनतीर्थोनो अकारादि अनुक्रम.

१२८-१२९

३३ आ पृस्तकमां आवेलां मुन्ह आदि मोटां मोटां गामों अन्तर जगावनारुं पत्रक.

१३०-१३१

३४ आ पृस्तकमां आवेली पाकी सङ्को.

१३६-१४०

३५ शुद्धिपत्रक.

३६ विहारां वर्णन लखवा माटे तैयार करेलुं पत्रक.<sup>२</sup>

## केटलाक शब्दोनो भावार्थ.

**चैत्याळय**=दिगंबर संप्रदायमां धर्देरामरने चैत्याळय कहे छे तेमन दिगंबर संप्रदायना तारणपंथी ( मूर्त्तिने नहीं माननारा ) लोको देरासरमां मूर्त्तिने स्थाने ज्ञान पवरावे छे तेवा मंदिरोने तेओ चैत्याळय कहे छे.

**नाल**=बने बाजुए पहाड़नी श्रेणिओनी बच्चीयी पहाड़ीप्रदेश उल्लंघन करवाना सांकडा मार्गने नाल कहे छे. आवी नालो मारवाड-मेवाडमां प्रसिद्ध छे.

**कचेरी**=नाना गामोमां अमलदारोने उतरवाना स्थान(जेमां मुसाफरो पण उतरी शके छे) ने माळवा अने मेवाडादि देशोमां कचेरी कहे छे,

**सराइ**=मुसाफरोने उतरवाना स्थान( घर्मशाला )ने पूर्वदेशमां सराइ कहे छे.

**चावडी**=मुसाफरोने उतरवाना स्थान( घर्मशाला )ने दक्षिणदेशमां चावडी कहे छे.

**चोपाड**=मुसाफरोने उतरवाना स्थानने बुद्धलखंड अने तवरवार जीलामां चोपाड पण कहे छे.

**तीवारी**=मुसाफरोने उतरवा लायक एक तरफयी खुल्ला त्रण दरवाजावाढी ओशरीने पूर्व-देशमां तीवारी कहे छे.

**बोरा**=तवरवार जीला तरफ 'गाममां कोइ मुखी अने धनाढ्य होय' तेने बोरा कहे छे.

# विहार-वर्णन.



जगत्पूज्यश्रीयिजयधर्मसूरीश्वरगुरुभ्यो नमः ।

## विहारवर्णन.

(प्रथम संड).

श्रीउद्दयपुर (मेवाड) यी केशरीयाजी, ईंडर, अपदावाड, पानसर, लौच, भोयणी, वीरमगाम, उपरीआला, मांडल, बजाणा, बढवाण, लौवडी, बोटाड अने बला थइने श्रीपालीताणा मुठीना विहारनी यादी।

(संवत् १९७२).

| माझ्य. | गामनां नामो.    | श्रावकनां<br>वर. | द्रासर<br>उपा-<br>श्रय. | विशेष हकीकत.                                                     |
|--------|-----------------|------------------|-------------------------|------------------------------------------------------------------|
| १      | उद्दयपुर्या     | २९०              | ३४                      | २ जू. नो. नं. १                                                  |
| २      | गोरखनविलास      | ०                | ०                       | ० सरकारी कोटडीमां रात रखा,                                       |
| ३      | काया            | ०                | ०                       | ० जू. नो. नं. २                                                  |
| ४      | श्रीडी          | ०                | ०                       | ० सराइमां उत्तर्या.                                              |
| ५      | परमाद           | ०                | ०                       | ० धर्मशाला सारिछं, दिगंबरोमात्र ३०छे.                            |
| ६      | भुजेवार्नी ०००= | ०                | २                       | १ श्रीकेशरीयाजी तीर्थ, जू. नो. नं. ३                             |
| ७      | सरवाडा          | १०               | १                       | ० सरकारी धर्मशाला ए पण उद्दयपुरना<br>महाराणाना मकानमां उत्तर्या. |
| ८      | कगचाड           | ०                | ०                       | ० ईसाइनी स्कूलमां उत्तर्या. काचो रस्तो                           |
| ९      | पाल             | १                | ०                       | ० श्रावकना चरमां उत्तर्या.,                                      |

| माइल. | गामनां नामो.        | श्रा. घर. देरा. उपा. | वि. ह.                                                      |
|-------|---------------------|----------------------|-------------------------------------------------------------|
| १०    | टांकाटुंका          | ० ० ०                | सराइमां उत्तर्या. काचो रस्तो                                |
| १०    | मुडेठी              | ० ० ०                | जू. नो. नं. ४ "                                             |
| २     | .....               | ० ० ०                | चोरामां उत्तर्या. "                                         |
| १०    | बडाली-              | २०० ३ २              | जैनपाठशाळा विग्रे छे. "                                     |
| ६     | खेडव्रक्षा          | ३० २ १               | "                                                           |
| ४     | .....               | ० १ ०                | दिगं० ८-१० घरअनंदेगासर बे छे.                               |
| ६     | बडाली-              | २०० ३ २              | सडक                                                         |
| ६     | ईंडर ०००-           | १९० ६ १              | तीर्थ. जू. नो. नं. ५                                        |
| ४॥    | कुकडीया             | ९ १ ०                | श्रावकना घरमां उत्तर्या. काचो रस्तो                         |
| ४॥    | पोसीना              | ० १ १                | तीर्थ छे. जू. नो. नं. ६ "                                   |
| ४॥    | सावली               | ७ ३ १                | "                                                           |
| ६     | जामला               | ७ १ १                | "                                                           |
| २     | वक्तापर             | ५० १ १               | "                                                           |
| ४     | अमनगर<br>(हिंमतनगर) | ९० ३ १               | श्रावकोना घरमां पुरुषो तथा<br>छोकरा बहुज थोडा छे. "         |
| १०    | सलार                | ७ ० ०                | श्रावकना घरमां उत्तर्या. "                                  |
| ६     | प्रांतिज ००=        | १०० १ २              | स्थानकवासीना घर १०० छे. "                                   |
| ४     | वाघपुर              | ००० २० १ १           | "                                                           |
| ४     | संघपुर              | ०० ३० १ १            | आंहीयी १ माइल दूर जुना शंग-<br>पुरमां जुन्हे देरासर १ छे. " |
| २     | महुडी               | ००० २९ १ १           | "                                                           |
| ६     | प्रांतिज            | ००= १०० १ २          | "                                                           |
| <     | घडकण                | २९ १ १               | काची सडक                                                    |
| <     | धारासण              | ० ० ०                | "                                                           |
| <     | देहगाम              | ०= १९० १ २           | "                                                           |
| ४॥    | डमोडा               | ००० ६० १ १           | "                                                           |
| <     | नरोडा               | ००० ६० १ १           | "                                                           |
| ६     | अमदावाद ०=          |                      | जैनपुरी कहेवाय छे.                                          |

| माद्ल. | गामनां नामो.    | आ.पर. | देरा. | उपा. | वि. ह. | कानो रस्तो                        |
|--------|-----------------|-------|-------|------|--------|-----------------------------------|
| ८      | ओगगोन           | २९    |       |      |        |                                   |
| ८      | कलोल            | ०००   | १०    | ३    | ३      | "                                 |
| ४      | पानसर           | ०००   | ६     | १    | १      | तीर्थ दे. जू. नो. नं. ७           |
| ८      | कीओल            |       | २९    | ३    | १      | "                                 |
| ८      | लैन             | ००=   | ८०    | १    | १      | पांमरापोल मोटी दे.                |
| ३      | अंबासग          | ०००   | २०    | ३    | १      | "                                 |
| ३      | जोटाणा          | ०००   | १००   | १    | १      | देरासरनो नीर्णदार पायदे.          |
| ८      | भोयणी           | ०००   | ०     | १    | १      | तीर्थ दे. जू. नो. नं. ८           |
| १०     | रामपूरा         | ०००   | ९०    | ३    | १      | "                                 |
| १२     | वारमगाम         | ०-    | ४००   | १    | २      | जू. नो. नं. ९                     |
| ८      | गोरद्या         |       | १९    | १    | १      | कानो रस्तो                        |
| ४      | उपरीआडा००००=    | ०     | ३     | १    | १      | तीर्थ दे. जू. नो. नं. १०          |
| १०     | पांडल           | ०=    | ३००   | ४    | ३      | मैनसंस्कृतपाडशाळा सारी चाहेदे.    |
| ६      | दमाडा           | ०००=  | ९०    | १    | १      | "                                 |
| ६      | गोरीयावाडा००००- | १     | ०     | ०    |        | द्रवारी मकानमां उतपा.             |
| ४      | पाटटा           | ०००=  | १००   | २    | २      | मैन पाडशाळा दे.                   |
| ६      | धनागा           | ०००-  | २०    | १    | १      | जूओ नोट नंबर ११                   |
| १०     | अंडेवार्डीया    |       | २०    | ०    | १      | "                                 |
| ६      | धना             |       | २९    | १    | १      | जूओ नो. नं. १२                    |
| १०     | गतर             |       | २०    | १    | १      |                                   |
| ४      | दद्याण देष्प    | २००   | १     | १    |        | पर्मशाळा, झानवेदिर, हुसरशाळा,     |
|        |                 | ००=   |       |      |        | मैनपाडशाळा दे.                    |
| ३      | दद्याण घर       | १००   | २     | १    |        | मैनपाडशाळा दे, गाम घर             |
|        |                 | ००-   |       |      |        | दे.                               |
| १०     | किंदवार्डीया    | --    | ०     | *    | ०      | मैनपाडशाळीनो पर दे, मैनामां उतपा. |
| ४      | मीढी            | ०२=   | १५०   | २    | १      | जू. नो. नं. १५                    |
| १      | मोह             | ००*   | १०    | १    | १      | "                                 |
|        |                 |       |       |      |        | "                                 |

| माइल. | गामनां नामो. | था.वर. देरा. उपा. | वि. ह.                                            |
|-------|--------------|-------------------|---------------------------------------------------|
| २     | भडकवा        | ९ ० १             | "                                                 |
| १०    | राणपुर       | ००= १०० १ १       | कन्याशाला, पाठशाला, सडक                           |
| १०    | अलाउ         | ००० १० १ १        | "                                                 |
| ९     | बोटाद        | ०= २०० १ १        | जैनपाठशाला छे.                                    |
| ८     | लाठीदड       | ००० २९ १ १        | "                                                 |
| ६     | लाखेणी       | ००० १९ १ १        | जूओ नो. नं १४ काचो रस्तो                          |
| १०    | पछेगाम       | ००- २९ १ १        | जैन पाठशाला छे.                                   |
| २     | बळा          | ०= १०० १ १        | तीर्थ छे. जूओ नो. नं. १९,,                        |
| ४     | चमारडी       | - २ ० १           | स्कूलमां उतर्या. सडक                              |
| ९     | पालडी        | ०००- २३ ० ०       | स्कूलमां उतर्या. वर देरासर<br>नानु छे. काचो रस्तो |
| ५     | सोनगढ        | ००० १० ० ०        | आणंदजी कल्याणजीनी धर्म-<br>शालामां उतर्या.        |
| १०    | मोखडका       | २० १ ०            | द्रवारी मकानमां उतर्या. सडक                       |
| ४     | पालीताणा     | ००= ४०० ९         | तीर्थ छे जूओ नोट नंबर १६,,                        |

श्री पालीताणा धी भावनगर, महुबा, कुंडला, अमरेली थइने राजकोट.

( संवत् १९७३ ).

|          |               |                                  |
|----------|---------------|----------------------------------|
| पालीताणा | ४०० ९         | जूओ नोट नं. १६                   |
| मढडा     | ०००- १० ० १   | वर देरासर छे. काचो रस्तो         |
| शीहोर    | ००१= २९० २ १  | धर्मशाला मोटीछे जैनपाठशालाछे. ,, |
| वरतेज    | ०००- ४० १ २   | सडक                              |
| भावनगर   | ०००= १००० ४ १ | जूओ नोट नंबर १७,,                |
| अक्रवाडा | १ ० ०         | आ० पु० नी बंधावेली               |
|          |               | धर्मशालामां उतर्या. ,,           |
| वोघा     | ००- १०० ३ १   | नवखंडापार्श्वनाथनीर्थ. ,,        |
|          |               | जू. नो. नं १८ ,,"                |

माइल. गामनां नामो. श्रा. घर. देरा. उपा.

वि. ह

काचो रस्तो

|    |             |      |     |   |   |                                                                     |
|----|-------------|------|-----|---|---|---------------------------------------------------------------------|
| ६  | कोळीआक      | ००   | २०  | १ | १ |                                                                     |
| ४  | खरसलीया     | *    | ७   | ० | ० | "                                                                   |
| ६  | जशपरा       | *    | ३५  | १ | १ | "                                                                   |
| ८  | त्रापज      | ०००  | ३५  | १ | १ | "                                                                   |
| १० | वावडी       | ०००- | १   | ० | ० | द्रवारी उतारामां उतर्या. सउक                                        |
| २  | तणसा        | ०००  | ३५  | १ | १ | "                                                                   |
| ६  | त्रापज      | ०००  | ३५  | १ | १ | "                                                                   |
| ६  | तलाजा       | ००=  | ७९  | १ | १ | तालध्वनतीर्थ, जू. नो. नं. १९,,                                      |
| ७  | उचडी        | ०००- | <   | ० | ० | द्रवारी उतारामां उतर्या. काचो रस्तो                                 |
| ७  | दाडा        | ००-  | १०० | १ | १ | "                                                                   |
| ४  | राणीवाढा    | ०००  | <   | ० | ० | श्रावकना घरमां उतर्या.                                              |
| ८  | भाद्रोड     | ०००- | १०  | ० | ० | उपाश्रय नवो धायछे. घरदेरासर्खे. ,,                                  |
| ४  | महुवा घंदर  | ०=   | २९० | १ | २ | तीर्थ छे. जू. नो. नं. २०,,                                          |
| ६  | कुमण        | ०००  | १२  | ० | ० | जू. नो. नं. २१                                                      |
| ४  | मोटा खुंखडा | ००-  | २९  | १ | १ | घर्मशाला छे.                                                        |
| ७  | वडाल        | ०००  | ६   | ० | ० | श्रावकना घरमां उतर्या.                                              |
| ३  | हाटीढा      |      | ३   | ० | ० | श्रावकना घरमां उतर्या.                                              |
| ९  | गावकडा      | ०००- | २०  | १ | १ |                                                                     |
| ८  | कुंदला      | ०=   | १२९ | १ | १ | पृथ्यपाद गुरुर्वर्यना उपदेशायी श्राविका<br>उद्योगशालानी स्थापना यई. |
| ६  | मुवा        | ०००  | <   | ० | ० | कण्ठीना घरमां उतर्या काचो रस्तो                                     |
| ६  | आंचा        | ००-  | २०  | ० | ० | जू. नो. नं. २२                                                      |
| ६  | भेंमोद्रगा  | -    | ९   | ० | ० | कण्ठीना घरमां उतर्या.                                               |
| ६  | जीरा        | ०००- | १६  | ० | १ | सिद्धचक पूजनी ओरटी छे. ,,                                           |
| ४  | भेंशपटी     | ०००  | ७   | ० | ० | "                                                                   |
| ३  | आंचा        | ००-  | २०  | ० | ० | जू. नो. नं. २२                                                      |
| १० | थपरल्ली     | ००=  | १०  | १ | २ | जू. नो. नं. २३                                                      |
| १  | मांचीशाढा   |      | ३   | ० | ० | श्रावकना घरमां उतर्या.                                              |

| माइल. | गामनां नामो. | श्रावर. | देरा. | उपा. | वि. ह.                                                              |
|-------|--------------|---------|-------|------|---------------------------------------------------------------------|
| ९     | चीतळ         | ०००     | २०    | १    | ?                                                                   |
| ९     | पीपरीया      | -       | ०     | ०    | जू. नो. नं. २४                                                      |
| ९     | पानसडा       |         | ०     | ०    | जू. नो. नं. २५                                                      |
| ६     | आठकोट        | -       | ०     | ०    | चोरामां उतर्या. स्था० वा० नां २ घरछे.                               |
| ३     | समढीभाला     |         | १०    | ०    | स्थानकमां उतर्या. स्था० वा० नां २५ घर छे.                           |
| ९     | हल्डा        |         | ०     | ०    | उपाश्रय नवो थयो छे. भगवान् ना कोटानी ओरडी छे.                       |
| ६     | सरधार        | ०००     | २९    | १    | द्रवारी उतारामां उतर्या. स्थानक नवु थयु छे. स्था० वा० नां १० घर छे. |
| ६     | राजकोट       | ००      | ३००   | १    | राजकोटवाला हे॒धा० ए उपाश्रय १ नवो कराव्यो छे.                       |
| ४     | समढीभाला     |         | ०     | ०    | चोरामां उतर्या. द्रवार शिबुभा लायक माणस छे.                         |
| ४     | त्रिंवा      |         | ०     | ०    | द्रवारी उतारामां उतर्या.                                            |
| ६     | थोराला       |         | ०     | ०    | " "                                                                 |
| ३     | राजकोट       | ००      | ३००   | १    | जू. नो. नं. २६                                                      |

श्रीअमरेलीथी जूनागढ, वेरावळ, मांगरोळ, पोरवंदर, थोराजी, जेतपुर, गोडळ, राजकोट थइने जामनगर. ( संवत् १९७४ ).

|        |          |    |    |   |                                                  |
|--------|----------|----|----|---|--------------------------------------------------|
| अमरेली | ००=      | ६० | १  | २ | अहींयी वडाल सुधी काचो रस्तो छे. जूओ नो. नं. २३   |
| ४      | खीजडीया  |    | १  | ० | द्रवारी उतारामां उतर्या.                         |
| ४      | भंडारीया |    | ०  | ० | " "                                              |
| ६      | मांडवडा  |    | ०  | ० | " "                                              |
| ५      | बगसरा    | =  | ९० | १ | उपाश्रय नानो होवाथी श्रावकना घरमां उतर्या.       |
| ६      | मावझीझवा |    | ६  | ० | उपाश्रयनी एक ओरडीमां धातुनां प्रतिमाजी राखेल छे. |

| माइल. | गामनां नामो.       | श्रावर. देरा. उपा. | वि. ह.                                           |
|-------|--------------------|--------------------|--------------------------------------------------|
| ४     | हडमतीया            | ० ० ०              | दरभारी उत्तरामां उत्तर्या. स्थां<br>वा० ३ घर छे. |
| ४     | गळय                | ७ ० १              | पूजानी ओरडी छे.                                  |
| ६     | राणपर              | ०००- १०            | धातुनां प्रतिमाजी छे.                            |
| २     | खारचीया            | ००० १६             | भगवान्ती पूजानी ओरडी छे.                         |
| ४     | हडमतीया (विशल्फुं) | ० ० ०              | स्कूलमां उत्तर्या.                               |
| ६     | बहाल               | ८ १ १              | जू. नो. नं. २७                                   |
| ७     | जूनागढ             | ०००= १२९           | तीर्थ छे. जू. नो. नं. २८ सदक                     |
| ७     | शापुर              | ० ० ०              | जू. नो. नं. २९                                   |
| ३     | वंथली              | ७९ २ २             | श्री शीतलनाथ तीर्थ.                              |
| ८     | मगरवाडा            | ००० ६              | स्कूलमां उत्तर्या.                               |
| ९     | अजाम               | - ९                | धातुना प्रतिमाजी छे.                             |
| ८     | माक्खीया           | - १                | जू. नो. नं. ३०                                   |
| ४     | भंहुरी             | ० ० ०              | स्कूलमां रात रहा.                                |
| ९     | आदरी               | ३ १ १              | धर्मशाला छे. यात्रालुओंने सगवड छे.               |
| ६     | घेरावळ             | ००= २९०            | जू. नो. नं. ३१                                   |
| २     | प्रभासपाटण         | ०००= ७९            | तीर्थ. जू. नो. नं. ३२ सदक                        |
| ८     | आदरी               | ३ १ १              |                                                  |
| ६     | चोखाढपी            | १ १ १              |                                                  |
| ९     | आरणा               | ० ० ०              | आयाना घरमां रात रहा. धर्मशाला<br>यवानी छे.       |
| ६     | मांगरोड            | ००= २९०            | तीर्थ. जू. नो. नं. ३३ काचो रस्तो                 |
| ६     | लोइनयी             | ० ० ०              | कनरा शेठनी वंदीमां उत्तर्या. ,,                  |
| २     | सीलपी              | ० ० ०              | श्रावकोनी धर्मशाला छे. ,,                        |
| ९     | मायुपुर            | ० ० ०              | वाल्लणनी धर्मशालामां उत्तर्या. ,,                |
| १०    | चरेज               | ० १ १              | तीर्थ. जू. नो. नं. ३४ ,,                         |
| ८     | नरी खंडर           | ० ० ०              | गाम बहार भायानी धर्मशा-<br>लामां उत्तर्या. ,,    |

| इल. | गामनां नामो. | था.वर. देरा. उपा. | वि. ह.                                                   |
|-----|--------------|-------------------|----------------------------------------------------------|
| १२  | होल्द्र      | ० ० ०             | माताना सुवा रवारीना घरमां उतर्या,,                       |
| ६   | पोर्वंद्र    | १२९ ३ ३           |                                                          |
| १०  | राणावाव      | ० ० ०             | सेनेटरीयममां उतर्या.                                     |
| १०  | कंडोणा       | ० ० ०             | धर्मशालामां उतर्या                                       |
| ६   | कुतीआणा      | ८ १ १             |                                                          |
| ९   | लींबोडा      | ० ० ०             | जू. नो. नं. ३६                                           |
| ८   | सरदारगढ      | १२ ० ०            | अहींथी धोराजी सुधी पाकी सडक छे.                          |
| ६   | पाटणवाळ      | २० १ १            |                                                          |
| ८   | मोटी मारड    | १९ १ १            | उपाश्रय नवो पाको यतो हतो तेथी थ्रावकना घरमां उतर्या.     |
| ६   | धोराजी ०००-  | ८० १ १            | जू. नो. नं. ३६                                           |
| ३   | गुंदाळा      | १ ० ०             | चोरामां रात रह्या.                                       |
| ८   | जेतपुर ०००-  | ६० १ १            | देरासरना द्रव्यथी उपाश्रय नवो ययोछे.                     |
| ३॥  | पीठडीया      | १ ० ०             | जू. नो. नं. ३७                                           |
| ४॥  | वीरपुर       | १ ० ०             | जू. नो. नं. ३८                                           |
| ६   | चोरडी        | ० ० ०             | स्थां वा० ना० ३-४ घर छे. स्थानकमां उतर्या.               |
| ५   | गोंडल ००-    | ४० १ १            | धर्मशाला छे. स्थां वा० ना० ८०० घर छे.                    |
| ४   | बीलीआळा      | ० ० ०             | चोरामां रात रह्या वाणीआनुं १ घरछे.                       |
| ८   | रीवडा        | ० ० ०             | दरवारी थाणामां उतर्या. वाणीयाना ३-४ घर छे.               |
| ४   | पालडी        | ० ० ०             | चोरामां उतर्या.                                          |
| ८   | राजकोट = ३०० | १ १               | जू. नो. नं. २६                                           |
| ८॥  | वाव          | ० ० ०             | गाम नथी. वाव तथा धर्मशाला छे तेभां उतर्या.               |
| ७॥  | पडभरी        | ३ ० ०             | धर्मशालामां रात रह्या. स्थानकवासीना २९ घर तथा स्थानक छे. |

|       |               |       |       |      |                                                         |
|-------|---------------|-------|-------|------|---------------------------------------------------------|
| माइल. | गामनां नामो.  | आ.वर. | देरा. | उपा. | वि. ह.                                                  |
| ८     | हटमतीया       | ६     | १     | १    | जू. नो. नं. ३९                                          |
| १०    | नामवण्यली०००- | ९०    | १     | २    | बाणीया वण्यली पण कहेवाय छे.                             |
| ८     | अलीया, बाडा   | १०    | ०     | ०    | श्रावकना वरमां उतर्या. एक जैन-<br>शाळानी नानी बंगली छे. |
| ६     | धुंवाव        | १     | १     | १    | जू. नो. नं. ४०                                          |
| ४     | जामनगर ०००=   | ८००   | ९     | ४    | जू. नो. नं. ४१ सटक.                                     |

### वरेज पार्श्वनाथजीयी घोराजी. ( सं. १९७४ )

|      |                 |    |   |                                                           |
|------|-----------------|----|---|-----------------------------------------------------------|
| वरेज | ०               | १  | १ | तीर्थ. आंहीयी माणावद्र सुधी काचो<br>रस्तो. जू. नो. नं. ३४ |
| ८    | वगसरा ( धेढुं ) | ०  | ० | ०                                                         |
| १०   | बाटवा           | ९  | ० | ०                                                         |
| २    | खांभळा          | १  | ० | ०                                                         |
| २    | माणावद्र *      | १  | ० | ०                                                         |
| ६    | सरदारगढ         | १२ | ० | ०                                                         |
| ४    | छत्रासा ०००     | २९ | १ | १                                                         |
| ३    | कराणा           | ०  | ० | ०                                                         |
| ९    | मारट ( मोटी )   | १९ | १ | १                                                         |
| ६    | घोराजी ०००-     | ८० | १ | १                                                         |

ईंजामनगर्या सोरची, चांकानेर, राणपुर, घोलेरा, खंमात, भरुच, सुरत घड्ने  
मुंवळ मुर्हीना विद्यारनी यादी. ( संवत् १९७५ )

२ जामनगर०००= ८०० ९ ४ जूओ नोट नंबर ४१

| माइल. | गामनां नामो. | आ. घर. | देरा. | उपा. | वि. ह.                                              |
|-------|--------------|--------|-------|------|-----------------------------------------------------|
| ४     | धुंवाव       | १      | १     | १    | स्थानकमां उतर्या. जू. नो. नं. ४०                    |
| ९।।   | बाणुगार      | १      | ०     | ०    | दरबारी उतारामां उतर्या.                             |
| ९।।   | फला          | ३      | ०     | १    | , , , , , उपाध्रय नवो<br>यथो छे.                    |
| ७     | घोल          | =      | ५०    | १    | २ आंहीथी जामनगर तथा राजकोटनी<br>पाकी सडको छे.       |
| ४     | वागुदड       |        | ३     | ०    | ० स्कूलमां उतर्या. सोनीनुं १ घर छे.                 |
| ४     | लतीपुर       | =      | ३९    | १    | २ घोलथी सीधेरस्ते लतीपुर ७ मा. छे.                  |
| { ४   | वंगावडी      |        | ०     | ०    | ० स्कूलमां उतर्या.                                  |
| { १०  | टंकारा       | ०००=   | २०    | १    | १ लतीपुरथी                                          |
| ४     | रसना         | *      | १     | ०    | ०                                                   |
| ४     | बुंडा        | *      | ३     | ०    | ०                                                   |
| ६     | टंकारा       | ०००=   | २०    | १    | १                                                   |
| ५     | लजाइ         |        | १     | ०    | ० दरबारी उतारामां उतर्या. स्था. वा.<br>नां ५ घर छे. |
| २     | वीरपर        |        | १     | ०    | ० दुकानमां उतर्या. स्था० वा० नां ५ घरछे.            |
| ६     | मोरवी        | ०००=   | १९०   | १    | २ जू. नो. नं. ४३                                    |
| ४     | पीपरी        |        | २     | ०    | ०                                                   |
| ३     | बेळा         | ००=    | १४    | १    | २                                                   |
| २     | रंगपर        | ००=    | <     | ०    | ० गरासीयाना घरमां उतर्या. पूजानी<br>ओरही छे.        |
| ६     | वांकडु       |        | ०     | ०    | ०                                                   |
| १     | आंदरणा       | ००=    | ६     | ०    | ० कणवीना घरमां उतर्या.                              |
| २     | रातागेर      |        | ०     | ०    | ० ब्राह्मणनी धर्मशालामां रात रहा.                   |
| <     | मोटेल        |        | ०     | ०    | ० फोजदारना मकानमां उतर्या.                          |
| ४     | जांबुडीया    |        | २     | ०    | ० दरबारी उतारामां उतर्या.                           |
| ६     | वांकानेर     | ०००=   | १००   | २    | २ जू. नो. नं. ४४                                    |

| माड़ल. | गामनां नामो.    | आ. घर. देरा. उपा. | वि. ह.                                             |
|--------|-----------------|-------------------|----------------------------------------------------|
| २      | वांकानेर स्टेशन | २ ० ०             | स्थानकमां उत्तर्या स्था. वा. नां ६ घरछे.           |
| ९      | दृलडी           | २ ० ०             | दरबारी उत्तारामां उत्तर्या.                        |
| ९      | थान             | = २० १ २          | स्थानकमां उत्तर्या. स्था. वा. नां घर ९० छे.        |
| ९      | चोरकीरठा        | ६ ० १             | स्था. वा. नां घर ५ छे.                             |
| ९      | भाहुका          | २ ० ०             | आवकनां घरमां उत्तर्या.                             |
| ६      | सायला ०००=      | ९० १ २            | स्था. वा. नां घर १०० छे.                           |
| ९      | चोकडी           | ६ १ १             | स्था. वा. नां घर १ छे.                             |
| ४      | कुडला           | ३ ० १             | " "                                                |
| ८      | राणपुर ०००=     | १०० १ १           | पुस्तकालय छे. आंहीयी धंयुका मुखी सडक छे. जू. पू. ४ |
| ४      | नागनेश          | * ० ० ०           | स्था. वा. भावसारनां ३० घर छे.                      |
| ३      | देवकीया         | ० ० ०             | चोरामां उत्तर्या. स्था. वा. नां २ घर छे.           |
| ४      | वागड            | ० ० ०             | ठाकुर भंदिरमां उत्तर्या. , , , १० , ,              |
| ७      | धंयुका ०००-     | २९ १ १            | उपाध्रयमां श्रीहेमचंद्राचार्यतीनी मूर्ति छे.       |
| ४      | रोनका           | २ ० १             | स्था. वा. नां ४ घर छे.                             |
| १०     | भटीयाद          | १ १ १             | " , , १९ , , स्थानकमां उत्तर्या.                   |
| ३      | धोलेरा ०=       | १०० २ १           | जू. नो. नं. ४९ कानो रस्तो.                         |
| ७      | कामा तलाव       | ० ० ०             | सरकारी उत्तारामां उत्तर्या. , ,                    |
| १०     | तरकपुर          | ० ० ०             | जू. नो. नं. ४८ , ,                                 |
| ३      | पानट            | ० ० ०             | जू. नो. नं. ४७ , ,                                 |
| ४      | आतोष (नवी)      | १ ० ०             | जू. नो. नं. ४८ , ,                                 |
| ८      | खंभान ००=       | ७०० ९९            | तीर्थ छे. जू. नो. नं. ४९ , ,                       |
| ४      | गळन             | ४ १ १             | शर्मशाला छे. , ,                                   |
| ७      | धुयारण          | ० ० ०             | जू. नो. नं. ५० , ,                                 |
| ८      | जार्वा          | २ २ १             | तीर्थ छे. जू. नो. नं. ५१ , ,                       |
| ८      | कांडी           | १ १ १             | दरबारी उत्तारामां उत्तर्या. कानो रस्तो. , ,        |

| माइल. | गामनां नामो.       | श्रावर. देरा. उपा. | वि. ह.                                                     |
|-------|--------------------|--------------------|------------------------------------------------------------|
| ९     | जंबूसर             | ००= २५ २ २         | बीजां वे घरदेरासर छे<br>श्रावको भक्तिवाला छे. काचो. रस्तो. |
| ६     | आमोद               | ०००- ८०            | धर्मशाला छे. सडक                                           |
| १०    | समनी               | ००- १०             | "                                                          |
| ७     | देरोल              | ० ० ०              | देवीना मकानमां उत्तर्या.                                   |
| ७     | भरुच               | ००= ९० ९ ३         | तीर्थ छे. जू. नो. नं. ९२                                   |
|       | भरुच-वेजलपोर       | ००- ८० १ १         | "                                                          |
|       | भरुच-कवीरपुरा      | १० १ १             | राधनपुरा जैन बोडींग छे.                                    |
| ६     | मांडवा             | ४ ० ०              | श्रावकनां घरमां उत्तर्या, काचो रस्तो.                      |
| ८     | झघडीया             | ०००- ४ १ १         | तीर्थ छे. जू. नो. नं. ९३                                   |
| ६     | तलोदरा             | ४ ० ०              | श्रावकना घरमां उत्तर्या.                                   |
| ३     | लीमेट              | ६ ० ०              | " "                                                        |
| २     | वालीया *           | ४ ० ०              | " "                                                        |
| ४     | डुंगरी *           | २ ० ०              | " "                                                        |
| ३     | मांगरोल            | १९ ० ०             | जू. नो. नं. ९४                                             |
| { १०  | तडकेश्वर           | १९ १ १             | " "                                                        |
| { १०  | कठोर               | ३० २ २             | " "                                                        |
|       | मांगरोलथी          |                    |                                                            |
| ६     | सीमोदरा *          | ४ ० ०              | " "                                                        |
| १०    | करंज *             | ६ ० ०              | " "                                                        |
| ६     | कठोर               | ३० २ २             | " "                                                        |
| ६     | वराढा              | ३ ० ०              | श्रावकना घरमां उत्तर्या.                                   |
| ३     | कतारगाम            | १ २ १              | धर्मशाला छे.                                               |
| २     | सुरत (गोपीपुरा) ०= |                    | जू. नो. नं. ९५                                             |
| २     | उधना               | ० ० ०              | सवरामपुरावाला छोटुभाइना मकानमां<br>रात रह्या.              |
| ३     | मेसताण *           | २ ० ०              |                                                            |

| माइल. | गामनां नामो.     | श्रावर. देरा. उपा. | वि. ह.                                             |
|-------|------------------|--------------------|----------------------------------------------------|
| २॥    | पालडी *          | २ ० ०              |                                                    |
| ०॥    | सचीन *           | २ ० ०              | श्रावको भक्तिवाला छे. रेल्वे स्टेन.                |
| ३     | मरोली *          | २ ० ०              | स्टेशन उपर श्रावकना जीन मां उत्तराय छे.            |
| ६     | नवसारी ०००-      | ९० १ २             | "                                                  |
|       | भैसताणधी         |                    |                                                    |
| ३     | बांझ             | १९ १ १             | जू. नो. नं. ९६ काचो रस्तो.                         |
| ९     | ढामेल            | १९ १ ०             | जू. नो. नं. ९७ "                                   |
| ७     | नवसारी ०००-      | ९० १ २             | जू. नो. नं. ९८ सडक.                                |
|       | नवसारीयी कालीया- |                    | "                                                  |
|       | बाढी मा. १       | ३५ १ १             |                                                    |
|       | नवसारीयी जग्गाल- |                    |                                                    |
|       | पुर मा. २ *      | ९० १ १             | "                                                  |
| ६     | वेढ्ठा *         | ३ ० ०              | स्टेशन उपर श्रावकना रेल्वे सडक. जीनमां उत्तराय छे. |
| ४॥    | अमलसाठ           | १९ १ १             | उपाश्रय नानो होवायी श्राव- कोना घरमां उत्तर्या. "  |
| ३॥    | बालीमोरा         | ९९ १ १             | जैन लाइनेरी छे. "                                  |
| ६     | हुंगरी स्टेशन    | २ ० ०              | घर्मशाळामां उत्तराय छे.                            |
| १॥    | बलसाठ ०००-       | ९० १ २             | जू. नो. नं. ९९ "                                   |
| ८     | पारटी ०००-       | ७ १ १              |                                                    |
| ८     | बगाडा ००-        | १९ १ १             |                                                    |
| ४     | वापी -           | २० १ १             |                                                    |
| ८     | सरिगाम ०००       | ८ ० ०              | पर देरासर छे. श्रावकना घरमां उत्तर्या.             |
| ९     | दमण              | १७ १ १             | जू. नो. नं. १० काचो रस्तो.                         |
| ८     | सरिगाम ०००       | ८ ० ०              | "                                                  |

| माइल. | गामनां नामो.       | श्रावर. | देरा. | उपा. | वि. ह.                             |
|-------|--------------------|---------|-------|------|------------------------------------|
| ८     | संजाण              | ४       | ०     | ०    | जू. नो. नं. ६१                     |
| ४     | उंवरगाम रोड स्टेशन | ३       | ०     | ०    | जू. नो. नं. ६२ रेलवे सडक.          |
| ६     | गोलबड              | १२      | ०     | ०    | मारवाडी धनाराजाना वंगलामां उतर्या, |
| २॥    | चीकला              | ३       | ०     | ०    | थोडी विश्रांति लीधी. काचो रस्तो.   |
| ५     | देणु               | २०      | १     | १    | धर्मशाला छे.                       |
| २     | देणु स्टेशन        | २       | ०     | ०    | धर्मशालामां रात रह्या.             |
| ८     | वानगाम             | ०       | ०     | ०    | जू. नो. नं. ६३ रेलवे सडक.          |
| ९॥    | बोइसर              | ०       | ०     | ०    | स्टेशन उपर धर्मशालामां रात रह्या,, |
| ७     | पालघर              | २       | ०     | ०    | जू. नो. नं. ६४                     |
| ९     | केरवा              | ०       | ०     | ०    | जू. नो. नं. ६५                     |
| ४     | सोफाला             | १       | ०     | ०    | स्टेशन सामेनी धर्मशालामां उतर्या,, |
| ४     | देहिसर             | ०       | ०     | ०    | जू. नो. नं. ६६                     |
| ९॥    | बीरांर             | १       | ०     | ०    | जू. नो. नं. ६७                     |
| ५     | वसईरोड             | ०       | ०     | ०    | जू. नो. नं. ६८                     |
| ६     | भईंदर              | ८       | १     | १    | जू. नो. नं. ६९                     |
| ९॥    | बरोछी              | १०      | ०     | ०    | जू. नो. नं. ७०                     |
| ४     | मलाड               | १९      | १     | १    | जू. नो. नं. ७१ पाकी सडक.           |
| ४     | अंधेरी             | २०      | १     | १    | जू. नो. नं. ७२                     |
| २     | वीलेपारले          | १९      | १     | ०    | जू. नो. नं. ७३                     |
| १॥    | शांटाकुङ्ग         | २०      | ०     | ०    | जू. नो. नं. ७४                     |
| २     | वांदरा             | २९      | १     | १    | जू. नो. नं. ७५                     |
| १     | माहिम              | ८०      | १     | १    | जू. नो. नं. ७६                     |
| १॥    | दादर               | १००     | १     | १    | जू. नो. नं. ७७                     |
| ३॥    | भायखाला            | २६      | १     | १    | जू. नो. नं. ७८                     |
| १॥    | सुंवई-पायधुनी      | ७९००    | ९     | ३    | जू. नो. नं. ७९                     |
|       | पायधुनीथी को-      |         |       |      | "                                  |
|       | लाला मा. २॥ २९     | १       | ०     |      | "                                  |

|                     |              |          |            |                |           |
|---------------------|--------------|----------|------------|----------------|-----------|
| माइल.               | गामनां नामो. | श्रा.घर. | देरा. उपा. | वि. ह.         |           |
| पायथुनीयी कोट मा.   | १॥ ३००       | १        | १          | जू. नो. नं. ८० | पाकी सडक. |
| ,, यी वालकेश्वर मा. | २॥ २०        | २        | १          | जू. नो. नं. ८१ | "         |
| ,, यी मांडवी चं-    |              |          |            |                |           |
| दर मा.              | ०॥ १०००      | २        | २          | जू. नो. नं. ८२ | "         |

श्रीमुंबईयी ठाणा, शाहापुर, नाशिक, मालेगाम, धुलीया, शिरपुर, मांडवगढ,  
इंदोर, देवास, पक्षीजी, गुणा, सीपरी, लड्कर यड्ने आगरा मुधीना  
विहारनी यादी—( संवत् १९७७-१९७८ )

( मुंबईयी आग्रा मुधीनी आग्रारोड अयवा थांट्रोड नामनी मोटी अने  
चालु सडक छे ते रस्तो लीघो )

| माइल. | गामनां नामो.  | श्रावकनां देरा- उपा- | जीद्वे. | माइल            | विशेष हक्कीकत.            |
|-------|---------------|----------------------|---------|-----------------|---------------------------|
|       |               | घर.                  | सर.     | थ्रय.           | नंवर.                     |
|       | मुंबई-पायथुनी | -                    | -       | मुंबई नवं रस्ता | जू. नो. नं. ७९            |
| १॥    | भायताळा       | २९                   | १       | १               | ३ यी शरु.                 |
| ३॥    | दादर          | १००                  | १       | १               | ६ जू. नो. नं. ७७          |
| ३     | कुरला नवा     | २०                   | १       | १               | ठाणा १० जू. नो. नं. ८३    |
| ३     | याटकोपर       | -                    | १००     | १               | १३ जू. नो. नं. ८४         |
|       |               |                      |         | गु.क.           |                           |
| १॥    | भांडप         | *                    | १३गु.क. | १               | १८-४ जू. नो. नं. ८९       |
| २॥    | मुंबई         |                      | १३क.गु. | ०               | २०यी जू. नो. नं. ८६       |
| ३     | ठाणा          | १०                   | मा.     | १               | २३ जू. नो. नं. ८७         |
| १०    | भीमटी         | ३०                   | मा.     | १               | ३३ जू. नो. नं. ८८         |
| ९     | पट्टगा        | ०                    | ०       | ०               | ४३ ग्रामणना घरमां उत्तरी. |
| २     | दोळा          | ०                    | ०       | ०               | ४४ जू. नो. नं. ८९         |
| ८॥    | आसनगांव       | २                    | गु.     | ०               | ५२-४                      |

| माइल. | गामनां नामों      | श्रा.घर. | देरा.    | उपा.    | जील्हो | मा. नं. | वि. ह.                                       |
|-------|-------------------|----------|----------|---------|--------|---------|----------------------------------------------|
| १॥    | शाहापुर           | ००       | ३०       | गु. १   | १      | ठाणा    | ९४ जू. नो. नं. ९०                            |
| ४     | अटगांव            |          |          | १ गु. ० | ०      | „       | ९८ जू. नो. नं. ९१                            |
| ७॥।।। | खरडी              | ०००      | ४        | गु. ०   | ०      | „       | ६९-२थी जू. नो. नं. ९२                        |
| ८॥।।। | कसारा             |          | ९        | गु. ०   | ०      | „       | ७४-२ पानाचंद्र चेलाना म-<br>कानमां उत्तर्या. |
| ९॥।।। | चोकी (दस्तुरनी)   |          | ०        | ०       | ०      | „       | ७९-६ जू. नो. नं. ९३                          |
| ६     | इगतपुरी           |          | ०        | ०       | ०      | नाशिक   | ८९-६ जू. नो. नं. ९४                          |
| ४॥।।। | घोटी              |          | ६गु.मा.  | ०       | ०      | „       | ९०-४ जू. नो. नं. ९५                          |
| ५     | कावनाइ            |          | ८गु.मा.  | १       | ०      | „       | ९२-२थी जू. नो. नं. ९६                        |
| ३     | मुकणा             | *        | ०        | ०       | ०      | „       | ० जू. नो. नं. ९७                             |
| ४     | वाडीकरा           |          | ०        | ०       | ०      | „       | १०१-१थी जू. नो. नं. ९८                       |
| ९।।।  | वील्होली          |          | ०        | ०       | ०      | „       | १०६-६ जू. नो. नं. ९९                         |
| ७॥।।। | नाशिक             | ०००-     | १९गु.मा. | २       | १      | „       | ११३ थी जू. नो. नं. १००                       |
|       | घोटीथी            |          |          |         |        |         |                                              |
| ९     | गोंदा             | *        | ०        | ०       | ०      | „       | ९९ थी जू. नो. नं. १०१                        |
| १२    | भगुरकेंप(देवलाली) | ०        | ०        | ०       |        | „       | ० जू. नो. नं. १०२                            |
| ८     | नाशिक             | ०००-     | १९गु.मा. | २       | १      | „       | ११३ थी जू. नो. नं. १००                       |
| ९॥।।। | आडगांव            |          | ०        | ०       | ०      | „       | १२०-३ जू. नो. नं. १०३                        |
| ६     | ओझार              | *        | ०        | ०       | ०      | „       | १२६-३ मेश्री वाणीयानां९ घरछे.                |
| ७     | पिंपळगांववसवंत    | ०००-     | ८गु.     | १       | १      | „       | १३३-२ जू. नो. नं. १०४                        |
| ११    | वडालीभोइ          |          | ०        | ०       | ०      | „       | १४४-२ जू. नो. नं. १०९                        |
| ९॥।।। | चांदवड            | ०००-     | ६मा.गु.  | १       | १      | „       | १९३-४थी जू. नो. नं. १०६                      |
| ११    | उंवराणे           |          | ०        | ०       | ०      | „       | १६४-४थी जू. नो. नं. १०७                      |
| ४     | संदाणे            |          | ०        | ०       | ०      | „       | १६८-६ जू. नो. नं. १०८                        |
| ९॥।।। | मुंगसे            |          | ०        | ०       | ०      | „       | १७४-२ चावडीमां उत्तर्या                      |
| ६     | मालेगांव          | ०००-     | २६गु.मा  | १       | १      | „       | १७९-९ जू. नो. नं. १०९.                       |
| ८     | चिरवलवहाल         |          | ०        | ०       | ०      | „       | १८८-२ सडक उपर सरकारी<br>बंगलामां उत्तर्या.   |

|                                                        |                                                         |        |
|--------------------------------------------------------|---------------------------------------------------------|--------|
| माइल, गामनी नामो, श्रा, घर, देरा, उपा, जीलो,           | मा. नं.                                                 | वि. ह. |
| ४॥ झोडगे ० ० ० नाशिक १९२-६                             | सरकारी लोकलबोर्ड<br>दवाखानामां रात रहा.                 |        |
| ५ पुर * ० ० ० प०खानदेश १९७-६<br>(धुलीया)               | मारवाडी ओशवालो-<br>नी ६ दुकानो छे.                      |        |
| ६॥ आरवी * ० ० ० „ १९९-४                                | ” ” ”                                                   |        |
| ७॥ लर्लीग ० ० ० „ २०९-२                                | सरकारी चावडीमां<br>उतर्या, जूनो कीलो छे.                |        |
| ८। धुलीया०= ६९ १ २ „ २११-४<br>क.मा.गु.                 | जू. नो. नं. ११०                                         |        |
| ९ नगांव ० ० ० „ २१६-४                                  | सरकारीचावडीमां उतर्या                                   |        |
| ८ सोनगिर ० ० ० „ २२६-९थी जू. नो. नं. १११               |                                                         |        |
| ८। नरडाणे १ ० ० „ २३२-१                                | जू. नो. नं. ११२                                         |        |
| ६ दवासी ० ० ० „ २३७-६                                  | मार. ओशा. नी ४<br>दुकानो छे. सरकारी<br>चावडीमां उतर्या. |        |
| १॥ सावळदे * ० ० ० „ २३९-३                              | जू. नो. नं. ११३                                         |        |
| ४॥ शिरपुरवाचारी००=३९गु.क.२ १ „ २३९-४थी जू. नो. नं. ११४ |                                                         |        |
| ४॥ दहिवड १ ० ० „ २४६-४                                 | जू. नो. नं. ११९                                         |        |
| ७ हाडाखेड ० ० ० „ २९३-४                                | जू. नो. नं. ११६                                         |        |
| ४। संगवी ० ० ० „ २९७-६                                 | याणा पासे धर्मशा-<br>लामां रात रहा.                     |        |
| ६॥ पलासनेर * ० ० ० „ २६२-४                             | जू. नो. नं. ११७                                         |        |
| ४। बोरघाट ० ० ० इंदोरस्टेट<br>ता. सिववा                | जू. नो. नं. ११८                                         |        |
| ०॥ जमनीया ० ० ० „ १०१-६                                | जू. नो. नं. ११९                                         |        |
| २॥ गवाडी ० ० ० „ ९६-२                                  | वडनीचे पडावमां उतर्या                                   |        |
| ६ सिववा २का. ० ० ० „ ९४-२                              | जू. नो. नं. १२०                                         |        |
| १०॥ बालसुमंद ० ० ० „ ८३-६                              | धर्मशाला तथा तेली-<br>ना मकानमां उतर्या.                |        |

|       |                      |        |       |      |                        |         |                                          |
|-------|----------------------|--------|-------|------|------------------------|---------|------------------------------------------|
| माइल. | गाथना नामो.          | था.वर. | देरा. | उपा. | जीलो.                  | मा. नं. | वि. ह.                                   |
| ६     | जलवाणीया *           | ०      | ०     | ०    | बद्वाणीस्टेट           | ७८-६    | आंहींथी कुकशीनी पाकी सडक छे.             |
| ६     | डेव                  | ०      | ०     | ०    | "                      | ७३-६    | जू. नो. नं. १२१                          |
| ९     | खुरमपुर              | १      | गु.   | ०    | इंदोरस्टेट             | ६४-९    | जू. नो. नं. १२२                          |
| ९     | लींधरनी              | ०      | ०     | ०    | धारस्टेट               | ६९-६    | जू. नो. नं. १२३                          |
| १०    | खलघाट                | ०      | ०     | ०    | "                      | ६३-२    | जू. नो. नं. १२४                          |
| ६     | धमनुंड               | ०      | ०     | ०    | "                      | ४८-२    | स्कूलमां उत्तर्या. दिगं. तुं १ घर छे.    |
| ११    | गुजरी                | ०      | ०     | ०    | "                      | ४०      | जू. नो. नं. १२५                          |
| { १०  | मांडवगढ़             | ०      | १     | १    | "                      |         | जू. नो. नं. १२७                          |
| { १०  | गुजरी                | ०      | ०     | ०    | "                      | ४०      |                                          |
| ६     | दाल                  | ०      | ०     | ०    | इंदोरस्टेट             | ३३-२    | डाक बंगलामां उत्तर्या.                   |
| ६     | मानपुर               | १      | मा.   | १    | १ गवर्नमेंटमालवा       | २७      | जू. नो. नं. १२७                          |
| ४     | कवाली                | ०      | ०     | ०    | इंदोरस्टेट             | २३-३    | गलेडारनामकानमांउत्तर्या                  |
| ६     | पलासी *              | ०      | ०     | ०    | "                      | १७-३    | सडकथी०॥माईलदूरछे.                        |
| ४     | महुनी छावणी ४का.मा.२ |        |       |      | ० गवर्नमेंटमालवा       | १४-४थी  | जू. नो. नं. १२८                          |
| ६     | राव                  | २      | मा.   | ०    | ० इंदोरस्टेट           | ७       | जू. नो. नं. १२९                          |
| ७     | इंदोर सीटी००=१९०     | ९      |       | २    | "                      | ४-३थी   | जू. नो. नं. १३०                          |
| ८     | तांत्रावली *         | ०      | ०     | ०    | "                      | ६-९     |                                          |
| १     | मांगल्या             | ०      | ०     | ०    | "                      | ८-१     | जू. नो. नं. १३१                          |
| ७     | छीपरार *             | ०      | ०     | ०    | "                      | १९      | नदीने सामे काँठे पुल पासे धर्मशाला छे.   |
| ७।    | देवास                | १०     | १     | १    | देवासस्टेट             | २१-२थी  | जू. नो. नं. १३२                          |
| ६।    | सीया *               | ६      | १     |      | "                      | २८      |                                          |
| ६     | टोंक                 | ०      | ०     | ०    | गवालियर स्टेट जी. उजैन | ३३-६    | डाक बंगला तथा झाड नीचे पडावमां उत्तर्या. |
| ४     | पीख्या *             | ०      | ०     | ०    | "                      | ३८-३    |                                          |

| माइल. गामनां नामो. | श्रावर. देरा. उर्गा. जीद्धो. मा. नं. | वि. ह.                                                          |
|--------------------|--------------------------------------|-----------------------------------------------------------------|
| २ आलरी *           | ० ० ० "                              | ४०-४                                                            |
| ३॥ पक्षीजी         | २० १ ० "                             | ४३-५ तीर्थ छे. जू. नो. नं. १३३                                  |
| १० नेनावद *        | ० ० ० इंद्रोस्टेट                    | ९३-३                                                            |
| ६॥ शानापुर         | ३० १ १ ग्वालियरस्टेट                 | ९८-२थी जू. नो. नं. १३४<br>जी. उज्जैन                            |
| ७ सोनेरा *         | ० ० ० "                              | ६४-६                                                            |
| ३॥ पनवाडी *        | ० ० ० "                              | ६८-३                                                            |
| ७ सारंगपुर         | ७ १ १ देवास्टेट                      | ७४-५थी ज. नो. नं. १३९                                           |
| ७॥ (छोटी)मउ *      | ० ० ० "                              | ८३-७                                                            |
| ९ उद्दनखेडी        | ० ० ० "                              | ८६-७ ज. नो. नं. १३६                                             |
| ७। पचोर *          | ० ० ० नरसिंगाव                       | ९४-२ आंहीथी शुजालपुरनी<br>स्टेट पाकी सडक छे.                    |
| ८। करणवास          | ० ० ० "                              | १०२-३ सडक उपर सराइमां<br>उत्तर्या. सडकधी गाम<br>वे फलंग दूर छे. |
| १० व्यावरा         | ६ १ १ राजगढ़स्टेट                    | ११२-४ जू. नो. नं. १३७                                           |
| १०॥ घोडापछाड *     | ० ० ० ग्वालियरस्टेट                  | १२३-२ जू. नो. नं. १३८<br>जी. इसागढ                              |
| ४ कोटडा            | २ ० ० "                              | २४९-४ जू. नो. नं. १३९                                           |
| १। कीरवाळा *       | २ ० ० "                              | २४८-१                                                           |
| ०॥ पेंची           | ७ ० ० "                              | २४७-४ जू. नो. नं. १४०                                           |
| ४ बीनागंग          | २ ० ० "                              | २४३-४ जू. नो. नं. १४१                                           |
| ८ चोकी *           | ० ० ० "                              | २३५-४                                                           |
| ४॥ पार्वती         | ० ० ० "                              | २३०-६ जू. नो. नं. १४२                                           |
| १३॥ स्टीभाइ        | ० ० ० "                              | २१७ जू. नो. नं. १४३                                             |
| ४॥ चोकी *          | ० ० ० "                              | २१२-४ गाम नथी.                                                  |
| ८ गुणासीटी=        | ० ० ० "                              | २०४-४ जू. नो. नं. १४४"                                          |
| १५॥ भद्रोरा        | ० ० ० "                              | १९२-६ डाक वंगाशामा उत्तर्या.                                    |

|                        |                      |                                    |                 |                                                                   |
|------------------------|----------------------|------------------------------------|-----------------|-------------------------------------------------------------------|
| माईल. गामनां नामो.     | श्रा. घर. देरा. उपा. | जील्हो.                            | मा. नं.         | वि. हं.                                                           |
| १। स्याता              | ० ० ०                | „                                  | १८७-३           | जू. नो. नं. १४९                                                   |
| १॥। (खजुरीनी) चोकी     | ० ० ०                | „                                  | १८९-९           | कुता पासे पडावमां रात रह्या.                                      |
| ७॥। समेला *            | ० ० ०                | ग्वालीयरस्टेट १७८<br>जी. सीपरी     |                 |                                                                   |
| २ बद्रवास              | ० ० ०                | „                                  | १७६             | जू. नो. नं. १४६                                                   |
| ९। लकवास *             | ० ० ०                | „                                  | १६६-६           | दिगंबरीनो ५-७ घरछे.                                               |
| २। देहरदा *            | ० ० ०                | „                                  | १६४-४           | आंहीथी इसागढ थइ पचारनी पाकी सडक छे.                               |
| ६॥। कोलारस             | ० ० ०                | „                                  | १९८-६थी         | जू. नो. नं. १४७                                                   |
| ६॥। सेसइयी *           | ० ० ०                | „                                  | १९१-४           | जू. नो. नं. १४८                                                   |
| ८ सीपरी(दिवपुरी) ००=२० | १ २                  | „                                  | १४३-६थी         | जू. नो. नं. १४९, १७६                                              |
| ७॥। भुराखोह *          | ० ० ०                | „                                  | १३७-६थी         | जू. नो. नं. १९०                                                   |
| ४॥। सतनवाडा            | ० ० ०                | „                                  | १३३-२           | जू. नो. नं. १९१                                                   |
| ८॥। गालाघाट            | ० ० ०                | „                                  | १२४-९           | ग्वालीयर स्टेटनो खास बंगलो तथा चोकी छे गाम नयी.                   |
| ४। चोरपुरा             | ० ० ०                | „                                  | १२०-२           | जू. नो. नं. १९२                                                   |
| ६। भानगढ स्टेशन *      | ० ० ०                | „                                  | ११३-७           | आंहीथी गाम ०॥ माईल दूर छे.                                        |
| ५ मोहना                | ० ० ०                | „                                  | १०८-६           | जू. नो. नं. १९३                                                   |
| ७॥। रेट-चराड़          | ० ० ०                | ग्वालीयरस्टेट १०१-१<br>जी. लक्ष्मी | जू. नो. नं. १९४ |                                                                   |
| ८। वाटीगांव            | ० ० ०                | „                                  | ९२-६            | डाक बंगलामां उतर्या, स्टेशन छे.                                   |
| ७ पनीआर *              | ० ० ०                | „                                  | ८९-६            | स्टेशन छे,                                                        |
| २। चधागांव             | ० ० ०                | „                                  | ८३              | डाक बंगलामां उतर्या, मा. नं. ८०-४ वेलाकी जावडी नामनुसं स्टेशन छे, |

|                         |                    |                    |                               |                                  |
|-------------------------|--------------------|--------------------|-------------------------------|----------------------------------|
| माझ्ल. गामनां नामो.     | श्रावर. देरा. उपा. | जीलो.              | मा. नं.                       | वि. ह.                           |
| ९। लळकर(सराफा)००=१००    | २ ३                | ,,                 | ७४-४थी                        | जू. नो. नं. १९९                  |
| सराफाथीग्वालियर मा.३०   | २ १                | ,,                 | जू. नो. नं. १९६               |                                  |
| ,, मुरार मा.५           | २ १                | ,,                 | जू. नो. नं. १९७               |                                  |
| , ग्वालीयर स्टेशन मा.३० | ० ०                | ,,                 | जू. नो. नं. १९८               |                                  |
| ५ पुराणी छावणी          | ० ० ०              | ,,                 | ६९-६                          | जू. नो. नं. १९९                  |
| ५॥। वामोर               | ० ० ०              | ,,                 | ६४                            | जू. नो. नं. १६०                  |
| ५ तुराचाद               | ० ० ०              | ,,                 | ९९                            | जू. नो. नं. १६१                  |
| ९। छोंदा                | ० ० ०              | ,,                 | ९३-६                          | सडक उपर पोलीस<br>चोकीमां उतर्या. |
| ३ जोरा                  | ० ० ०              | ,,                 | ९०-६                          | जू. नो. नं. १६२                  |
| ३॥। देवरी               | ० ० ०              | ,,                 | ४७                            | एक अग्रवाल मक्त छे.              |
| ४ वंदा *                | ० ० ०              | ,,                 | ४३                            |                                  |
| ४॥। भानपुर              | ० ० ०              | ,,                 | ६८-२                          | जू. नो. नं. १६३                  |
| ३ धोलपुर                | ० ० ०              | धोलपुरस्टेट ३६-२थी | जू. नो. नं. १६४               |                                  |
| ८॥। मनीआ                | ० ० ०              | २६-४               | जू. नो. नं. १६५               |                                  |
| १२॥। तेहराकाढाग         | ० ० ०              | आगरा १३-६          | जू. नो. नं. १६६               |                                  |
| ४॥। वाव                 | ० ० ०              | ,, ९               | जू. नो. नं. १६७               |                                  |
| ९ आगरा कोई०००=९०        | ९ १                | ,, ०               | जू. नो. नं. १६८,<br>१७०, २९४. |                                  |
| वेलनगंज माइल १          | १० १ १             | ,,                 | जू. नो. नं. १६९               |                                  |

आगराथी मथुरा-वृन्दावन मुखीना विहारनी यादी.  
( संवत् १९८० ) माझ्ल ४२, पाकी सडक.

|                |       |        |   |                  |
|----------------|-------|--------|---|------------------|
| आगरा (वेलनगंज) | - - - | आगरा   | ० | जू. नो. नं. १७०, |
| ९ फिरिंदा      | ० ० ० | ,, ९-१ |   | १६८, १६९, २९४.   |
|                |       |        |   | जू. नो. नं. १७१  |

|                   |                  |       |         |                                           |
|-------------------|------------------|-------|---------|-------------------------------------------|
| धाइल. गामना नामो. | श्रा.वरदेश. उपा. | जीलो. | मा. नं. | वि. ह.                                    |
| ४।।। रुणकटा       | ० ० ०            | आगरा  | ९-७     | जू. नो. नं. १७२                           |
| ४।।। रेपरा *      | ० ० ०            | मथुरा | १४-३    | पह्लीवाल जैनोना० २ वरछे.<br>स्टेशन छे.    |
| ४।।। फरा          | ० ० ०            | "     | १९-४    | जू. नो. नं. १७३                           |
| ४।।। बरारी        | ० ० ०            | "     | २४-२    | जमीदारना मंदिरमां तथा<br>स्कूलमां उतर्या. |
| ३।।। बाद *        | ० ० ०            | "     | २८      | स्टेशन छे.                                |
| २॥ नौरंगावाद      | ० ० ०            | "     | ३०-९    | सरकारी स्कूलमां उतर्या<br>बजार छे.        |
| ५॥ मथुरा          | ० १ ०            | "     | ३९थी    | तीर्थ. जू. नो. नं. १७४                    |
| ६॥ वृन्दावन       | १ ० ०            | "     |         | जू. नो. नं. १७५                           |

सीपरीथी झांसी, काल्पी, कानपुर, अलहावाद थइने बनारस सुधीना विहारनी यादी.  
( संवत् १९७८-७९ )

|                                         |                      |
|-----------------------------------------|----------------------|
| सीपरी(शिवपुरी)००=२० १ २ ग्वालियरस्टेट ० | जू. नो. नं. १७६, १४९ |
| जी. शिवपुरी                             |                      |
| ४। घस्यारी                              | ० ० ० " ४-२          |
| ३। भगोरा *                              | ० ० ० " ७-२          |
| ५। सुखाया                               | ० ० ० " १२-४         |
| ४। मीतलोनीकीखदान                        | १ ० ० " १६-४         |
| ३। अमोला                                | ० ० ० " १९-४         |
| ७। सीरसौद                               | ० ० ० " २६-६         |
| ५। करेरा                                | ० ० ० " ३२           |
| ६॥ कालीपहाड़ी *                         | ० ० ० " ३८-४         |
| ६॥ दीनता                                | ० ० ० " ४६           |

सरकारी सकानमां उतर्या.  
मोडुं तलाव बांधेलु छे.  
जू. नो. नं. १७७  
जू. नो. नं. १७८  
सडक उपर थाणु छे.  
जू. नो. नं. १७९  
जू. नो. नं. १८०  
सडक उपर गाम नथी.  
सरकारी थाणामां तथा  
डाक बंगलामां उतर्या.

| माइल. | गामनां नामो. | श्रा.धर. | देरा. | उपा. | जीलो.   | मा. नं. | वि हः                                                     |
|-------|--------------|----------|-------|------|---------|---------|-----------------------------------------------------------|
| २॥।   | सीकंदरा *    | ०        | ०     | ०    | ”       | ४७-६    | सडक उपर चोकी छे,<br>आंहीयी गाम दूर छे.                    |
| १॥।।  | रक्ता *      | ०        | ०     | ०    | ज्ञांसी | ५३-४    |                                                           |
| ८॥।   | झांसी        | २        | १     | ०    | ”       | ९९थी    | जू. नो. नं. १८१, २३८                                      |
| ७॥।   | बडागांव      | ०        | ०     | ०    | ”       | १७९-४   | जू. नो. नं. १८२                                           |
| ७॥।।  | पारी *       | ०        | ०     | ०    | ”       | १७१-६   |                                                           |
| १॥।।  | चीरगांव *    | ०        | ०     | ०    | ”       | १७०     | जू. नो. नं. १८३                                           |
| ५     | करगांव       | ०        | ०     | ०    | ”       | १६९-१   | शिवालयमां उतर्या.                                         |
| ५     | अमरा *       | ०        | ०     | ०    | ”       | १६०-१   | दिगंबरना. धर १० तथा<br>देरासर १ छे.                       |
| ४     | मोठ *        | ०        | ०     | ०    | ”       | १९६     | जू. नो. नं. १८४                                           |
| ६।।   | खीली         | ०        | ०     | ०    | ”       | १४९-६   | जू. नो. नं. १८९                                           |
| ३॥।।  | पुळे *       | ०        | ०     | ०    | जालौन   | १४६     | ज. नो. नं. १८६                                            |
| ८।।   | जलोली *      | ०        | ०     | ०    | ”       | १३७-६   | सडक उपर शिवालयछे,<br>गाम २ फल्गुग दूर छे.                 |
| ४।।   | ऐट           | ०        | ०     | ०    | ”       | १३३-४   | जू. नो. नं. १८७                                           |
| ३     | सोमइ *       | ०        | ०     | ०    | ”       | १३०-४   | डाक बंगलो छे.                                             |
| ७     | बडागांव *    | ०        | ०     | ०    | ”       | १२३-४   |                                                           |
| ४॥।   | भोरइ         | ०        | ०     | ०    | ”       | ११९-१   | जू. नो. नं. १८८                                           |
| १०॥।  | आदा *        | ०        | ०     | ०    | ”       | १०८-४   | सडकथी गाम २ फल्गुग<br>दूर छे. स्टेशन अने<br>डाक बंगलो छे. |
| ४।।   | ओसरगांव      | ०        | ०     | ०    | ”       | १०४-२   | ज. नो. नं. १८९                                            |
| ६।।   | कालपी        | २ चा. १  | १     | १    | ”       | ९८      | जू. नो. नं. १९०                                           |
|       |              | २ क.     |       |      |         |         |                                                           |
| १०    | पोखरायन      | ०        | ०     | ०    | कानपुर  | ८८      | जू. नो. नं. १९१                                           |
| १०    | लालपुर       | ०        | ०     | ०    | ”       | ७८-१    | स्टेशन छे.                                                |
| २॥।   | नवीपुर       | ०        | ०     | ०    | ”       | ७९-४    |                                                           |

| माइल. गामना नामो. श्रा.घर.देरा. उपा. जीहो. मा. नं |          |   |   |                  |         | वि. ह.                                               |
|---------------------------------------------------|----------|---|---|------------------|---------|------------------------------------------------------|
| ३॥ बारा                                           | ०        | ० | ० | कानपुर           | ७२      | जू. नो. नं. १९२                                      |
| ८ रायपुर *                                        | ०        | ० | ० | "                | ६४      |                                                      |
| ९ भौति                                            | ०        | ० | ० | "                | ९८-७    | सड़क उपर शिवालयमां उत्तर्या.                         |
| ११ पनकी स्टेशन                                    | ०        | ० | ० | "                | ९६-९    | सड़क उपर वर्मशालामां रात रह्या.                      |
| ७॥ कानपुर                                         | ३९       | १ | १ | "                | ५०थी    | जू. नो. नं. १९३                                      |
|                                                   | क.बा.गु. |   |   |                  |         |                                                      |
| १०। रुमा                                          | ०        | ० | ० | "                | ६१०-६   | शिवालयमां उत्तर्या.                                  |
| २ महाराजपुर *                                     | ०        | ० | ० | "                | ६०८-४   | डाक बंगलो छे.                                        |
| ४ सरसोल *                                         | ०        | ० | ० | "                | ६०४-५   | स्टेशन छे.                                           |
| ९ बड़ाहार                                         | ०        | ० | ० | फतेहपुर<br>हसवां | ९९९-४   | जू. नो. नं. १९४                                      |
| ६ मौहार *                                         | ०        | ० | ० | "                | ९९०-४   | स्टेशन छे.                                           |
| ८॥ मलवां                                          | ०        | ० | ० | "                | ९८२     | जू. नो. नं. १९६                                      |
| ९ फतेहपुर हसवां *०                                | ०        | ० | ० | "                | ९७३थी   | जू. नो. नं. १९६                                      |
| ६। बीलंदा                                         | ०        | ० | ० | "                | ९६६-६   | दिश्रामभुवनमां उत्तर्या                              |
| ४। उसरेणा *                                       | ०        | ० | ० | "                | ९६२-३   |                                                      |
| ३॥ ठरीयांव *                                      | ०        | ० | ० | "                | ९५३     | डाक बंगलो छे.                                        |
| ८॥ स्खागा                                         | ०        | ० | ० | "                | ९५०-६थी | जू. नो. नं. १९७                                      |
| ११। अजुवां *                                      | ०        | ० | ० | अलहाबाद          | ९४०     | सड़क उपर मदरसा छे                                    |
| २। हरसराइ                                         | ०        | ० | ० | "                | ९३७-६   | सराइमां उत्तर्या.                                    |
| ३ सयनी *                                          | ०        | ० | ० | "                | ९३४-६   | थाणुं छे. मा. नं.<br>९३२-४ कमासनमां<br>डाक बंगलो छे. |
| ९॥ ककोडा *                                        | ०        | ० | ० | "                | ९२९     |                                                      |
| १॥ मलाका                                          | ०        | ० | ० | "                | ९२३-४   | सराइमां उत्तर्या.                                    |
| ४॥ मुरतगंज *                                      | ०        | ० | ० | "                | ९१८-६   | पाका तलाव उपर उत-<br>रवानी सगदड छे.                  |

|       |                    |                |          |         |                                                     |
|-------|--------------------|----------------|----------|---------|-----------------------------------------------------|
| माइल. | गामनां नामो.       | आ.धर.देरा.उपा. | जीट्टो.  | मा. नं. | वि. ह.                                              |
| ६     | महगांव *           | ० ० ०          | अल्हाचाद | ५१३०६   |                                                     |
| ४॥    | मुक्तिका पुरेवा*   | ० ० ०          | „        | ५०९-२   |                                                     |
| २॥    | तीवारीका तलाव      | ० ० ०          | „        | ५०६-६   | सराइमां उतर्या.                                     |
| १॥    | अल्हाचाद २ क       | ० ० ०          | „        | ४९७-९   | यी जू.नो.नं. १९८,२१८                                |
| ४॥    | झसी                | ० ० ०          | „        | ४९३-४   | जू. नो. नं. १९९                                     |
| ७॥    | हनुमानगंगा *       | ० ० ०          | „        | ४८६     | स्टेशन अने बजार छे.                                 |
| ६     | सैदाचाद            | ० ० ०          | „        | ४७९-७   | दाक बंगलामां अने सराइमां उतर्या. स्टेशन छे.         |
| ४।    | हडीया *            | ० ० ०          | „        | ४७९-९   | स्टेशन, तालुको अने बजार छे.                         |
| ६     | बौत                | ० ० ०          | „        | ४६९-४   | शिवालय अने दाक बंगलामां उतर्या. बजार अने स्टेशन छे. |
| १०॥   | गोपीगंगा           | ० ० ०          | चनारसहेझ | ४९८-७   | जू. नो. नं. ३००                                     |
| ६     | मावोसिंग *         | ० ० ०          | „        | ४९२-६   | सठन उत्तर शिवालय, स्टेशन अने बजार छे.               |
| ५॥    | महारामगंगा         | ० ० ०          | „        | ४४७-१   | जू. नो. नं. २०१                                     |
| १०॥   | मीरजामुराद         | ० ० ०          | चनारस    | ४३६-४   | स्कूलमां उतर्या दाक बंगलो, चनार अने स्टेशन छे.      |
| ४॥    | रानाकातलाव         | ० ० ०          | „        | ४३१-६   | जू. नो. नं. २०२                                     |
| ८     | मट्टाटी            | ० ० ०          | „        | १-३     | जू. नो. नं. २०३                                     |
| २     | पनारस सीटी २९ १३ २ | ० ० ०          | „        | ०       | जू. नो. नं. २०४<br>कान्तीर्थ.                       |

गु.मा. मा.

श्री धुलीआधी अमळनेर सुधीना विहारनी यादी.

(संवत् १९७७) माइल २२॥, पाकी सडक.

माइल. गामनां नामो. श्रा. घर. देरा. उपा. जीहो. मा. नं. वि. ह.

|      |               |       |               |      |                    |
|------|---------------|-------|---------------|------|--------------------|
|      | धुलीआधी       | - - - | पश्चिम खानदेश | ०    | जू. नो. नं. ११०    |
| ४    | फागणा         | ० ० ० | "             | ४    | जू. नो. नं. २०९    |
| ४    | वनी-आंबडा     | ० ० ० | "             | <    | जू. नो. नं. २०६    |
| ३।।। | चौपडा-कुंडाला | ० ० ० | पूर्व खानदेश  | ११-२ | जू. नो. नं. २०७    |
| ३।।। | जनवा          | ० ० ० | "             | १९   | जू. नो. नं. २०८    |
| ४।।। | मंगलुळ        | ० ० ० | "             | १९-४ | स्कूलमां उत्तर्या. |
| ३    | अमळनेर        | - - ० | "             | २२-४ | जू. नो. नं. २१३    |

श्री शिरपुर (वावारी) थी अमळनेर सुधीना विहारनी यादी. (संवत् १९७७)

माइल २८॥ तेमां पहेलां माइल २२ सुधी काचो रस्तो आवे छे  
अने पछी दृ॥ माइल पाकी सडक छे.

शिरपुर (वावारी)थी - - - पश्चिम खानदेश जू. नो. नं. ११४

|   |        |       |                                                                    |
|---|--------|-------|--------------------------------------------------------------------|
| ५ | कुरखली | ० ० ० | ,, काचो रस्तो दोलत पटेल तथा<br>सुपडु पटेलना मका-<br>नमां उत्तर्या. |
|---|--------|-------|--------------------------------------------------------------------|

१।। कमखेडा ० ० ० " " जू. नो. नं. २०९

६ पासटा \* ० ० ० " " जू. नो. नं. २१०

२ वेटावद ५मा. ० ० " " जू. नो. नं. २११

९ कलमसरा १५मा. १ ० पूर्व खानदेश " जू. नो. नं. २१२

|       |              |                    |                   |                        |        |
|-------|--------------|--------------------|-------------------|------------------------|--------|
| माइल. | गामनां नामोः | श्रावर. देरा. उपा. | जीलोः             | मा. नं.                | वि. ह. |
| ९     | अमलनेर०      | ६०                 | १. २ पूर्व खानदेश | जू. नो. नं.            | २१३    |
| ९     | शिरसाला      | १५गु.              | १ २ ,,,           | काचोरस्तो. जू. नो. नं. | २१४    |

---

श्री अमलनेरथी पारोला, वादरपुर थइ पाढा अमलनेर सुधीना विहारनी यादी.

( संवत् १९७७ )

माइल ३०॥ तेमां मा. २५॥ पाकी सडक अने मा. ५ काचो रस्तो छे.

|    | अमलनेरथी      | - - - | पूर्व खानदेश | ० |                           |
|----|---------------|-------|--------------|---|---------------------------|
| १  | श्रावण *      | १क०   | ० ०          | ” | ४-६ शिवजी थोभण जैन        |
| २  | (रत्ना) पीपरी | ४     | ० ०          | ” | ६-४ जू. नो. नं. २१५       |
| ५॥ | पारोला०००     | १६    | १ १          | ” | १२ जू. नो. नं. २१६        |
| ६  | वादरपर-       | ९गु.  | १ १          | ” | पाकी सडक. जू. नो. नं. २१७ |
| ९  | (रत्ना) पीपरी | -     | - -          | ” | काचो रस्तो.               |
| ७  | अमलनेर        | -     | - -          | ” | पाकी सडक.                 |

---

इंदोरथी सीधे रस्ते मांडवगढ जवाना रस्तानी यादी. ( संवत् १९७८ )

माइल ४८, तेमां इंदोरथी वेटपा सुधी अने लुनेराथी मांडवगढ  
सुधी पाकी सडक छे. वाकीनो वचलो रस्तो काचो छे.

|   |         |       |                                      |  |
|---|---------|-------|--------------------------------------|--|
|   | इंदोरथी | - - - | इंदोरस्टेट पाकी सडक, जू. नो. नं. १३० |  |
| ७ | वावडी   | ० ० ० | ” ,,, बावाना मंदिरगां उ.             |  |

|                   |                                                  |        |
|-------------------|--------------------------------------------------|--------|
| माइल गामनां नामो. | श्रा.वर. देरा. उपां. जीह्वो. मा. नं.             | वि. ह. |
| ६॥ वेटमा          | १० १ १ इंदोरस्टेट पाकी सडक चंपालालजी राजमलजी.    |        |
| १४ दिगठण          | १० २ १ ; काचो रस्तो सुरजमलजी मांगीलाल            |        |
| ९ लुनेरा          | ० ० ० धारस्टेट , धारनी सडके डाक बंगलामां उतर्या. |        |
| ३ नालछा           | १२ १ १ , पाकी सडक.                               |        |
| १॥ मांडवगढ        | ० १ १ , , , तीर्थ. जू. नो. नं १२६                |        |

अल्हावादर्थी माणेकपुर, चित्रकूट, बांदा, महोवा, अने मउ—राणीपुर थइ  
जांसी सुधीना विहारनी यादी. ( संवत् १९७९ )

|                   |       |             |      |                                                |
|-------------------|-------|-------------|------|------------------------------------------------|
| अल्हावाद          | — — — | अल्हावाद    | ०    | जू. नो. नं. २१८, १९८                           |
| ९ बुरपुर *        | ० ० ० | , ,         | ८-१  | बर्मशाला, डाक बंगलो अने बजार छे.               |
| ३॥ जसरा           | ० ० ० | , ,         | ११-६ | महाजनना मकानमां उतर्या. स्टेशन. अने बजार छे.   |
| ४। बारा *         | ० ० ० | शंकरगढस्टेट | १६-१ | जू. नो. नं. २१९                                |
| १० शंकरगढ         | ० ० ० | , ,         | २७-४ | रेलवेलाइन स्कूलमां उतर्या. स्टेशन अने बजार छे. |
| ११ बरगढ           | ० १ ० | बांदा       | ३८-४ | जू. नो. नं २२०                                 |
| ५॥ डमौरा          | ० ० ० | रीवांरज्य   | ४८   | जू. नो. नं. २२१                                |
| ४ माणिकगुरुनेत्रन | ० ० ० | बांदा       | ५३   | जू. नो. नं. २२२                                |

|       |                  |                  |         |           |                                                             |
|-------|------------------|------------------|---------|-----------|-------------------------------------------------------------|
| माइल. | गामनी नामो.      | श्रावर.देरा.उपा. | जीर्णो. | मा. नं.   | वि. ह.                                                      |
|       |                  |                  |         | पाकी सडक. |                                                             |
| १।    | अंचवारा *        | ० ० ०            | बांदा   | ९१-६      |                                                             |
| ३॥    | रेहुंदीयो        | ० ० ०            | „       | ४८-३      | महादेवना मंदिरमां<br>तथा स्कूलमां उतर्या                    |
| ५।    | करवी *           | ० ० ०            | „       | ४३        | जू. नो. नं. २२३                                             |
| ६।    | चित्रकूट         | ० ० ०            | „       |           | जू. नो. नं. २२४                                             |
| १२।   | रौलीकल्याणपुर    | ० ० ०            | „       | ३०-९      | रामविशाल ब्राह्मणना<br>घरमां उतर्या. गाम<br>तद्वन नानु छे.  |
| ४।    | बद्रौसा *        | ० ० ०            | „       | २६-३      | परगण, स्टेशन अने<br>बजार छे.                                |
| ६     | अतरा *           | ० ० ०            | „       | २०-३      | स्टेशन अने बजार छे                                          |
| ६     | नदनंदी           | ० ० ०            | „       | १४-४      | नंवरदारना चोरामां<br>उतर्या.                                |
| ७॥    | डीगवाही *        | ० ० ०            | „       | ७         | स्टेशन छे.                                                  |
| ७     | बांदा            | ० ० ०            | „       | ०         | जू. नो. नं. २२९                                             |
| १२    | मटोंव            | ० ० ०            | „       | ११-३      | सरकारी स्कूलमां<br>उतर्या. स्टेशन अने<br>बजार छे.           |
| ४॥।   | रेवइस्ट्रैनेरा * | ० ० ०            | „       | १६-१      | सडकथी गाम २<br>फल्ग दूर छे.                                 |
| ९     | कचरद *           | ० ० ०            | हमीरपुर | २१-२      | जू. नो. नं. २२६                                             |
| ७॥    | कीराडी           | ० ० ०            | „       | २८-२      | जू. नो. नं. २२७                                             |
| ४     | महोवा *          | ० ० ०            | „       | ०         | जू. नो. नं. १२८                                             |
| १०।   | लाडनगर           | ० ० ०            | „       | १०-२      | गामने सामे शांपे<br>नंवरदारना भकानमां<br>उतर्या. स्टेशन छे, |
| ४।    | कुचपहाड *        | ० ० ०            | „       | १४-४      | जू. नो. नं. २२९                                             |

| माहल. गामनां नामो. श्रा.घर.देरा.उपा. जीह्लो. मा. नं. | वि. ह.                          |
|------------------------------------------------------|---------------------------------|
| १ बैतपुरा *                                          | ० ० ० " पाकी सडक                |
| २ वेलताल स्टेशन *                                    | ० ० ० हमीरपुर पाकी सडक          |
| ३।। छेतरखाला                                         | ० ० ० " काचो रस्तो.             |
| ११।। हरपालपुर                                        | ० ० ० आलिपुरस्टेट "             |
| १८।। मउ-रानीपुर                                      | ० ० ० झांसी पाकी सडक            |
| ९ बंगरा                                              | ० ० ० " ३९-४                    |
| १० सकरार                                             | ० ० ० " २०-५                    |
| ७।। घघवा *                                           | ० ० ० " १३                      |
| १।। बरखासागर                                         | ० ० ० " ११-४                    |
| १२।। झांसी                                           | २ १ ० " १ थी जू.नो.नं. २३८, १८१ |



# श्री विहार वर्णन.

( द्वितीय संड ),

श्री अमदावाड़ी इडर, केशरीयाजी, उदयपुर येड्ने श्री राणकपुरजी मुधीना  
तथा पालणपुरथी आदुजी मुधीना विहारनी यादी.

( आशरे संवत् १९७० )

( शा. वि. जै, श्रीमद् विनयधर्मसूरिजी महाराजनी, शिव्य श्रीमान् सिंहविनयनी  
महाराजनी बुक उपरसी )

| गाउ.             | गापनां नामो.    | धा. | घर. | देरा. | वि. ह.                              |
|------------------|-----------------|-----|-----|-------|-------------------------------------|
| <b>अमदावाड़ी</b> |                 |     |     |       |                                     |
| ३                | नरोडा           | २९  |     | १     |                                     |
| ३                | वरान .          | २९  |     | १     |                                     |
| ३                | प्रांतीउं       | २९  |     | १     |                                     |
| ६                | चारु            | ६   |     | १     |                                     |
| ३                | वटकण            | ९०  |     | १     |                                     |
| ४                | प्रांतीज        | ८०  |     | १     |                                     |
| ३                | सडाळ            | .६  |     | ०     |                                     |
| ७                | अमनगर (हिमतनगर) | ६६  | ३   | ३     | श्रावकनां घोरों पूर्णो बहु योदा छे. |
| ३                | यस्तापर         | ६   |     | १     |                                     |
| २                | मापला           | ६   |     | १     |                                     |
| ३                | सालची           | ८   |     | २     |                                     |
| ३                | पोसीना (रींगी)  | ०   | १   | १     | दिगंबरनां पर १० छे.                 |

| गाउ. | गामनां नामौं             | श्रा. घर. | देरा. | वि. ह.                           |
|------|--------------------------|-----------|-------|----------------------------------|
| ३    | कुकडीया                  | ६         | १     |                                  |
| ४    | ईडर (तीर्थ)              | १९०       | ६     |                                  |
| ९    | बडाली                    | २००       | २     |                                  |
| ७    | क्यादह                   | ०         | ०     | दिगंबरनां घर १० तथा देरासर १ छे. |
| ९    | मोडेटी                   | ०         | ०     | १९ "                             |
| ७    | टांकाटुंका               | ०         | ०     | २० छे.                           |
| ८    | पाल                      | २         | १     |                                  |
| ०॥   | चीतरथुं                  | ३         | ०     |                                  |
| ३    | पाडा                     | ०         | ०     | दिगंबरनां घर २ छे.               |
| ०।   | करावाडुं                 | ०         | ०     | "                                |
| ४    | छाणी                     | ०         | १     | २९ छे.                           |
| ४    | खेरवाडा (छावणी)          | २         | १     |                                  |
| ६    | धुकेवा (केशरीयाजी तीर्थ) | ०         | १     | दिगंबरीनां घर १२९ छे.            |
| ४    | परसाद                    | ०         | ०     | ३० तथा देरासर १ छे.              |
| ९    | टीडी                     | ०         | ०     | "                                |
| २    | बारापाल                  | ०         | ०     |                                  |
| ७    | उदयपुर (मेवाड)           | ३००       | ३९    |                                  |
| ४    | मंदार                    | ०         | ०     |                                  |
| ५    | गोकुंदा                  | ३         | ३     | श्रेष्ठ तेरापंथीनां ३०० घर छे.   |
| १    | मजावरी                   | ०         | १     |                                  |
| ३    | नादेश                    | ०         | २     | श्रेष्ठ तेरापंथीनां १०० घर छे.   |
| ०    | ढोल                      | ०         | ०     | १९ "                             |
| ५    | सायरा                    | ३०        | २     |                                  |
| २    | ढीकुणा                   | ०         | १     |                                  |
| २    | भाणपरा                   | ३९        | १     |                                  |
| ४    | राणकपुरजी (तीर्थ)        | ०         | ३     | जू. नो. नं. २३९                  |

## श्रीपालणपुरथी आतु सुधीना विहारनी यादी.

| गाउ. | गामनां नामो.       | धा. घर. | देरा. | वि. ह.                              |
|------|--------------------|---------|-------|-------------------------------------|
|      | पालणपुरथी          |         |       |                                     |
| १    | चित्रासणी          | १०      |       | पाकी सडक.                           |
| ३    | जेथी               | २       |       | सडकथी अरबो गाउ दूर छे.              |
| २    | सलोत्री            |         |       |                                     |
| ३    | सलोतरा             | १       | १     | वे गाउ सुधी सडक ढे पछी पग रस्तो.    |
| १    | कीडेतर             | २       |       |                                     |
| १    | रोह                | १       |       |                                     |
| ३    | बाढ़ढा             | ५       | ०     |                                     |
| १    | खरेडी (माउंट आतु)  | १०      | १     | धर्मशाला छे. जात्रालु माटे सगवड छे. |
| १२   | आवूदेलवाडा (तीर्प) | ०       | ६     | जू. नो. नं. २४०                     |
| ३    | अचलगढ (तीर्प)      | ०       | २     |                                     |

श्रीमुंबईथी नाशिक, अंतरिक्षजी, भांडकजी, कुल्पाकजी, ( दक्षिण ) हैदरावाड, पुना, शाहापुर यइने पाछा मुंबई सुधीना विहारनी यादी.

( संवत् १९७२ थी संवत् १९७६ )

( श्रीमान् हंसविजयनी महाराजना शिष्य मुनिराज श्रीदोलतविजयनी म०नी बुक उपरथी लक्षी, अने न्या. वि. न्या, ती. श्रीमान् न्यायविजयनी म०नी बुक उपरथी सुधारी. )

| माझ. | गामनां नामो.  | धा. घर. | देरा. | वि. ह. |
|------|---------------|---------|-------|--------|
|      | मुंबई-पायधुनी | -       | -     |        |
| २    | भायतला        | २०      | १     |        |
| १    | दादर          | २०      | १     |        |
| ७    | चायकोपर       | ५०      | १     |        |
| ११   | मांदूप        | ३       | १     |        |

| माइठ. | गामनां नामो.   | था. | घर. | देरा. | वि. ह.                                                                                  |
|-------|----------------|-----|-----|-------|-----------------------------------------------------------------------------------------|
| ४॥    | ठाणा           | ४०  |     | १     |                                                                                         |
| ९     | कसोली          | २   |     | ०     |                                                                                         |
| ९     | भीमडी (भीवंडी) | ३०  |     | १     | देरासरमां धातुना विव छे.                                                                |
| ९     | पडधा           | ०   |     | ०     |                                                                                         |
| ६॥    | वासीम          | ०   |     | ०     |                                                                                         |
| ९॥    | शाहापुर        | ३०  |     | १     |                                                                                         |
| ४     | आटगाम          | १   |     | ०     |                                                                                         |
| <     | खरडी           | ४   |     | ०     |                                                                                         |
| <     | कसारा          | २   |     | ०     |                                                                                         |
| ११॥   | इगतपुरी        | ०   |     | ०     | स्थानकवासीनां ९ घर छे.                                                                  |
| ५॥    | घोटी           | ९   |     | ०     |                                                                                         |
| ४॥॥   | कावनाइ         | <   |     | १     |                                                                                         |
| <     | वाडीवरे        | ०   |     | ०     | स्थानकवासीनां ७ घर छे.                                                                  |
| ६     | इडी९           | २   |     | ०     |                                                                                         |
| ७     | नाशिक          | २०  |     | १     |                                                                                         |
| ६     | वाहगाम         | ०   |     | ०     | स्थानकवासीनां ९ घर छे.                                                                  |
| ६     | ओझार           | ०   |     | ०     | मेश्री वाणीयानां ९ घर छे.                                                               |
| ६     | लुकीना         | ९   |     | ०     |                                                                                         |
| ७     | निफाड          | ९   |     | ०     |                                                                                         |
| ९     | विचोड          | ९   |     | ०     |                                                                                         |
| ६     | देशमाणुं       | १   |     | ०     |                                                                                         |
| १२    | येवला          | ९०  |     | १     |                                                                                         |
| ६     | अंदरसूर        | ०   |     | ०     |                                                                                         |
| १२    | वैजापुर        | ९   |     | ०     |                                                                                         |
| १०    | पारसोडा        | ०   |     | ०     | दिगंबरनां ३ घर छे.                                                                      |
| ११    | वाबुलगाम       | १   |     | ०     | आंहीथी लासुर यइ कसचखेडा जबुं, लासु-<br>रमां श्रावकनां अने कसचखेडामां दिगं-<br>बरनां छे. |
| १०    | वेस्ल          | १   |     | ०     |                                                                                         |

| माइल. | गामनां नामा.        | थ्रा.वर. | देरा. | वि. ह.                                                       |
|-------|---------------------|----------|-------|--------------------------------------------------------------|
| ८     | दौलतावाद            | ०        | ०     |                                                              |
| १०    | ओंरंगावाद           | १०       | १     |                                                              |
| ६     | चीकड़ाणुं           | ०        | ०     | दिगंबरनां २ घर छे.                                           |
| ९     | करमाल               | ०        | ०     | स्थानकवासीनां ३ घर छे.                                       |
| ५     | सेकटा               | ०        | ०     |                                                              |
| ७     | बद्रीपुर            | ०        | ०     |                                                              |
| १२    | (नवा) जालना         | १०       | १     | श्रो. बद्रे फिरकानामुमठीने ६० घर छे.                         |
| ९     | वाघरुल              | ०        | ०     |                                                              |
| ६     | राजादेवलगाम         | १०       | १     |                                                              |
| ७     | शीनखेड              | २        | ०     |                                                              |
| ८     | कीनगाम              | १        | ०     |                                                              |
| ९     | बीबीगाम             | १        | ०     | आंहीयी मेकरपुर, दोतगांव थइ अंतरिक्षनी जवाय छे.               |
| १०    | लोणार               | १        | १     | आंहीयी ४ मा. मोप, ८ मा. रीसोड, थइ १६ मा. अंतरिक्षनी जवाय छे. |
| १२    | सोनाटी              | ०        | ०     |                                                              |
| ८     | मंगरोल              | १        | ०     |                                                              |
| १२    | अंतरिक्षनी (सिरपुर) | १        | १     | अन्तरिक्षपार्वनायनी तीर्थ. जू.नो.नं.२४१                      |
| ९     | मालेगाम             | ०        | ०     | मेशीनां ८ घर छे. सडक                                         |
| ८     | मेट्टसी             | ०        | ०     | स्थानकवासीनां ९ घर छे. ,,,                                   |
| १०    | पातूर               | ०        | ०     | ,,,                                                          |
| १०    | कायमी               | १        | ०     | ,,,                                                          |
| ९     | आकोला               | ४०       | १     | ,,,                                                          |
|       | पातूर्यी            | -        | -     | ,,                                                           |
| { १०  | यांडगांव            | ०        | ०     | बालापुरना श्रावकना मकानमां ८. सडक                            |
| { ८   | बालापुर             | २९       | २     | उपाध्यमां उत्तर्या. सडक                                      |
| { ८   | एमु                 | ०        | ०     | महादेवना मंदिरमां उत्तर्या.                                  |
| { ८   | आकोला               | -        | -     |                                                              |

| माइल. | गोमना नामो.  | थ्रा.पर. | देरा. | वि. हं.                                                                            |
|-------|--------------|----------|-------|------------------------------------------------------------------------------------|
| ५     | एत्तलखेडा    | ०        | ०     |                                                                                    |
| ७     | बोरगाम       | ०        | ०     |                                                                                    |
| ९     | काट्रीपूर्णी | ०        | ०     |                                                                                    |
| ११    | मूर्तिचापुर  | ३        | ०     |                                                                                    |
| १२    | माना         | ०        | ०     |                                                                                    |
| १३    | कुरम         | ०        | ०     |                                                                                    |
| १५    | टांकली       | ०        | ०     |                                                                                    |
| १६    | बडनेरा       | ०        | ०     | स्थानकवासीनां १० घर छे.                                                            |
| १८    | उमरावती      | ४०       | १     | त्रणे फीरकानां मल्हीने ४० घर छे.                                                   |
| २२    | वडाली        | ०        | ०     |                                                                                    |
| २४    | पोर          | ०        | ०     |                                                                                    |
| २०    | चांदूर       | ०        | ०     | दिगंवरनां २० घर छे.                                                                |
| २१॥   | राजना        | ०        | ०     |                                                                                    |
| २६॥   | धामणगाम      | ४        | १     | स्थानकवासीनां १९ घर छे. आँहीथी पुलगाम थइ वायफल जवाय छे. पुलगाममां श्रावकनां घर छे. |
| २८    | लीबोरा       | ०        | ०     |                                                                                    |
| २९    | नांचणगाम     | ५        | १     |                                                                                    |
| ३०    | वायफल        | ४        | ०     |                                                                                    |
| ३२    | वरधा         | ४        | १     | स्थानकवासीनां ८ घर छे.                                                             |
| ३४    | वानुरा       | ०        | ०     |                                                                                    |
| ३६    | गुंजी        | ०        | ०     |                                                                                    |
| ३८    | हिंगणवाट     | १९       | १     | स्थानकवासीनां १० घर छे.                                                            |
| ३०    | तागरी        | ०        | ०     |                                                                                    |
| ३०    | देहगाम       | ०        | ०     |                                                                                    |
| ३६    | बरोरा        | ६        | १     | स्थानकवासीनां २० घर छे. आँहीथी नागपुर जवा माटे आगळ जूझो.                           |

| मोइल. | गामनां नामो.    | थ्रा.वर. | देरा. | वि. हं.                                                        |     |
|-------|-----------------|----------|-------|----------------------------------------------------------------|-----|
| ६     | टांकढी          | ०        | ०     |                                                                | सडक |
| ७     | भांडक ( तीर्थ ) | २        | १     | जू. नो. नं. २४२                                                |     |
| ८     | ताडाढी          | ०        | ०     |                                                                | सडक |
| ९०    | चांदा           | २०       | १     | पाछा तेज रस्ते वरोरा आव्या.                                    | सडक |
| ३०    | वरोरा           | ६        | १     | स्यानकवासीनां २० घर छे.                                        | सडक |
| ७     | पाटाला          | ०        | ०     | धर्मशालामां उतर्या.                                            |     |
| ७     | बनी ( उन )      | १        | ०     | फतेचंद्रजीनी दुकान छे. आंहीयी कायर यड्ने मांगली जवाय छे.       |     |
| १०    | वेढमीपुर        | १        | ०     | थ्रावकला घरमां उतर्या.                                         |     |
| १०    | मुकुडंबंध       | ०        | ०     | धर्मशालामां उतर्या. गोविंदा कुमठीना मकानमां पण.                |     |
| ६     | मांगली          | ०        | ०     | चावडीमां उतर्या.                                               |     |
| ४     | सांगली          | ०        | ०     | " "                                                            |     |
| ५     | जेनत            | ०        | ०     | पंडलना घरमां उतर्या.                                           |     |
| ८     | इदलाबाद         | ०        | ०     | गाम वहार मठमां उतर्या.                                         |     |
| १०    | सिंदीगोंदी      | ०        | ०     | जंगलमां उतर्या.                                                |     |
| ६     | गृदरत्न         | ०        | ०     | महादेवना मंदिरमां उतर्या.                                      |     |
| ९     | ईंचोडा          | ०        | ०     | जू. नो. नं. २४३                                                |     |
| ६     | कुमठी कुमारी    | ०        | ०     | चोकी उपर उतर्या.                                               |     |
| ४     | नेरनगुंडा       | ०        | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                        |     |
| ७॥    | षांकडी          | ०        | ०     | " " "                                                          |     |
| ७॥    | निंचोटी         | ०        | ०     | चावडीमां उतर्या.                                               |     |
| ४     | निरमल           | ०        | ०     | मठमां उतर्या. नदी उतरीने १ माइल पर दुधगांवमां सरकारी बंगले छे. |     |
| ६     | सोहन            | ०        | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                        |     |
| १०    | वालकुंडा        | ०        | ०     | सरामां उतर्या.                                                 |     |
|       | पीरकोट          | ०        | ०     | बंगलामां उतर्या.                                               |     |
|       | मीकंद्रापुर     | ०        | ०     | चोकी उपर उतर्या.                                               |     |

| माइल. | गोमनां नामो. | था.घर. | देरा. | वि. ह.                                                          |
|-------|--------------|--------|-------|-----------------------------------------------------------------|
| १४    | डीचपह्णी     | ०      | ०     | स्टेशन उपर उतर्या. आँहीथी जालना माटे आगल जुओ.                   |
|       | चंद्रायपह्णी | ०      | ०     | चोकी उपर उतर्या.                                                |
| १८    | नगर          | ०      | ०     | मुसाफरखानामां उतर्या.                                           |
| ७     | कामोरेडी     | ०      | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                         |
|       | जंगलपह्णी    | ०      | ०     | सरामां उतर्या.                                                  |
| ११    | विकनूर       | ०      | ०     | स्टेशन पासे वगीचामां उतर्या. आँहीथी हैद्रावाद जवा माटे आगल जुओ. |
|       | कंचल्हो      | ०      | ०     | पटेलना घरमां उतर्या.                                            |
| <     | नसकलटी       | ०      | ०     | पटेलनी चावडीमां अने कचेरीमां उ.                                 |
| <     | दुव्वाक      | ०      | ०     | महादेवना देवलमां अने चावलनी गीरनीमां उतर्या.                    |
|       | रामस्खडो     | ०      | ०     | चावडीमां उतर्या.                                                |
| १४    | सिद्धिरेठ    | ०      | ०     | मारवाडीना घरमां उतर्या. बीकनूरयी आँही सुधी काचो रस्तो छे.       |
|       | दूधडा        | ०      | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                         |
| <     | चीरियाल      | ०      | ०     | सरामां उतर्या.                                                  |
| ९     | बछनापेठ      | ०      | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                         |
| ६     | कुलपाकजी     | ०      | १     | माणिक्यस्वामीतीर्थ. जू. नो. नं. २४४                             |
| ४     | आलेर         | ०      | ०     | स्टेशन उपर उतर्या.                                              |
| ७     | ओंगापह्णी    | ०      | ०     | गाममां उतरवानुं.                                                |
|       | शयगीर        | ०      | ०     | सडक उपर मकानमां उतर्या.                                         |
| १०    | भोयगीर       | ०      | ०     | सरकारी बंगलामां उतर्या.                                         |
|       | नवीनगर       | ०      | ०     | " " "                                                           |
| १२    | घटकेसर       | ०      | ०     | " " "                                                           |
| १२    | उप्पल        | ०      | ०     | महादेवना देवलमां उतर्या.                                        |
| ७     | सीकंदरावाद   | ७      | १     | भाडाना मकानमां उतर्या.                                          |

| माइल. | गामनां नामो.     | श्रा. घर. | देंरा. | वि. ह.                              |
|-------|------------------|-----------|--------|-------------------------------------|
| ४     | हैद्रावाद कोठी   | ५         | १      | जुनी बैकमां उत्तर्या.               |
|       | वेगमवजार         | ६         | १      | चांदमलजीनी दुकाने उत्तर्या,         |
|       | चारकमान          | २०        | १      | चारकमान, पथ्यरगटी विगेरे घडने.      |
|       | कारवाण           | २         | १      | दादाजीनी चावडीमां उत्तर्या.         |
|       | बारकस            | १         | ०      | श्रावकना मकानमां उत्तर्या.          |
|       |                  |           |        | स्थांवा०नां १९ घरछे.                |
|       | अलवाल            | १         | १      | , २० „ श्रावकना मकानमां उत्तर्या.   |
|       | सीकंद्रावाद      | ७         | १      | स्थांवा० वा० नां १० घर छे.          |
| ६     | कुकरपली          | ०         | ०      | देवलमां उत्तर्या.                   |
| ८     | निगमपली          | ०         | ०      | मारवाडीना बगीचामां उत्तर्या.        |
| ३॥    | पटनचूर           | ०         | ०      | शकी बावानी धर्मशालामां उत्तर्या.    |
| ४॥    | स्वारम (गणेशावड) | ०         | ०      | गणेशावडमां उत्तर्या.                |
| ४॥    | पोतरडीपल्ही      | ०         | ०      | मुसाफरखानामां उत्तर्या.             |
| ९     | सत्यासी          | ०         | ०      | देसटीसरन्नप्पाना बगीचामां उत्तर्या. |
| १०    | कम्पोल           | ०         | ०      | सरकारी चंगलामां उत्तर्या.           |
| १४    | एकेली            | ०         | ०      | जांशंकरमठमां उत्तर्या.              |
| ६     | सत्वार           | ०         | ०      | जंगममठमां उत्तर्या.                 |
| १०    | (नानी) एकेली     | ०         | ०      | , „ „ „ „                           |
| ११    | कप्परगाम         | ०         | ०      | सरकारी चावडीमां उत्तर्या.           |
| ६     | हुमनावाद         | ०         | ०      | , „ चंगलामां उत्तर्या.              |
| ७॥    | राजेसुर          | ०         | ०      | भवानी माताना देवलमां उत्तर्या.      |
| १२॥   | सत्तापुर         | ०         | ०      | वावडी पासे उत्तर्या.                |
| १६    | तरसुंदा          | ०         | ०      | चावडीमां उत्तर्या.                  |
| १२॥   | उम्रगा           | ०         | ०      | वावानी धर्मशालामां उत्तर्या.        |
| ११    | दाचीम            | ०         | ०      | चावटीमां उत्तर्या.                  |
| ७॥    | दल्लातुर         | ०         | ०      | सरकारी चावडीमां उत्तर्या            |
| ८॥    | नद्दुर्ग         | ०         | ०      | मठमां उत्तर्या.                     |

| माइल. | गामनां नामो.    | श्रावर. | देरा. | वि. ह.                                            |
|-------|-----------------|---------|-------|---------------------------------------------------|
| ३     | अंदोरा          | ०       | ०     | जेतुभाना देवलमां उतर्या.                          |
| ८     | इटकल            | ०       | ०     | चावडीमां उतर्या,                                  |
| ४     | तांदलवाडी       | ०       | ०     | सरकारी स्कूलमां उतर्या.                           |
| ५     | बोरामणी         | ०       | ०     | चावडीमां उतर्या.                                  |
| १०    | सोलापुर         | ०       | ●     | जूनी मीलमां उतर्या.                               |
| ६     | कुंडी           | ०       | ०     | मारुतीना देवलमां उतर्या.                          |
| १४    | मोहल            | ०       | ०     | “ ” ”                                             |
| ९     | वाडी            | ०       | ०     | चावडीमां उतर्या,                                  |
| ११    | शटपाला          | ०       | ०     | धर्मशालामां उतर्या.                               |
| ८॥    | वडबुढा          | ०       | ०     | “ ” ”                                             |
| ९     | टींबुरणी        | ०       | ०     | “ ” ”                                             |
| ७     | हिंगनगाम        | ०       | ०     | पटेलना मकानमां उतर्या.                            |
| ६     | इंदापुर         | ०       | ०     | (लीली लश्करवाला) बालाजीना देवलमां उतर्या.         |
| ९     | लोनी            | ०       | ०     | धर्मशालामां उतर्या.                               |
| १।    | कुभारगाम        | ०       | ०     | “ ” ”                                             |
| ३     | बीगवाण          | १२ मा.  | ०     | श्रावकना घरमां उतर्या.<br>श्रावको हुंडीया थएलाछे. |
| ६     | खडकी            | ६ मा.   | ०     | श्रावकना घरमां उतर्या.                            |
| ४     | रावणगा          | १० मा.  | ०     |                                                   |
| ६     | कुरकुंब         | ०       | ०     | दिगंबरीनां ३ घर छे.                               |
| १॥    | वरखंड           | १० मा.  | ०     |                                                   |
| १॥    | एकत             | १० गु.  | १     |                                                   |
| ९     | उरली            | १       | ०     | मारवाडीमां १० घर छे.                              |
| ७॥    | लोनी            | ४ गु.   | ०     |                                                   |
| ६     | हडपसर           | २ गु.   | ०     |                                                   |
| ४     | पुनाकेप (लश्कर) | ७० गु.  | १     | मू० श्रीवासुपूज्यजी.                              |
| १॥    | पुना (देताळपेठ) |         |       | मू० श्रीआदिनाथजी.                                 |

| माइल. | गामनां नामो.  | श्रा घर. | देरा. | वि. ह                                 |
|-------|---------------|----------|-------|---------------------------------------|
| ५     | खटकी          | १७मा.गु. | १     |                                       |
| ९     | चिंचवड        | ०        | ०     | बोराना बंगलामां उत्तर्या.             |
| { ६   | देहु          | ६        | १     |                                       |
| { ६   | चिंचवड        | ०        | ०     | बोराना बंगलामां उत्तर्या.             |
| ६     | सेलारवाडी     | ०        | ०     |                                       |
| ८     | तलेगाम        | १७       | १     |                                       |
| ३     | वडगाम         | १९मा.    | ०     |                                       |
| ६     | खटकाला        | १९       | ०     | मारवाडीना घरमां उत्तर्या.             |
| ६     | कारला         | ९        | ०     | विठ्ठाना मंदिरमां उत्तर्या.           |
| ४     | बद्धवण        | १९       | १     | उपाश्रयमां उत्तर्या.                  |
| २     | लाजोली        | २९       | १     | " "                                   |
| २     | खंडाला        | १०       | ०     | मारवाडी श्रावक्ली दुकानमां उत्तर्या.  |
| ७     | खापोलीनाशाट   | ८मा.     | १     | उपाश्रयमां उत्तर्या.                  |
| ९     | कर्जेत जंक्षन | १०       | ०     | मारवाडीना घरमां उत्तर्या.             |
| १०    | चौचोली        | ४        | ०     | " " "                                 |
| १२    | सासणा         | १गु.     | ०     |                                       |
| ४     | मुरवाड        | १७गु.    | १     | उपाश्रयमां उत्तर्या.                  |
| { ८   | कीनोली        | १०गु     | १     |                                       |
| { ८   | कीशला         | १गु.     | ०     |                                       |
| { ८   | घमह           | १०मा.गु. | ०     | पेटेलना घरमां उत्तर्या.               |
| { १४  | मुरवाड        | १७गु.    | १     | उपाश्रयमां उत्तर्या.                  |
| { ८   | लेनाड         | ९गु.     | ०     | घर देरासर छे.                         |
| ३     | नटगाम         | ०        | ०     | पेटेलना घरमां उत्तर्या.               |
| ४     | सरव्यांसु     | २        | ०     | शा. पोपट्टाळ जेशंगना मकानमां उत्तर्या |
| ७     | साटगाम        | ०        | ०     | बंगलामां उत्तर्या                     |
| { ८   | कीनोली        | ११       | १     | धर्मशालामां उत्तर्या.                 |
| { ८   | साटगाम        | ०        | ०     | सरकारी बंगलामां उत्तर्या.             |
| ७     | थाटपुर        | ३३       | १     | शा. नगीनदास हेमचंद नैनशालामां ,       |

| माइल. | गामनां नामो.  | था. वर. | देरा. | वि. ह.                            |
|-------|---------------|---------|-------|-----------------------------------|
| ५॥    | वाशमगाम       | ०       | ०     | मारुतीना देवलमां „                |
| ६॥    | पडघा          | ०       | ०     | गोपाळजी भाटीयाना मकानमां „        |
| ७     | भीमडी         | ३०      | १     | देरासरनी पाढल धर्मशालामां उतर्या. |
| ४     | कारेल         | १       | ०     | धर्मशालामां उ मेघजी शीवजी कच्छी.  |
| ४     | ठाणा          | ४०      | १     | उपाश्रयमां उतर्या.                |
| ६॥    | भांडुप        | ३       | १     | धर्मशाला छे.                      |
| ५॥    | घाटकोपर       | ९०      | १     | उपाश्रय-धर्मशाला छे.              |
| ७     | दादर          | २०      | १     | उपाश्रय नानो छे.                  |
| ४     | भायखाला       | २०      | १     | उपाश्रय छे.                       |
| २     | मुंबई-पायधुनी | -       | -     | जैनपुरी कहेवाय छे. जू. नो. नं. ७९ |

( निजाम ) हैद्रावादथी जालना, भुसावळ, खंडवा थइने मांडवगढ सुधी; इंदोरथी उज्जैन थइने देवास सुधी अने बरोराथी नागपुर सुधीना विहारनी यादी.

—○—○—○—○—○—  
न्यायविशारद-न्यायतीर्थ श्रीमान् न्यायविजयजी महाराजनी बुक उपरथी  
( संवत् १९७९-१९८० )

|     |              |   |   |                                    |
|-----|--------------|---|---|------------------------------------|
| ३   | हैद्रावादथी  | - | - | आंहीथी निजामावाद सुधी पाकी सडक छे. |
| ६   | सिंकंद्रावाद | - | - |                                    |
| १०  | अलवाल        | - | - |                                    |
| १४। | मीडचल        | ० | ० | सिंकंद्रावादवाताना वागमां उ.       |
| १४॥ | तुपनूर       | ० | ० | सरकारी बंगलामां उ.                 |
|     | नरसिंग       | ० | ० | देवलमां उ.                         |

| माइल. | गामनी नामो.        | थ्रा. घर. | देरा. | वि. ह.                                                              |
|-------|--------------------|-----------|-------|---------------------------------------------------------------------|
| ११    | बीकनूर             | ०         | ०     | बागमां उ. कुल्पाकनी माटे जू. पृ. ३८                                 |
| ११    | कामरेडी            | २         | ०     | जीनमां उ.                                                           |
| ११    | चोकी               | ०         | ०     |                                                                     |
| ९     | इंदलवाई            | ०         | ०     | स्टेशन पासेना मकानमां उ.                                            |
| ११    | ढीचपड़ी            | ०         | ०     | सरकारी बंगलामां उ. आंहीयी भांडकनी<br>अने अंतरीक्षनी माटे जू. पृ. ३८ |
| ९     | निजामावाद          | ३         | ०     | धर्मशालामां उ.                                                      |
| १३    | कनकुरती            | ०         | ०     | देवलमां उत्तर्या. आंहीयी जाळना सुधी<br>रेल्वे सडके आच्या.           |
| ११    | चीकनी              | ०         | ०     | फेलना घरमां उ.                                                      |
| २     | करकेली             | ०         | ०     | कुमटी गृहस्थना मकानमां उ.                                           |
| १०    | उंचरी              | ४         | ०     | श्रावकना घरमां उ.                                                   |
| १२    | मुतखेड             | ०         | ०     | जीनमां उ.                                                           |
| १३    | नांदेड             | १०        | ०     | श्रावकना घरमां उ.                                                   |
| ८     | रुचिगांव           | ०         | ०     | फेलना मकानमां उ.                                                    |
| १२    | पूर्णा             | ०         | ०     | गृहस्थना मकानमां उ.                                                 |
| १६    | परभगी              | छे        | ०     | हैद्रावाद वाळानी दुकान छे.                                          |
| ३२    | सेलु               | ४         | ०     |                                                                     |
| ३८    | नालना              | १०        | १     | नवे फीरकाना यझे ५० घर छे.<br>आंहीयी नामनेर सुधी काचो रस्तो छे.      |
| १०    | (नावन्याकी) पांगरी | ०         | ०     |                                                                     |
| ६     | (गणपतिका) रानोरा   | ०         | ०     |                                                                     |
| ८     | चरानेला            | ०         | ०     |                                                                     |
| ६     | भावली              | ०         | ०     |                                                                     |
| १२    | बानारका बडोद       | ०         | ०     |                                                                     |
| ६     | एगंटा              | ०         | ०     | आंहीनी गुफाओ प्रसिद्ध छे.                                           |
| ४     | फरदापुर            | ०         | ०     |                                                                     |

| माइल. | गामनां नामो.  | श्रावर. | देरा. | वि. ह.                                                  |
|-------|---------------|---------|-------|---------------------------------------------------------|
| १२    | फतेपुर        | ६       | ०     |                                                         |
| ६     | तळगांव        | ०       | ०     |                                                         |
| ८     | जामनेर        | २       | ०     | श्रावक राजमलजी छे.                                      |
| ८     | नेरी          | ०       | ०     | जीननी सामेना मकानमां उ. सडक                             |
| ७     | चींचोडी       | ०       | ०     | "                                                       |
| ७     | जळगांव        | २०      | १     | उपाश्रयमां उ. "                                         |
| ९     | नसिरावाद      | ०       | ०     | स्थावावानां घरो छे. श्रावकना बंगलामां उ. "              |
| १०    | भुसावळ        | ०       | ०     | स्थावावानां घर २९ तथा स्थानक छे. धर्मशालामां उतर्या. ,, |
| १२    | सावदा         | ०       | ०     | काचोरस्तो                                               |
| १०    | रावेर         | ०       | ०     | सडक                                                     |
| ६     | लुनी          | ०       | ०     | चावडीमां उतर्या. "                                      |
| ८     | बुरानपुर      | १५      | १     | उपाश्रयमां उ. "                                         |
| ९     | लींबोरा       | ०       | ०     | "                                                       |
| ८     | आसेर          | ०       | ०     | "                                                       |
| ९     | दहीनाला       | ०       | ०     | क्षुद्र गामडुं छे. खेडुतना मकानमां उ. ,,                |
| ८     | वोरगांव       | ०       | ०     | स्थावावानां घर ६ छे. श्रावकना मकानमां उतर्या. "         |
| ६     | कोमटी         | ०       | ०     | "                                                       |
| ९     | खंडवा         | १२      | १     | उपाश्रयमां उ. "                                         |
| ४     | (छोटी) छेगांव | ०       | ०     | "                                                       |
| ६     | (बडी) छेगांव  | ०       | ०     | "                                                       |
| ६     | देशगांव       | ०       | ०     | स्कूलमां उतर्या. "                                      |
| ४     | रोस्या        | ०       | ०     | "                                                       |
| ६     | धनगांव        | ०       | ०     | "                                                       |
| ७     | सनावत         | ३       | ०     | दिंगं० नां घर छे. "                                     |

| माइल. | गामनां नामो. | आ.व्रा. | देरा. | वि. ह.               |            |
|-------|--------------|---------|-------|----------------------|------------|
| ७     | वडवा         | ३       | ३     |                      | सडक        |
| ३०    | महेसर.       | ६       | १     | उपाश्रयमां उत्तर्या. | "          |
| १२    | गुजरी        | ०       | ०     |                      | काचो रस्तो |
| ४     | भालुणपुरा    | ०       | ०     |                      |            |
| १३    | नालझा        | -       | -     |                      | सडक        |
| ६     | मांडवगढ      | -       | -     |                      | "          |

## इंदोरथी उज्जैन यड्ने देवास.

|    | इंदोरथी  | -   | -  |                            |            |
|----|----------|-----|----|----------------------------|------------|
| १६ | सामेर    | ९   | १  |                            | सडक        |
| ६  | पीपलीया  | ०   | ०  |                            | काचो रस्तो |
| ९  | त्रिवेणी | ०   | ०  | नदीना कीनारा उपर मकानो छे. | "          |
| ३  | उज्जैन   | १०० | १४ | अवंति पार्धनायतीर्य.       | "          |
| १२ | नरखल     | २   | ०  | सरकारी बंगलामां उत्तर्या.  | सडक        |
| १४ | देवास    | -   | -  |                            | "          |

## बरोराथी नागपुर.

|    | बरोराथी     | -  | - | जुओ पृ. ३६-३७                            | काचो रस्तो |
|----|-------------|----|---|------------------------------------------|------------|
| ८  | टामुडा      | ०  | ० | सरकारी बंगलामां उत्तर्या.                | "          |
| १० | खंभाडा      | ०  | ० | पेठना मकानमां उ.                         | "          |
| १० | हल्देवायगाम | १  | ० | श्रावकना घरमां उ.                        | "          |
| १४ | बेढा        | ९  | ० | " "                                      | "          |
| १२ | चोरी        | १  | ० | " "                                      | "          |
| ६  | झुंगरपुर    | ०  | ० |                                          | "          |
| ११ | नागपुर      | ४० | २ | प्रतापन्दे दोगमनी खर्मशालामां उत्तर्या,, | "          |

बनारसथी अल्हावाद, कानपुर, मैनपुरी, आग्रा, जयपुर, अजमेर, व्यावर  
धड़ पाली सुधीना; तथा सकोरावादथी इटावा, फतेहपुर, अल्हावाद,  
मीरजापुर थड़ने बनारस सुधीना विहारनी यादी.

( शास्त्रविशारद् जैनाचार्य श्रीमद् विजयधर्मसूरीश्वरजी महाराजना शिष्य पं. श्रीभक्ति-  
विजयजी महाराजना शिष्य स्वर्गवासी मुनिराज श्रीअमृतविजयजी महाराजनी  
बुक उपरथी ) ( आशरे संवत् १९६९ थी १९६८ )

| माइल. | गामनां नामो.         | वि. ह.                               |
|-------|----------------------|--------------------------------------|
|       | बनारसथी              |                                      |
| १०    | राजाका तळाव          | सराइमां उतराय छे.                    |
| ११॥   | महाराजगंज            | तळाव पासे सराई छे.                   |
| ११॥   | गोपीगंज              | उतरवा सराइ मले छे.                   |
| ११    | बांसीपुरा (दुर्गगंज) | उतरवा स्थान मले छे.                  |
| १६    | इनायत                | उतरवा सराइ मले छे.                   |
| १०    | अल्हावाद             | उतरवानु पुश्कल मले छे.               |
| १२    | दुर्गगंज             | उतरवा सराई मले छे.                   |
| १२    | मलाका                | " "                                  |
| १४    | अरसराइ               | " "                                  |
| १३    | खागा                 | " "                                  |
| २२    | फतेहपुर              | " "                                  |
| १९    | कल्याणपुर            |                                      |
| १९    | त्रवाडीपुर           |                                      |
| १६    | कानपुर               | काचनुं जैन श्वे. मंदिर जोवा लायक छे. |
| ४     | लक्ष्मणपुरा          |                                      |
| १२    | चोवेपुरा             | ठाकुरद्वारमां उतराय छे.              |
| १३॥   | लालपुर बजारे         |                                      |
| १६    | मोटी ददेरा           |                                      |
| ४॥    | मीरां सराई           |                                      |

| માઝલ | ગામનાં નામો. | વિ. હ.                                   |
|------|--------------|------------------------------------------|
| ૧૩॥  | ગુસાંઝિંગન   | વિષ્ણુના મોટા મંદિરમાં ઉત્તરખું.         |
| ૧૨   | કમાલ્યાંજ    | ધર્મશાલા તથા વિષ્ણુનું મંદિર છે.         |
| ૧૨   | ફરુકાચાદ     | જૂ. નો. નં. ૨૪૯                          |
| ૪    | હાથીપુર      | ગામ નાનું છે. ઉત્તરવાનું મલે છે.         |
| ૧૬   | કાયમગંજ      | જૂ. નો. નં. ૨૪૬                          |
| ૯    | કંપિલપુર     | લીધ છે. જૂ. નો. નં. ૨૪૭                  |
| ૧૨   | અલિંગન       | બૂ. નો. નં. ૨૪૮                          |
| ૧૪   | કિન્હોર      | જૂ. નો. નં. ૨૪૯                          |
| ૧૦   | મૈનપુરી      | જૂ. નો. નં. ૨૫૦                          |
| ૧૧   | ગિરોડ        | જૂ. નો. નં. ૨૫૧                          |
| ૧૪   | સકોહાચાદ     | જૂ. નો. નં. ૨૫૨                          |
| ૧૨   | ફીરોજાચાદ    | જૂ. નો. નં. ૨૫૩                          |
| ૪    | રાજાકા તાલ   | નંગલમાં મંદિરમાં ઉત્તર્યા.               |
| ૨    | ઉસામળી       | બજારમાં દુકાન ઉપર સુહ રહ્યા.             |
| ૮    | મેમદાચાદ     |                                          |
| ૨    | અદ્રમેદશર    |                                          |
| ૮    | સાદડા        |                                          |
| ૪    | આગ્રા        | જૂ. નો. નં. ૨૫૪                          |
| ૧૩   | રાયમા        | દિગંબરીનાં ૩ ઘર છે ઉત્તરવા સ્થાન મલે છે. |
| ૧૦   | નિશ્ચાન      | દિગંબરીની વસ્તી છે. ગામ સાહું છે.        |
| ૩    | વિદ્યામદી    | જૂ. નો. નં. ૨૫૫                          |
| ૩    | ભરતપુર       | જૂ. નો. નં. ૨૫૬                          |
| ૪    | સંવર         | જૂ. નો. નં. ૨૫૭                          |
| ૬    | બાંસી        | ગામ નાનું છે.                            |
| ૪    | પરેસર        | ગામ મોટું છે. દિગંબરો ભક્તિવાલા છે.      |
| ૧૨   | માગાર        | જૂ. નો. નં. ૨૫૮                          |
| ૧૨   | મઢા          | જૂ. નો. નં. ૨૫૯                          |

| माइल. | गामनां नामों      | वि. ह.                                     |
|-------|-------------------|--------------------------------------------|
| १४    | ठीकरीया           | गाम साहुं छे, सडकथी २ फर्लींग दूर छे,      |
| १३    | झुब्बी            | सडकथी १ फर्लींग दूर छे, पहिवालेनां घरो छे, |
| १२    | दोपा              | जू. नो. नं. २६०                            |
| १६॥   | मौनपुरा           | जू. नो. नं. २६१                            |
| १४॥   | घाट               | जू. नो. नं. २६२                            |
| २     | जयपुर             | जू. नो. नं. २६३                            |
| २     | जयपुर स्टेशन      | जू. नो. नं. २६४                            |
| ६॥    | भाखरोटा वावडी     | जू. नो. नं. २६५                            |
| ९॥    | ठीकरीया           | जू. नो. नं. २६६                            |
| ९     | महेला             | गाम ठीक छे.                                |
| ४     | गाडोता            | दिगंबरीने त्यां उतराय छे,                  |
| ६     | वालु              |                                            |
| ८     | दुदु              | गाम मोटुं छे, दिगंबरीनी वस्ती सारी छे,     |
| ९     | परासर             | सडकथी १ माइल छे गोचरी मले छे,              |
| ४     | दांत्री           | जू. नो. नं. २६७                            |
| ७     | पाटन              | सडकथी ०। माइल दूर छे. दिगं. नी वस्ती छे.   |
| ८     | किसनगढ़           | जू. नो. नं. २६८                            |
| ९     | नाजर वावडी        | जू. नो. नं. २६९                            |
| १३    | अजमेझ             | जू. नो. नं. २७०                            |
| ९॥    | सीराधना           | जू. नो. नं. २७१                            |
| ६॥    | मांगलीयावास       | गाम ठीक छे.                                |
| ७     | खरवा              | जू. नो. नं. २७२                            |
| १०    | व्यावर ( नयाशहर ) | जू. नो. नं. २७३                            |
| ९     | सेद्दरा           | जू. नो. नं. २७४                            |
| ६     | वर                | स्था. वा. नी वस्ती छे, गोचरी मले छे.       |
| ६     | रायपुर            | जू. नो. नं. २७५                            |
| २     | झोटा              | जू. नो. नं. २७६                            |

| माइल. | गामनां नामो. | वि. ह.                           |
|-------|--------------|----------------------------------|
| ६     | पीपलीया      | जू. नो. नं. २७७                  |
| ६     | चंडावळ       | जू. नो. नं. २७८                  |
|       | मुंडावा      | जू. नो. नं. २७९                  |
| ६     | खोखरा        | जू. नो. नं. २८०                  |
| ६     | सोजत         | जू. नो. नं. २८१                  |
| ६     | वागाव        | श्रावकनां ३-४ घर छे.             |
| १     | जाडन         | श्रावकनां १० घर तथा देरासर १ छे. |
| १०    | पाली         | जू. नो. नं. २८२                  |

सकोरावादथी कानपुर, अल्हावाद थइ वनारस सुधीना विहारनी यादी.

| माइल. | गामनां नामो.           | माइल.      | गामनां नामो. |               |
|-------|------------------------|------------|--------------|---------------|
|       | सकोरावादथी सिरसागं.... | <          | अकबरपुर      |               |
| ११    | मीठापुर                | काची सडक   | ४            | बारा          |
| ७     | जशवंतनगर               | काची सडक   | ९            | रायपुर        |
| १३    | इटावाशहेर              | पाकी सडक   | ६            | पनकी          |
| १३    | भरयना                  | काची सडक   | ९            | कानपुर        |
| ९     | वहारपुरा               | नहरनी पटरी | ६            | हरवा          |
|       | जू. नो. नं. २८३        | ४          | रुमा         |               |
| ३     | मलौसी                  | नहरनी पटरी | १०           | तीखटीयापुर्बी |
| ६     | अछलदाकी कोठी           | ६          | आँग          |               |
| ११    | दधीयापुर               | १२         | मलवा         |               |
| ९     | कनचौसी                 | ९          | अलीपुर       |               |
| ७     | झीझक                   | ६          | फतेहपुर      |               |
| ७     | शेठमरा                 | ४          | बिलंदा       |               |
| ९     | रुता                   | <          | यरीआव सराय   |               |

| माइल. | गामनां नामो.   | माइल. | गामनां नामो.    |
|-------|----------------|-------|-----------------|
| ८     | खागा           | ६     | सैदावाद         |
| ११    | अजुआ           | ९     | हंडीया—मुनसीगंज |
| ६     | सयनी           | ६     | वरौत            |
| ४     | गुलामीपुर सराय | ७     | जंगीगंज         |
| ७     | मळाका          | ४     | गोपीगंज         |
| ९     | मुरतगंज        | ६     | चेतगंज          |
| ३     | मुनसीगंज       | ६     | मीरजापुर        |
| ६     | दुर्गागंज      | १२    | महाराजगंज       |
| ४     | तीवारीका तलाव  | ६     | तमाचावाद        |
| ४     | बुमनगंज        | ६     | मीरजामुराद      |
| ३     | अलहावाद        | ४     | राजाका तलाव     |
| ६     | झुसी           | ४     | सहावाबाद        |
| ४     | अनायत          | ६     | बनारस—काशी      |
| ४     | हतुमानगंज      |       |                 |

श्रीवीरमगामथी कपटवंज, गोधरा, उज्जैन, गुणा, शिवपुरी, झासी, कानपुर,  
अलहावाद थइने बनारस सुधीना विहारनी यादी.

शास्त्रविशारद जैनाचार्य श्रीमद्विजयधर्मसूरीश्वरजी महाराजना शिष्य उपाध्यायजी  
श्रीमंगलविजयजी महाराज तथा पन्न्यासजी श्रीभक्तिविजयजी महाराजनी  
बुको उपरथी ( संवत् १९९९ ).

| गाउ. | गामनां नामो. | गाउ. | गामनां नामो. | गाउ. | गामनां नामो. |
|------|--------------|------|--------------|------|--------------|
|      | वीरमगामथी    | ४    | सूरज         | २    | वडु          |
| २    | कोकता        | ४    | जोटाणा       | ३    | नारदीपुर     |
| ६    | रामपुरा      | ३    | लींच         | ७    | पेथापुर      |
| ३    | देवोज        | ६    | कीओल         | ६    | डभोढा        |
| २    | भोयणी        | ३    | डांगरवा      | ३    | दहेगाम       |

| गाउँ गामनां नामो. | गाउँ गामनां नामो.   | माइल गामनां नामो. |
|-------------------|---------------------|-------------------|
| १ वैयुल           | ३ उंग्रास           | १३ दीनारा म       |
| ३ अंतिरसुंचा      | ३ बेरही             | ८॥ रक्सा          |
| ५ कपडवंज          | ४ नलवा              | ७॥ झांसी          |
| ४ सावली           | ३ उज्जैन            | ७॥ लडगाम          |
| २ लसुंदरा         | ४ ताजपुर            | १० चीरगांव ग      |
| ३ सांडेली         | ४ कायया             | ६॥ अमरा           |
| ५ अंधाही          | ४ मक्षी पार्श्वनाथ  | ४ मोठ             |
| ३ पाली            | माइल.               | १० पुँछ           |
| ५ डुवा            | ४॥ गोल्वा           | ७ पाराना          |
| ७ गोधरा           | १०॥ शाजापुर         | ६ ऐट              |
| ३ चंचेलाव         | १०॥ पनवाढी          | ८ झुवा            |
| ३॥ सालीया         | ६॥ सारंगपुर         | ८ ओरई             |
| ३॥ पीपरोल         | १२॥ उदनखेढी         | १०॥ आटा           |
| २॥ नांडीबहार      | १९॥ करणवास          | १०॥ कालपी         |
| ३॥ वर्ळडी         | १० व्यावरा          | ३ चुनराह          |
| ५॥ दाहोद          | ११ घोडापछाड         | ५ पोखरायन         |
| ४ कतवाडा          | १० वीनागंज          | ६ मालासा          |
| ४॥ खुंदनपुर       | १३ पार्वती          | ४ लाटपुर          |
| ४॥ राणपुर         | १४ स्टीआइ           | ९ .....(वामा)     |
| ४॥ पारा           | १२॥ गुणा (नी छावणी) | ९ भीमसेन          |
| ७॥ छडावद          | १२ भद्रोरा          | ७ हमीरपुर         |
| २॥ राजगढ          | १७ बद्रवास          | ३ कानपुर          |
| ४॥ लडगाम          | १८ कोलारस           | १० महाराजपुर      |
| ३॥ दशह            | ७ सेसइ              | १६ मोहर           |
| ३॥ कडोद           | ८ सीपरी (नी छावणी)  | १० मलवा           |
| ३॥ कानुन          | १२॥ मुखवाया         | ९ फतेहपुर         |
| १॥ अमढा           | ४ मीठोनी            | २३ खागा           |
| २ घडनगर           | १९॥ कोरा            | १३ असराइ          |

|       |              |       |              |       |              |
|-------|--------------|-------|--------------|-------|--------------|
| माइल, | गामनां नामो. | माइल, | गामनां नामो. | माइल, | गामनां नामो. |
| १६    | भरवाडी       | ९     | झुसी         | १२    | सहावावाद.    |
| १०    | तलीया तालाव  | १०    | साजावाद      | १०    | राजाका तालाव |
| ८     | अल्हावाद     | १२    | तमाचावाद     | ८     | बनारस शहर    |

- नोटः—१ आ यादीमां माइल संख्या वरावर जणाती नथी. कोई कोई गाम लखवां रही गयां होय अथवा पाढ्याथी याद करीने लख्यां होय तेम लागे छे.
- २ आ यादीमां ( क ) निशानीवाळां गामोमां मंदीरमार्गश्रावकनां घर छे.
- ३ ( ख ) निशानीवाळां गामोमां स्थानकवासीनां घर छे.
- ४ ( ग ) निशानीवाळां गामोमां दिगंबरीओनां घर छे.
- ५ ( घ ) निशानीवाळां गामोमां सराइ (धर्मशाला) छे.
- ६ ( च ) निशानीवाळां गामोमां डाकबंगलो छे.
- ७ आ यादीमां वीरमगामथी मक्षीपार्वतीनाथ सुधी गाड संख्या आपी छे, अने त्यांथी लड्ने बनारस सुधी वरावर पाकी सडक होवाथी माइल संख्या आपी छे.
- ८ उपरनी निशानीओ ज्यां ज्यां आपी छे त्यां त्यां ते वस्तुओ छे एम समजबुं, परंतु ज्यां तेवी निशानीओ नथी आपी त्यां ते वस्तुओ नहीं ज होय एम समजबुं नहीं.

बनारसथी पटणा, विहार, पावापुरी विगेरे नगरीओ अने सम्मेत-  
शिखरजी थइ कलकत्ता सुधीना विहारनी यादी.

( व्याख्यातृचूडामणि श्रीमान् मुनिराज विद्याविजयजी महाराजनी बुक ऊपरथी )

( सं. १९६३ )

|         |              |       |                  |
|---------|--------------|-------|------------------|
| माइल.   | गामनां नामो. | माइल. | गामनां नामो.     |
| बनारसथी | (काशीतीर्थ)  | ९     | चंद्रावती        |
| ४       | सिंहपुरी     | ९     | तीर्थ<br>सैयदपुर |

नोट—ऐत ४३ थी ५३ सुधीनी प्रेसकोपी युम थइ जवाथी वरावर सेक्वेणी शकायुं नथी तेथी तेमां फेरफारं थइ गयो होवानो संभव छे.

| माइल. | गामनां नामो.                                                                  | माइल. | गामनां नामो.                             |
|-------|-------------------------------------------------------------------------------|-------|------------------------------------------|
| १२    | नंदगंज                                                                        | ६     | जमुई                                     |
| ११    | गाजीपुर                                                                       | १२    | टीटानो सरकारी चंगलो                      |
| १३    | मेमदावाद                                                                      | ११    | बटीया                                    |
| १२    | कटुवा                                                                         | ८     | चकह                                      |
| ३     | बकसर                                                                          | ७     | संतवान चट्टी                             |
| ८     | भुजपुर                                                                        | ८     | नवडीहा                                   |
| १०    | ब्रह्मपुर                                                                     | १४    | पचम्बा                                   |
| ११    | गजराजगंज                                                                      | ३॥    | गीरडीह                                   |
| ११    | आरा शहेर                                                                      | ८     | बलाकड (कङ्गुवाछुका) तीर्थ                |
| ९     | कोयलवड                                                                        | १०    | मधुवन (श्रीसम्मेतशिखरनी तीर्थ) आंहीयी २६ |
| ७     | कनोली सत्तामां सोनभद्रा नामनी मोठी नदी उत्तरवी पडे छे. रेलना पुल पर चालाय छे. | १०    | माइल सुधी काढो रस्तो छे.                 |
| १५    | वांकीपुर                                                                      | १०    | चासचट्टी                                 |
| ६     | पटणा                                                                          | १०    | राजगंज                                   |
| १०    | फतवा                                                                          | १२    | गोविन्दपुर                               |
| ९     | नगरनवसा                                                                       | १२    | निरसाचट्टी                               |
| ९     | चुरसराई                                                                       | ६     | न्यामतपुर                                |
| ८     | बीहार तीर्थ                                                                   | १२    | आसनसोल                                   |
| ८     | पावापुरी                                                                      | १२    | राणीगंज घर्मशाला छे.                     |
| ९     | कुंडलपुर                                                                      | १२    | फरीदपुर                                  |
| १०    | राजगृही                                                                       | १७    | पानागंज                                  |
| १५    | गुणाया                                                                        | १२    | गोलछी                                    |
| १५    | बरमा                                                                          | ९     | वर्धमान                                  |
| १०    | अलीगंज                                                                        | १२    | गांगपुर                                  |
| ६     | दछवाड (क्षत्रीयवृंड)                                                          | १०    | मेमारी                                   |
| ३३    | कांक्दिनगरी                                                                   | १४    | बोयची                                    |
|       |                                                                               |       | मगरापुर                                  |

माइल. गामनां नामो.

|   |            |
|---|------------|
| ६ | हुगली      |
| ६ | श्रीरामपुर |
| ८ | बाली       |
| ६ | कलकत्ता    |

---

गामनां नामो.

|                     |
|---------------------|
| जोधपुरथी पाली.      |
| जोधपुरथी            |
| बीलावासथी           |
| लुणीथी              |
| रोहथी               |
| खारटाथी             |
| जंगलमां मुकाम करीने |
| पाली                |

श्रीवनारसथी अयोध्या यडने लखनौ सुधीना विहारनी यादी. \*

( व्याख्यातृचूडामणि श्रीमान् विद्याविजयनी महाराजनी बुक उपरथी ) ( संवत् १९६८ )

माइल. गामनां नामो. श्राघर. देरा. उपा. वि. ह.

|           |   |   |   |                         |
|-----------|---|---|---|-------------------------|
| बनारसथी   | - | - | - | (तीर्थ) जू. नो. नं. २०४ |
| शिवपुर    | ० | ० | ० | जू. नो. नं. २८४         |
| बावदपुर   | ० | ० | ० | जू. नो. नं. २८९         |
| पिंडरा    | ० | ० | ० | जू. नो. नं. २८६         |
| जलालपुर   | ० | ० | ० | जू. नो. नं. २८७         |
| जैनपुर    | ० | ० | ० | जू. नो. नं. २८८         |
| सरायखेता  | ० | ० | ० | जू. नो. नं. २८९         |
| शाहगंज    | ० | ० | ० | जू. नो. नं. २९०         |
| बीढवड्या  | ० | ० | ० |                         |
| सुरभुरपुर | ० | ० | ० | जू. नो. नं. २९१         |
| सैदपुर    | ० | ० | ० |                         |
| अकबरपुर   | ० | ० | ० | जू. नो. नं. २९२         |

\* आ यादीमां कोई कोई गामोमां माइल लखेला नहोता, अने कोई कोई स्थाने माइलसंख्यामां फरफार हशे तेम पण लागे छे.

| माइल. | गामनां नामो.        | श्रा. घर. | देरा. | उपा. | वि. ह.                                       |
|-------|---------------------|-----------|-------|------|----------------------------------------------|
| १९    | गोसाइंगंज           | ०         | ०     | ०    | धर्मशालामां उतर्या.                          |
| १२    | पुरावनार            | ०         | ०     | ०    | स्कूलमां उतर्या.                             |
| १०    | अयोध्या             | ०         | १     | १    | तीर्थ छे. जू. नो. नं. २९३                    |
| ४     | फैजावाद             | १         | १     | ०    | जू. नो. नं. २९४                              |
| १०    | नौराँइ ( रत्नपुरी ) | ०         | १     | १    | तीर्थ छे. जू. नो. नं. २९५                    |
| ४     | गयागंज              | ०         | ०     | ०    |                                              |
| १२    | खोली                | ०         | ०     | ०    | जू. नो. नं. २९६                              |
| ६     | पटाव                | ०         | ०     | ०    | पटावमां उतर्या. चोकी छे.                     |
| ८     | सुमेरगंज            | ०         | ०     | ०    | बावाना मंदिर पासेनी धर्म-<br>शालामां उतर्या. |
| १०    | बड़ोली              | ०         | ०     | ०    | जू. नो. नं. २९७                              |
| १२    | बाराबंकी            | ०         | ०     | ०    | जू. नो. नं. २९८                              |
| ११    | पटाव                | ०         | ०     | ०    | पटावमां एक छापरामां उ.                       |
| ७     | लखनौ                | १९        | १३    | ४    | जू. नो. नं. २९९                              |
|       | चौकथी सहादतगंज      |           |       |      |                                              |
| १।।   | माईल                | ५         | १     | १    | जू. नो. नं. ३००                              |

श्रीब्यावरा ( राजगढ़ स्टेट-मालवा ) थी झालरापाटण सुधी, अने इंदोरथी  
हाटपीपळीया थइ वागली सुधीना विहारनी यादी.

---

( व्याख्यातृचूडामणि श्रीमान् विद्याविजयनी महाराजना शिष्य मुनि हिमांशुविजयनीनी  
कुक ऊपरवी ) ( सं. १९८१ )

---

| माइल. | गामनां नामो. | श्रा. घर. | देरा. | उपा. | वि. ह.                    |
|-------|--------------|-----------|-------|------|---------------------------|
|       | व्यावराथी    | -         | -     | -    | जू. नो. नं. १३७           |
| १०    | कालीपीठ      | ०         | ०     | ०    | जू. नो. नं. ३०१           |
| ६     | लेच्छा       | ०         | ०     | ०    | गोसावी नावाने धेर उतर्या. |

| माइल. | गामनां नामो.    | थ्रा.धर. | देरा. | उपा. | वि. ह.                                                      |
|-------|-----------------|----------|-------|------|-------------------------------------------------------------|
| १०    | मनोहरथाना       | १०       | १     | ०    | जू. नो. नं. ३०२                                             |
| ७     | गुराडी          | ०        | ०     | ०    | ठाकोरजीना मंदिरमां उ.                                       |
| १०॥   | लास             | १        | ०     | ०    | ओसवालना घरमां उतर्या.                                       |
| ६     | अंकलेरा         | ०        | १     | ०    | जू. नो. नं. ३०३                                             |
| १६    | हुंगरगाम        | ०        | ०     | ०    | श्रीकृष्णमंदिरमां उतर्या.<br>पटेलतुं घर भक्तिवालुं छे.      |
| ४     | असनावर          | ०        | ०     | ०    | स्थावावानां घर ३ छे. कस्बो<br>छे. श्रीकृष्णमंदिरमां उतर्या. |
| ११    | झालरापाटण       | १०       | ४     | १    | जू. नो. नं. ३०४                                             |
| ४     | झालरापाटण छावणी | ९        | २     | १    | जू. नो. नं. ३०५ पाकी सडक.                                   |

### इंदोरथी हाटपींपळीया थइ बागली.

|             |             |    |   |            |                      |                                         |
|-------------|-------------|----|---|------------|----------------------|-----------------------------------------|
| इंदोरथी     | -           | -  | - | इंदोरस्टेट | सडक                  | जू. नो. नं. १३०                         |
| देवगुराडीया | ०           | ०  | ० | „          | „                    | जू. नो. नं. ३०६                         |
| अरणीया      | ३           | ०  | ० | „          | „                    | थ्रावकनां घरमां<br>उतर्या.              |
| ६           | रावगढ       | ०  | ० | ०          | „                    | क्षुद्र गामडुं छे.<br>खेडुतनां घरमां उ. |
| ४           | करनावट      | ८  | १ | १          | ग्वालियर काचोपाको    | जू. नो. नं. ३०७                         |
| ४॥          | हाटपींपळिया | २९ | २ | १          | बागलीस्टेट काचोरस्तो | जू. नो. नं. ३०८                         |
| १०          | बागली       | १७ | १ | १          | „ सडक                | जू. नो. नं. ३०९                         |



# શ્રી વિહાર વર્ણન.

## તૃતીય ખંડ.

### નોટો.

- ૧ ઉદ્યપુર, મેવાડની રાજધાની અને મોટું શહેર છે. અહિથી શ્રીકેશરીયાજીની જવાય છે. અહિં જૈન ધર્મશાળા મોટી છે, યાત્રાલુભોને સગવડ છે, ધર્મશાળામાં શા. વિ. જૈ. શ્રીવિજયધર્મસૂરીધરજી મ૦નાં સરુપદેશથી સ્થાપાએલું પુસ્તકાલય છે. ગામમાં જુનાં પુસ્તકોનો મંડાર છે. આ. ગૃ. ૧ શેડ રોશનલાલજી ચતુર. ૨ શેડ પન્નાલાલજી પુંજાવત. અહિથી નજીકમાં કરેડા તીર્થ છે. ઉદ્યપુરમાં સ્થાનો નાં ૬૦૦ તથા તેરાપંથીનાં ૬૦ ઘર છે દિગ્ંબર નાં ઘર તથા દેરાસર છે. અહિથી ૧ કેશરીયાજી યદ્દ ખેરવાડાની, ૨ નાથદ્વારા યદ્દ કાંકરોલીની, ૩ ચિંચોડની અને જયસમુદ્રની પાકી સહકો છે. ઉદ્યપુરસ્ટેટ (મેવાડ) માં જૈનોની કુલ વૃસ્તી ૬૩૧૩૨ છે.
- ૨ કાયામાં સરાઇમાં ઉત્તર્યા હતા. અહિથી ૬ માઇલ વારાપાલમાં પાકી ધર્મશાળા છે. ૩ કેશરીયાજી મોટું તીર્થ છે. અહિં કેશરની માનતાઓ યાય છે. ગુંફાળ કદ્રી ૮ નો મોટો મેલો ભરાય છે, ખાસ નોવા લાયક બહુન ધૂમદ્વારામણી વરંગોડો ચર્ડે છે. ધર્મશાળાભો વિશાળ છે. યાત્રાલુભોને જીગવડ સારી છે. ગામ બહાર દાદાવાદીમાં એક દેરી છે. શૈતાન્વરનાં ઘર નથી પણ દિગ્ંબરીનાં ઘર ૧૨૯ છે. મુનિરાજોને ગોચરી મણી શકે છે. હાલમાં દિગ્ંબર જૈન વિદ્યાલય સ્થાપન યયું છે. આ તીર્થમાં પણ શૈ.૦ દિ.૦ નો ઝગડો ચાંદી રખ્યો છે.
- ૪ મુરેઠીમાં દિગ્ંબર જૈનીના ઘરમાં ઉત્તર્યા. દિગ્ંબરીનાં ઘર ૧૦ તથા દેરાસર ૧ છે.
- ૫ ઇદર જુનું શહેર છે. ઇડરગઢ ઉપર પ્રાનીન વે દેરાસરો જુર્દાં જુર્દાં હતાં તેથી તેને શયુંભય-ગિરનાર કહે છે. પરંતુ તેમાં નાના દેરાસરનીમાંથી પ્રતિમાની કોઈ કારણસર

- उठावी लीधेला छे अने मोटा देरासरनो जीर्णोद्धार चाले छे. घणुं काम थइ गयुं छे. गढ उपर आ प्राचीन देरासरो होवायी इडर तीर्थ गणाय छे. जैनपाठशाला छे.
- ६ श्रीपोसीना पार्श्वनायजी तीर्थ छे. धर्मशाला छे. यात्रालुओने सगवड छे. दिगंबरीनां १० घर छे.
- ७ पानसर, श्रीमहावीर स्वामींतुं तीर्थ नबुं ययुं छे. नबुं मोटुं देरासर तथा वीजी धर्मशाला थती हती. पाढ्हल्थी देरासरनी प्रतिष्ठा थई गई छे. यात्रालुओने सगवड छे.
- ८ भोयणी, श्रीमहीनायजी भगवान्तुं तीर्थ छे. धर्मशालाओ ३ छे. यात्रालुओने सगवड छे. लायक्रेरी हती ते वंष थई गई छे.
- ९ वीरमगाम, शहेर मोटुं छे. शा. वि. जै. श्रीविजयधर्मसूरीधरजी म. ना उपदेशथी स्थपाएली श्रीजैनधर्मविजय पुस्तकालय तथा जैनपाठशाला छे. धर्मशाला छे. ते सिवाय वीजा नाना मोटा उपाश्रयो पण छे. झवेरी तरफारी संस्कृत पाठशाला तथा धर्मशाला नवी थइ छे.
- १० उपरीआला, श्रीआदीश्वर भगवान्तुं तीर्थ छे. धर्मशाला छे. यात्रालुओने सगवड छे. वीजी नवी धर्मशाला वंधाववा माटे पूज्यपाद गुरुवर्यना उपदेशथी वजाणाना नवावे जमीन जोइए तेटली भेट करी छे. रेल्वे रस्ते वीरमगाम—पाटडी लाइनमां झुंड स्टेशनथी जवाय छे. स्टेशनथी १॥ माइल थाय छे.
- ११ वजाणा स्टेट छे. अहिंथी अंकेवालीया जतां रस्तामां खेरवा गाम आवे छे. त्यां श्रावकोनां वरो छे.
- १२ वणायी राजपर जतां वच्चे श्रावकोनां वरवाळां गामो आवे छे.
- १३ लींबडी, गाम सारुं छे. काठीयावाडमां वीजा नंबरतुं स्टेट छे. देरासरमां घणो प्राचीन पुस्तकभंडार छे. जैनपाठशाला छे. पूज्यपाद गुरुवर्यना सदुपदेशथी लींबडी जैन श्वे० मू० बोर्डींगनी स्थापना थई जे अत्यारे सारी स्थितिमां चाले छे. स्था. वा. नां घर ४०० तथा स्था०वा० जैन बोर्डींग १ छे.
- १४ लाखेणीथी पछेगाम आवतां नव माइले कंथारीया गाम आवे छे. त्यां श्रावकनां घर १० भक्तिवाळां छे.
- १५ वळा, काठीयावाडमां वीजा नंबरतुं स्टेट छे. असल अहिं वलभीनगर शहेर हरुं, तेना जुना शिलालेखो तथा खंडेरो निकले छे. वलभीनगरमां पहेलां शत्रुंनयनी तलाटी हती एम कहेवाय छे. तेथी वळा पण तीर्थ गणाय छे. अहिं श्रीमान् देवर्धिगणी

કષમાશ્રમણે ખોગમોને પુસ્તકાહૂદ કર્યો છે તેવી દેરાસરમાં તેમની મૂર્તિ વિરાજમાનું કરેલી છે. શ્રીવૃદ્ધિચંદ્રજી જૈનપાઠશાળા તથા કન્યાશાળા છે. નાનો પુસ્તકભંડાર છે.

ધર્મશાળા ૨ છે. અહિનો ઉપાશ્રય મોટો છે. શ્રાવિકાનો ઉપાશ્રય નવો થયો છે.

૧૬ પાલીતાણા, કાઠીયાવાડમાં બીજા નંબરનું સ્ટેટ છે. શરુંજય મહાતીર્થની તલાટી છે. ધર્મશાળાઓ નાની મોટી થિને ૩૮ છે. ગામમાં આણંદજી કલ્યાણજીની પેદીનું કારોખાંતું છે. તલાટીએ યાત્રાલુઓને ભાતું અપાય છે. મોટી ટોલી તથા નાની ટોલીઓલાઓની એમ વે જૈનપાઠશાળા છે. શ્રીયશોવિજય જૈનગુરુસુલ—જૈનચાલાશ્રમ—વીરબોર્ડ જૈન પાઠશાળા—હેમચંદ્રાવાર્ય જૈન પાઠશાળા—તલકંચદ માણેકંચદ જૈન લાય-વ્રેરી—જૈન દ્વારાનું—શ્રેયસ્કર મંડળ વિગેરે સંસ્થાઓ છે.

૧૭ ભાવનગર, કાઠીયાવાડમાં પહેલા નંબરનું સ્ટેટ અને રમણીય શહેર છે. આ પણ જૈનપુરી કહી શકાય, જ્યાં જૈનધર્મ પ્રસારકસભા, આત્માનંદ જૈનસમા, પૂજ્યપાદ પુરુણ્યના ઉપદેશાધી સ્થયપાણીલી શ્રીયશોવિજય જૈન ગ્રંથમાલા, વિશાશ્રીમાલી વોર્ડીંગ, માલી વોર્ડીંગ, શોઠ ત્રીમોવનદાસ ભાણજી જૈન કન્યાશાળા, શ્રીવૃદ્ધિચંદ્રજી પાઠશાળા, શ્રીજૈન શુભેચ્છક મંડળ, શ્રીવિજયધર્મ પ્રચારકસભા, નીજાત્મવી... શ્રીગંમીરવિજયજી જૈનસમા, શ્રીજૈન શુબકમંડળ વિગેરે સંસ્થાઓ છે, અને જ્યાંથી ‘જૈન સાસાહિક તથા જૈન ધર્મપ્રકાશ, આત્માનંદપ્રકાશ અને શ્રાવિકા સુબોધ’... માસિકો પ્રસિદ્ધ થાય છે. પ્રાચીન પુસ્તકભંડાર છે. દાદાસાહેબમાં ધર્મશાળા જાણ છે. બાકી વે ચાર ઉપાશ્રયો તથા ધર્મશાળાઓ તથા ચાર પાંચ ઘર દેરાસરો વિગેરે તે

૧૮ શોધા, શ્રીનવસેંડા પાર્શ્વનાયનીનું પ્રાચીન તીર્થ છે. ધર્મશાળા છે યાત્રાલુઓને જાગ્રત છે. યાત્રાલુઓને ભાતું અપાય છે, જૈનપાઠશાળા છે.

૧૯ તલાજા એ ભાવનગર સ્ટેટના તાલુકાનું ગામ છે. તાલુધ્વજતીર્થની તલાટી છે. રમણીય છે. તેમ ગુફાઓ વિંગેરે જોવા લાયક છે. તલાટીમાં ભાવનગરખાલી આણંદજી પુરુષોક્તમ તરફથી નવી ધર્મશાળા ર્થિ છે, ત્યાં યાત્રાલુઓને ભાતું અપાય છે. બીજી એક ગામમાં પણ ધર્મશાળા છે. સચાદેવનું તીર્થ કહેવાય છે.

૨૦ મહુવા એ ભાવનગર સ્ટેટનો સુલ્ય અને રસાઇ તાલુકો છે. અહિના દેરાસરમાં શ્રીમહાવીરસ્વામીની મૂર્તિ છે, તે જીવિતસ્વામીની મૂર્તિ કહેવાતી હોવાથી, શ્રીશર્વન્દ્રની પંચતીર્થીનું ગામ હોવાથી મહુવા તીર્થ ગણાય છે. શાસ્ત્રવિશારદ જૈનાચ, શ્રીપાત્ર વિનયધર્મસૂરિની મહારાજના સદ્ગુરેશથી જૈનચાલાશ્રમની સ્થાપના ર્થિ

अत्यारे सारी स्थितिमां चाले छे. जैन खी उद्योगशाला अनें जैन कन्याशाला विगोरे संस्थाओ छे. पूज्यपाद गुरुवर्य विगोरे अनेक वीर पुरुषोंनी आ जन्मभूमि छे.

२१ कुंभणमां श्रावकना घरमां उतर्या. सिद्धचक्रनो गटो दर्शन माटे राखेलो छे. कुंभणयी वे माइल गोरस गाममां श्रावकनां ३ घर छे.

२२ जीरायी आंवा सीधे रस्ते ३ माइल थाय छे पण ते रस्ते वचमां शेत्रुंजी नदी उतरवी पडे छे, माटे रेलना पुल ऊसरयी उतरवा सारु जीरायी बोराळा थई पुल ऊपर यइने चार माइल भेंशवडी आवतुं. भेंशवडीयी ३ माइल आंवा थाय छे. कुंडलायी भुवा यइने आंवा आववानो रस्तो सारो छे. आंवामां सिद्धचक पूजानी औरडी राखेल छे. श्रावकना घरमां उतर्या.

२३ अमरेली, गायकवाड सरकारनो प्रांत छे. गाम सारु छे. जैनधर्मशाला छे. पूज्यपाद गुरुवर्यना सदुपदेशयी जैन बोर्डीगनी स्पष्टपना थई. अहिं नानां छोकरांओनी रमत गमतनी स्कूल, हीन्दुवनिता विश्राम तथा अनायाश्रम जोवालायक छे.

२४ अमरेलीयी चीतल काचे रस्ते ८-९ माइल थाय छे, अने पाकी सडके ११ माइल याय छे. चीतलयी १० माइल बुधराळुं गाम छे, त्यां श्रावकनां १० घर छे. त्यांयी आटकोट १० माइल थाय छे. चीतलयी आटकोट सुधी काचो रस्तो छे.

२५ पीपरीयामां स्थानकमां उतर्या. स्थानकवासीनां १० घर छे. आंहीयी पांचोडा यइने सीधा समदीआला जवाय छे. ते रस्ते १२ माइल थाय छे.

२६ राजकोट, काठीयावाडमां वीजा नंबरालुं स्टेट छे तथा सदर-छावणी सरकारी छे, त्यां काठीयावाडना ना. एजेंट दुधी गवर्नर जनरल रहे छे. शहर सारु छे. देराशेरीमां देरासरजीना कंपाउंडमांज देरासर, उपाश्रय, व्याख्यानशाला, श्राविकानो उपाश्रय, धर्मशाला, जैन युवकमंडल तथा नालुं पुस्तकालय छे. स्थानकवासीनां लग० ८०० घर छे. राजकोटयी भावनगर सुधी सीद्धी सडक माइल १०७ छे. आटकोटयी राजकोट सुधी पाकी सडक छे. राजकोटयी जुनागढनी तथा ध्रोल थइने जामनगरनी तथा वांवानेरनी सडको छे. राजकोटयी सीधा जामनगर जनारे पडधरी सुधी पाकी सडके अने पडधरीयी धुंवाव सुधी रेल्वेनी सडके जवुं.

२७ बडालमां देरासर तथा उपाश्रय नवा तैयार थता हता. देरासरनी प्रतिष्ठा करवानी बाकी हती. उपाश्रयमां काम चालतुं हां तैयी श्रावकना घरमां उतर्या. पाढलयी प्रतिष्ठा यह गह छे.

- ૨૮ જૂનાગઢ એ કાઠીયાવાડમાં પહેલા નેબરનું રાન્ય છે. શહેર સાહું છે. શ્રીગીરનાર મહાતીર્થની તલાટી છે. વે ધર્મશાલાઓ છે. યાત્રાલુભોને સારી સગવડ છે. બીજા વે બ્રણ ઉપાશ્રય, જૈનસ્વયંસેવકમંડળ, જૈનપાઠશાલા, પુસ્તકાલય અને ખ્રી ઉદ્યોગશાલા છે. તલાટીએ પણ ધર્મશાલા ૧ તથા દેરાસર ૧ છે. ગિરનારનો પહાડ ઘણો રમણીય તથા દર્શનીય છે.
- ૨૯ શાષુરમાં સ્વેશનની ધર્મશાલામાં ઉત્તર્યા. વૈષ્ણવ વાણીયાનાં ૪-૫ ઘર છે.
- ૩૦ માઠીયામાં સરકારી દ્વાખાનામાં ઉત્તર્યા. સ્થાનકવાસીનાં ૫-૭ ઘર તથા સ્થાનક છે. વૈષ્ણવ દ્વાશ્રીમાલી વાણીયાનાં ૧૦ ઘર છે. અહિં ઉપાશ્રય બંધાવવા માટે પ્રબંધ થયો છે.
- ૩૧ વેરાવળ્યમાં આ સિવાય ખરતર ગચ્છના ઉપાશ્રયમાં એક ઘરદેરાસર છે અને બીજા નાના-મોટા ઉપાશ્રયો, જ્ઞાનશાલા, ધર્મશાલા, પુસ્તકાલય, ખ્રી શીક્ષણશાલા અને જૈન દ્વાખાનું વિગેરે સંસ્થાઓ છે.
- ૩૨ પ્રભાસપાટણમાં તે સિવાય નાના-મોટા ઉપાશ્રયો, જ્ઞાનશાલા, ધર્મશાલા વિગેરે છે. પ્રાચીન શહેર અને શ્રીદોહલા પાર્થનાયનીનું તીર્થ છે. હિંદુભોનું પણ તીર્થ છે.
- ૩૩ માંગરોળ, નવપલુચ પ્રાર્થનાયનીનું તીર્થ છે. સુર્ય દેરાસર પ્રાચીન તપા મોટું છે તેમાં ઊપર નીચે થઇને આઠ દેરાં છે. અને બીજું દેરાસર બંડીમાં છે. બીજા નાના-મોટા ઉપાશ્રય, જ્ઞાનશાલા, ધર્મશાલા વિગેરે છે. એક જુનો પુસ્તકમંડાર ઉપાશ્રયમાં છે.
- ૩૪ વેરેજ, વેરેજા પાર્થનાયનીનું તીર્થ છે. ધર્મશાલા છે યાત્રાલુભોને સગવડ છે.
- ૩૫ લોંબોડામાં સ્થાનકવાસીનાં ૨૦ ઘર છે. સ્થાનકમાં ઉત્તર્યા. શ્રાવકોનો ભક્તિભાવ ઘણો સારો છે.
- ૩૬ ધોરાનીમાં સર્વજ્ઞ મહાવીર જૈન પુસ્તકમંડાર છે. ગામ ક્હાર શ્રીવિજયદ્યાસુરિનીની પાદુકાની દેરી છે. અહિંથી જુનાગઢ લ૦ ૧૪ માઇલ યાય છે. પાકી સડક છે. ધોરાનીથી રાજકોટ સુધી પાકી સડક છે.
- ૩૭ પીઠડીયા નાનો તાલુકો છે. ત્યાના દ્રવાર ધર્મિષ તથા સાધુ-સંસ્કૃતો ઊપર ભક્તિવાલા છે. દ્રવારી ઉતારામાં ઉત્તર્યા. સ્થાનકવાસીનાં ૨-૩ ઘર છે.
- ૩૮ બીરપુર નાનો તાલુકો છે. માનકેધર મહાદેવની ધર્મશાલામાં ઉત્તર્યા. સોની તથા સોરઠીયા વાણીયાનાં ૨-૩ ઘર છે.

- ३९ हडमतीयामां बीजुं एक जैनशालानुं मकान छे. स्थानकवासीनां घर ६ तथा स्थानक छे.
- ४० धुंवावमां धर्मशाला छे. यात्रालुओने सगड छे. स्थानकवासीनां घर तथा स्थानक छे. स्थानकमां उतर्या हता.
- ४१ जामनगर, काठीयावाडमां पहेला वर्गनुं राज्य छे. शहर मोटुं छे. अहिंना मुख्य देरासरो घणां मोटां अने सिद्धाचलनी दुङ्क जेवां छे तेथी जामनगर तीर्थमां गणाय छे. यात्रा करवा लायक छे. देरासरो नव मोटां छे तथा ब्रण घरदेरासरो छे. ब्रण गच्छना चार उपाश्रयो मोटा छे. ते सिवाय नाना उपाश्रयो २, बंडा ४, ओसवाळ जैन युनियन फ्री लायब्रेरी विगेरे छे. विशाश्रीमालीनी धर्मशाला मोटी हती ते दरवारे पडावी नांखी छे. पाढ्याथी ते जग्या दरवारे तेमने वेचाण आपवाथी त्यां पाढी मोटी धर्मशाला यइ छे. श्रावकोनी आठडी वस्ती होवा छतां एक सारी जैन पाठशाला पण नयी तो बीजी उपयोगी संस्थानी तो वातन शी ? हालमां जैन विद्यार्थी भुवन स्थापन थयुं छे.
- ४२ कराणामां दरबारी उतारामां उतर्या. सोरठीया विगेरे वाणीयानां २-३ घर छे. अहिंथी मोटी मारड यझे धोराजी सुधीनी पाकी सडक छे.
- ४३ मोरबी, काठीयावाडमां पहेला वर्गनुं राज्य छे. शहर सारुं छे. गाममां बळद तथा पाडानी ट्राम चाले छे. उपाश्रय, व्याख्यानशाला, जैनशाला, श्राविकानो उपाश्रय, धर्मशाला, पुस्तकभंडार तथा पुस्तकालय विगेरे छे. एकज कंपाउंडमां बन्ने देरासरो छे. तेमां एक देरासरमां ऊपर नीचे यझे पांच गंभारा छे. स्थानकवासीनी वस्ती वणी वधारे छे. बन्ने फीरकामां संप सारो छे.
- ४४ वांकानेर ए काठीयावाडमां बीजा नंवरनुं राज्य छे. गाम सारुं छे. जैन पुस्तकालय छे. अहिंनी जैन संगीत घंडली वखणाय छे. अहिंथी राजकोट लग० २४ माइल थाय छे. पाकी सडक छे.
- ४५ धोलेरा गाम प्राचीन छे. मोटुं देरासर, उपाश्रय, श्राविकानो उपाश्रय, धर्मशाला, पाठशाला अने पुस्तकभंडार विगेरे एकज कंपाउंडमां अत्यंत विशाल जग्यामां छे.
- ४६ तरकपुरमां खेडुतना घरमां उतर्या. कामातलाव अने तरकपुर वच्चे सावरमंती नदीनो तरकपुरनो आरो उतरको पडे छे. आरो उतर्या पछी ल० एक माइले तरकपुर गाम आवे छे. अहिं खेडुत तलपटा कोळीओनांज घर छे. तरकपुरनो आरो विकट नथी, छठयी अग्यारस सुधी आरो उतरी शकाय छे. अथवा धोलेराथी आंबळी-पींपळी

થિ આરો ઉત્તરી મીટલી થિ પાનડ અથવા આખોલ આવી શકાય. તે રસ્તે શ્રાવકોનાં ધર આવે છે એ પણ તે રસ્તો લાંબો છે.

૪૭ પાનહમાં ખોડીયાર દેવીના મકાનમાં ઉત્તર્ય. કપોળ વિગેરે વાળીયાનાં ૪ ઘર છે આહાર પાણી મલે છે.

૪૮ નવિ આખોલમાં સ્વામિનારાયણના મંદિરમાં ઉત્તર્ય. શ્રાવિકા બહુ ભક્તિવાળી છે. આહાર પાણી મલી શકે છે.

૪૯ ખંભાત ઘણું પ્રાચીન શહેર હોવાથી તીર્થ ગણાય છે. ગામ સારું છે નવાબનું રાન્ય છે. સ્તંભન પાર્થિનાથનીનું દેરાસર વિગેરે ઘણાં તીર્થભૂત દેરાસરો છે. મોટાં દેરાસરો ૧૯ અને ઘરદેરાસરો ૧૯ છે. નાના મોટા ઉપાશ્રયો તથા ધર્મશાલાઓ ઘણી છે. તેમાં જૈનશાલા તથા અંગાલાલ પાનાચંદની ધર્મશાલા મુલ્ય છે. લાયબ્રેરી, પાઠશાલા, કન્યાશાલા, બ્રીડિંગશાલા, શેઠ નગીનદાસ કરમચંદ હસ્તકનો તાડપત્રનો પ્રાચીન પુસ્તકમંડાર, શેઠ પોપટમાઝ અમરચંદ હસ્તકનો સંઘનો મંડાર, બીજા મંડારો વિગેર સંસ્થાઓ છે.

૫૦ ધુવારણમાં સ્કૂલમાં ઉત્તર્ય. અહિયી કાવી સિદ્ધા જબું હોય તો મહીસાગર ઉત્તરવા માટે લ૦ સાત માઇલ નાવમાં વેસીને કાવી જવાય છે. કાવીના આરાથી ધર્મશાલા એક માઇલ દૂર છે. અથવા ધુવારણથી નાવમાં વેસી આરો ઉત્તરી સામે કાંઠે સારોદ ગામન્નાં જબું, ત્યાં શ્રાવકનાં વે ઘર છે ત્યાંથી કાવી સાત માઇલ યાય છે.

૫૧ કાવી શ્રીભાદીધર ભગવાનું પ્રાચીન તીર્થ છે. ક્ષેત્ર દેરાસરો વિશાળ અને બહુ મંજુલ છે. ધર્મશાલા છે યાત્રાલુભોને સગવડ છે. ખંભાતથીન નાવમાં વેસીને કાવી આવવામાં ભય જેવું છે; કારણ કે સમુદ્રમાં નદીનો સંગમ થાય છે ત્યાં થિને આવવાનું હોવાથી ચક્કાવામાં પડવાનો ભય રહે છે.

૫૨ ભરુચ પ્રાચીન શહેર હોવાથી તીર્થ ગણાય છે. શ્રીમુનિસુવ્રતસ્વામિનું તીર્થ છે. શહેર મોટું અને ગર્વન્મેટ રાન્ય છે. મુલ્ય નવ દેરાસરો અને બીજાં વે ઘરદેરાસરો છે. ધર્મશાલા, પુસ્તકાલય વિગેરે છે. શેઠ અનુપચંદ મલુકચંદનું ઘરદેરાસર રમણીય છે. પાંજરાપોલ મોટી છે, તેમાં શાંતિય-ગિરનારનો પટ તથા દાદાનીનાં અને શ્રીમાનું હીરવિજયની સૂરીશ્વરનીનાં પગલાંની દેરીઓ ૪ છે.

૫૩ ઝાંબડીયા શ્રીભાદીધર ભગવાનું તીર્થ છે. દેરાસર મલ્ય છે. ધર્મશાલા ક્ષેત્ર સારી છે. યાત્રાલુભોને સગવડ છે. પુસ્તકાલય છે.

५४. मांगरोल ( जी. सूरत ) मां श्रावकना घरमां उतर्या घर देरासरमां धातुनी पंचतीर्थी छे. देरासर तथा उपाश्रय बन्ने नवां थाय छे.
५५. सूरत मोटुं शहेर छे. श्रावकोनां घर आ० ८०० थी १०००, मोटां देरासरो आ० ९०, घरदेरासरो आ० ७५, नाना मोटा उपाश्रयो तथा धर्मशालाओ घणी छे, तेमां नेमुमाइनी खाडी, वडा चौदानो उपाश्रय, गोपीपुरा जैनधर्मशाला अने देवचंद्र लालभाइ जैनधर्मशाला विगेरे मुख्य छे शेठ दे० ला० जैनपुस्तकोद्धारखातुं, आगमोदय समितिनी ओफीस, मोहनलालजी जैनपुस्तकभंडार, जैनआनंदमंदिर, विगेरे पुस्तकोद्धारनां खातांभो, भंडारो अने पुस्तकालयो छे. वडाचौटा जैनबोर्डींग, रतनसागरजी जैनपाठशाला अने बोर्डींग अने जैनवनिताविद्वाम विगेरे संस्थाओ छे. अहिं संघ तरफथी १ भोजनशाला मोटा पाथा ऊपर चाले छे तेमां स्वर्च घणो थाय छे पण व्यवस्था बरावर नथी.
५६. वांझमां उपाश्रय निःपयोगी होवाथी भाडे आपेल छे, पटेलना मकानमां उतर्या.
५७. डाभेलमां श्रावकोना घरमां उतर्या. वांझयी डाभेल आवतां रस्तामां एक नानी, पण ऊँडी नदी आवे छे. नावमां बेसीने उतरबुं पडे छे. कीचड खुंदवो पडे छे. माटे सचीन थइने रेलवेनी सडके नवसारी जबुं सारुं छे. परंतु वांझ अने डाभेलना श्रावकोने पण लाभ आपको जरुरी छे.
५८. नवसारी गाम मोटुं छे. देरासर, बन्ने उपाश्रयो, धर्मशाला अने पुस्तकालय विगेरे एक विशाल कंपाउंडनी अंदरज छे.
५९. वलसाड, सूरत जीलानो तालुको छे, गाम सारुं छे. वलसाड जैनहित्यर्थकमंडल, जैनलाइब्रेरी अने जैनपाठशाला विगेरे छे.
६०. दमणमां फिरंगीनुं राज्य छे. जुनुं दमण अने नबुं दमण एम वे विभागथी वहचायेलुं छे. बन्नेनी बच्चे समुद्रनी नानी खाडी आवेली छे, नावथी उतरीने जवाय छे. नवा दमणमां सरकारी महेलो, कोर्ट-कचेरी विगेरे छे. श्रावकोनां घर, देरासर, उपाश्रय, जैनधर्मशाला अने जैनलाइब्रेरी विगेरे जुना दमणमां छे. गामना झापामांज मोटो समुद्र होवाथी गाम रमणीय लागे छे.
६१. संजाणमां मोड वाणीयानी धर्मशालामां उतर्या. अहिंथी सोळसंभा, बोरडीने रस्तेयी गोलवड जवाय छे, ते रस्ते श्रावकोनां घर आवे छे पण खाडीओ उतरवी पडे छे, माटे रेलनी सडके थइने जबुं सारुं छे.

- ६२ संजाणयी सिवा उंचरगाम जतां खाडी उतरवी पडे छे माटे संजाणयी रेल्वेनी सडके थइ उंचरगाम स्टेशने आवी श्रावक पोपटलालना घरे रात रह्या.
- ६३ वानगाम स्टेशनयी मुंबईना रस्ता तरफ एक माइल छेठे शेठ पूर्होत्तमदास लालदासना चंगलामां उतर्या.
- ६४ पालघरमां श्रावकनां बन्ने घर सामान्य छे. स्टेशनयी ०॥ माइल दूर राव-बहादुर विष्णु वामन दांडेकरना चंगलामां उतर्या.
- ६५ केरवा स्टेशन ऊपरज रात रह्या. थोडा साधुओ स्टेशनयी ०॥ माइल दूर रामुनी ब्राह्मणना भकानमां रात रह्या. स्टेशनयी १ माइल दूर जांजोली गाम छे त्यां मारवाढीनी वे दुकानो छे.
- ६६ देहिसरना स्टेशन ऊपरज रात रह्या. स्टेशन चालु नयी पण मास्तर तथा नोकरो रहे छे. स्टेशननी चारे तरफ खुब झाडी-जंगल छे.. सोफाला अने देहिसर वच्चे ३ कर्लींग अनं १॥ कर्लींग लांचा अनुक्रमे वे पुलो आवे छे पुलो उतर्या पछी तुरतज देहिसरां स्टेशन आवे छे. त्यां सूँड रहेवानी जग्या मली शके छे. देहि-सरयी ल. १ माइल दूर कजराली गाम छे त्यां मारवाढीनी वे दुकानो छे त्यांयी हुंगरमां यद्यने ४ माइले विरार स्टेशन आवे छे.
- ६७ वीरार स्टेशन ऊपर मनोरभाई भावनगरीनी दुकान छे त्यां जरा वार विश्रांति लीधी. वीरार स्टेशनयी पाकी सडके ३॥ माइल भगासी तीर्य छे त्यां श्रावकलां घरो, देरासर, धर्मशाला विगेरे छे. यात्राकुओने सारी सगवड छे.
- ६८ वसझोड स्टेशननी सामेज शेठ प्रेमचंद रायचंदनी चंचावेली अने सरकारी कब्रिजावाली जब्रदस्त धर्मशाला छे तेमां उतर्या. अहिंयी ल. ६ माइले वसझ गाम छे. त्यां श्रावकोनां घर विगेरे छे.
- ६९ भद्रंदरमां उपाथ्यना एक ओरहामां घरदेरासर राखेलुं छे तेमां घातुनी वे प्रतिमाजी छे. वसझोड अने भद्रंदर वच्चे पहेलो श्रण कर्लींग अने थीजो एक माइल लांचो, एम वे पुलो आवे छे. आठलामां समुद्रनी नानी मोटी खाडीओ आव्या करे छे तेना ऊपर रेल्वे सडके पुलो आवं छे ल. १००-११० कदमयी मोटा पुलो ऊपर रेल्वे लाइननी बाजुम। ल. एक हाथनी पहोळाइमां पतरां नांखेला होय छे अने पढखे उंचो कठोटो होय छे तेथी तेना ऊपर बराबर ध्यान राखीने मुख पूर्वक चाली शकाय छे. आ पुलो ऊपर्यी नालवा यांटे मुंबईयी सरकारी पास

मेलवानी जरुर पडे छे. मोटा पुलनी मध्यमां जइ चारे तरफ नजर करतां समुद्रनी मनोहरता मनने आनंद पमाडे छे.

- ७० बरोली स्टेशनथी ल. १ माइल दूर मुंबईनी सडक ऊपर कच्छी श्रावकना बंगलामां विश्रांति लीधी, बरोलीथी छ माइल दूर कनेरीनी १०१ गुफाओ जोवा लायक छे.
- ७१ मलाडमां पहेली वखते शेठ देवकरण मूलनीना जुना बंगलामां उतर्या, तेज बंगलामां तेमणे बंधावेल देरासर तथा उपाश्रय छे. पाछलथी ते बंगलो तेमणे वेची नांखी बीजो नवो बंगलो लीधो छे. देरासर पण त्यांथी वधावी लड्ने स्टेशन ऊपर नवुं कराव्युं छे. बीजी वखते ते नवा बंगलामां उतर्या हता ते सिवाय बीजुं एक घर-देरासर शा. चुनीलाल न्यालचंदना बंगलामां छे मलाडना हवा—पाणी वखणाय छे.
- ७२ अंधेरी, गाम ठीक छे, अहिं उपाश्रयनी जोडेज देरासरमां धातुनी वे सूर्तिओ छे. उपाश्रयनी आसपास मारवाडी तथा कच्छी श्रावकनां घर छे. उपाश्रय नानो होवाथी उपाश्रयनी पासेज मारवाडी श्रावकना बंगलामां उतर्या. अहिंथी ०॥ माइल दूर मुंबईनी सडक ऊपरज माउंट प्लेझंट नामनी टेकरी छे, तेना ऊपर पटणी झंकेरी भोगीलाल लहेरचंद अने झंकेरी मोहनलाल हेमचंदना बंगला छे, बन्ने बंगलामां उतर्या हता. त्यांथी ०॥ मा० दूर मुंबईनी सडक ऊपरज शेठ सेवंतिलाल नगीनदास करमचंद विगोरे पटणीना जोडाजोड चार बंगला छे, तेमां शेठ से० न० क० ना बंगलामां घरदेरासर छे. शेठ न० क० तथा शेठ मणीलाल प्रेमचंदना बंगलामां उतर्या. अंधेरीथी घाटकोपरनी सीधी सडक ( माइल ६॥ ) छे.
- ७३ अंधेरीथी ल. वे माइल अने से० न० क० ना बंगलाथी ल. १ माइल जवाथी मुंबईनी सडकथी वीलेपारले गाममां जवानी पाकी सडक नीकले छे. त्यांथी ल. २ फल्गी वीलेपारलेनुं देरासर आवै छे. त्यांथी पाढ्हा तेज रस्ते आवी मुंबईनी सडके चडवुं. वीलेपारलेमां स्टेशनरोड ऊपर आवेला मेसाणावाळा शेठ रामत्रंद हरगोविंद तथा शेठ डाह्याभाई घेलाभाईना बंगलामां उतर्या. वीलेपारलेमां संवत् १९७६ ना अपाड सुदि २ ने दिवसे श्रीवीरतत्त्वप्रकाशकमंडळनुं उद्घाटन शास्त्रविशारद जैनाचार्य श्रीमान् विजयधर्मसूरीश्वरजी महाराजना उपदेशाथी थयुं हतुं जो के आ संस्थानी मुख्य स्थापना तो मुंबईमां १९७९ ना आसो वदि १३ ना दिवसे थई हती। संस्थाने प्रारंभमां छ मास सुधी शेठ गोविंदजीभाई रुगनाथे पोतानुं मकान रहेवा माटे आप्युं हतुं. पाछलथी आ संस्थाने शिवपुरी ( खालियर स्टेट ) लह जवामां आवी छे.

अहिंश्रावकोनां घर લ. ૧૯ છे हजु घर वधतां जाय छे. देरासरनी आसपास माँसाहारीनी वस्ती छे तेथी देरासरने सारी जगयाए लइ जवानी खास जरुर छे. धर्मशाला के उपाश्रय नयी, ते त्यांना मोटा मोटा धनाढ्य अने बंगलावाला जैन सद्गृहस्थोने शरमावे छे. वीलेपारलेना हवा-पाणी वखणाय छे.

૭૪ शांटाकुझमां भावनगरवाला शेठ नरोत्तमदास भाणमीना बंगलामां घरदेरासर छे. तेमना बंगलामां, जामनगरवाला शेठ केशवजी माणेकचंदना बंगलामां अने शेठ विठ्ठलजी जेठाभाईना बंगलामां उतर्या हता, अहिंश्री जुना कुरला ३ माझ अने घाटकोपर ૪॥ माझल याय छे. पाकी सडक नवी यइ छे.

૭૫ वांदरामां देरासरनी आसपासमां मारवाडी तथा कच्छी श्रावकोनां घर छे. श्रावको भक्तिकाला छे. धर्मशाला मोटे एक मोटुं मकान देरासरनी जोडेज लीघेलु छे, पग ते भाडे आपेलु हऱ्यु अने उपाश्रय नानो छे, तेथी मारवाडी श्रावक रायचंदजीना मकानमां उतर्या. वांदरामां मोटुं कसाइखानुं होवाथी केटलाक मुनिराजो तथा श्रावको वांदरा गाममां जता नयी, पंतु वांदरानुं देरासर बजारना मध्यचोकमां छे अने कसाइखानुं तो स्टेशननी पेली तरफ छे एटले वांदरामां दर्शन करवा जवामां कोइ जातनी हरकत नयी. परभर्या सिवी सडके चाल्या जवा करतां गाममां थइने जवानो रस्तो वधारे अनुकुल छे.

૭૬ वांदरानी खाडीनो पुल उतर्या पछी तुरतज माहीम आवे छे, अहिंश्री कोलावा सुधी मुंबई गणाय छे. माहीममां देरासरनी आसपासमां लगभग ૨૦-૨૯ मारवाडी श्रावकोनां घर छे बाकीनां घर जुदा जुदा लतामां छेटां छे. माहीममां दरीया कांठो बहुज ननीक छे. जुनी धर्मशाश्रा रस्ता उपर हती ते पटी गइ छे. देरासरनी जोडेज नवी धर्मशाला करावी छे. माहीमधी ૦॥ माझल दूर माटुंगा छे त्यां गुजराती श्रावकोनां ૮-૧૦ घर छे. माहीम अने दादरनी वचे ल. अरधे रस्ते म्यु. फानस नंबर ૧૭-૧૮ नी वचे जैनोनी सस्ता भाडानी चाली आवे छे, तेमां गुजराती-काठीयवाडीनां ૩૯-૪૦ घर छे.

૭૭ दादरमां श्रीशांतिनायनी भगवान्ना देरासरनी आसपासमां मारवाडी श्रावकोनां ૧૯-૨૦ घर छे बाकीनां घर छेटां छेटां जुदा जुदा लताओमां छे. देरासरनी जोडेज नानो उपाश्रय तथा नानी धर्मशाला छे. रेल्वे लाइननी पेली तरफ शेठ हेमचंद अमरचंदना बंगलामां उतर्या, तेटलामांज शेठ खेतशी सीयशीनो पण मोटो बंगलो छे. दाद-

રંથી ભાયખાલા તરફ જતાં લગમણ ૩ માઇલ પછી પેરેલ જવાનો રસ્તો જુદો પડે છે, પેરેલમાં મારવાડી શ્રાવકોની ૧૯-૨૦ દુકાનો છે, તથા એલ્ફીનસ્ટન રોડ ઊપર શેઠ ગોકલભાઈ મૂલચંદ જૈન હોસ્ટલનું ભવ્ય મકાન છે, તેમાં લ૦ ૪૦ વિદ્યાર્થીઓ રહે છે અને કોલેજમાં ભણવા જાય છે, તે હોસ્ટેલમાં ઘરદેરાસર રાખેલું છે. દાદરથી ભાયખાલા તરફ આગલ ચાલતાં રસ્તામાં ચીંચપોખલી આવે છે ત્યાં જૈનોની સસ્તા ભાડાની ચાલીઓ પાછળથી યદું છે ત્યાં જૈનોનાં ૪૦૦-૬૦૦ વર રહેવા આવ્યાં છે.

૭૮ ભાયખાલામાં મોટીશા શેઠનું બંધાવેલું મોટું દેરાસર છે તે કંપાઉંડમાંજ મોટી વ્યાખ્યાનશાલા, મોટો ઉપાશ્રય, મંદિરની પછવાડે રાયણ નીચે પગલાંની દેરી, દાદાજીના પગલાંની દેરીઓ, ધર્મશાલા, મોટો બાગ તથા બંગલો છે. દેરાસરની પછવાડે દેરાસરની વિશાળ જગ્યામાં ખેતી થતી હતી તે જગ્યાનો હાલમાં સરકારે કવજો લઙ્ઘ લીધો છે, તે પાછો મેલ્લવા માટે તકરાર ચાલે છે. આ દેરાસરમાં કાર્તકી તથા ચૈત્રી પુનમે શત્રુંજયનો પટ બંધાય છે ત્યારે મોટો મેલો જામે છે અને દર સોમવારે આખા સુંબદ શહેરમાંથી ઘણાજ લોકો અહિં દર્શન કરવા આવે છે. પાસેજ શેઠ કંકાભાઈ પ્રેમચંદ રાયચંદનો બંગલો છે તેમાં પણ યોડા દિવસ રહ્યા હતા.

૭૯ ભાયખાલાથી લ. ૧॥ માઇલે સુંબદ શહેરના ખાસ મધ્ય ભાગમાં પાયધુની ઊપર આવેલા શ્રીગોડીપાર્થનાથજીના દેરાસરની પછવાડેના વિશાળ ઉપાશ્રયમાં ઉત્તર્યા ગોડીપાર્થનાથજીનું દેરાસર બહુ ભવ્ય તથા સુંબદ શહેરમાં મોટું ગણાય છે, તે દેરાસરની પછવાડે મોટો ઉપાશ્રય, વ્યાખ્યાનશાલા, જૈન પાઠશાલા, જૈન કન્યાશાલા અને શ્રાવિકાનો ઉપાશ્રય છે દેરાસરની નીચે પેઢી તથા યતિનો ઉપાશ્રય છે. ગોડીજીનો ઉપાશ્રય, લાલબાગનો ઉપાશ્રય અને પાયધુનીના ચોકમાં આવેલ શ્રીઅદીશ્વર ભગવાન્ની ધર્મશાલા, આ ત્રણ મુખ્ય અને મોટા ઉપાશ્રયો છે. આ સિવાય પ્રાય: સુર્વ્ય સુર્વ્ય દેરાસરોમાં એક એક નાનો ઉપાશ્રય હોય છે. પ્રથમ ખંડમાં સુંબદ શહેર અને લતાઓનું વર્ણન આપ્યું છે તેમાં સુર્વ્ય સુર્વ્ય દેરાસરો અને ઉપાશ્રયો જણાવ્યા છે, તે સિવાય બીજા નાના ઉપાશ્રયો અને ઘરદેરાસરો પણ છે. જૈન શ્વેતાંગર યાત્રાલુઓને ઉત્તરવા માટે લાલબાગમાં ધર્મશાલા સારી છે. ગોવાલીયા ટેક ઊપર શ્રીમહાવીર જૈન વિદ્યાલય, શેઠ ગોકુલભાઈ મૂલચંદ જૈન હોસ્ટેલ, શ્રીમોહનલાલજી જૈન સેટ્ટલ લાયબ્રેરી અને સંસ્કૃત પાઠશાલા, બાબુ પન્નાલાલ પુનમચંદ જૈન હાઇસ્કૂલ અને હોસ્પિટાલ, જૈન શ્વેતાંગર કોન્ફરન્સ ઓફિસ, જૈન એસોશીએશન ઓફ ઇંડીયા, માંગરોલ

जैन समा अने जैन कन्याशाला, श्रीशांतिनाथनीना देरासरमां जैन पाठशाला, श्रीभा-  
दीधर भगवान्‌नी धर्मशालामां जैन पाठशाला, शेठ देवचंद लालभाई जैन पुस्तकोद्धार-  
फंड ओफीस, आगमोदय समिति ओफीस, जैन एन्जुकेशन बोर्ड, जैन वोलंटरीयर-  
कोर, जैन युवकमंडल, जैन सेनेटरी एसोसीएशन, मुंबई जैन ओसवाळ सोसायटी,  
श्रीचीतत्त्वप्रकाशक मंडल एडवाइजरी बोर्ड, बनारस जैन पाठशाला ओफीस,  
पालीताणा जैन गुरुकुल ओफीस, पालीताणा जैन बालाश्रम ओफीस, विंगेरे  
विंगेरे अनंक धार्मिक संस्थाओ, तेनी ओफीसो, देश, गाम अने कोमोनां  
हिंतकारी मंड़ो अने तेने अंगे चालतां धार्मिक खातांओ बहु छे. मुंबई शहर  
खास जैनपुरी कहेवाय, तेनी चोकस ढांत्कटरी कर्या विना संपूर्ण वर्णन लखी शकाय  
नहीं तेपी जेट्टी जाणवामां आवी तेझ्यी मुख्य मुख्य बाबतो जणावी छे.  
प्रथम खंडमां मुंबई शहरना मुख्य चार लताओनुं वर्णन जुदुं आप्युं छे त त सिवा-  
यना बद्धा लताओनी थावकनी वस्ती विंगेरे हकीकतनो समावेश पायधुनीना वर्णनमां  
कर्यो छे. एकंदर आखा मुंबई शहर ( परांओ सहित ) मां जैन शेतांबर मूर्तिपूजक  
मनुष्योनी संख्या ( कच्छी सहित ) चालीशयी पचास हजारनी लोको कहे छे, परंतु  
श्रीयुत नरोत्तमदास भगवानदास शाह थी. ए. अे लखेउ अने छपावेउ सन १९२१  
नी “ मुंबई द्वाकानी जैनोनी वस्ती विषयक दशा ” नामी बुकमां मुंबई शहर  
अने आपसासनां बधां परांओनी मलीने जैन शें मूर्तिपूजक, स्थानक्वासी अने  
दिग्ंबर मलीने कुल जैन वस्ती २५८७३ नी जणावी छे. लोकोनी धारणा फक्त  
जैन शेतांबर मूर्तिमूनकनीन वस्ती ४० थी ९० हजारभी होय तेम छे त्यारे  
उपरनी बुकमां वर्षे कीरकानी मलीने २५८७३ नी संख्या जणावी छे.

- ८० मुंबई-कोटमां श्रीशांतिनाथर्मी भगवान् तथा श्रीमहावीरस्थामीनुं देरासर मनोहर छे,  
पासेना एकत्र मालामां उपाध्य, व्याल्यानशाला, श्राविकानो उपाध्य, पुस्तकालय  
अने जैनपाठशाला छे. कोटमां काठीयावाटी छापरीया जैनोनी वस्ती वधारे छे.
- ८१ मुंबई-यादकेभरमां बाषु अमीनदनी पञ्चालालनीना देरासर पासेना उपाध्यमां  
उत्तर्या, झीनीगार मुरनी श्राविका चन्द्रमवाइना देरासर पासेना बंगडामां उत्तर्या  
हता, गाउदेश्वरमां मोटा मोटा गृहस्थोनान बंगडा छे.
- ८२ मुंबई-मोटा॒ पंडर उपर कच्छी गिराओमालाओनुं अने कच्छी दशाओसपात्रोनुं  
एम मेरोद्यं देरासरो छे तेनी साथे मोटा उपाध्यो पग छे अने त बने ज्ञाति

તરफથી જુદી જુદી મોટા પાયા ઊપર જૈનસ્કૂલો ચાલે છે તેમાં ધાર્મિક શિક્ષણ પણ અપાય છે. જૈન કન્યાશાળા, કચ્છી જૈન એસોસીએશન વિગેરે છે.

- ૮૩ (નવા) કુરલાના દેરાસરને શિવગામનું દેરાસર પણ કહે છે. દેરાસરપાસેજ ઉપાશ્રય તથા શ્રાવકનાં ઘર ૩-૪ છે બાકીનાં ઘર બજારમાં છે. અહિંથી ઘાટકોપર જવાની વે સડકો છે, તેમાંથી બજારને રસ્તે જતાં દેરાસરથી લ૦ ૧ માઇલ પછી જુના કુરલા આવે છે, ત્યાં શ્રાવકોનાં ૫-૭ ઘર છે જુના કુરલાથી શાંટાકુઝ્જ ૩ માઇલ અને ઘાટકોપર ૧॥ માઇલ થાય છે. નવા કુરલા અને વાંદરાથી ઠાણા જીલો શરુ થાય છે.
- ૮૪ ઘાટકોપરમાં દેરાસરની આસપાસ કચ્છી—ગુજરાતીઓનાં યોડાં ઘર છે બાકીનાં ઘર જુદા જુદા લતામાં છેટાં છે. એકજ કંપાઉંડમાં દેરાસ, જૈન ધર્મશાળા, જૈન પુસ્તકાલય અને જૈન કન્યાશાળા છે. આ. ગૃ. ૧ શેઠ પરમાણંદ રતનજી, ૨ શેઠ ફુલચંદ ત્રીકમજી, ૩ શેઠ ખેતરશી ખીયસી. અહિંથી શાંટાકુઝ્જ ૪॥ માઇલ થાય છે.
- ૮૫ ભાંડુપમાં કચ્છી દશાઓસવાલનું જૈનસેનેટરીયમ, ધર્મશાળા, દેરાસર વિગેરે સડક ઊપર એકજ કંપાઉંડમાં છે. શ્રાવકોનાં વીજાં ઘર ગામમાં છે.
- ૮૬ મુલુંડ, આ. રો. મા. નં. ૨૦ પછી સડકથી નીચે ઉત્તરી લ. ૧ માઇલ ચાલી ગામમાં ગયા. ભાંડુપથી રેલની સડકે મુલુંડ જગાથી ૦'। માઇલ ઓછું થાય છે. મુલુંડમાં શેઠ ઝ્વાંગ રામજી તથા શેઠ હરગોવિંદ રામજીના બંગલાઓમાં ઉત્તર્યા. જ્ઞ૦ રા૦ ના બંગલામાં ઘરદેરાસર છે. દેરાસર તથા ઉપાશ્રય નવો કરવાના છે. પાછા ત્યાંથી પગ રસ્તે ૧ માઇલ જાડી આ. રો. ઊપર ચઢ્યા મા. નં. ડ્ર. ૨૧. આ. રો. મા. નં. ૨૧ અને ૨૨ ની વચ્ચે આખા હિંદુસ્તાનમાં પ્રસિદ્ધ, સરકારી, ગાંડાઓનું હોસ્પિટાલ છે, તેમાં લ. ૩૦૦ ગાંડા સ્વી પુરુષો રહે છે. વ્યવસ્થા તથા સગવડ બ્રણી સારી છે.
- ૮૭ ઠાણામાં જૈન ધર્મશાળા છે. ઠાણાથી ઘોડવંદર થડને મહિંદર ૧૪ માઇલ થાય છે સીધો રસ્તો છે. ઠાણાથી ૨ માઇલે ભીમડીની સડક તરફ કચ્છી રતનજી પ્રેમજી વૈષ્ણવના બંગલામાં રાત રહ્યા. ઠાણાથી આયારોડે ભીમડી જતાં રસ્તામાં ચાર માઇલે કોલસટ પાસે ખાડી આવે છે તે નાવમાં વેસીને ઉત્તરવી પડી છે, ત્યાંથી છ માઇલ ભીમડી થાય છે. પરંતુ તે રસ્તે ન જતાં પાણીના નળને માટે પુલ વાંધેલો છે તે ઊપર સાધુઓને ચાલવા દ્યે છે માટે તે રસ્તે જબું સારું છે. તે રસ્તે જતાં ઠાણાથી

भीमढी ल. ११ माइल थाय छे. खाडीनो पुल उतर्या पछी रस्तामां कोरेल गाम आवे छे, त्यां शा. मेघनी शीवनी कल्ढीतुं एक घर छे. अने कसोली गाममां श्रावकनां २ घर छे.

८८ भीमढीमां देरासरनी पछवाहे जैन धर्मशालामां उतर्या. अहियी कल्याणी छ माइल थाय छे. भीमढीयी वे माइल छेटे पढवाना रस्ता उपर एक बंगले छे तेमां रात रहा. •

८९ दोक्कामां वामनराव ब्राह्मणना घरमां तथा स्कूलमां रात रहा. सडकयी ल० एक फर्डीग गाम दूर छे.

९० शाहापुरमां शा. वि. जैनाचार्य श्रीविभयवर्मसूरीधरजी महाराजना उपदेशयी जैन पाठशाला स्थापन यइ. आ० गृ० १ शेठ नगीनदास हेमचंद, २ शेठ चुनीलाल, ३ शेठ भीखुभाइ. शाहापुरयी गुरवाड काचे रस्ते १९ माइल अने सडकने रस्ते २९ माइल थाय छे त्यां श्रावकनां घर, देरासर विगेरे छे.

९१ अटगांवमां स्टेशन ऊपर वीर्टीग स्पमां रात रहा. चीतलवाळा गोपालजी टोळीयानुं एक घर छे.

९२ खरटी, मा. नं. ६९-२ पछी सडक छोटी ०॥ माइल पग रस्ते चाली गाममां गया. शा. वाटीछाँ वीरचंदना घरमां उतर्या. आ० गृ० १ वा० वी०, २ चाणसोल-याळा पांचा मगन. अहियी ल० ०॥ माइल पगदंडीए चाली मा. नं. ६६-२ पछी सटके चड्या.

९३ कमारापी चोगना विहार इरी सांजे दस्तुरनी नोक्कीमां सरकारी मकान छे तेमां आर्ची रात रहा. इनरवानी सगराट सारी छे पग. त्यां उत्तरवा माटे कमारापी शमलद्वारनी नीदी लगावी लेरी जहरनी छे आ नोक्कीयी टाणा जीहो पुरो यइ नाशिक जीहो शुल थाय छे. आं नोक्की दहाटनी मञ्चमां होवायी स्थान रमणीय छांगे छे.

९४ इगनशी, नाशिक गोदानो तालुके छे. मारयाटी ओऽसालो शिंगेरनी ४६ दुरानो छे. गेठ ल्यापीचंद दीपर्वेशना भागमां उतर्या. आ० गृ० १ शेठ रायत-दा. जोर्की, २ गेठ ल्यापान युगरान. कमारापी इगनशी मुक्कीनो रस्तो पहाटी तथा घटानो छे आने ल्यापानो पाट फर्जे छे. दिदूम्नाना मोठा चडायवाळा गायेमां आ पग मुख्य गगाय छे. घटार निष्ट छे नटक सारी तथा पालु होयायी

- कोई जातना भय नेवुं नथी, रस्तामां पहाड़ तथा जंगलोनी रमणीयता मनोहर लागे छे पहाड़नी गुफाओमांथी रेल्वे जाय छे अने तेना ऊपर पाकी सडक चाली जाय छे.
- ९६ घोटीमां समस्त जैनपंचना स्थानकमां उतर्या. मारवाडी ओसवालोनी ४० दुकानो छे. आ. गृ. १ शा. छगनलाल हेमचंद, २ शा. सरपचंद लखु. देरासरनो पायो नांखी, थोडुं काम शाह करी स्थांवा० वा० नुं जोर होवाथी काम वंध राखवुं पडचुं छे.
- ९७ मा. नं. ९१-२ पछी श्रीघाटनी सडके चडी मा. नं. १-१ पछी ते सडक छोडी पग रस्ते ल. ब्रण माइल चाली कावनाइ आव्या. शाह चुनीलाल फतेचंदना घरमां तथा स्कूलमां उतर्या. आ० गृ० १ शा. चु० फ०, २ शा. रामचंद. फतेचंद, ३ शा. ककुचंद. चत्रभुज,
- ९८ कावनाईथी पग रस्ते आ० ३ माइल चाली मुकणा आव्या. मारवाडी ओसवालोनी १० दुकानो छे. श्रावको भक्तिवाला छे आ० गृ० १० तीवरीवाला मुद्दतानमलजी. मुकणाथी ल० एक माइल काचे रस्ते चाली आ० रा० मा० नं० ९८-४ पछी सडके चड्या.
- ९९ मा० नं० १०१-१ थी सडक छोडी पगरस्ते ल० ०॥ माइल चाली वाडीवरा गाममां गया सरकारी स्कूलमां उतर्या. मारवाडी ओसवालोनी १० दुकानो छे, तेओ भक्तिवाला छे. आ० गृ० १० रामचंद हजारीमल मारवाडी. गामथी ल० १ माइल काचे रस्ते चाली मा० नं० १०२-४ पछी सडके चड्या.
- १०० बील्होलीमां मारवाडी ओसवालोनी २ दुकानो छे. मास्तीना देवळमां रात रह्या. नाशिक, जीलो छे. सारु रहेर छे. श्रीचंद्रप्रभस्वामीनुं प्राचीन जैनतीर्थ छे. हिंदुओनुं पण मोडुं तीर्थ गणाय, छे. आ. रो. मा. नं ११३ थी गाममां जवानी सडके चडी एक माइल चाली उपाश्रये गया. जैनधर्मशाला नवा देरासर पासेज छे यात्रालुओने सगवड सारी छे. शा० दीपचंद न्यालचंदना बंगलामां वरदेरासर घणुं रमणीय छे. स्थानकवासीनां २०-२५ घर छे. आ. गृ. १ शेठ दीपचंद न्यालचंद, २ शा. छगनलाल दामोदरदास, ३ शेठ बुधमल केवलचंदजी. उपाश्रयथी नीकली गोदावरी नदी तथा पंचवटी यह एक माइल चाली सडके चड्या. मा. नं. ११६. दक्षिणमां नाशिक अने खानदेश जीलाओमां मारवाडी ओसवालोनी घर संस्थ्या लखेली छे ते वधा प्रायः संवेगी मुनिराजोना विहारना अभावथी स्था. वा. यई गया छे छतां संवेगी साधुओने आहार-पाणी तो आपे छे.

- १०१ गोंदा, मा. नं. ९९ पछी सडकयी नाचे उतरी ल० वे फलींग चाली गोंदा गाममां गया. ०॥ कलाक विश्रांती लीधी. मारवाडी ओसवालनुं एक घर छे.
- १०२ गोंदाधी काचे रस्ते ल० १० माइले भगुर गाम आवे छे. त्यांथी ल० ३-४ माइलमां (भगुर केंपमां) छावणी तथा दंगला छे. भगुर गामथी ल० वे माइले कपोल सेनेट्रीयम पासे मुंबईवाला मास्तर हरखचंद कपूरचंदना बंगलामां उतर्या. अहिं काशमी श्रावकनां घर नथी, पण बंगलाओपां आवतां जतां वे चार घर रहेतां होय छे. घोटीधी गोंदा थईने देवलाली (भगुरकेंप) जतां रस्तामां गाम तथा श्रावकनां घर आवतां नहीं होवायी दुःखी थवुं पडे छे; माटे जेने खास जवुं होय तेणे नाशिकथी देवलाली जड पाढा नाशिक आववुं. मास्तर ह० क० ना बंगलायी ल० वे माइले (नाशिक तरफ) देवलाली गाम आवे छे. उपर्युक्त बंगलाधी नाशिक रोडनी सडके थड्ने ल० आठ माइल चाली नाशिक आज्या.
- १०३ आढगांवमां पंचायती मकान (चोरा) मां उतर्या मारवाडी ओसवालोनां ६ घर छे. आ. गृ. सरुपचंद चोयमलनी कुमठ, जोधपुर महामंदिरवाला.
- १०४ पिंपलगांवमां समस्त जैन पंचना उपाथयमां उतर्या. मारवाडी ओसवालोनी १९ दुकानो छे. आ. गृ. १ उमेद गपान, २ उमम करमचंद. अहिंथी निकाड (मा. ११) यइ येवला (मा. ३८) यइ औरंगाबाद पांची सडक जाय छे. पिंपलगांवधी काचे रस्ते पांच माइले वडनेर गाम आवे छे. त्यां श्रा. घर ४ छे. त्यांथी वडालीभोइ ९ माइल थाय छे.
- १०५ वडालीभोइ गाम सडकथी एक फलींग दूर छे. मारवाडी ओसवालोनी ११ दुकानो छे, तेओ भक्तिवाला छे. सरकारी चावडीमां उतर्या. आ. गृ. १ केशरीचंदनी, २ मुलचंद रावतमलनी.
- १०६ चांदवड तालुको छे. ल. मा. नं. १९३-४ पछी गाममां जवानी सडके चडी ल० ०॥ माइल चाली गाममां गया. एक नानो पुस्तकभंडार छे. अहिंथी ल० एक माइल दूर पहाड ऊपर गुफामां जैन देरासर छे, तेमां पहाडपां कोतेरेली घणी मूर्तिभो छे. आ. गृ. १ खेमचंद नानचंद, २ चुनीलाल रतनचंद. ग्रममां दिंगवरीनां घर ६ तंया देरासर १ छे. अहिंथी मनमाड (मा० १९) यइ येवला (मा० ३०) पांची सडक गढ छे. गामयी ०॥ माइल चाली सुडके ढच्या, ल० मा० न० १९४-४.

- १०७ मा० नं० १६४-४ थी सडक ढोडी ल० ०॥ माइल चाली उंवराणे गाममां गया,  
शा. हुंदीराम हेमराजना मकानमां उतर्या मारवाडी ओसवालोनी २० दुकानो छे.  
आ. गृ. १ शेठ हु० हे०, २ शेठ वुधमल ताराचंद. बचपां ल० मा० नं०  
१६१-४ ऊपर चिंचवे गाप आवे छे. त्यां मारवाडी ओसवालनुं १ घर छे.  
गामथी ल० ०॥ माइल चाली सडके चड्या, मा० नं० १६९-२.
- १०८ संदाणेमां मराठा शिवराम गोपाल तथा दामोदर गोपाल लिंगायतना सडक ऊपरना  
मकानमां रात रह्या. गाममां मारवाडी ओसवालोनी ८ दुकानो छे.
- १०९ मालेगांव, ए नाशिक जील्लानो तालुको छे. मा० नं० १७९-९ पछी गाममां जवानी  
सडके चडी ल० ०॥॥ माइल चाली गाममां गया श्रीसंवत्ना थीएटरमां उतर्या. जैन  
पाठशाला, जैन पुस्तकालय, नानो ज्ञानभंडार तथा उपाथ्रय छे. आ. गृ. १ शेठ  
लालचंद केवलचंद, २ शेठ भूपणदास जेठाशा, ३ शेठ मंगलदास माणेकचंद,  
४ शा. बालचंद हीराचंद. दिगंबरीनां घर ६ तथा देरासर १ छे. अहिंशी  
एक पाकी सडक मनमाड ( मा. २३ ) थई येवला ( मा. ३८ ) थइ नगर गइ.  
अने बीजी सडक नांदगांव थई औरंगाजाद गइ उताराथी ल. ०॥॥ माइल  
चाली सडके चड्या, मा. नं. १८१.
- ११० धुळीया, जीलो छे. शहेर सारु छे. अहिं देरासर जुनुं हतुं तेनुं मोटुं नवुं शिखरबंधी  
थाय छे. जैन पुस्तकालय छे. मंदिरमार्गी श्रावकोनां घर छे तेमां ४० कच्छीनां, २०  
मारवाडीनां अने ४ गुजरातीनां छे. आ. गृ. १ शेठ सखाराम दुर्लभदास, २ शेठ  
जोगीलालजी गुलाबचंदजी, ३ शेठ हीरजी रतनशीनी कुं. मारवाडी ओसवालोनां  
३० घर छे. दिगंबरीनां घर १० तथा देरासर १ छे. अहिंशी चालीशगांव ( मा.  
३१ ) नी पाकी सडक छे. चालीशगांवमां श्रावकोनां घर अने देरासर विगेरे छे.  
पश्चिम देशमां जैनोनी कुल वस्ती ४१३८ माणपनी छे.
- १११ सोनगीर, मा. नं. २२३-९ पछी पग रस्ते गाममां थइ ल० ०॥॥ माइले गोल्वा-  
वडी पासे गोविंद महाराजना मठमां उतर्या. बीजीवार आव्या त्यारे दिगंबरीनां  
मंदिरमां उतर्या. अहिं दिगंबरी हुंबडनां घर ३० तथा देरासर १ छे. मा०  
नं० २२३-९ ऊपर डाकबंगलो छे. रजा मेलवी होय तो त्यां उतरी शक्य.  
अहिंनी गोल्वावडी घणी मोटी छे. खरा उनाळामां २९ कोस चाल्या करे तो पण  
पाणी खुट्टुं नथी. मठथी ०। माइल चाली सडके चड्या, मा० नं० २२४-९.

- ११२ नाणांगे गामपां सुप्तु पेटलना मकानमां तया घर्मशालामां उतर्या. आ० गृ०  
शेठ हजारीमलनी घनहृपनी. बीजी वार आव्या त्यारे स्टेशन ऊपर जीनमां उतर्या  
त्थां वजा वाळा श्रावक महेता गंभीरचंद्र रायचंद्र रहे छे.
- ११३ साक्षदेमां मारवाडी ओसवानोनी २ दुकानो छे. दक्षासी अने साक्षदेव वचे तापी  
नदी उतरवी पडे छे. चैत्र मासमां गोठण सुधी पाणी हतुं.
- ११४ शिरपुर ( वावारी ), खुल्लीया जीहु नो तालुको छे. मा० नं० २३९-४ पछी सडक  
ओडी काँची सडके ल० ३।। माइळ चाली शिरपुर आव्या, आग्रारोड्यी अमोदें  
यइ शिरपुर जवा माटे डेड मुखी पाकी सडक छे, पण ते रस्ते एक माइळ वचारे  
याय छे जैनपाठशाला, जैन पुस्तकालय तया जैनहितवर्धक मित्रमंडल छे. आ०  
गृ० १ शेठ लीलाचंद्र गुलाचंद्र, २ शेठ लखमीचंद्र भरमनंद्र. अहि तारणरंथी  
( दिगंबर-तेरापंथी ) अने स्थानकवासीनां मधीने ल० २० वर छे. उपाध्रथयी  
ल० १ माइळ चाली अमोदेनी सडके मेशी गणपत परशुराम अग्रवालना बंगलामां  
रात रही त्यांथी ०।। माइळ चाली आग्रारोड ऊपर चड्या, मा० नं० २४३-४.
- ११५ दहिवदमां मरकारी चबडीमां उतर्या. आ० गृ० सोजनवाला समरथमत्र सुराणा  
भक्तिवाळा छे.
- ११६ हाडाखेडमां सडक ऊपरन शिरपुरवाला चतुर अग्रवालना मकानमां उतर्या. शिरपुरयी  
काचे रस्ते हाडाखेड ८ माइळ याय छे
- ११७ पलाहनेर गाम ओड्या पछी बोरवाटनी जवरी वाटी चडवानी आवं छे अने बोरवाटयी  
गवाटी मुखी उतरवानुं आवं छे, लगभग चार माइळ मुखी पहाडी प्रदेश ( सातपुडा  
पहाड ) मांयी पसार थवुं पडे छे. बोरवाटनो उतार जोवा लायक गणाय छे.  
बोरवाटमां उतरवानुं स्थान नहीं मञ्चवायी रोकाया नहोता.
- ११८ आ० रो० मा० नं० २३९-४ ऊपर मुंबई इलाजानी अने स्थानदेशनी हद पुरी  
थड, अने त्यांथी इंद्रोरस्टेटनी हद शह थड. ०।। माइळ चालया पछी इंद्रोरनो  
माइळ नंबर १०३ मो आड्यो.
- ११९ गपनीयामां वाक्षण नाना नागर्यगदत शिरपु ना नैयनी दुकानमां विश्रांति लीघी.  
तेमणे मारी मक्ति वरी, रोकाया नहोना.
- १२० मिवाल, इंद्रोर स्टेटना नानुक्कानुं माहं गाम छे मरकारी यागमां उतर्या मारवाडी  
ओमगलनुं ३ चा छ. आ० गृ० मुख्यवाळा गुच्छवंद उतरमशी.

- १२१ मा० नं० ४३—६ पासे सडक ऊपर डेब नदीने काठे सरकारी धर्मशालामां उतर्या, गाम नथी. अहिंथी १ माइल दूर काचे रस्ते बकवाडी गाम छे.
- १२२ खुरमपुरमां इंदोरवाला जगन्नाथ नारायणदासजीना जीनमां उतर्या. अहिं शा भगनलाल अम्रथाभाई, भरुच वेजलपुरना लाडवाश्रीमाली श्रावक रहे छे.
- १२३ लींबरनीमां पण इंदोरवाला जगन्नाथ नारायणदासजीना जीनमां उतर्या. औंकारलाल अग्रवाले सारी भक्ति करी.
- १२४ खलघाटमां नदीना काठे धर्मशालामां उतर्या. अहिं नर्मदा नदी उतरवी पडे छे, दर वरसे दीवाली बाद काचो पुल बांधे छे अने जेठ मासमां खोली नांखे छे, पुल खुली गयो होय त्यारे नावथी उत्तरवुं पडे छे नदी विकट छे; पाको पुल बांधवानुं काम चाले छे. नदी उतरीने सामे काठे मुकाम करवो ठीक छे, सामे काठे पग खलघाट गाम छे, उतरवानुं स्थान मळे छे.
- १२५ गुजरी, मा० नं० ४१—७ ऊपर इंदोर अने धारनी सडक जुँडी पडे छे त्यांथी धार ३० माइल थाय छे. इंदोरनी सडक ऊपर गुजरी गाम छे. गुजरीमां वैष्णव अग्रवालोनी धर्मशालामां उतर्या. दिगंबरीनां घर ३ तथा देरासर १ छे.
- १२६ मांडवगढ, श्रीसुपार्थनाथ भगवान्ननुं तीर्थ छे. धर्मशाला छे. यात्रालुओने सगवड छे. गुजरीथी नदी उतरी, धारनी सडक ओळंगी लग० वे माइल काचे रस्ते चाल्या बाद सादराबादथी पहाडनी घाटी चडवानी आवे छे, आ० १॥ माइल घाटी चड्या पछी आ० ४ माइल पहाडमां सीधे रस्ते चाल्या पछी पाकी सडके चडी २॥ माइल जवाथी मांडव आवे छे. एकंदर गुजरीथी मांडव १० माइल थाय छे. मांडवना पहाडनी आसपासना सीरसुडीया, बगवानी, भारुडपुरा, विगेरे बधां गामडाओमांथी पहाड ऊपर चडवानो रस्तो छे, पण ते रस्ता बधा विकट छे, अने ते गामडाओमां उतरवा माटे स्थान मळवुं मुश्केल छे, माटे गुजरीमां मुकाम करी सादराबादना रस्ते चडवुं बधारे सारुं छे. सादराबाद सुधी बलद गाडी जइ शके छे. मांडव ऊपर यात्रा करवा सिवाय बीजां जोवालायक प्राचीन स्थानो घणां छे. कदाच घाटी चड्या सिवाय सडकने रस्ते मांडवगढ जवुं होय तो आ० रो० मा० नं० ४१—७ थी धारनी सडक जुँडी पडे छे, ते सडके चडी त्यांथी ०॥ माइल सीरसुडीया, ३॥ माइल भांडुक, ४॥ माइल तचाव सराइ, ६ माइल लुनेरा, ३ माइल

નાલછા થિ ૧॥ માઇલે માંડવગદ જવાય છે. એકંદર ૨૩ માઇલ થાય છે. તલાવ-  
સરાફ અને લુનેરામાં ઉત્તરબાનું સ્થાન મળી શકે છે. માંડવથી પાકી સડકે લુનેરા  
માં ૮॥ અને લુનેરાથી ઘાર માં ૧૯॥ યાય છે. ઘારમાં આવકોનાં ઘર તથા  
દેરાસર વિગેરે છે. ઘારથી ૧ રાજગઢની, ૨ મહુની છાવણીની, ૩ ઇંદોરની, ૪  
તલામની તથા ૫ બદનાવર-બદનગર થિને ઉજ્જૈનની પાકી સડકો છે. ( માંડવની  
યાત્રા કરી પાછા એજ રસ્તે ઉત્તરીને ગુજરી અભ્યા. )

૧૨૬ માનપુર, ગામ ઠીક છે. શ્રાવક પુનમચંદ્રજીનું ઘર છે. દેરાસરમાં આશાતના ઘણી છે.  
પુનમચંદ્રમી તથા બીજા સ્થાનકવાસીઓ ઉપાશ્રય જુદો હોવા છત્તાં ખાસ દેરાસરમાં  
જુ સુહપત્તિ બાંધીને સામાયિક-પ્રતિક્રિયાદિ કરે છે. પ્રત્તમાજીને સ્થીર કરેલા નથી.  
આશાતના ટાંકા ખાસ પ્રયત્ન યવાની જહુ છે. સ્થાનફ્વાસીનાં ઘર ૨ છે. દિગંબ-  
રીનાં ઘર ૩ તથા દેરાસર ૧ છે.

૧૨૮ મહુની છાવણી, ગામ મોદું છે. માં ૦ નં ૧૪-૪ યી છાવણીની બજારની સડકે ચઢી  
છી ૧ માઇલ ચાલી દેરાસરે ગયા બ્રાહ્મણની બર્મશાલામાં ટતર્યા. આ ૦ ગૃ ૦ શા.  
કેશવલાલ ઘારશી બદવાણવાલા. અહિં દિગંબરીનાં ઘર આશરે ૭૯, તથા દેરાસર ૪  
છે. અહિંથી લગ્નો વે માઇલ દૂર મહુ ગામ છે, ત્યાં શ્રાવકોનાં ઘર ૬ છે. બર્મશાલાથી  
લગ્નો ૧॥ માઇલ ચાલ્યા પછી પુછ પાસે આ ૦ રો ૦ માં ૦ નં ૧૨ મો આબ્યો.  
મહુની છાવણીથી ઘાર, બદનાવર, રત્નામ, જાવરા અને મંદસોર થિને નીમચની  
છાવણી સુધીની પાકી સડક ( માં ૧૬૩ ) છે. નીમચની છાવણીથી ચિત્તોડ થિને  
અન્નમેરની પાકી સડક છે.

૧૨૯ રાવમાં વૈપ્પણવના મંદિરમાં ઉત્તર્યા. પછી માં ૦ નં ૬ પાસે સડક ઊર સાહેબના  
બંગલામાં આવી રાત રહ્યા.

૧૩૦ માં ૦ નં ૪-૩ યી આશારોડ છોડી ઇંદોર શહેરની સડકે ચઢી ૪ માઇલ ચાલી  
ઇંદોર શહેરમાં આબ્યા. ઇંદોર શહેર મોદું છે. હોલ્કર સરકારની રાજ્યધાની છે.  
પાસેન ઇંદોર કેપ ( સુરકારી છાવણી ) છે. સીયાર્મંજરી ૧ ઘર દેરાસર છે. માણેક-  
નંદ્રમી યતિની પાસે સારો પુસ્તકસંગ્રહ છે. સુંદરાઈ જૈનકન્યાશાલા, જૈનસ્વયંસેવક  
મંડળ, ગુરુગુણગાયક જૈનમહીલાસમાન, જૈન બર્માભિલાપણી સમા વિગેરે સંસ્થાઓ  
છે. દાદાવાદીમાં દાદાજીના પગલાં અને બગીચો છે. દાદાવાદી પાસે યતિની  
માણેકચંદ્રમીના બગીચામાં ભગવાન્નાં તથા ૧૧ ગણવરનાં મળીને પગલાં જોડી ૨૦  
છે. આ. ગૃ. ૧ શેટ નયમલની ગંબીરમંજી હ શેટ બાલચંદ્રજી, ૨ શેટ ઘષદશી

जुहारमलजी ह. शेठ पुनमचंदजी, ३ शेठ पन्नालालजी तमाखुवाला. चौमुखजीवाला उपाश्रयमां तथा मल्हारगंजमां शेठ व० जु० ना नोरामां उतर्या. स्थानकवासीनां घर १८०, स्थानक ४ अने एक लायब्रेरी छे. इंदोर शहेर अने छावजीमां मल्हीने दिगंबरीनां घर ८९०, मंदिर १२ अने नसीया २. छे. शेठ हुकमीचंदजीनुं देरासर जोवालायक छे. मल्हारगंजयी रवाना थइ तुकोगंजने रस्ते थइ ल० ३ माइल चालीने मा० नं० १-३ पासेयी आग्रारोड ऊपर चडी मा० नं० १-५ ऊपर शेठ नंदलाल मोतीलालना बंगलामां रात रह्या. ( तुकोगंजमां अग्रवाल औंकारजी चुनीलालना बंगलामां थोहा दिवस रह्या हता. ) इंदोरथी १ हरदानी, २ धारनी, ३ खंडवा तरफ डरवान सुधीनी, ४ उज्जैन तरफ सामेर सुधीनी पाकी सडको छे. सेट्रूल इंडीयामां जैनोनी कुल वस्ती ४४४३१ माणसनी छे.

- १३१ मांगल्यामां ब्राह्मण गोपाळ पटेलना मकानमां तथा राममंदिरमां उतर्या.
- १३२ देवास, स्टेट छे. गाम मोदुं छे मा० नं० २?—२ थी आग्रारोड छोडी शहेरनी सडके ल० १ माइल चाली उपाश्रये आव्या. आ० गृ० १ नगनीरामजी हीरालालजी मोदी, २ मगनीरामजी बगाणावाला. स्था० वा० नां घर ल० ३० छे. उपाश्रयथी ल० ०।। माइल चाली आ० रो० मा० नं० २२—२ पासे शेठ सुरजमलजी पोरवाडना मकानमां रात रह्या. देवासथी उज्जैननी तथा भोपालनी पाकी सडको छे.
- १३३ मकसीजी, श्रीपार्थनाथ भगवान्नुं तीर्थ छे मा० नं० ४३—१। थी सडक छोडी काचे रस्ते त्रण फर्णीग चाली जैन धर्मशालामां उतर्या धर्मशाला मोटी छे. यात्रालुओने सगवड छे पात्रल मोटा बर्गीचामां श्रीपार्थनाथ भगवान्नां, श्रीअभयदेवसूरिजीनां अने दादाजी विगेरेनां पगलांनी पांच देरीओ छे. आ० गृ० १ शेठ ताराचंदजी धुळजी ओसवाल, २ शेठ चुनीलाल श्रीमाल. जैनपुस्तकालय अने जैन पाठशाला स्थापन थइ छे पण तेने धर्मशालामां स्थान नहीं मल्हवाकी बंध पडी छे. पूज्यपाद विजयेदसुरीश्वरजी महाराजना उपदेशथी तेने चलाववानो प्रबंध ययो छे. आ तीर्थमां श्वेतांबर दिगंबरनो भारे झगडो चाली रह्यो छे झगडाना कारणयी स्टेट पोलीसनी दखलगीरी ३—४० वर्षयी थइ छे, धर्मशालामां स्टेटनी पोलीसनुं थाणु छे, तेना खर्चना लगभग मासिक १०० रु. श्वेतांबर—दिगंबर बन्नेने भरवा पडे छे. दिगंबरी देरासर एक छे. स्टेशन अने बजार छे. श्रीयुत तापीदासजी जमीनदार सज्जन माणस छे. मा० नं० ४३—९ पासे डाकबंगलो छे. तेनी पाँथीन मकसी स्टेशन जवानी पाकी सडक (मा० १) गइ. आ. रो. मा.

नं. ३१ थी ग्वालियर स्टेटनी हड आवी, त्यांयी आग्रा ३४४ माइल थाय छे. घरमशालायी काचे रस्ते बजामां थई ल० ३ फल्लींग चाली मां नं० ४४ पासे सडके चड्या. मां नं० ४५-६ थी तराणानी पाकी सडक ( मां १२ ) गई. मक्की थी काचे रस्ते तराणा ८ माइल थाय छे. तराणामां श्रा. घर ६ अने मंदिर १ छे. बजार छे. तराणावी तराणारोड स्टेशन ६ माइल थाय छे. तराणावी कायथा पाकी सडक ( मां ७ ) गई छे. आ रो. मा. नं. ३३-४ टोंक पासेथी ३ माइल दूर टोंक-चावडा करीने गाम छे, त्यां श्रा घर. १०-१२ अने देरासर १ छे.

१३४ शाजापुर, ग्वालियर स्टेटनो जील्हो छे गाम साहुं छे. बजार, डाकबंगलो अने सराई छे. मां नं० ९८-२ थी सडक ओडी ल० ०॥ माइल चाली उपाश्रये गया. आ० गृ० शेठ जमनादास केशरीचंद्रजी उपाश्रययी ल० ०॥ माइल चाली आ० रो० मां नं० ९८-३ पासे नदीना काठे देवीना मंदिरमां रात रह्या पण उपाश्रययी लगभग १ माइल काचे रस्ते चाली ( नदीमां पाणीमां उत्तरवुं पढे तेम न होय तो ) ल० ० मा नं. ९९-१ पासे सडके चड्युं ठीक छे, शाजापुरयी बेड्ढा स्टेशननी पाकी सडक छे. बेड्ढामां श्रा. घर ६ तथा घरदेरासर १ छे. आ गृ. शेठ जमनादासनी लखमीचंद्रजी शाजापुरखाचा. स्टेशन अने बजार छे.

१३५ सारंगपुर, गाम साहुं छे. बजार छे, गामने नाके सराइ छे, मां नं० ७४ पासे डाकबंगलो छे. मां नं० ७४-१ पासे मोटी नदी छे, नीचो ( रपट ) पाको पुल वांधेलो छे, छत्रां तेना ऊपर थईने पाणी वहेतुं हह्युं. मां नं० ७४-२ थी सडक ओडी ल० ०॥ माइल चाली उपाश्रये आव्या. बीनीवार मां नं० ७९ पासे सडक ऊपर जीननी पासे उज्जैनवाळा शेठ करमचंद्रजी कोठारीना बंगलामां उत्तर्या. आ० गृ० १ शेठ पदमशी मदनलालजी, २ शेठ कचोरीलालजी ओसवाल. स्था० वा० नां घर ३ छे. दिगंबरीनां घर २९ तथा देरासर ३ छे. उपाश्रययी ल० ०॥ माइल चाली आ० रो० मां नं० ७४-७ पासे श्रावकना जीनमां रात रह्या, पण उपाश्रययी लग० ०॥ माइल चालीने मां नं० ७९ पासे अयवा मां नं० ७९-९ पासे सडके चड्युं साहुं छे. मां नं० ७४-३ पासेथी एक पाकी सडक ( मां ३२ ) आगर गई. आगरमां श्रा० घर, देरासर विगोरे छे. आगरथी एक पाकी सडक ( मां ४० ) उज्जैन गड अने बीजी पाकी सडक झालरापाटण यड कोटा गड. सारंगपुरयी पाकी रुटके १४ माइल ऊपर आकोदीया नामतुं गाम छे, त्यांनी मंडीमां कच्छीनां १ अने बीजां ५ मल्हीने श्रावकोनां १० घर छे, बजार छे.

- १३६ उदनखेदीमां स्कूलमां उतर्या, वीजीवार स्कूल पासे एक जैनना मकानमां उतर्या. दिगंबरनुं घर १ छे. आ० गृ० शेठ चुरीलाल देक्कंद पञ्चावती पोरवाड. ओसवालनुं एक घर छे. अग्रवालनां २-३ घर भक्तिवालां छे. डाकबंगलो छे. करणवास गाममां पोरवाड जैननां २ घर छे. गाममां ३-४ साधुओ उतरी शके तेबुं एक मंदिर छे. पचोरथी शुज लपुर स्टेशन जवानी पाकी सडक छे. शुजालपुर गाममां था. घर ५०-६० अने एक देरासर छे. अने स्टेशन ऊपर कच्छी श्रावकोनां १०-१२ घर तथा एक घरदेरासर छे बजार छे.
- १३७ व्यावरा, गाम ठीक क्षे डाकबंगलो, सराइ अने बजार छे. आ० गृ० १ शेठ जुहारमलजी राजमलजी, २ शेठ हजारीमलजी श्रीमलजी. दिगंबरनां घर १६ अने देरासर १ छे. मा० नं० ल० ११० पासेथी एक पाकी सडक नरसिंगगढ ( मा० १८ ) गई. नरसिंगगढ स्टेट छे, त्यां था. घर ६ अने देरासर १ छे. व्यावराथी एक पाकी सडक ( मा० १९ ) राजगढ गई. राजगढ स्टेट छे, त्यां था. घर १ छे. देरासर नथी. व्यावराथी भोपालनी पाकी सडक छे.
- १३८ घोडापछाड. आ० रो० मा० नं० १२३-२ पासे घोडापछाड नदीना पुल ऊपर राजगढ स्टेटनी हद पुरी थई अने ग्वालियर स्टेटनी हद शह थई. अहिं पथ्यर ऊपर इंद्रोर माइल १२२॥ अने आग्रा माइल २५३॥ लखेड छे, ते हीसावे इंद्रोरना माइलमां ०॥।। माइलनो अहिं गोटालो छे. मा० नं० २५३-२ पासे कस्टम खाताना नवा मकानमां उतर्या. पासेज सराइ पण छ क्षुद्र गामडुं छे.
- १३९ कोटडामां आ० गृ० शेठ सीताराम भमरलाल. शेठ किशोरीलाल पह्डीवालना मकानमां उतर्या.
- १४० पैंचीमां आ० गृ० शेठ पञ्चालाल नथुलाल गोपीलालनीना मकानमां उतर्या. एक घरदेरासर छे, तेमां धातुनी वे मूर्तिओ छे. देरासरनी व्यवस्था सारी नथी.
- १४१ बीनागंजमां शिवपुरीवाला प्रलहाददासनी धर्मशालामां उतर्या. आ० गृ० शेठ पञ्चालालजी भमरलालनी श्रीमालना मकानमां पण रात रह्या. दिगं० नां घर ७-८ तथा घरदेरासर १ छे. डाकबंगलो अने बजार छे. मा० नं० २४३-९ पासेथी एक पाकी सडक चांचोडा ( माइल २ ) गई. चांचोडा, ग्वालियर स्टेटना इसागढ जीलानी तहेसील छे, बजार छे, गाम जुनुं छे, जुनो किलो खाली पड्यो छे. था. घर ६ तथा देरासर १ छे. आ० गृ० १ जीतमलजी ओसवाल, २ हजारीमलजी श्रीमाल. दिगं० नां घर २ छे. सरकारी होस्पीटलमां उतर्या. चांचोडा थाथी काचे रस्ते पैंची माइल ३ थाय छे.

१४२ पार्वतीने सराइ नीमखेडी पण कहे छे. सरकारी पोलीसचोकीमां उतर्या, बीजीवार ढोगालाल वांसीशाल जैनना मकानमां उतर्या, दिगंबरी परवारनां घर ६ छे. अग्रशालनां २-३ घर छे. मा० नं० २३२-६ पासे ढाकबंगळो छे पण हालमां ते ढाकबंगळो काढी नांत्यो छे. या० नं० २३१-९ पासे खटकीयाकी चोकी छे, त्यांधी थोडे दूर ते नामतुं क्षुद्र गामडुं छे खटकीयाकी चोकीथी कावे रत्ते ५. माइल दूर कुंभराज नामतुं गाम छे, त्यां श्वे० श्रा० नां घर ६ छे अने दिगं० नां घर ३९ तया एक मंदिर छे. मा० नं० २३१-४ पछी पार्वती नामनी मोटी नदी आवे छे, पाको पुल वांधेलो छे. पार्वती अने स्त्रीभाई वचे सडक ऊपर आमन तया भरसुला गाम आवे छे. आमनमां दिगं० परवारनां घर ८ छे अने भरसुलामां दिगं० परवारनां वे घर छे.

१४३ रुटीआइमां दिगंबरनां घर ६ तया देरासर १ छे. आ० ग० परवार मनुलालजी जैन भक्तिवाला छे, देरासरना मकानमां उतर्या. स्टेशन पासे वगीचाना पढावमां रात रह्या. स्टेशन अने बजार छे. अहिंसी मात माइल सुवी पहाडी प्रदेश होवायी चढाव उतार वणा आवे छे.

१४४ गुणासीटी, गाम साहं छे, पासेज गुणानी छावणी छे. स्टेशन अने बजार छे. शेठ रतनमलजी वस्तावरमलजी राजमलजीना वगीचामां उतर्या. स्या० वा० नां घर १०, दिगंबरीनां घर ४० तया देरासर ३ छे. भद्रोरामां दिगं० नां घर ३-४ छे. भद्रोरानो ढाकबंगळो हवे उठी गयो छे.

१४५ मा० नं० १८७-३ पासे छुवा आगळ झाड नीचे तया पुल नीचे उतर्या सडकभी म्याना गाम ल० १ माइल दूर छे, त्यां ओसवालोनां घर ४ छे आ. गृ. घरमचंदनी सुराणा ओसवाल. दिगं० नां घर २०, मंदिर १ अने चैत्यालय २ छे. आग्रोड्यी म्याना गाम सुवीनी पाकी सडक नवी यई छे.

१४६ बद्रवासमां पहेलीवार अयवाल नेनराम हलवाईना मकानमां उतर्या, अने बीजीवार मा० नं० १७९-६ पासे ढाकबंगळामां उतर्या. याणु छे. दि० नां घर ९-७ तया एक चैत्यालय छे. लुक्वासमां आ. गृ. कुंवरप्रसादजी जैननी दुकानमां उतर्या.

१४७ कोलास, शिवपूरी जीदानी तहेसील छे. गाम मोटुं छे, बजार छे. मा० नं० १९८-६ थी थागरारोड ढोडी ल० ०।।। माइल चाढी गाममां दिगंबर जैम-र्धमशाश्वामां उतर्या. दि० नां घर ९०, मंदिर १ अने चैत्यालय २ छे. आ. गृ. १

पं० फुंदीलालजी जैन सराफ, २ ताराचंदजी जैन. द्रवाजा वहार सडक ऊपर हिंदु धर्मशालामां रात रह्या. त्यांथी २॥ फल्गुंग चाली आगरारोड ऊपर चड्या, मा० नं० १९८. बीजीवार मा० नं० १९८-२ थी २ फल्गुंग दूर तहेसील, होस्पी-टाल अने डाकचंगला पासे फारेस्ट ओफीसना मकानमां उतर्या.

१४८ सेसइ पासे सडक ऊपर ग्वालियर सरकारनो खास बंगलो छे तेनी पासेथी एक पाकी सडक छोटा कोटा अने बारा थईने कोटा गई, (आशरे मा० १२०). कोटाथी १ झालरापाटण यझे उज्जैननी, अने २ बुंदी थझे देवलीनी पाकी सडको छे. देवलीथी १ अजमेरनी अने २ जयपुरनी पाकी सडको छे.

१४९ शिवपुरी (सीपरीनी छावणी), ए ग्वालियर स्टेटनो जीह्यो छे. स्टेशन अने बजार छे. दर वरसे सीजनमां आठ महीना ग्वालियर सरकार अहिं रहेता होवाथी शहेरने घण्यं रमणीय बनाव्युं छे. बाग-बगीचा, धर्मशालाओ, सदाव्रत, तलावो, मोटा मोटा बंगलाओ, तार-टेलिफोन, विजली, पाणीना नल अने सुंदर सडको विगेरेथी शहेर सुशोभित छे. संभव छे के थोडा वर्षीमां ग्वालियर स्टेटनी मुख्य राज्यधानी शिवपुरी बनी जाय. मा० नं० २४३-६ थी आगरारोड छोडी २ फल्गुंग चाली उपाश्रये आव्या. पूज्यपाद गुरुवर्य जगत्पूज्य श्रीविजयधर्म-सूरीश्वरजी महाराजनो अहिंज स्वर्गवास थएलो होवाथी तेओश्रीना अग्निसंस्कारना स्थाने, श्रीमान् महाराजा ग्वालीयर सरकारे भेट करेली जमीन ऊपर घण्युन्ज भव्य अने दर्शनीय धर्मसमाधियंदिर बन्युं छे. ज्यां धर्मशाला विगेरे बनेल होवाथी यात्रालुओने उत्तरवानी सगवड छे. पूज्यपाद गुरुवर्ये विलेपारले (मुंबई) मां स्थापन करावेल श्रीवीरतत्त्वप्रकाशकर्मडलने पण हवे शिवपुरी-श्रीविजयधर्मसूरि गुरुभक्तिभवनमां कायम करवामां आव्युं छे. ते मंडलना पाठ्य क्रम अने नियमो विगेरेमां घणो सुधारो वधारो करवाथी हाल ते घण्यं प्रगति ऊपर आव्युं छे. आ० गृ० १ शेठ पीरचंदनी फुलचंदनी ह. शेठ टोडरमलजी तथा शेठ कानमलजी सांकला छे. स्थावा० नां १९ घर छे. सौभाग्य सरस्वती भुवन जैन पुस्तकालय छे. पण ते हवे बंध छे. दिगं० नां ९-७ घर तथा १ चैत्यालय छे, अने सीपरी गाममां दिगं० नां १०-१९ घर अने एक देरासर छे. शिवपुरीमां जोवालायक स्थानो—१ जीजा महराणीनी छत्री, २ चांदपाठा तलाव, ३ भद्रेयाकुँड, ४ बाणगंगा विगेरे. सीपरीनुं नाम श्रीमान् ग्वालियर सरकारे शिवपुरी

गतेलुँ छे. पहेलां नरवर जीलो हतो, तेने बदलीने शिवपुरी जीलो कर्यो छे. शिवपुरीयी १ श्योपुरनी अने २ झांसीनी ( माइल ६१ ) पाकी सडको छे. शिवपुरीयी खालियर सुबी पहाडीप्रदेश अने जंगल ववारे आवे ले, रस्तामां-गामो बहु नानां अने थोडां आवे छे, पण सडक चालु अने पाकी छे. अहियी दशकर जतां रस्ताना सतनवाडा, चोरपुरा, घाटीगांव अने नवागांवना ढाक-बंगलाभो सं १९८१ मां खालियर सरकारे काढी नारुया छे. उपाश्रययी रवाना यह धर्मसमाधिमंदिरमां रात रह्या, त्यांयी सरकारी होटल पासे यहै ल० ०॥।। माइल चाली आगरारोड ऊपर चल्या, मा० नं० १४२-६. समाधिमंदिरयी रेल्वे लाइन ऊपर यहैने आगरारोड ऊपर चढतां ०॥।। माइल ओहुँ थाय छे.

१९० मुराखोह, मा० नं० १३७-६ धी एक फर्डीग दूर आ नामनुं रमणीय स्थान छे. कुद्रती झरणां, गुफाओ अने झाडी विगेरे आनंदजनक छे. स्टेट तरफथी मकानो बांधी शोभा वघारी ले. गाम नयी. मुराखोहयी सतनवाडा जतां रस्तामां ‘कौवत’ नामनुं जंगल आवे छे.

१९१ सतनवाडामां सडक ऊपर सरकारी जंगलात स्थानाना मकानमां उतर्या. ढाकबंगलो पासेज छे. अहियी गाम ३ फर्डीग दूर छे. स्टेशन छे. बीजीवार मा० नं० १३३-२ पासे दि० जैन ठेकेदार मिश्रीमलजीना मकानमां उतर्या. गाममां तेमना मकानमां दिगं० जैन चैत्यालय छे दि० नां घर २ छे. अहियी एक पाकी सडक ( मा० १६ ) नरवर गई. पहेलां नरवर जीलो हतो, हाल परगणुं छे. त्यां दि० नां घर १०० तया मंदिर २ छे. नरवरनी आसपासना गामोमां दिगंबरीनी वस्ती घणी छे.

१९२ चोरपुरा, ढाकबंगलामां उतर्या. ढाकबंगलाथी पासेज अने सहकथी वे फर्डीग दूर चुडेलखेडा नामनुं गाम छे, तेमां दि० नां ३ घर छे, सडकयी ०॥।। माइल दूर चोरपुरा गाम छे. चोरपुरामां दि० नां घर २ छे. स्टेशन छे. स्टेशन मास्तर बद्रीप्रसादजी अने तेनो पुत्र किसनस्वरूप लायक माणस छे.

१९३ मोहना, मा० नं० १०८-६ पासे ढाकबंगलामां उतर्या. मा० नं० १०७-७ पासे स्टेशन छे. त्यांयी मोहना गाम ०॥।। माइल दूर छे. गाममां दि० नां घर ८ तया देरासर १ छे. स्टेशन अने बनार छे. मा० नं० १११-६ पाहेथी उम्मेदगढ जलप्रपात जवानी पाकी सडक ( मा० १ फ० १ ) गई.

१९४ रेट—चराइमां सडक उपर जंगलात खाताना मकानमां तथा हवूमान् जीना मंदिरमां उत्तर्या. दि० नां घर ३ तथा देरासर १ छे, स्टेशन छे, रेट अने चराइ वधे गाम जुदां जुदां छे. चराइमां पण दि० नां घर छे, मा० नं० १०४-१ पासेथी काचे रस्ते ०॥ माइल चाली दोरार गाममां गया. त्यां दि० घर १ छे, त्यांना जमीनदार श्रीमान् देवलालसिंह वहु सज्जन माणस छे, बाटीगांवथी काचे रस्ते आशरे मा० १॥ धुंवाव गाम छे, त्यां दि० नां घर आशरे २५ छे. गाम सारु छे, बजार छे. त्यां नैनाराम वैद्य वृद्ध अने अनुभवी छे.

१९५ लश्कर, सिंधीया (ग्वालियर) सरकारनी राज्यधानीनुं मुख्य, रमणीय अने मोटुं शहेर छे. मा० नं० ८०-१ पासेथी वे सडको जुदी पडे छे. तेमांथी आ, रो, ना नंबर वाली सडके चालवूं. रेल्वे लाइनवाली सडके जवाथी सराफा ल० १ माइल वधारे थाय छे. मा० नं० ७४-४ थी आगरारोड छोडी त्यांथी ल० ०॥॥ माइल चाली देरासरे आव्या, जैन धर्मशालामां उत्तर्या. वे देरासरो फैकी सराफामां मोटुं अने रमणीय देरासर छे, तेमां एक सारो पुस्तकभंडार छे. अहिंशी ल० १ माइल दूर दादावाडीमां बीजुं देरासर, धर्मशाला विगेरे छे. आ० ग० १ शेठ रिधराजनी धाढीवाल, २ शेठ वस्तीमलजी कोठारी. धर्मशालामां अने यतिजी पासे पुस्तक संग्रह सारो छे. श्रीविजयधर्मसूरि स्मारक पाठशाला अने कन्याशाला स्थापन थइ छे. लश्करमां स्था. वा. नां घर ल० २५ छे. दि० नां घर ल० ४००, देरासर १८ अने चैत्यालय ४ छे, तेमां मुख्य वे मंदिरो वहु विशाल अने दर्शनीय छे. जोवालायक स्थानो—१ ग्वालियरनो किलो अने म्युझीयम, २ फूलबाग अने मोतीबाग, ३ कोलेज, ४ होस्पिटाल, ५ राजमहेल विगेरे. आखा ग्वालियर स्टेटमां जैनोनी कुल वस्ती ३८९०६ माणसनी छे. -

१९६ ग्वालियर, सिंधीया सरकारनी जूनी राज्यधानीनुं गाम छे, अत्यारे पडी भांगयुं छे. लश्कर, ग्वालियर अने मुरार त्रणे पासे पासे होवाथी एक साथे मळेलां होय तेम लागे छे. ग्वालियरमां अत्यारे श्रावकनी वस्ती नथी, पहेलां हती. दि० नां घर २५ तथा देरा० १० छे. स्टेशन अने बजार छे.

१९७ मुरार, ग्वालियर सरकारनो केप छे, स्थानकमां उत्तर्या. ओसवालोनां १० घर छे. दि० नां घर २५ तथा देरा० २ छे, स्टेशन अने बजार छे. शिवपुरीवाला राज-मलजी मुराना अहिं रहे छे. वहु भक्तिवाला छे.

- १९८ खालियर स्टेशन ऊपर राय बहादुर छब्बीदारजीना बंगलामां उतर्या. शेठ विनोदीराम चालचंद्रनो बंगलो पण पासेज छे. उत्तरार्थी किलानी सडके चडी खालियर गाममां यड ल० ३॥ माइल चाढी आगरागढे चड्या, मा० नं० ७१-२. परंतु सीधे रस्ते जनारे सराफाणी ल० १ माइल दादावाडी नड मा० नं० ७३-६ थी आगरारोड ऊपर चडी नवुं. आनी आसपासमां रस्ता ऊपर माइलना चोतरा आवे छे तेमां मा० नं० बराबर नपी, माटे सडक ऊपर आवता मा० नं० ना पथ्यरोनेन साचा समझवा.
- १९९ पुराणी छावणी, सडक ऊपरज लश्करखाला लाला गमनपतराय कायस्यना मकानमां उतर्या. अहिंसी गाम वे फल्गुंग दुर छे. सीधे रन्ते सराफाणी पुराणी छावणी पांच माइल याय छे. मा० नं० ६९-१ पारंयी एक पाकी सडक ( मा० ६।। ) मुराम गइ छे. बीनीवार मा० नं० ६६-६ पासे एक्रीकल्चर दीपार्टमेंट ( खेतीवाढी खातानी ओफीस ) ना बंगलामां अने चोकीदारना मकानमां उतर्या.
- २०० बामोर, मा० नं० ६४ पासेभी सडकयी खेहुँ दूर छे. मा० नं० ६३ पासे मोटी लाइन्टुं स्टेशन तथा सीमेटनी मोटी मील छे. स्टेशननी सडक ऊपर ठेकेदारना नवा मकानमां उतर्या. बीनीवार सीमेटनी मीलना आसीस्टेंट मेनेजर भावनगरी महेताना नवायरमां उतर्या. बामोरमां उतरखाना स्थान माटे मुश्केली छे.
- २०१ नूयशाद, पराणुं छे. स्टेशन, बजार अने डाकलंगलो छे. रामानुज बाबाना मंदिरमां उतर्या. गामनी पासेज घोडापछाड नामनी नदी छे तेना ऊपर तेलीनो बंधावेलो जूनो पुल नोवालायरु छे
- २०२ जोरा, रामनंदजीना मंदिरमां तथा एकवार माताना मंदिरमां उतर्या. सहकारी १ कल्पीग गाम दूर छे. अहिंसी मुरेनानी सडक ( माइल १।। ) गड.
- २०३ मानपुर, डाकबंगडामां उतर्या. पासेज गाम छे. गाममां नंबरदार जीमीपालसिंह दायर मणस छे. अहिंसी ०॥। माइलमां चंबड नामनी मोटी नदी छे, दर वें दीवानी बाढ़ कानो पुरु बांबवार्मां आवे छे, अने जेट माममां खोली नास्ते छे. पुल न होय त्यार नावी उतरवुं पटे छे.
- २०४ खोलपुर, मा० नं० ३६-२ थी आगरागेट छोडी शहंसनी सडके चडी ल० १ पाइल थाई शेठ नंदनमध्यी ओमगाउ जनीनी कोडीमां उतर्या. खोलपुर स्टेट छे. गाम योहुं छे, बजार अने स्टेशन छे. दि० नां नर छे. उत्तरार्थी ल० १ माइल नाई आ. रो. ऊपर नड्या, मा० नं० ४४-२.

- १६५ मनीआ, मा० नं० २६-४ पासे डाकबंगलामां उतर्या मा० नं० २६-१ पासे  
मनीआ गाम छे, त्यां दि० नां घर ५ छे, एक सोनार बहु भक्तिवालो छे, मनीआ  
स्टेशन छे, मा० नं० २४-७ पासे मनीआकीचोकी नामनुं गामहुं छे, त्यां दि०  
नां घर ३ छे, बाबुलाल जैन सज्जन माणस छे, मा० नं० २०-१॥ पासे धौलपुर  
स्टेटनुं पोलीसथाणुं छे, मा० नं० १९-९ पासे जाजउ डाकबंगलो छे.
- १६६ तेहराकावाग, मा० नं० १३-६ पासे वागमां उतर्या, अग्रवाळ वैश्य मोदी भक्त  
छे, अहिंशी तेहरा गाम ०॥ माइल दूर छे, मा० नं० ११-२ पासे खारीनदी  
डाकबंगलो छे.
- १६७ बाघ, आगरावालाना बगीचामां उतर्या, मा० नं० ८ पासे ककुवा गाम छे, मा०  
नं० ३-२ पासे 'सिंघोका नगला', आर्य पाठशालामां रात रह्या.
- १६८ आगरा, रोशन महोल्लामां श्रीचिन्तामणि पार्थ्वनाथजीना देरासर पासे उपाश्रयमां  
उतर्या, आ उपाश्रय श्रीहीरविजयजी सूरीश्वरजीना वखतनो कहेवाय छे, पासेज  
जैनधर्मशालामां श्रीआत्मानंद पुस्तक प्रचारक मंडल, उपाध्याय श्रीवीरविजयजी  
जैन पुस्तकालय अने जैन पाठशाला छे, नीमकमंडीमां श्रीशांतिनाथ जैन कुत्र  
अने श्रीविजयधर्मसूरि जैनमंडल छे, शहेरथी ल० २ माइल दूर दादावाडी छे,  
तेमां देरासर १, श्रीमान् हीरविजयसूरीश्वरजीनी चरणपादुकानी देरी, दादाजीनी  
देरी अने धर्मशाला विगेरे छे, आ० ग० १ बाबु गुलाबचंद हुड्डनलालजी झकेरी,  
२ बाबु छोटेलाल अबीरचंद ह. गुलाबचंदजी, स्था० वा० नां घर ल० ५० तथा  
स्थानक, पाठशाला अने लायब्रेरी छे, तेमनुं जैनपथ प्रदर्शक नामनुं साप्ताहिक नीकले  
छे, दि० नां घर १०००, देरासरो २२, चैत्यालय ६, धर्मशाला, जैनकुमारसभा,  
पुस्तकालय, पाठशाला ६, कन्याशाला २ विगेरे छे, तेमनुं "जेसवाल जैन"  
नामनुं मासिक नीकले छे, दिगंबर जैन बोर्डिंग छे, ते सिवाय अहिं ल० १००  
घर पल्लीवालोनां छे, ते पण गमे ते फीरकाने मानवावाला जैनज छे, जोवालायक  
स्थानो—१ ताजमहेल, २ किलो, ३ यमुनानो पुल, ४-५ बन्ने कोलेजो, ६  
द्यालबाग, ७ सिकंदरा, ८ एतमादुहौलह विगेरे.
- १६९ वेलनगंज, आगराकोट्यी ल० १ माइल दूर आगराशहेरनुं एक मोटुं पहुं छे, अहिं  
धनाढ्योनी घणी वस्ती छे, जगदूपूज्य गुरुवर्य श्रीविजयधर्मसूरीश्वरजी महाराजना  
उपदेशाथी दानवीर शेठ लखमीचंदजी वैदे श्रीसुपार्थनाथ भगवाननुं एक भव्य देरासर

नबुं करावी पूज्यपाद् आचार्य श्रीविजयेन्द्रसूरिजी महाराज पासे तेनी संवत् १९७९  
 ना वैशाख शुद्धी ७ जुं सोमवारे प्रतिष्ठा करावी छे. तथा तेज सम-  
 यमां, जगत्पूज्य गुरुर्वर्यनी खास भलामणधी शेठ लक्ष्मीचन्द्रजी वैदे करावेल  
 श्रीविजयर्थम् लक्ष्मी ज्ञानमंदिर नामहुं जैनसमाजमां अद्वितीय प्रस्तकालय  
 घणा मोटा पाया ऊपर तेओश्रीए शह करावी जाहेर प्रजाने माटे खुल्लु मुकाब्युं छे तेमां  
 पूज्यपाद् गुरुर्वर्यनो तमाम प्रस्तकमंडार तथा शेठ लक्ष्मीचन्द्रजी लायब्रेरीने भेल्वी  
 देवामां आव्यां छे. हस्तलिखित अने छापेलां यडने ८० वीशा हजार प्रस्तकनो  
 संग्रह छे, अनेक भाषाओनां पेपरो आवे छे, तेनो तमाम जाहेर प्रजा सारी रीते  
 लाभ ले छे. मंदिरनी पासेज उपर्युक्त शेठजीए मोटी धर्मशाला बंधावी छे तेमां  
 यात्रालुओने उत्तरवानी सगवड छे. तेमज तेमना तरफयी जैनपाठशाला अने सरस्वती  
 प्रीन्टिंग प्रेस पण चाले छे, शेठ तेंकरणनी चांदमलनीने त्यां घरदेरासर छे.

१७० आगरायी मथुरा सुधी ( माइल ३९ ) अने मथुराधी वृन्दावन सुधी ( माइल ६ )  
 पाकी सडक छे. यमुनानो नवो पुल उत्तर्या पडीमा० नं० शरु थाय छे. पहेलां वधा पह्ली-  
 वालो प्रायः शेतांचर मूर्त्तिपूजक जैनो हता, पण पाढ्याची संवेगी साधुओना उपदेशना  
 अभावयी आगरा जीलाना पह्लीवालो प्रायः दिगंबर आग्राय मानवा लागी गया छे.  
 अने केटलाक स्था० वा० आग्राय माने छे. पण तेओ हजु सुधी एट्टुं तो जस्त  
 जाणे छे के अमो शेतांचर मूर्त्तिपूजक जैन छीए.

१७१ सिकंदरा, स्टेशन छे. पह्लीवालुं घर १, दि० नां घर ५ तथा देरासर १  
 छे. दिगंबरीनी धर्मशालामां उत्तर्या. सिकंदरो ( जेमां वादशाह अकबरनी कवर छे )  
 जोवालायक छे. गा० नं० ९-४ थी कैलासनी पाकी सडक ( माइल १॥ ) जाय  
 छे. त्यां जमनाना किनारा ऊपर हिंदुओनुं वाम छे. स्थान रमणीय छे.

१७२ सणकटा, स्टेशन छे. पह्लीवाल जैनोनां घर ७ छे, सडक ऊपर जूना याणामां अने  
 बीजीवार श्रावक जवाहिरलालनीना मकानमां उत्तर्या. श्रीमान् आचार्य महाराज-  
 श्रीविजयेन्द्रसूरीश्वरजीना उपदेशयी घरदेरासर स्थापन ययुं छे. धातुनी प्रतिमा छे.

१७३ फरा, कल्पो छे. स्टेशन अमे वजार छे. अहिं अग्रवालोनां घर ९० छे. सडक  
 ऊपर धर्मशालामां उत्तर्या. मा० नं० १९-२ पासे डाकबंगलो छे.

१७४ मथुरा, जीलो छे. शहर मोहुं छे. हिंदु अने जैनोनुं प्राचीन तीर्थ छे. मा० नं० ३९  
 थी ल० १ माइल वजारमां चाळी धीयामंडीमां जैन थ्य० मंदिरे गया. पासेज दि०

जैनधर्मशालामां उत्तर्या. पहेलां वीयामंडीमां मूलचंद्रजी वकील जैनना कमरामां पण उत्तर्या हता. दि० नां घर ३०, देरासर २ अने चैत्यालय २ छे. जैनो भक्तिवाला छे. अहिं 'चोरासी' नामनु दिगंबर जैनमंदिर दर्शनीय छे. अहिंनु सरकारी म्युझीयम पण जोवा लायक छे, तेमां जैनोनी जपीनमांथी नीकलेली प्राचीनमां प्राचीन सूर्त्तिओ तथा शिलालेखोनो संग्रह सारो छे. मथुरामां जंबू स्वामीनु निर्वाण थएलुं छे.

१७५ वृन्दावन, हिंदुओनुं तीर्थ छे. मा० नं० १ पासे मीरजापुरवालानी हिन्दु धर्मशालामां उत्तर्या. पल्लीवाल जैनोनां घर २ छे, दि० नुं घर १ तथा मंदिर १ छे. श्रावक चांदमलजी जैन ओसवाल, ठे. छीपीगली. जोवालायक स्थानो—१ आर्य-समाजगुरुकुल, २ प्रेममहाविद्यालय, ३ मानसिंहजीनुं लालमंदिर, ४ ( मथुरा निवासी दि० जैन शेठ लखमीचंद्रजीनुं बनावेलुं ) रंगजीनुं मंदिर, ५ शाजीनुं आरसनुं मंदिर, ६ जयपुर महाराजानुं मंदिर विरोरे.

१७६ शिवपुरी (ग्वालियर स्टेट), उपाथ्रयथी रवाना थइ ल० १ मा० चाँदी सख्याराजा सदाव्रत धर्मशालामां रात रह्या. शिवपुरीथी झाँसी सुधी पहाडो अने जंगल वधारे छे. पण सडक पाकी अने चालु छे. शिवपुरीथी झाँसी जतां स्ताना सुरवाया अने दीनाराना डाकबंगला सं. १९८१ मां सरकारे काढी नाख्या छे. शिवपुरीथी ग्वालियर मा० ६९ अने आगरा मा० १४४ थाय छे.

१७७ सुरवाया, मा० नं० १२ पासेथी सुरवाया गाम वे फर्लीग दूर छे. मा० नं० १२-४ पासे सडक ऊपर डाकबंगलामां उत्तर्या. सुरवायामां जूना किलामां प्राचीन वस्तुओ छे. दि० नां घर छे.

१७८ मीतलोनीकी खदानमां सीपरीवाला वृद्धिचंद्रजी ओसवाल ठेकेदार श्रावकनुं घर छे. अहिंथी ल० १ माइल सुधी पहाडनी घाटी उतरवानी आवे छे.

१७९ मा० नं० २६-६ पासे सडक ऊपर पडावमां उत्तर्या. अहिंथी सीरसोदे गाम १।। माइल दूर छे सडक गइ छे.

१८० केररामां सडक ऊपर रसाला पासे रामचंद्रजीना मंदिरमां रात रह्या. तेनी पासे नानी धर्मशाला छे. सडकथी ०।। माइल दूर केररा गाम छे. त्यां दिगंबरीनां घर तथा देरासर छे. सडक ऊपर डाकबंगलो मा० नं० ३२-६ ऊपर छे. बीजी वखत तेमां उत्तर्या.

- १८१ ઝાંસી, ગવર્નમેંટ જીલો છે. શહેર સારું છે. સરકારી છાવણી છે. મોટું જંક્ષન છે. ઝાંસીનો કિલો જોવાલાયક ગણાય છે. માં નેં ૧૯ પઢી કાનપુર-દુખનાઈ સડક છોડી શહેરની સડકે ચંડી લો ૩ માઇલ ચાલી દેરાસરે ગયા. શેડ ભીખમચંદ્રની રામચંદ્રની હ: ગુલાબચંદ્ર મીલાપચંદ્રની ઓસવાળના મકાનમાં તથા મુજ્જાલાલની હિંદુઘર્મશાલામાં ઉત્તર્યા. સદર બજારમાં ઓસવાલોનાં વે ઘર છે, અહિં દિંગ્વરીનાં લો ૧૦૦ ઘર તથા ૪ દેરાસર છે. ઝાંસીની છાવણીથી કાનપુર (માં ૧૪૦) યદુ લખનાઈ (માં ૧૮૮) પાકી સડક છે. દેરાસરથી લ. ૦॥૩॥ માઇલ ચાલી બદેગાંબ દરવાજા વહાર હનૂમન્દિવાસ મંદિરમાં રાત રહ્યા. ત્યાંથી ૧॥૩॥ માઇલ ચાલી કાનપુર-લખનાઈ સડકે ચઢ્યા, માં નેં ૧૮૪-૪.
- ૧૮૨ બદેગાંબમાં સષ્ઠક ઊપર હનૂપાન્દના મંદિરમાં ઉત્તર્યા. ડાકચંગલો છે. દિંગ્વરીનાં વે ઘર છે.
- ૧૮૩ ચીરગાંબમાં દિંગ્વરીનાં ઘર ૧૬ તથા દેરાસર વે છે. સ્ટેશન, બજાર, ડાકચંગલો વિંગેરે છે. ગામ ઢીક છે.
- ૧૮૪ મોઠ, પરગણ છે. સ્ટેશન, બજાર અને ડાકચંગલો છે. દિંગ્વરીનાં ઘર ૯ તથા દેરાસર ૨ છે.
- ૧૮૫ ખીલીમાં આહીરના ચોતરા ઊપર ઉત્તર્યા. અદ્દિનો કૃતો જોવાલાયક છે, વે મજાની ઘર્મશાલા તરીકે તે કૂવામાં માગસો આરામ લડ શકે છે વાવડીની જેમ ઠેડ સુધી અંદર ઉત્તરી શકાય છે. પણ પણ વણું ખેલું રહે છે.
- ૧૮૬ પૂર્ણ, સડકથી લ. વે ફર્ણીંગ દૂર છે. સ્ટેશન છે. ગામ સીસો પાસે ડાકચંગલો છે.
- ૧૮૭ ઐટ, સડકથી ૨-૩ ફર્ણીંગ દૂર છે. સડક પાસે મદરસામાં તથા પડાવમાં ઉત્તર્યા. સ્ટેશન તથા કસ્ટો છે.
- ૧૮૮ ઓરા, જીલો છે. ફેલાં જાણૈન જીલો હનો, રેનું વધું દફતર, કચેરી, કલેક્ટર વિંગેરે ઓરદમાં રહે છે, તેથી હવે ઓરદ જીલો કહેવાય છે. સંશન થાને બજાર છે. ઉત્તરવાની અઢચણ છે. પાકા તાલાવ ઊપર યોડી નાણ્યા છે પણ તે નાની છે. બાયુ કુંકરબહાદુર વકીલના મકાનમાં ઉત્તર્યા. મારયાદી ઓસવાલોની વે દુકાનો છે. ગામ મોટું છે.
- ૧૮૯ ઓસરગાંબમાં સડકથી ૧ ફર્ણીંગ દૂર શિવાલયમાં ઉત્તર્યા. સ્ટેશન છે.
- ૧૯૦ કાલ્પણીમાં માં નેં ૬૮ થી વે ફર્ણીંગ દૂર લોઠનગંગમાં શેડ મણશી લખમશીની દુ-

काने उतर्या. अहिंथी १ माइल दूर बडावनारमां देरासर, उपाश्रय, तथा बाबुनां वे घर छे. आ. गृ. १ शेठ म. ल. २ शेठ नेणशी देवशी. कालपीमां दिंगंवरनां घर ४ तथा देरासर—२ छे. डाकबंगलो, स्टेशन, बजार अने परगणुं छे. गाम मोटुं तथा जूनुं छे. अहिंथी ल० १ माइले यमुना नदी आवे छे, तेना ऊपर दरवरसे दीवाली पछी काचो पुल बांधे छे अने जेठ शुदि १० पछी खोली नांखे छे, पुल न होय त्यारे नावथी उतरखुं पडे छे.

१९१ पोखरायनमां शेठ मणशी लखमशीना मकानमां उतर्या. तेमनी कालपीनी दुकानना रोकडीयानो पुत्र बालाजी अहिं रहे छे. परगणुं अने स्टेशन छे. स्कूलमां राते सुइ रह्या.

१९२ बारामां सडक ऊपर सरकारी सराइमां तथा डाकबंगलामां उतर्या. सडकथी गाम २—३ फँर्झंग दूर छे.

१९३ कानपुर, जीलो छे. शहेर मोटुं, रमणीय अने व्यापारनुं मोटुं मथक छे. गाममां दूम चाले छे. मा० नं० ९० थी सडक छोडी त्यांथी १ माइल चाली काचना जैन मंदिर सामेनी जैन धर्मशालामां उतर्या. काचनुं जैन श्वेतांवर मंदिर मनोहर अने खास दर्शनीय छे. आ. गृ. १ बाबु संतोकचंद्रजी भंडारी, २ शेठ कुंवरजी उमरशी, ३ शा० चीमनलाल सरुपचंद्र. दिंगंवरीनां घर ल० २९०, देरासर ३ तथा चैत्यालय २. छे. धर्मशालाथी नीकली ल० २ माइल चाली दील्ही—कलकत्ता रोड ऊपर चड्या पछी मा० नं० ६१९ मो आव्यो. कानपुरथी दील्ही मा० २६६, कलकत्ता मा० ६२०, अलहाबाद मा० १२१ अने फतेहपुर मा० ४७ थाय छे.

१९४ बडाहारमां पाका तलाव पासे पडावमां उतर्या. ल० मा० नं० ९९७ पासे आसपुर डाकबंगलो छे.

१९५ मलवांमां सराइमां तथा शिवालयमां उतर्या. स्टेशन छे. मा० नं० ९८४—२ पासे दोलतपुर डाकबंगलो छे.

१९६ मा० नं० ९७३ थी ९७१ सुधी फतेहपुर शहेर छे जीलो छे. स्टेशन, बजार अने डाकबंगलो छे. आने फतेहपुर—हसवा कहे छे.

१९७ खागामां मा० नं० ९९०—६ पासे पडावमां उतरखानी जग्या सारी छे, पण वरसादनो भय होवाथी त्यांथी ०॥ माइल चाली गंगाजीनी सडके हनूमानमंदिरमां

उत्तर्या. स्टेशन, बनार अने परगणु छे. तेज रस्ते पाढा आवी सडके चड्या. ८०  
मा० नं० ९४६ पासे कटोवनमां दाकबंगलो छे.

- १९८ अल्हावाद, मा० नं० ४९७-५ पडी दी० क० रोड छोडी ल० ०॥ माइल  
चाली यमुनाना पुल पासे कच्छी भाटीया काननी खेतशीनी धर्मशालामां उत्तर्या  
आ. गृ. १ पालहणभाई तेजपाल, २ शेठ कुंवरजी उमरशी हः हरशीभाई गणपत.  
दिगंबरीनां घर, धर्मशाला अने मंदिरो छे. तेज रस्ते ०॥ माइल पाढा आवी  
दी. क. रोड ऊपर चड्यु अथवा जमनां किनारे यइ गंगानी सडके चडी दारा-  
गंज पासे यइ पुल पासे जबुं दारागंज अने झुसी बढ्चे गंगानदी उत्तरवी पडे छे,  
दर वरसे दीवाली पडी काचो पुल बंधाय छे अने जेठ सुदी १० ने दिवसे खोलवा  
मांडे छे, पुल न होय त्यारे नावयी उत्तरवुं पडे छे. माटे मंजुरी मेल्डी नानी  
लाइना रेलना पुल ऊपरथी जबुं साहुं छे. अल्हावाद, यु. पी. नी राजधानीकुं  
मोदुं अने रमणीय शहर छे. संयुक्त प्रान्तना गर्वनर अहिं रहे छे. हिंदुओहुं  
मोदुं तीर्थ छे. जैनोकुं पण तीर्थ छे, केमके आने अयोध्या नगरीनो पुरिमताल  
नामनो पाटक ( पाढो ) कहेवार्मा आवे छे, त्यां प्रथम तीर्थकर श्रीऋषभदेव  
मगवान्कुं दीक्षाकल्याणक यएलुं छे, तेनी निशानी तरीके हजु किलामां प्राचीन  
वड नीचे भगवान्नी पादुका तथा पासेज जैननी वे मूर्तिभो छे. अल्हावादमां एक  
जैन श्वेतांचरी मंदिर नबुं तैयार थएलुं छे, पण अन्य दर्शनियोए तेनी प्रतिष्ठा पत्रा  
नहीं दीधी तैयी खाली पडयुं छे. संयुक्त प्रान्तमां जैनोनी कुल वस्ती ६८११  
माणसनी छे. अल्हावादमां जोवालायक स्थानोमां किछो तथा यमुनानो पुल मुख्य छे.
- १९९ झुसीमां कीशोरीलालनी धर्मशालामां उत्तर्या अने दाकबंगलामां रात रखा. स्टेशन  
छे. अहिनी धर्मशालामां घणी सगवडता पूर्वक गुसाफरोनी इच्छानुसार मोटा पाया  
उपर सदावधत अपाय छे. अहिंथी जौनपुर यइ गोरखपुर तरफ एक पाकी सडक गइ छे.
- २०० गोपीगंजमां पुरुषोत्तमदास चौधरीना मकानमां उत्तर्या. गाम बहार लक्ष्मीनारायण  
बघेल जमीनदारना मकानमां रात रखा. स्टेशन अने बनार छे. अहिंथी मीरजापुरनी  
( मा० १२ ) पाकी सडक छे. मा० नं० ४९९ पासे लालानगरमां दाकबंगलो छे.  
मा० नं० ४९०-२ पासे ओराइना याणायी मीरजापुरनी पाकी सडक ( मा० ८ )  
गइ छे. मीरजापुरमां श्रा. घर १०, देरासर १ अने उत्तरथय १ छे.
- २०१ महारामगंग; सडक ऊपर तालाव, शिवालय अने कृतो छे त्यां उत्तर्या. सडकनी गाम  
१ फलांग दूर छे, गाममां महावीर हठावाइ उत्तरानी नग्या आवे छे, घमार छे,

बाबुसराइमां डाकबंगलो मा० नं० ४४३-६ पासे छे. तमाचावाद् गाममां सुकाम करवो नहीं, वस्ती सारी नधी.

२०२ राजाकातलावमां सडक ऊपर शिवालय विंगेरे छे. पाका तलाव ऊपर श्रीमान् काशीनेरेशनो बंगलो छे. स्टेशन अने डाकबंगलो छे. सडक ऊपर बनारसना महाजनना शणना कारखानामां उतर्या. मा० नं० ४२४-६ थी दीही कलकत्ता रोड छोडी मडवाडीनी सडके चड्या, मा० नं० २-४.

२०३ मडवाडीमां बबुवा पांडेना बगीचामां उतर्या. बजार, स्टेशन तथा स्टेशन ऊपर धर्मशाला छे.

२०४ बनारस ( काशी ), ए मोटुं अने घणुं प्राचीन शहेर छे. हिंदुओं मोटुं तीर्थ तेमज जैनोंनुं पण मोटुं अने प्राचीन तीर्थ छे. श्रीचंद्रप्रभ भगवान्, श्रीश्रीयांसनाथ भगवान्, श्रीसुपार्थनाथ भगवान् अने श्रीपार्थनाथ भगवान्नां मळीने काशीमां १६ कल्याणक थयां छे. १ सिंहपुरी, १ चंद्रावती, १ भेलुपुर, १ भद्रेनी, १ य. वि. जैनपाठशाला अने शहेरनां ८ मळीने अहिं कुल १३ देराजरो छे. यात्रा करवा लायक छे. श्री य. वि. जैनपाठशालामां ( अने शहेरनी बाहर उतरबुं होय तो ) भेलुपुरमां जैन यात्रालुओने उतरवानी सगवड छे. आ० गृ० १ बाबु शिखर-चंद्रजी चौधरी. २ झवेरी मंठारामजी लाभचंद्रजी. सद्गत पूज्यपाद गुरुवर्य शा. वि. जै. श्रीविजयधर्मसूरीश्वरजी महाराजन्नीए अथाग परिश्रम बेठी अहिं पचारी श्रीयशोविजय जैनपाठशाला, श्रीयशोविजय जैनग्रंथमाला अने श्रीकाशी-पशुशाला स्थापी हती. तेनी विशेष हक्कीकत माटे ते ते संस्थाओ तरफथी बहार पडेला रीपोर्ट जुओ. पाठशाला अन्तर्गत श्रीहेमचंद्राचार्य जैनपुस्तकालय, देरासर अने गुरुमंदिर छे. रामघाट ऊपर बडा मंदिरमां पुस्तकमंडार छे. काशीमां जोवालायक स्थानोमां हिंदु विश्वविद्यालय, हिंदु कोलेज, किवन्स कोलेज, गंगा नदीनो रेलनो पुल, गंगा नदीना किनारा ऊपरना घाटो, काशी विश्वनाथनुं मंदिर, गोपालमंदिर, सारनाथ प्राचीन संग्रहस्थान, राजा मोतीचंद्रजी साहेबनो बगीचो, नवी कोर्ट ( कचेरी ), भेलुपुर वोटर्कर्कस विंगेरे मुख्य छे. दी० क० रोड मा० नं० ४२२ मो बनारस छावणीमां छे.

२०५ फागणामां मारवाडी ओसवालोनां १९ घर छे. श्रावकना घरमां उतर्या.

२०६ वनी-आंबडामां मारवाडी ओसवालनुं १ घर छे. राजपूत पोलीसपटेलना घरमां

तथा चावडीमां उतर्या, वनी अने आंबडा, बक्के गामनी वचे नदी वहें छे नीचो पुल वांधेले छे.

२०७ चोपढा—कुंडाळामां गाममां देवळमां उतर्या अने सांजे गाम वहार जइ सडक ऊपर ओसवारीमां रात रह्या.

२०८ जनवामां मारवाडी ओसवालोनां ४ घर छे. मठमां तथा स्कूलमां उतर्या.

२०९ कमखेडामां मारवाडी ओसवालोनां ४ घर छे. चावडीमां रात रह्या. आ० ग० शेठ धनराजनी पुनमचंदजी. कुरखली अने कमखेडा वचे तापी नदी उत्तरवी पडे छे.

२१० पासदामां मारवाडी ओसवालोनां ४ घर छे. आ० ग० शेठ लखमीचंदजी चत्रभुज.

२११ वेयवदमां आ० ग० शेठ शामजी रामलालनी हः छोगमलजी. मारवाडी ओसवालनुं १ घर छे. श्रावकनी दुकानमां उतर्या. स्टेशन छे.

२१२ केलमसरामां श्रावक मोतीलालनी मीश्रीलालनी तथा माणेकचंदनी कपूरचंदनीना मकानमां उतर्या. उपाश्रय थवानो छे. आ० ग० १ शेठ हमीरमलनी नयमलनी, २ शेठ हीरालालनी चुनीलालनी. अहिंधी ल० मा० २॥ मारवड सुधी काचे रस्ते जइ अमलनेरनी पाकी सडके चड्या, मा० ६॥.

२१३ अमलनेर, जलगांव जील्लानो तालुको छे. गाम मोटुं छे. स्टेशन छे. अहिं श्रावकोनां घर—६० छे तेमां २० घर गुजरातीनां, १० कच्छीनां अने ३० मारवाडीनां छे. अहिं जूनुं देरासर मोटुं छे तेनो जीर्णोद्धार करवा माटे तहन नवुं देरासर कराववा अहिना श्रावको खारे छे. जैन बोईंग माटे नवुं मकान तैयार थइ गयुं छे. हजु चालु थई नयी. आ. गृ. १ शेठ चुनीलाल छगनलाल, २ शेठ मगनदास भूखणदास, ३ शेठ रतनचंद दगडुशा हः शेठ भोगीलाल. स्थानकवासीनां ८—१० घर छे. पूर्व खानदेश ( जलगांव जील्ला ) मां जैनोनी कुञ्ज वस्ती ८७०० माणसनी छे. अहिंधी चोपढा थइ जलगांवनी पाकी सडक गइ छे.

२१४ शिरसा नाथी अमलनेर सुधी काचो रस्तो छे. आ. गृ. १ शेठ दलीचंद, २ शेठ लखमीचंद. दलीचंदशेठने त्यां घरदेरासर छे. दिगंबरीनां घर १२ तथा देरासर १ छे.

२१९ ( रत्ना ) पीपरी, मा० नं० ६—४ पासेथी सडक छोडी वे फर्लींग चाली गाममां शामनी देवजीना मकानमां उतर्या. कच्छी श्रावकनां वे घर गाममां छे अने मारवाडी श्रावकनां वे घर सडक पासे सामा गाममां छे. गामयी पाढा वे फर्लींग चाली सडके चड्या, मा० नं० ७ आ. गृ. १ शेठ गंगानर देवजी, २ शेठ भारमल देवजी.

- २१६ पारोला, पहेलां तालुको हतो. गाम सारुं छे. आ. गृ. शेठ हीराचंद. रत्नचंद हः भोगीलाल अमदावादवाला. अहिं श्रावकनां १६ घर छे तेमां ४ घर गुजरातीनां, २ कच्छीनां अने १० मारवाडीनां छे. दिंगंबरी हुंबडनां ल० २९ घर तथा देरासर २ छे. अहिंथी १ धुलीयानी ( मा० २२ ), २ धरणगांवनी, ३ जल-गांवनी, ४ भुसावळनी अने ५ पांचोरानी पाकी सडको छे.
- २१७ बादरपुरमां आ. गृ. १ शा. वालचंद मोतीचंद, २ शा. माणेकचंद रूपचंद. अहिंथी पारोलानी पाकी सडक (मा० ६) छे. मारवाडी ओसवालोनां घर ४ छे. अहिंथी काचे रस्ते रत्नापीपरी मा० ५, अमलनेर मा० ८ अने शिरसाला मा० १२ थाय छे. अहिंथी धुलीया जवुं होय तो एक माइल काचे रस्ते गया बाद पारोला अने धुलीयानी सडके चडी मुक्ति-फागणा यझे धुलीया जवाय छे. मुक्ति अने फागणामां मारवाडी ओसवालोनां घरो छे.
- २१८ अल्हावादमां यमुनाना पुल पासे कच्छी कानजी भाटीयानी सदाव्रत वाळी धर्मशालामां उतर्या. त्यांथी यमुनानो पुल उतरी माणेकपुरनी सडके चड्या. अहिंथी आ सडकनो माइल नंबर शुरु थाय छे. अहिंथी वारा सुधी पाकी सडक छे. पुल पासेथी एक पाकी सडक नयनी यझे मीरजापुर तरफ गइ छे.
- २१९ बाराथी माणिकपुर सुधी काचो रस्तो छे. रस्तो बहुन खराब अने जंगल छे. रेल्वे सडकनो रस्तो कांडक ठीक छे. शंकरगढ्यी चित्रकूटनी काची सडक छे ते पण रस्तो खराब छे. आ तरफमां साथे भोमीयो बराबर गामे गामथी लेवो.
- २२० बरंगढमां स्टेशन ऊपर उतर्या. अहिंथी गाम १ माइल दूर छे. गाममां दिंगंबरेनां घर तथा देरासर छे. राते पोस्टओफीसमां सुइ रह्या.
- २२१ डभौरा स्टेशन ऊपरना बजारनी स्कूलमां अने धर्मशालामां उतर्या. हनूमान मंदिरना चोतरा ऊपर उतरी शकाय छे. व्यापारखुं पीठुं छे. डभौरागाम थोडुं दूर छे.
- २२२ माणिकपुर जंक्षन, स्टेशन ऊपरनी बजारमां ठाकुरमंदिरमां उतर्या. भरुसासिंह ठाकुरखुं नवुं ठाकुरद्वारा थाय छे त्यां उतरवानी सगवड सारी छे. धर्मशाला पण सडक ऊपर थाय छे. अहिंथी माणिकपुर गाम १ माइल दूर छे. स्टेशन ऊपरनी बजारथी बांदानी सडके चड्या, बांदा मा० नं० ६१, माणिकपुर मा० नं० १.
- २२३ करवी, प्राचीन अने मोडुं गाम छे. स्टेशन, बजार अने परगणुं छे. मा० नं० ४४

थी गाम शरु थाय छे, त्यांयी पाकी सडके चित्रकूट छ माइल थाय छे, अने पग रस्ते लगा० ४ माइल थाय छे, पण पग रस्ते जतां नदी उत्तरवी पढे छे माटे सडकेज जबुं सारुं छे.

२२४ चित्रकूट, गंगा किनाराधी गाममां यई १ माइल चाली, गाममां एक हिंदु मंदिरमां त्यांना महंते अमोने उतार्या पडी अमो जैन छीये तेम खवर पढतां तुरतज त्यांयी काढ्या, तेथी गाम वहार सडक ऊपर हनूमानजीना मंदिरमां उतर्या. त्यांयी काचे रस्ते लगा० ३ माइल चाली बांदानी सडके चड्या, मा० नं० ३९-४.

२२५ बांदा, जीलो छे. स्टेशन अने बजार छे. दिंग्वर जैन शेठ हीरालालजी कपूरचंदनी मंदीमां उतर्या. दि० नां घर ९०, देरासर ३ अने चैत्यालय २ छे. आ० गृ० १ शेठ परमानंद शिखरचंद, २ शेठ बंसीधरजी. उताराधी ला० १ माइल चाली महोबानी सडके चड्या, मा० नं० ८-२. त्यांयी ला० १ माइले नदी भावे छे, काचो पुल बांधेलो हतो.

२२६ कन्हरइ, परगणुं छे. स्टेशन अने बजार छे. मा० नं० २१-२ पासे सडक ऊपर पडाव छे. पासेज डाकबंगलो छे. अहिंधी गाम १ माइल दूर छे. पडाव पासेथी एक पाकी सडक हमीरपुर ( मा० ४२ ) यह कानपुर ( मा० ८१ ) गइ.

२२७ कीराडी, सडकथी नीचे १ फर्डीग दूर तहन नानुं गाम छे. उत्तरवानी जग्या मुशीवतपी भडी गइ. गाम रहेवा लायक नधी. मा. नं. ३१ पासेथी एक पाकी सडक नवागांव छावणी यह झाँसी ( माइल ९६ ) गइ. तेज रस्ते जबुं सारुं छे. पण अमो ते रस्तो छोडी महोबा स्टेशननी सडके चड्या, मा० नं० ०

२२८ महोबा, परगणुं छे. स्टेशन अने बजार छे. अहिं प्राचीन किलो छे, महोबा गाममां थह मा० नं० १-९ पासेथी ते सडक छोडी कुलपहाडनी सडके चड्या, मा० नं० ०

२२९ कुलपहाड; स्टेशन, बजार अने परगणुं छे. मा० नं० १४-४ थी ते सडक छोडी कुलपहाड स्टेशननी सडके चड्या.

२३० कुलपहाड स्टेशननी सडके १॥ माइल चाली, मा० नं० १ पासेथी जैतपुरानी सडके चडी, त्यांयी २॥ माइल चाली जैतपुराना झांपे पहोँच्या.

२३१ जैतपुराना झांपायी ला० १॥ माइल जैतपुराना बजारमां वेलताल तशाव पासे चाली, वेलताल स्टेशननी सडके चडी, १॥ माइल चाली वेलताल स्टेशने गया. वेलताल तशाव घण्ज मोटुं अने जोवालायक छे, मोटो बंधो बांधेलो छे.

- २३२ वेलताळ स्टेशनथी ल० २॥ माइल गाडा रस्ते अयवा रेलनी पटरी ऊपर चाली छेतरवाळा गाम गया, छेतरवाळामां नंवरदारना मकानमां तथा स्कूलमां उतर्या, गाम तदन नानु छे, त्यांथी पचारा थइ रेलनी पटरी ऊपर चालवुं, तेनी पासेज गाडा रस्तो चाले छे, छेतरवाळाथी ११॥ माइल चाली हरपालपुर आव्या.
- २३३ हरपालपुरमां स्टेशन, बजार अने डाकबंगलो छे, सडक ऊपर धर्मशाळामां उतर्या, अहिंथी पण रेलनी पटरीयीज मउ जवुं, केमके ते रस्ते मउ १३ माइल थाय छे, अने पाकी सडके जवाथी घणुंज दूर पडे छे, छतां पाकी सडके थइने जवानी इच्छा थी अमो नवागांवनी सडके चड्या.
- २३४ नवागांवनी सडके ३॥ माइल चाली त्यांथी मउनी सडके २॥। माइल चाल्या बाद झांसीनी सडके चडी दसाणनदीना बंधा पासे थइने ल० २ माइल चाल्या बाद झांसी जीलानी हद आवे छे त्यांथी मउ माइल ९ थाय छे, माइल २॥ मउ बाकी रह्युं त्यारे झांसीनी सडक छोडी मउनी सडके चडी, लग० ३ माइल चाली, बजारमां थइ, नदीने सामे काठे धनुषधारीना मंदिरमां उतर्या, मउ गाम मोटुं छे, स्टेशन अने बजार छे, दि० नां घर १८ अने देरासर २ छे, नाथुरामजी पोरवाड जैन भक्त माणस छे, धनुषधारीनी धर्मशालाथी ल० १ माइल काचे रस्ते चाली झांसीनी सडके चड्या, मा० नं० ३७-९. अहिंथी नजीकमां रानीपुर गाम छे.
- २३५ बंगरा, गाम तदन नानु छे, सडक ऊपरज सरकारी कोटडीओमां उतर्या, पासेज डाकबंगलो छे.
- २३६ सकारार, श्रावकना घरमां उतर्या, दिगंबरनां घर १० तथा देरासर २ छे, आ. गृ. पन्नालालजी छक्कीलालजी परवार, हरप्रसाद, नंदराम, सख्तपचंद, शिवलाल विगेरे, स्कूलमां राते सुइ रह्या.
- २३७ वरवासागर; स्टेशन अने बजार छे, सडक ऊपर कंपनीवाग छे, प्लेग होवाथी रोकाया नहोता, अहिं दिगंबरनां घर १८ अने देरासर १ छे.
- २३८ वरवासागरथी आगळ चाली मा० नं० १० पासे कूवो अने धर्मशाला छे त्यां उतर्या, त्यांथी ब्रीजा पहोरे विहार करी मा० नं० ७-६ पासे वेगवती नदी आवे छे ते नावथी उतरी सामे काठे चोकी ऊपर धर्मशालामां रात रह्या, त्यांथी सवारे विहार करी मा० नं० १ पासेथी ते सडक छोडी झांसी शहेरनी सडके चडी ल. २ माइल चाली देरासरे गया, देरासरनी जोडेना कनकमलजीवाळा मकानमां उतर्या, झांसीयी १ मउ-रानीपुर अने नवागांव थइने महोवानी, २ छत्रपुरनी, ३ ललितपुर थइने जबलपुरनी पाकी सडको छे.

- २३९ राण(क)पुर, श्रीआदीश्वर भगवान्ननुं तीर्थ छे. जंगलमां भव्य मंदिर छे. धर्मशाला छे.  
यात्रालुओने सगवड छे. विशेष हकीकत माटे आगळ जुओ.
- २४० देलवाडा तथा अचलगढ चबे तीर्थों आवृत्ता पहाड ऊपर छे. आवृत्तो पहाड  
वनस्पतियी भरेलो, रमणीय अने दर्शनीय छे. चबे तीर्थोंमां प्राचीन मंदिरो तथा  
धर्मशालाओ छे, यात्रालुओने सगवड सारी छे. कर्नल टॉड साहेब लखे छे के देल-  
वाडाना मंदिरोनी आखा हिंदुस्तानमां कोइ पण मंदिरो तुलना करी शके  
तेम नयी. विशेष माटे जुओ राजपृतानेका इतिहास, पहला खंड, पृष्ठ २३ अने  
१७२ थी १८०. देलवाडाथी थोडे दूर आवृ कैपमां सरकारी छक्करी ढावणी छे.
- २४१ श्रीअंतरिक्ष पार्वतीनाथजी, प्राचीन तीर्थ छे. गामनुं नाम सिरपुर छे. धर्मशाला छे  
यात्रालुओने सगवड छे. सिरपुरमां दि.० नां ९० घर छे. रेल्वे रस्ते आकोलायी  
जवाय छे. आकोलामां श्रावकोनां घरो, देरासर, उपाश्रय, धर्मशाला बिगेरे छे.
- २४२ भांडक, श्रीकेशरीया पार्वतीनाथजीनुं नव्युं तीर्थ ययुं छे. धर्मशाला छे. यात्रालुओने  
सगवड छे.
- २४३ इंचोटामां तामीरातना वंगछामां तथा चावडीमां उतर्या. अहिंशी हैद्रावादनी पाकी  
सहके चब्बा, मा० ने० १६१.
- २४४ कुल्याकनी, श्रीमाणिक्यस्त्रामीनुं तीर्थ छे. धर्मशाला छे: यात्रालुओने सगवड छे.  
रेल्वे रस्ते मद्रासयी आलेर स्टेशन थइने जवाय छ.
- २४५ फरक्कावादमां जैन खेतांवरी मंदिर १ छे. तेनी देखरेख लखनौ वाला राखे छे.  
दि.० नां ९० घर छें. मोट्टे शहर छे.
- २४६ कायमगंज, गाम मोट्टुं छे. दिगंबरीनी वस्ती छे. टाकुरद्वारामां उतरखानुं मठे छे.
- २४७ कंपिलपुर, गाम मोट्टुं छे. श्रीविमलनाथ भगवान्नां चार कल्याणक अहिं यएलां  
होवायी तीर्थ गंगाय छे. देरासर, रमणीय छे. धर्मशाला सुंदर छे. देखरेख लखनौ  
वाला राखे छे. कंपिलपुर खोरखर पवित्र तीर्थभूमिज छे ते आ गामनां खंडों  
जणावी आपे छे.
- २४८ अलीगंजमां दि.० धर्मशाला छे. स्कूल तथा बाणा पासे श्यामलालनुं घर छे ते तथा  
वेणी।म सारा माणस छे.
- २४९ अलीगंज अने किन्होर चबे काळी नदी नावयी उतर्वी पडे छे. हुखेरा घाटे  
उतरव्युं. वीजे रस्ते जवायी रखद्व्युं पडे छे. किन्होरमां दुर्गप्रसाद जैनी  
भक्तिवाला छे.

- २९० मैनपुरी, मोटुं शहेर छे. लाला झमनलाल जैनी चौधरी भक्तिवाला छे. दि० नां घर ७९ तथा ७ मंदिर छे. अहिंसो किलो जोवा लायक छे. किन्होरथी मैनपुरी आवतां मैनपुरीथी १ माइल दूर दीलीनी पाकीसडक आडी आवे छे.
- २९१ गिहरोर, गाम मोटुं छे. कनौलीमलजी तथा श्यामलालजी विगेरे जैनीओ भक्तिवाला छे.
- २९२ शिकोहावादमां गामने छेडे उतर्या. अहिंथी शौरिपुर १४ माइल थाय छे. शौरीपुरनी विशेष हकीकत माटे आगल जूओ.
- २९३ फीरोजावाद, शहेर मोटुं छे. दिगंबरीनी वस्ती वधारे छे. उतरवा माटे धर्मशाला विगेरे सुसावनो छे.
- २९४ आगरा, बहु मोटुं शहेर छे. अहिं श्रीमान् हीरविजयसूरीश्वरजीना वखतनो जूनो उपाश्रय छे, मंदिरमां तेओश्रीनी मूर्ति स्थापन करेली छे, शहेरनी पासेज यमुनाजीनो पुल अने ताजमहाल जोवालायक छे, कहेवाय छे के—हमेशां २०००० माणसो तेमां काम करतां हतां, एवी रीते बावीश वर्षे ते रोजो पुरो थयो छे, खेरखर दुनियामां एक जोवालायक चीज छे. किलो पण जोवालायक छे, त्यां माणस दीठ टीकीटना वे आना ले छे. ताजमहाल मफत जोइ शकाय छे. रोशन मोहोल्लामां उपाश्रयनी पासेज जैन धर्मशाला छे.
- २९५ विढावंदीमां सडक ऊपर ठाकुरमंदिरमां उतर्या. एक बाजु गाम अने बीजी बाजु ठाकुरमंदिर छे. गाम सारुं छे.
- २९६ भरतपुर, मोटुं शहेर छे. जैन श्वे० मंदिर ९ छे. पन्नालालजी अने मोतीलालजी विगेरे श्रावको सारा भक्तिवाला छे. अहिंसो किलो जोवा लायक छे, किलानी चारे बाजुए पाणीथी भरेली खाई छे.
- २९७ सेवर, गाम सारुं छे. अहिं भरतपुरना राजानी कोठी, केदखानुं विगेरे छे. उतरवानी जग्या मले छे.
- २९८ झालाटाला, गाम सारुं छे. पल्लीवालनां घर ४ छे. गोचरी मले छे. उतरवानी जग्या मले छे. किशोरीलाल, सकरचंद, लालचंद विगेरे भक्तिवाला छे. अहिं आवतां रस्तामां हलेना नामसुं मोटुं गाम आवे छे.

- २५९ महुवामां गाम बहार जयपूरना रस्ते ठाकुरमंदिर अने धर्मशाला छे. अहिंसी जयपूरतुं राज्य शरु ययुं.
- २६० दौसा, मोटुं गाम छे. रेलवे स्टेशन छे. सडकथी वे फल्गुग दाढ़ी चाजु छे. लक्ष्मी-नारायण तथा रूपनारायण विंगेरे जैनोनां घर छे.
- २६१ मोहनपूर, गाम सारुं छे. उत्तरवा स्थान मळे छे. दिंगंबर तथा पलीवालोनी वस्ती छे.
- २६२ घाट, आ जयपुर राज्यनी वहु रमणीय अने विशाल जग्या छे. घणा लोकोनी हवेलीओ छे. कोइ कारणसर लोको तेमां निवास करे छे. जैन थ्ये० देरासर १ छे. उत्तरवाना स्थाननो पार नयी.
- २६३ जयपुर, मोटुं शहर छे. श्रावकोनां घर ल० १०० तथा देरासरो ११ छे. अहिंसुं चित्र-काम दुनियामां एक नमूनेदार थाय छे. आ शहरनी बांधणी जुदीज रीतनी होवाथी वहु रमणीय लागे छे. रामनिवास बगीचो तथा संग्रहस्थान खास जोवा लायक छे. अहिंसी ४ कोस सांगानेर तथा ब्रण कोस आमेरनी याचा करी पाढा अहिं आवयुं.
- २६४ जयपूरस्टेशनपर एक जैनघर्मशाला छे. तेमां श्रीकेशरीयानायनीतुं देरासर छे.
- २६५ भावरोटा वावडी, सडकथी नगीक छे. अहिं दिंगंबरीनी वस्ती छे. उत्तरवा स्थान भळे छे.
- २६६ ठीकरी, सडकथी जमणी चाजु योडे हेटे छे. दिंगंबरीतुं घर १ भक्तिवालुं छे.
- २६७ दांत्री, सडकथी जमणी चाजु अखो फल्गुग दूर छे. जैन थ्ये. नां ६-७ घर घणा भक्तिवालां छे तथा एक देरासर छे.
- २६८ किसनगढ़, मोटुं शहर छे. श्रावकोनां घर २०-२९ छे. देरासर ४ छे, तेमां चितामणि पार्थनापतुं देरासर मोटुं छे. मुगुणचंदमी तथा घनख्यमलनी लोढा विंगेरे श्रावको भक्तिवाला छे.
- २६९ नानरवावटी नामनी मोटी वाव सडकथी जमणी चाजु छे. उत्तरवानी जग्या सारी छे. झाडीवाढी नाया होवापी आराम छे.
- २७० अनमेर, मोटुं शहर छे. अहिं आवर्ता रस्तामां गगवाणुं तथा शुघरा ६ वे गाम आये छे. अनमेरमां जैन थ्ये. मंदिर २ छे. उपाध्रय छे. अहिं दौलतशाग, खाना

- पीरनी दरगा, अदाइ दिनकी छुंपडी, आनासागर तलाव, मूलचंद सोनीनी नसीयां विंगेरे जोवालायक स्थलो छे. सन १९२१ नी गणत्री प्रमाणे आखा राजपूतानामां जैनोनी कुल वस्ती २९८१४४ साणसनी छे, ज्यारे फक्त अजमेर-मेरवाडा प्रान्तमां जैनोनी कुल वस्ती १८४२२ नी छे.
- २७१ सराधनामां सडकथी जमणी बाजुए सरकारी मकानमां उतराय छे. गाममां गाचरी पाणी मले छे.
- २७२ खिरवा, गाम मोटुं छे. जैन श्वे० मंदिर छे. स्थानकवासीनी वस्ती छे.
- २७३ नयाशहर (व्यावर), मोटुं अने नबुं वसेलुं शहेर छे. श्रावकोनां घरे ६०-७० छे. जैन श्वे० देरासर १ छे. उपाश्रय सारो छे.
- २७४ सेंद्रामां सडकथी जमणी बाजु धर्मशाला अने डाबी बाजु स्टेशन छे.
- २७५ रायपुरमां जैन मंदिर छे. स्था० वा० नी वस्ती छे. आलमचंदजी भक्तिवाला छे.
- २७६ जुंटामां जैन मंदिर छे. श्रावको सारा छे, पण संवेगी साधुओना विहारना अभावे स्था० वा० थया छे.
- २७७ पीपलीयामां जैन मंदिर छे. वस्तीरामजी विंगेरे श्रावको भक्तिवाला छे.
- २७८ चंडावलमां जैन मंदिर छे. श्रावको सारा भक्तिवाला छे. अहिंथी मुंडावा तीर्थ थइ एक कोशा फेरमां सांडीया थइ खोखरा जबुं.
- २७९ मुंडावामां मोटुं रमणीय देरासर होवाथी तीर्थ गणाय छे. धर्मशाला मोटी छे, यात्रालुओने सगवड छे. श्रावकोनां ५-७ घर छे.
- २८० खोखरामां देरासर तथा श्रावकोनां ४-५ घर छे.
- २८१ सोजतमां श्रावकोनां १९०-२०० घर छे. सात देरासर छे. सारसंभाल बरावर नथी.
- २८२ पाली, मोटुं अने जूनुं शहेर छे. श्रावकोनां घर ३०० छे. जैन देरासरो ६ छे तेमां नवलखाजीतुं देरासर मोटुं छे. अहिंथी १ कोस दूर भाखरी तीर्थ छे. चांदमलजी छाजेड विंगेरे भक्तिवाला श्रावको छे. बधा यहाने उपाश्रय ७ छे. नवलखाजीना देरासरनी अंदर जैन धर्मशाला छे. स्थानकवासीनां घर ३००, तेरापंथीनां घर ५०, दिगंबरीनां घर ६ अने दिगं० संदिर १ छे.
- २८३ भरथना अने वहारपुराथी रुरा सुधी नहेरनी पटरी ऊपर आव्या अने रुराथी कानपुर सुधी पाकी सडक छे.
- २८४ शिवपुरमां बनारसवाला राजा मोतीचंदजीना बगीचामां उतर्या. काशीनी पंचकोशी यात्रातुं एक सुकाम होवाथी आ हिंदुतीर्थ गणाय छे. स्टेशन, पोस्ट ओफीस, मिडिल स्कूल अने बजार छे. अहिं हिंदु ब्रह्मचर्याश्रम तथा सनातन धर्मसभा छे.

- २८५ बावदपुरमां गामनी नजीकमां कूवा पासे तंत्रुमां उतर्या. अहिं एक नानी स्कूल छे.
- २८६ पिंडरा, बनारसकी १४ माइल थाय छे. आ गाम प्राचीन छे, तेनी निशानी तरीके एक फुटचो तुटचो किलो मौजूद छे. सन १७४९ मां ज्यारे सुनाउद्दौलाए वलवंतसिंह ऊपर हुमलो कर्या, त्यारे गुलाबकुंवरी नामनी राणीए घणी शूरवीरताथी तेनी साथे लडाइ करी हती. मोगल बादशाह शाहजहांना बखतमां पण आ एक मशहूर जग्या हती. शाहजहांनी तरफयी पहेलां एक नायब रहेतो हतो. आ जगा ऊपर पहेलां पिंडरा चोरो रहेता हता तेथी आ गामतुं नाम पिंडरा पढ़युं छे. अहिं स्कूल, पोस्ट औफीस अने तहसील छे. सरदार प्रेमसिंघनी मोटा रहीश, साधुपक्त अने सज्जन छे. अहिंथी खालीसपुर स्टेशन वे माइल थाय छे.
- २८७ जलालपुर, गाम तद्दन नानुं छे. अहिंथी ओडे दूर एक स्टेशन छे. एक कूवा ऊपर तंत्रुमां पडाव कर्या. थाणुं छे.
- २८८ जौनपुर, बादशाही समयतुं प्राचीन नगर छे. शहेर मोटुं अने सारुं छे. परंतु धर्मशाला हिंदुओने उत्तरवा लायक एक पण नयी. गुलरधाट ऊपर एक बाबाजीनुं घाम छे त्यां गुकाम कर्या. अहिं एक पशुशाला छे, तेना सेकेन्ट्री श्रीमान् कृष्णसेवकदास तथा श्रीमान् राधाकृष्णनी वणा उत्साही तथा सज्जन छे. अहिं ३-४ मस्जीदो जोवालायदा छे. तेमां एक मोठी मस्जीद छे ते पहेलाना जमानामां जैन अथवा हिंदुने मंदिर होय तेवी दंतकथा चाले छे.
- २८९ सरायखेता, आ कस्ताने नवाब वजीर सुनाउद्दौलाए वसाव्यो कहेवाय छे.
- २९० शाहगंजमां प्रसिद्ध रहीश भगवानदासनी रामदासनीना मकानमां उतर्या. अहिं एक धर्मशाला छे, पण अमोने जैन होवायी त्यां रहेता रामानुज साधुए उत्तरवा दीशा नहीं.
- २९१ वरमडपुरमां ठाकुर पाँडने त्यां गुकाम कर्या. आ बालणोनुं नानुं गाम छे.
- २९२ अकबरपुरमां बनारसवाला राजा मोतीचंदनी साहेबनी कोठीमां उतर्या.
- २९३ अयोध्याजी, जैनो अने हिंदुओनुं प्राचीन तीर्थ छे. मोटुं शहेर छे. स्टेशन अने बजार छे. अहिं प्रयम तीर्थकर श्रीऋषभदेवजी विगोरेनां यईने १९ कल्याणको

थएलां छे, तथा भरतचक्रवर्ती, सगरचक्रवर्ती रामचंद्रजी, लक्ष्मणजी विगेरे घणा पुरुषरत्नो अहिं यह गएला छे, तेथी आ भुमि खरेखर तीर्थरूप छे. अहिं एक देरासर छे, तेनी वहारे एक चौमुखजीनुं समवसरण छे, पासेज धर्मशाला छे, यात्रालुओने सर्व प्रकारनी सगवड छे. जैन देरासरनो वहीवट कलकत्तावाला बाबु माधवलालजी दुगडना हाथमां छे. अयोध्याजीमां हिंदुओनां मोटां मोटां मंदिरोमां १ कनकभवन २ मिखुसाव विगेरे केटलांक मोटां मंदिरो जोवालायक छे. श्रीमान् महंत भगवानदासाचार्य विगेरे अहिं निवास करता घणा महंतो तथा पं, दुर्गादत्तजी, बाबु नानकशरणजी, बाबु सुखराज वहादुर विगेरे सदगृहस्थो घणा सज्जन अने लायक छे.

२९४ फैजावाद, जीलो छे. मोटुं शहर छे. स्टेशन अने बजार छे. अहिं जैन श्वे० मंदिर १ छे, ते कलकत्तावाला बाबु मोतीचंदजी झवेरीना पिताजीए बंधाव्युं छे. धर्मशाला के उपाश्रय नथी परंतु देरासरनी पासेज पांच-दस माणसो उतरी शके तेटली जग्या छे. जैन श्वे० श्रावकनुं एक घर छे. देरासरनो वहीवट कलकत्तावाला बाबु लाभचंदजी मोतीचंदजी करे छे. लाला रामरघुवीर बहु सज्जन माणस छे तेना मकानमां मोटा कमरामां उतारो कर्या. वकील महेन्द्रलाल वर्मा पण सज्जन माणस छे.

२९५ नौरांइ ( रत्नपुरी ), जैन तीर्थ छे. श्रीधर्मनाथ भगवान्नां ४ कल्याणक अहिं थएलां छे. मंदिर रमणीय छे. मूर्त्तिओ भव्य अने प्राचीन छे. संप्रतिराजाना वखतनी छे तेम कहेवाय छे. देरासरनी पासे एक धर्मशाला छे यात्रालुओने सगवड छे. अयोध्यानी यात्रा करनारे अहिंनी यात्रा जखर करवी जोइए. देरासरथी लगभग एक माइल दूर स्टेशन पण छे.

२९६ रदोलीमां बाबु पुरुषोत्तमदासना मकानमां उतर्या. बाबु पुरुषोत्तमदास तथा प्रलहाददास मारवाडी बहु लायक अने सज्जन छे.

२९७ बदोलीमां जमीनदार शिवनंदजीना मकानमां उतर्या. तेओ अहिंना सारा रहीश अने धर्मिष्ट तथा सज्जन छे.

२९८ बारावंकीमां वकील शंमुनाथजीना मकानमां उतर्या. अहिं दिगंबरनां ३०-४० घर छे.

२९९ लखनौ; बादशाही वखतनुं प्राचीन, प्रसिद्ध, यु. पी. मां एक मोटुं अने सुंदर शहर छे. अहिं ओसवाल अने श्रीमालनां यहने श्रावकोनां ९९

घर છે. ચૌકમાં બાબુ ઇન્દ્રચન્દ્રજીની ધર્મશાળામાં ઉત્તર્યા. અહિં ઓસવાલ પુસ્તકાલય તથા જૈન શ્રેતાંબર પાઠશાળા છે. ચાર ઘરદેરાસર છે. દાદાવાલી મોટી-વિશાળ છે તેમાં મોટાં પાંચ દેરાસર છે. અહિં દિ.૦ નાં ઘર ૧૨૯ અને દેરાસર ૯ છે. આ. ગૃ. ૧ બાબુ ઇન્દ્રચન્દ્રજી ખીમચંદ્રજી જ્ઞાવેરી, ૨ બાબુ હીરાલાલજી ચુનીલાલજી જ્ઞાવેરી, ૩ બાબુ અનીતપ્રસાદજી એમ, એ. એલપ્લ, વી. હાઇકોર્ટ વકીલ. દિ.૦ જૈન પાઠશાળા છે. ઓનેરેવલ. બાબુ ગંગાપ્રસાદ વર્મા તથા બાબુ ગોકર્ણનાથ મિશ્ર હાઇકોર્ટ વકીલ ઘણા સજન છે. લખનોથી કાનપુરની પાકી સહક (માં ૪૮) છે.

૩૦૦ ચૌકથી ૧॥ માઇલ દૂર સહાદતગંગમાં દેરાસરની પોશાળમાં ઉત્તર્યા. અહિં થા. નાં ઘર ૯ તથા દિ.૦ નાં ઘર ૧૦ છે.

૩૦૧ કાલીપીઠ, રાજગઢ સ્ટેટનું આ કુદ્ર ગામણું છે. વ્યાવરાથી મનોહરથાના સુધીનો રસ્તો કાચો તથા વિકટ છે. ચારે તરફ પહાડી પ્રદેશ છે. ગામના પાટીદાર પેટલના ઘરમાં ઉત્તર્યા.

૩૦૨ મનોહરથાના, જાલરાપાટણ સ્ટેટનું ગામ છે. આ ગામ ચોરણું વસાવેલું કહેવાય છે. ગામની ચારે તરફ મજબુત કીલો છે. શેઠ ગોવિન્દજીના ઘરમાં ઉત્તર્યા. આ તરફમાં સંવેગી સાધુભોનો વિહાર નહીં હોવાયી કેટલાક શ્રાવકો ધર્મધી વિસુલ થયા છે અને વીજા શિથિલ થયા છે. બાબુ કુંવરલાલજી જૈન સજન છે. દિ.૦ નાં ઘર ૧૨ તથા મંદિર ૧ છે. મનોહરથાનાથી જાલરાપાટણ સુધી માઇલના નંબરવાળી કાચી સહક છે.

૩૦૩ અંકલેરા, કોટા સ્ટેટનું ગામ છે, ગામ મોટું છે. સંવેગી મુનિઓના વિહારના અભાવથી લગભગ વધા ઓસવાલો ગામમાં મંદિર હોવા છતાં સ્થાનકવાસી થયા છે. ભગવાન્ને પૂજારિને સ્વાધીન કરેલ છે. સ્થાનકમાં ઉત્તર્યા. સ્થા.૦ વા.૦ નાં ઘર ૧૯ છે. દિ.૦ નાં ઘર તથા મંદિર ૧ છે.

૩૦૪ જાલરાપાટણ, સ્ટેટ છે. સંવેગી મુનિઓના વિહારના અભાવથી અને સ્થા.૦ વા.૦ મુનિઓના વિચરવાયી અહિના ઘણા શ્રાવકો સ્થા.૦ વા.૦ થાં ગયા છે. મંદિરોની દૂર્દીશા છે. શ્રેતાંબરોમાં કુસ્તાં છે. આ. ગૃ. કોટાવાળા શેઠ હમીરમણજી કેશરી-મણજીના મકાનમાં ઉત્તર્યા. સ્થા.૦ વા.૦ નાં ઘર ૯૯ છે. દિ.૦ નાં ઘર ૪૦૦ અને મંદિરો ૪ છે. દિ.૦ જૈન પાઠશાળા ૧ અને જૈન પુસ્તકાલય ૧ છે, તેમાં પુસ્તક

संप्रह सारो छे. श्री शांतिनाथजीनुं मंदिर विशाल अने सुंदर छे, तेमां १४-१५ फुट उंची जिनप्रतिमा छे. दि० नी उक्त दशा छे. आ. गृ. शेठ विनोदीराम वालचंद विरोधे छे. पं. कवि गिरिधर शर्मा अहिं रहे छे.

३०५ झालरापाटण छावणी, स्टेटनी राजवानी छे. राजदरवार, कोर्ट-कचेरी विरोध तमाम अहिं छे, शहर ठीक छे. राज्यमहेल खास जोवालायक छे, राज्यमहेलना दरेके दरेक रूममां पुस्तकोना वे ब्रण कबाटो तो खराज, एकदर आशेरे ८९ कबाटो पुस्तकोधी भरपूर छे, आशेरे ब्रण चार लाख रु. नो खर्च तेमां थयो हशे. ते सिवाय एक पिलक पुस्तकालय पण छे. कुलमणि नामना एक विद्वान् सज्जन अहिं रहे छे. उपाश्रय ( स्थानक ) मां उत्तर्या. आ० गृ० शेठ कुशलचंदजी. स्था० वा० नां घर ११ छे. दि० नां घर २० अने मंदिर २ छे. अहिंथी एक पाकी सडक ( मा० ७० ) कोटा गइ.

३०६ देवगुराडीया, इंदोर स्टेटनुं नानुं गामहुं छे. शिवमंदिरमां उत्तर्या. शिवमंदिर विशाल छे. त्यां दर वर्षे मोटो मेलो भराय छे. इंदोरथी बागली-हाटपीपलीया माटे पाकी सडक छे.

३०७ करनावट, ग्वालियर स्टेटनुं गाम छे. थावकना घरमां उत्तर्या. आ० गृ० शेठ ताराचंदजी फतेहचंदजी जैन सज्जन माणस छे.

३०८ हाटपीपलीया, बागली स्टेटनुं गाम छे. धर्मशालामां उत्तर्या. आ० गृ० शा खुशलजी केशवजी हस्ते धन्नालालजी. विजयधर्मसूरि जैन पाठशाला छे. स्था० वा० नां घर २० छे. दि० नां घर ३६ अने मंदिरो २ छे. दि० जैन पाठशाला १, कल्याशाला १, गौशाला १, होस्पीताल १ अने धर्मशाला २ छे. धार्मिक विषयमां ब्रणे फिरकावाला संपर्थी वर्ते छे. दि० संप्रदायमां धनाढ्यो छे, तेथी गाममां जैनोनी प्रबलता छे, प्रजामां धार्मिक उत्साह सारो छे.

३०९ बागली, ग्वालियर स्टेट अन्तर्गत नानुं स्टेट छे. उपाश्रयमां उत्तर्या. आ. गृ. शेठ जेठमलजी. स्था. वा. नुं घर १ छे. अहिंना थावको भक्तिवाला छे, संप सारो छे. अहिंना मंदिरमां मूर्ति वहु मनोहर अने चमत्कारी छे.

- ३१० पेंच-मुरेना, ग्वालियर स्टेटनो जीलो छे. आ जीलाने तवरधार जीलो पण कहे छे. स्टेशन, बजार, डाकबंगलो अने चजारमां सारी धर्मशाला छे. अनाजनुं मोडं पीडुं छे. दिं० नं० ७० घर तया मंदिर २ छे. दिं० जैनसिद्धान्तमहा विद्यालय सारुं चाले छे, तेमां लगभग १०० विद्यार्थीओ भणे छे, मुख्य अभ्यास संस्कृत अने धार्मिकनो छे, मुख्य अध्यापक पंडित माणेकचंद्रजी सज्जन छे. एकवार जैनमहा विद्यालयमां उत्तर्या अने वीजीवार धर्मशालामां उत्तर्या. आ. रो मा० नं० ९०-७ थी मुरेना सुखीनी पाकी सडक ( मा. १।। ) छे. लङ्कर तरफथी मुरेना जतां आ. रो. मा० नं० ९३-४ थी सडक छोडी काचे रस्ते २॥ माइल चाळी मुरेना गया. आगां तरफथी आवनारने देवरी पासेथी काचो रस्तो मळे छे ते रस्ते नजीक पढे छे, मुरेनाथी महगवां ( मा० ९० ) यड र्हीडनी पाकी सडक छे ते सडके चड्या, रेलना फाटक पासे मा० नं० ०-२.
- ३११ हड्डीयाखेडोमां सडक ऊपर मोटीनी दुकानमां रात रह्या. सडकथी योडे दूर बाबानी जरशा छे, त्यां उत्तरवाहुं साधन मळी शके छे. खुद गाम ओड्या पढी मा० नं० ११-४ पासे कुमारी नदी आवे छे, नीचो ( रपट ) पाको पुल चांधेशो छे छतां शियालामां पुल ऊपर योडुं पाणी वहेतुं हतुं.
- ३१२ रानपुर, मा० नं० १४-६ पासेथी सडक छोडी २ फर्डींग चाली रानपुर गाममां गया. बोराना मकानमां उत्तरवानी जाग्या मळी शके छे. ( आ तरफनां गामोमां कोइ सुखी-घनाड्य होय तेने बोरा कहे छे. ; गाममांयी १ फर्डींग चाली मा० नं० १९-१ पासे सडके चड्या.
- ३१३ अंचाह, मुरेना जीलानी तहेसीच छे. गाम ठीक छे. बजार, डाकबंगलो अने तहेसील पासे वे धर्मशालाओ छे. धर्मशालामां उत्तर्या. दिं० नं० ८० घर १६ तया मंदिर १ छे. आ० ग० बोरा फरशरामजी टेकरामजी तया भोलारामजी. मा० नं० २०-६ थी महगवानी सडक छोडी पिनहाटनी सडके चड्या, मा० नं० ०
- ३१४ थोसेयकापुरा, मा० नं० १०-७ पासे सडक ऊपर तीवारी ( धर्मशालामां ) उत्तर्या. अहिनो कूजो ६० थी ८० हाथ उंडो हशे. अहिंयी गाम ४ फर्डींग दूर छे. मा० नं० १९ पासे चंचल नदी आवे छे, ते नावयी उत्तरवी पढे छे, गाडां विगेरने नावयी उत्तरवा माट अनुकूल साधनो नयी पण मुश्केलीयी उत्तरे छे. चंचल नदीयी १॥ मा० पिनहाट याय छे, रस्तो काचो अने घणोज विकट छे, बेलगाडी मुशीबतयी नद शके छे.

- ३१५ पिनहाट, आगरा जील्हातुं जूनुं गाम छे, जूनो किलो पडी गएलो हुं बजार छे, दिगं० नां वर १० तथा मंदिर १ छे. आ० गृ० १ बेटेश्वरदयालजी जैन, २ शिखरचंद्रजी जैन, ३ पोस्टमास्तर हृतीलालजी जैन. नक्कारामजीए बंधावेदी रामचंद्रजीना मंदिरनी धर्मशालामां उतर्या. सरकारी पोट ओफीस पण तेमांज छे
- ३१६ फरेरा, भद्रोलीथी आगरा-इयावानी पाची सडके मा० नं० ३६-२ पासेथी चडी लग० ३ माइल चाली फरेराना नाका पासेथी ते सडक छोडी बेटेसानी काची सडके चडवुं, त्यांथी लग० २ माइल फरेरा थाय छे. अमो मा० नं० ३७-६ थी सडक छोडी पगढंडीए लग० १॥ माइल चाली फरेरा आव्या. चोपाड (धर्मशाला) मां उतर्या.
- ३१७ बटेसर, आगरा जील्हातुं जूनुं गाम छे, जूनी इमारतो अने खेडेरो बहु छे. बजार अने पोट ओफीस छे. दिगं० मंदिर ? तथा दिगं० जैन धर्मशाला छे, दिगं० भट्टारकनो गृहस्थ शिष्य रहे छे.
- ३१८ शौरीपुर, आ स्थान बेटेसरथी ल० १॥ माइल दूर जंगलमां छे, गाम नथी. रस्तो घणो विकट हतो पण हालमां आगरानी जैन श्वे. शौरीपुर तीर्थ कमेटीए सुधराव्यो छे. तेथी गाडीओ ज़इ शके छे शौरीपुर, ए प्राचीन जैन तीर्थ छे, २२-मा तीर्थकर श्रीनेमिनाथ भगवान्ननां चृत्वन अने जन्म कल्याणक अहिं यएलां छे. अहिं पहेलां जैन श्वे० ७ मंदिरो हतां. कालक्रमथी हाळ एकज मंदिर रह्युं हतुं, ते पण घणुंज जीर्ण यइ गयुं हतुं, तेनो जीर्णोद्धार शेठ नथमलजी गुलेच्छा तथा शेठ मोहनलालजी बैद् विगेरे वश्वकर तथा आगराना श्रीसंघना खास प्रयत्न अने देखेरेखथी थयो छे, अने इतिहासतत्त्वमहोदधि जैनाचार्य श्रीमद्विजयेन्द्रसूरिजी महाराजनी आज्ञाथी श्रीमान् विद्याविजयजी महाराजना हाथे तेनी हालमांज प्रतिष्ठा यइ छे. मंदिर भव्य बन्युं छे. यात्रा करवा लायक छे एक उंची टेकरी ऊपर मंदिर अने तेनी चारे बाजूए जंगल होवाथी स्थान घणुंज मनोहर-आनंदजनक लागे छे. जैन श्वे० नानी धर्मशाला छे. अहिं दिगं० मंदिर १ छे. यात्रालुओए पोताने जोइती सामग्री बेटेसरथी साथे लइ जवी. “ शौरीपुर तीर्थ व्यवस्थापक कमिटी, नमकमंडी, आगरा ” शौरीपुरनो वहीवट करे छे. रेल्वे रस्ते जनारे दुंडला जंसन पासेना शिकोहाबाद स्टेशने उतरी त्यांथी १३ माइल बटेसर जवाय छे. स्टेशन ऊपर वाहनो मळी शके छे. बेटेसरथी शौरीपुर जवाय छे,

- १९ बजरंगद, ग्वालियर स्टेटमें जूने गाम छे. गाम बजार एक नूनो किलो छे, तेमां पडी गएलां स्टेटरो सिवाय चीज़ुं काँइ नयी. बजरंगदने पहेलां जयनगर कहेता हता. आ० गृ० १ शाह फतेहचंदजी पारेत्र, २ शाह मूलचंदजी ओसवाल. फतेहचंदजी पारेखना मकानमां उतर्या आ एक घर सिवायना चीजा बधा स्था० वा० जेवा यह गया छे. मंदिरनी देखरेख तेमना हायमां छे, पण संभाल राखता नयी. आशातना घणी छे. दिंग० नां घर ४० अने मंदिर ३ छे तेमां एक मंदिर मोटुं अने जोवालायक छ, बनार छे.
- २० रायोगद, ग्वालियर स्टेट अंतर्गत एक नानुं स्टेट छे रायोगदमां किलो छे तेमां राजपहेल अने हिंदुओनां ७ मंदिरो छे. बनार छे. अहिं श्रीमालोनां ६ घर छे ते पाकां मंदिरमार्गी छे. देरासरनी व्यवस्था सारी छे० जैन धर्मशाला नवी थाय छे, तेथी श्रावकना घरमां उतर्या. आ० गृ० १ गटुमलनी श्रीमाल जैन, २ शाह भमरलालजी जैन. दिंग० नां घर २९ तथा मंदिर १ छे० बजरंगदधी सीधे रस्ते रायोगद जतां ११ माइल थाय छे पण ते रस्तो पहाडी अने विकट छे. वेलगाडी ते रस्ते जइ शकती नयी. रस्तामां भीलोनां वे गामडां आवे छे त्यां काथो चने छे. वेलगाडीने रस्ते जनारे बजरंगदधी ३॥ माइल काचे रस्ते चाली देवरीगाम पासे आगरा रोड ऊपर चढी त्यांधी ५ माइल स्टीआइ जयुं, स्टीआइधी काचे रस्ते रायोगद ६ माइल अने पाकी सडके ९ माइल थाय छे. रायोगदधी एक पाकी सडक (मा० ३) जइ आगररोडने मझे छे. रायोगदधी काचे रस्ते ४॥ माइल चाली आवन गाम पासे आगररोड ऊपर मा० नं० २२६-२ पासे चड्या, त्यांधी ४॥ माइल पार्वती थाय छे; अने रायोगदधी पाकी सडके जवाधी पार्वती ११ माइल थाय छे. मा० नं० २२९-७ पासेवी एक पाकी सडक मकसुदनगढ गद, ( माइल २४ ).
- २१ दोन्तामां शेठ रामचंद्र युरालाल मिश्रीलालनीना मकानमां उतर्या. तेमना अर्गानामां एक नानुं देरासर छे, तेमां धातुनी वे मूर्तिओ छे. श्रावको भक्तिवाला छे. अहिं एक जूना जैनमंदिरतुं संडेर छे.
- २२ कायथामां देरासरना नीर्णदारना निमित्ते दिखरबंधी नयुं देरासर थाय छे, प्रतिष्ठा पथानी छे, रंगमंडपतुं काम बधुं वाकी छे. धर्मशाला जीर्ण होवाधी श्रावकना घरमां उतर्या. आ० गृ० कनैयालालनी जैन श्रावको सूक्ष्म छे.
- २३ ताजगुरमां एक श्रावकना घरमां घरदेरासर पण छे तेमां धातुनी वंचतीर्थीओ ५-६

છે. આ. ગૃ. શ્રાવક રતનલાલજી ઓસવાડ જૈન. ઉપદેશની જરૂર છે. દિ. ૦ નું ૧  
ઘર છે. સ્ટેશન છે.

૩૨૪ ઉજ્જૈન, ગ્વાલિયર સ્ટેટના માલવાના ચાર જીલ્હામાંથી એક સુખ્ય જીલ્હો છે. શહેર સારું અને પ્રાચીન છે. પહેલાં આને ઉજાયિની અથવા અવંતી નગરી કહેતા હતા. હિંદુઓનું અને જૈનોનું તીર્થ છે. શ્રીમાન् આર્ય સુહસ્તસુરિના શિષ્ય અવંતી-સુકુમાલ અહિં દીક્ષા લાગી ક્ષીપ્રાનદીને કાઠે ઇમશાનભૂમિ પાસેના કંયેરના વનમાં કાઉસગ ધ્યાનમાં રહી દેવલોકવાસી યયા, તેમના સ્પરણ માટે તેમના પુત્રે મહાકાળ નામનું અવંતીપાર્થનાયનું વિશાળ દેરાસર બંધાવ્યું. પાઢલથી શૈવલોકોનું જોર વધવાથી તેઓ પાર્થનાથ ભગવાનની મૂર્તિ ઊપર શૈવલિંગ સ્થાપન કરી તેને પૂજવા લાગ્યા, કેટલોક સમય ગયા બાદ અહિં શ્રીમાન् સિદ્ધસેન દિવાકરસુરિએ કલ્યાણમંદિર સ્તોત્રની રચના કરી તેના પ્રમાવથી મહાદેવનું લિંગ ફાટનું, તેમાંથી પાર્થનાથ ભગવાનની મનોહર મૂર્તિ પ્રગટ થાગ અને તેથી વિકમાદિત્ય રાજા પ્રતિબોધ પાસ્યો. શ્રીમાન् માનતુંગસુરિની રાજા વૃદ્ધભોજને અનેક ચમત્કાર દેખાડવાપૂર્વક શ્રીમત્કામરસ્તોત્રની રચના પણ અહિંજ કરી છે. ઉજ્જૈનમાં શાંતિનાયજી જૈન ઉપાશ્રયમાં ઉત્તર્યા. જૈન થ્યે. સ્કૂલ અને આનંદવર્ધક સ્વયંસેવક મંડલ છે. સરાકામાં દાદાજીની છબ્રી છે. આ. ગૃ. ૧ શેઠ ઘમડશી જુહારમલ, ૨ શેઠ કર્મચંદજી દીપચન્દજી કોઠારી, ૩ શેઠ અમરચન્દજી દીપચન્દજી બાંઠીયા, ૪ શેઠ અમુલખચન્દજી, ૫ શેઠ ઉમરાવસિંહની સરદારસિંહજી. ઉપાશ્રયથી એક માઇલ દૂર દ્રવાજા બ્રહ્મા ક્ષીપ્રા નદીની પાસે શ્રીઅવંતીપાર્થનાયનું દેરાસર છે, પાસેજ જૈનધર્મશાલા છે, યાત્રાલુઓને સગવડ છે. આ દેરાસરની વિલકુલ પાસેજ મહાદેવનું એક મંદિર છે. ક્ષીપ્રા નદીથી ૦॥। માઇલ દૂર બડનગરને રસ્તે દાદાવાડી છે. અહિના સંઘમાં તડ નથી પણ નિર્ણયકતા જરૂર છે. સંઘના કામો માટે કમિટી સ્થાપન કરી આગેવાન તરીકે એકને પ્રમુખ સ્થાપન કરી સંપર્થી કામ જીલ્હાવવાની જરૂર છે. અહિં અને આખા માલવામાં સંવેગી સુનિરાજોએ વખતોવખત વિચરી ચોમાસાં કરી શ્રાવકોને ઉપદેશ આપી ધર્મમાં વઢ કરવાની ખાસ જરૂર છે. સ્થા. ૦. વા. ૦. નાં ઘર ૨૦૦ છે. દિ. બરીનાં ઘર ૫૦, દેરાસર ૪, અને દિ. ૦ જૈનવિદ્યાર્થી ભુવન છે. ઉજ્જૈનમાં જ્યૌતિષશાસ્ત્રના આધારથી બનેલું પાષાણનું ઘરીયંત્ર અને અનેક ધર્મસ્થાનો જોવાલાયક છે. અહિથી દેવાસની (મા. ૨૬) અને આગરની (મા. ૪૦) પાકી સડકો ગઈ છે. ઉજ્જૈનથી સીધા કાચે રસ્તે રત્નામ મા. ૪૮

याय छे. उपाश्रयथी नीकळी आशरे एक गाड्ह चाली द्रवाजा बाहर अवंती-पार्श्वनाय तीर्थनी धर्मशालामां आवी रात रह्या अने त्यांथी बडनगरनी सडके चड्या, मा० नं० ०

३२६ चंदुखेडी, गाम सडकथी ०॥ माइल दूर छे. गाममां गया नहोता. झाड नीचे पडा-वमां रात रह्या. अहिंथी आगळ चालतां ल० २ माइले सडकथी थोडुं दूर नलवा गाम आवे छे. त्यांथी आगळ चालतां ल० ३ माइले सडकथी थोडुं दूर चीखली गाम आवे छे. नलवा अने चीखलीमां थ्रा० घर, देरासर विगेरे नथी. मोटे मा० नं० १४-६ पासेयी सडक छोटी ल० १॥ माइल काचे रस्ते चाली बेरडी गाममां जुं, त्यां श्रावकनां घरो, देरासर अने उपाश्रय छे. त्यांथी ल० वे माइल काचे रस्ते चाली सीरसाना पासे सडके चड्युं.

३२७ सिरसानामां नंबरदारना मकानमां उतर्या. मा० नं० १७-६ पासे चंबल नदी आवे छे, नीचो (रफट) पुल बांधेलो छे.

३२८ बडनगर, ग्वालियरस्टेटना उज्जैन जीलानी तहेसील छे, गाम ठीक छे. स्टेशन अने बजार छे. आदीधर भगवान्ना देरासरनी पाढ्यलना उपाश्रयमां उतर्या. आ. गृ. १ शेठ मानाजी कस्तूरचंदनी, २ शेठ कस्तूरचन्दनी चौधरी, ३ शेठ लाल-चन्दनी, ४ शेठ नन्द्रामनी. जैन श्वे० पाठशाला छे. अहिं श्रावकोनां ७० घर छे तेमां ४० घर चार थुई अने ३० घर ब्रण थुई आम्नायने माननारां छे. ब्रण थुईवालामां संप ठीक छे पण त्रुआर थुईनां ४० घरमां चार तड (घडा) छे. कदाप्रह बहुज छे. स्थानकवासीनां घर २, श्वे० तेरापंथीनां घर २, दि० नां घर १२९ अने तेमनां मंदिर ३ छे दि० जैन अनायालय सारा पाया ऊपर चाले छे, जेमां सो उपरान्त विद्यार्थीभो लाख ले छे. 'दि० जैन देशी औपधालय' पण सारुं चाले छे, जेनी देशावरमां वर्गी शाक्षाओ छे, वर्षी शाक्षाओमां मफन दवा पुरी पाडे छे. बनेनी व्यवस्थामां सुधारो यवानी नहर छे. दि० जैन पाठशाला छे. गाम बहार नीकळी ल० मा० नं० १ यी बदनावरनी सडके चड्या.

३२९ बदनावर, धारस्टेटनी तहेसील छे, गाम ठाक छे. बजार छे. मा० नं० ३१ पुरा यथा बाद आशरे ०॥ माइल चाली उपाश्रये गया. आ. गृ. शेठ नंद्रालनी चोपडा. संघमां संर छे. स्था० वा० नां घर ३० छे. दि० नां घर २ अने देरासर १ छे. मा० नं० १० पासे महु—नीमचनी सडक धार तरफथी आवी रतलाम तरफ गइ.

- अहिंशी धार ल० ३२ माइल याय छे. धारथी सांडवनी पाकी सडक (मा० २४) छे. बद्नावरथी काचे रस्ते चार माइल दूर वस्तगढ गाम छे, त्यां श्रा० वर ३, देरासर १, उपा० १ अने स्था० वा० नां वर २२ छे. आ० गु गुमानमल केशरीचंद्रजी पोरवाड भक्तिवाळा छे.
- ३२९ बद्नावरथी मुल्यान काचे रस्ते मा० ५ अने पाकी सडके मा० ६ याय छे. मुल्यानमां उपाश्रयमां तथा शेठ हीरालालजीना मकानमां उतर्या० आ० गु० १ शेठ जेचंद्र श्रीचंद्र, २ शेठ हीरालालजी जैत. मुल्यानमां ओसवाढोनां २० घर छे तेमां चार घर पाकी मंदिरमार्गी छे वाकीनां बन्ने फीरकाने माननारां छे. अहिना देरासरमां मरामततुं काम शाह करेलुं अधुरुं पड्युं छे, ते मरामत यवानी अने आशातना दूर यवानी जहर छे. मुल्यानमी नीकळी काचे रस्ते लग० १ माइल चाढी महू-नीमचरोड मा० नं० ९८-४ पासे सडके चड्या. मुल्यान गायमांथीज पाकी सडके जवाथी २-२॥ माइल वधार चाल्युं पडे छे. मुल्यानथी काचे पाके रस्ते ४ माइल दूर (सेलाना स्टेटनुं) सीमलौदा गाम छे, त्यां श्रा० वर २, देरा० १ अने स्था० वा० नां वर २ छे. माइल नंबर ६५-६ पासे सरवरमां डाकबंगले छे.
- ३३० बीलपांक, मा० नं० ६८-२ पासेथी सडक छोडी काचे रस्ते लग० १ माइल चाली गाममां गया. शावक शेठ सरूपचंद्रजीना घरमां उतर्या० अहिं थ्य० तेरापंथीनां वर ४ छे. गायमी नीकळी काचे रस्ते लग० १॥ माइल चाली सडके चड्या, मा० नं० ७१-४.
- ३३१ धरार, सडकथी गाम १-२ फल्गुंग दूर छे. गाममां गया नहोता. सडक ऊपर पडावमांज रात रह्या. थ्य० तेरापंथीनां ४ घर छे.
- ३३२ रतलाम, स्टेट छे. शहेर सारुं छे. स्टेशन अने बजार छे. मा० नं० ७६-६ यी पाकी सडक छोडी लग० २ माइल काची सडके चाली गुजरातीना उपाश्रये उतर्या० शहेरमां १२ देरासरो छे ते सिवाय रतलामथी २ माइल दूर सागोदे गामनी नजीकमां १ देरासर छे, पासे नानी धर्मशाळा अने बगीचो छे. त्यांथी २ माइल दूर बीबोदजी तीर्थमां देरासर १ यात्रा करवा लायक छे, पासेज धर्मशाळा छे. यात्रालुओने सगवड छे. रतलामथी २ माइल दूर करमदी गामनी पासे वे देरासरो छे तेनी जोडे नानी धर्मशाळा छे. पासेज महादेवनुं मंदिर अने तेनी पासे लोकोक्ति प्रमाणे सदा वहेता पाणीना झरणानो कुंड छे.

ए. प्रमाणे रतलामर्मा कुल-१६ देरासरो कही शकाय. उपाश्रयो मोटा त्रण छे ते सिवाय नाना उपाश्रयो पण छे. गुजरातीना उपाश्रयनी पासेज गुजरातीनी एक जैनवर्मशाला छे, तेमां यात्रालुभोने उत्तरवानी सगवड छे. श्रीआत्मानंद जैनपाठ-शाला, जैनकन्याशाला अनं जैनपृष्ठकर्मदार छे. रीखवदेवजी केशरीमळनीना नामधी संघनी पेढी स्थापन यह छे. अहिंसो यूक्कवर्ण-साधारण जनता उत्साही अनं तटस्य छे. पण पेढीना कर्यवाहको पक्षपाती होवायी पेढी स्थापन यह त्यारथी संघर्मां कुसंप वध्यो छे. पेढी तरफधी जीर्णोद्धारातुं काम पण उल्टी रीते याय छे, यवुं जोइये तेम यतुं न्यी. आ० ग० १ शेठ केशरीमळनी मालवी वकील, २ शेठ केशरीमळनी नाहर. मालवामां झवडालु-कदाप्रही साधुओना विचरवायी त्रण शुई-चार शुईमां; तपागच्छ-खरतगच्छमां; ओसवाळ-पोरवाळमां अने आपसआपसमां पण कुसंप अने रागद्वेष वध्यो छे, तेने शान्त करवा माटे तटस्य अनं विद्वान् मुनिराजोए मालवामां विचरवानी जहर छे. श्रावकोए पण कदाप्रह छोडी एक संपी यवानी जहर छे. स्या० वा० नां घर ३९० अनं क्षेत्रपर्यन्तीनां घर २० छे. दिगं० नां घर १००, मंदिर ३ अने दिगं० जैन बोर्डिंग १ छे. रतलामधी काचे रस्ते घामनोद मा० ९ याय छे. अनं रतलामधी पाकी सडके नामली (मा० १०) यह घामनोद मा० १६ याय छे. घामनोदधी सेलानानी पाकी सडक (मा० ३।।) छे सेलाना, घामनोद अने नामलीमां देरासर अने श्रावकोनां घर विग्रे छे. रतलामधी पाकी सडके जावरा मा० २४ याय छे. उपाश्रयधी नीक्कली लग० १ माइल चाली शेठ मीश्रीमळ मथुरालाल जैनना जीनमां रात रह्या. त्यांयी लग० २ माइल चाली महु-नीमचनी पाकी सडके चड्या, मा० नं० ८०-९.

३३३ संमर्लीया, श्रीशांतिनाथ भावानन्दुं तीर्थ छे. मा० नं० ८३-८४ नी वचेयी १० छोडी काचे रस्ते लग० ४ माइल चाली देरासरनी पासं यतिनी ही विजयनी छे ते मकानमां उत्तर्या स्या० वा० नां दे घर छे रतलामधी पाकी सडके नामली स्थेशन माइल १० याय छे त्यांयी संमर्लीया ( काचो रस्तो ) माइल २ याय छे.

३३४ सरसीमां उपाश्रय पडी गण्डो होयायी श्रावकना घरमां उत्तर्या, वा० ग० १० गे० खूबनंदनी ओसवाळ जैन. श्रावको चवा त्रण शुई आम्नायवाळा छे. पण न-भही नयी. स्या० वा० नां दे घर छे.

३३५ जावरा, स्टेट छे, स्टेशन, बंजार अने डाकबंगलो विगेरे छे. जैन पाठशाला छे. मोटा देरासर पासेना जूना उपाश्रयमां उतर्या अहिं लगभग १२६ घर त्रण थुई आम्नायनां छे, सडक ऊपर तेमनो मोटो उपाश्रय नवो थयो छे. खरतरगच्छ अने तपागच्छनां मलीने चार थुई आम्नायनां घर आशे २७ छे. त्रण वर्ष ऊपर रत्लाममां त्रण थुई—चार थुईमां अने तपागच्छ-खरतरगच्छमां कलेश थयो हतो तेना छांटा आखा मालवामां उड्या छे. परस्पर खेंचाताण अने इप्पी खूब वधी छे. छतां तटस्य साधुओनी साथे तेओ बधा प्रेमभावथी वत्ते छे. रत्लाम, जावरा विगेरे बधा गामोना त्रण थुईवाळा अने खरतरगच्छवाळाओए अमारी साथे तो बहुज सारो वर्ताव राख्यो हतो. आ० य० १ शेठ नादरजी नयमलजी झवेरी, २ शेठ केशरीमलजी कर्णावट. स्था० वा० नां घर १९०, दि० नां घर ३९ अने तेमनां मंदिरो २ छे. श्रीराजेन्द्रसुरिनीए त्रिस्तुति मतनो प्रारंभ (प्रथम उपदेश) जावरामां कर्यो. अहिंथी रींगणोद् तीर्थ (काचो रस्तो) मा० ८ थाय छे. रींगणोदमां मनोहर जिनविंच जमीनमांथी नीकळेला पछी देरासरमां स्थापन कर्या हुे तेथी रींगणोद् तीर्थ गणाय छे. त्यां श्रावकनां घर विगेरे छे. उपाश्रयथी नीकळी ल० १ माइल चाली महु—नीमच रोड ऊपर मा० नं० १०१—७ पासे डाकबंगलामां रात रह्या. मा० मं० १०९ पासेथी रींगणोदनी पाकी सडक नवी थाय छे, अहिंथी रींगणोद् ६ माइल थाय छे.

३३६ ढोढर, मा० नं० ११०—५ थी सडक छोडी २ फलींग काचे रस्ते चाली गाममां गया. श्रावकना घरमां उतर्या. देरासरमां थोडी मरामतनी जखर छे. स्था० वा० नां ३ घर छे. स्टेशन छे. गामथी काचे रस्ते ल० ०॥ माइल चाली मा० नं० १११—३ पासे पाकी सडके चड्या. पासेज डाकबंगलो छे. ढोढरथी रींगणोद मा० ६॥ अने कच्छनाराथी रींगणोद मा० ६ थाय छे. मंदसोरनी सडक तरफ ढोढरथी ल० ४॥ माइले सडकथी थोडुं दूर कच्छनारा गाम आवे छे, त्यां श्रा० घर ५—७, देरासर १ अने उपा० १ छे त्यांथी त्रण माइल दूर अखीया गाममां दि० नां घर छे. त्यांथी त्रण माइले दलौदा गाम आवे छे, त्यां श्रावकनां घर अने देरासर छे. मा० नं० १२३ पासेथी दलौदा स्टेशन जवानी पाकी सडक (फलींग २) गइ.

३३७ मंदसोर, मा० नं० १३०—२ थी सडक-छोडी काचे रस्ते ल० १ माइल चाली

साडे बाराना देरामर पासेना उपाश्रयमां उतर्या. मंदसोर, ग्वालियर स्टेटना मालवा प्रांतनो एक जीलो छे. गाम प्रानीन अने साहुं छे. स्टेशन, बजार अने जूनो किलो विगेरे छे. मा० नं० १२० पासे डाकचंगलो छे भगवान् श्रीमहावीर-३ स्वामीना समयमां सिंधुसौवीर देशना वीतभयनगरना उदायन राजाए उज्जितनी नगरीना राजा चंडप्रद्योत ऊपर चढाइ करी तेने जीती पकडी केद करी तेने साथे लड्ठने पोताना देश तरफ पाढा फरतां चोमासु वेसवायी जंगलमां दशपुर नामनुं नगर वसावीने त्यां रह्या ( जे दशपुर हाल मंदसोरना नामथी प्रसिद्ध छे. ) उदायन राजाए पोते जैन होवायी सांवासरिक ( पर्युषणा ) पर्वने दिवसे चंडप्रद्योते उपवास करवायी स्वयम्भी जाणी तेने अहिंशीज ओडी मूक्यो राजा चंडप्रद्योते आ गामने जिनमंदिरना निभाव खर्च माटे अर्पण कर्यु. मंदसोरथी वे माइल दूर अने महु—नीमच रोड मा० नं० १३०—२ पासेथी एक माइल दूर सोंडनी गाम पासेना एक क्षेत्रमां यशोधर्म राजाना मोटा वे कीर्तिस्तंभो जमीनमांथी नीकलेला पड्या छे. प्रत्येक स्तंभ एकज पथ्थरनो बनेलो, चाचीश फुट उंचो अने तेना प्रमाणमां पहोळो छे, तेना ऊपर १४०० वर्ष पहेलानो लेख छे. मंदसोर १२ परांओयी वहेचायेलुं छे. तेमांथी चार परां अने एक शहेर मळीने पांच परां-ओमां श्रावकनी वस्ती अने देरासर विगेरे छे. (१) शहेरमां श्रा. घर ७०, देरा० ३, उपा० २, ओसवाळ—पोरवाळनी हवेलीओ २ अने एक नानो पुस्तकमंडार छे. आत्मानंद जैनपाठशाला हाल बंध छे. आ० गृ० १ शेठ फूलचंदनी सुराणा, २ शेठ इन्द्रमलजी खीमसरा. (२) नयापुरामां श्रा० घर ६, देरा० १, उपा० १ अने दादाजीनी छत्री तथा बगीचो छे. (३) जनकुपरामां श्रा० घर ११०, देरा० १ अने श्रीनायकविनयजीनी पौधशालापां श्री पद्मावतीजीनुं देरा० १ छे. राजेन्द्रविलास नामनुं भवन बने छे, तेमां राजेन्द्रसूरिनी छत्री छे जैनपाठशाला १ छे. जनकुपुरामांना श्रावकोनां लगभग बधां घर त्रण थुई आम्नायने माननारां छे. (४) खानपुरामां श्रा. घर १०, देरा० १ अने नानो उपाश्रय १ छे. (५) खिलनी-पुरामां श्रा. घर ४ अने देरासर १ छे मंदसोर शहेरना जैन आगेवानोमां दृश नयी, संघमां निर्नायकता छे. मुनिराजोने आवतां जतां मार्गमां मात्र विश्रान्ति लेवा लायक क्षेत्र छे. शहेर अने परांओमां यहेन मंदसोरमां स्था० वा० नां घर १९०, दिगं० नां घर १०० तेमनां मंदिर ३ अने जैत्याळग २ छे. मंदसोरथी वह पार्धनाय लग० ८

माइल थाय छे. मंदसोरथी नीमचनी छावणी पाकी सडके मा० ३२ थाय छे. उपाश्रयथी लग० २ फर्लीग चाली प्रतापगढनी सडके चड्हा, मा० नं० १-२.

३३८ कुणी, मा० नं० ९ पासेथी गाम १। फर्लीग दूर छे. नरसिंहजी ठाकोरना मकानमां उतर्या. श्रावक शाह चंपालाल नानालाल भक्तिवाळा छे.

३३९ प्रतापगढ, स्टेट छे, गाम सारुं छे. बजार छे. मंदसोर स्टेशनथी जवाय छे. मा० नं० २० थी आगळ एक माइल चाली गुमानशाना देरासर पासेना उपाश्रयमां उतर्या. मुख्य देरासर १० सिवाय घर देरासर २ छे. जैन श्वे० पाठशाला १ अने कल्याशाला १ छे. आ० गृ० १ गाँधी रामचंद्र लालजी हस्ते शेठ गेवीदाङ्जी तथा शिवलालजी, २ शाह दीपचन्द्रजी दावहा, ३ शाह चोखचन्द्रजी मास्टर. शेठ लखमीचंद्रजी धीयाना बागमां तेमनुं बंधावेलुं भव्य देरासर १, उपाश्रय १ अने तेमनुं प्राइवेट पुस्तकालय १ छे. अहिना हुंबड श्वेतांचरोमां धार्मिक वर्तन सारुं छे. ओसवालो बधी वाते तहन शियिल यड्गया छे. स्था० वा० नां घर ६० छे. दिगं० नां घर ९००, मंदिर ४, दिगं० रतनलालजी जैनविद्यालय १, जैनपाठशाला २, अने जैनकल्याशाला २ छे. अहिना दिगंबरो सुखी अने धार्मिक कार्योमां उत्साहवाला छे. अहिना श्वेतांचर-दिगंबरोमां सारो संप छे पंडित दीपचन्द्रजी यति विद्वान् अने सज्जन माणस छे. अहिनी सीधे रस्ते बड़ पार्वनाथ मा० १७। अने धमोतर थइने जवाथी मा० २३ थाय छे. प्रतापगढथी सीधे रस्ते जीरण मा० २१ अने धमोतर थइने जवाथी मा० २४ थाय छे.

३४० धमोतरमां श्रीशांतिनाथ भगवान्तुं मंदिर तीर्थभूत गणाय छे. श्वेतां० दिगं० बन्ने आ तीर्थने माने-पूजे छे. मंदिरनी पासेज जैनधर्मशाला छे. मंदिरनो बहीवट नरसिंगपुरा दिगंबरीओना हाथमां छे.

३४१ धमोतरमां श्रावकना घरमां उतर्या. श्रावको भक्तिवाळा छे. आ० गृ० १० शेठ जीवराज पूनमचंद्रजी कर्गपुरीया. धमोतरथी सीधे रस्ते चित्ताखेडा मा० १४ थाय छे, पण ते रस्तो पहाडी अने विकट छे. माटे धमोतरथी जीरण थइने चित्ताखेडा मा० २२ थाय छे, ते रस्ते जबुं सारुं छे.

३४२ कनोरामां गाम बहार रामचंद्रजीना मंदिरमां उतर्या. श्रावक शेठ चंपालालजी चांदमिळजी भक्तिवाळा छे. देरासरमां थोडी मरामतनी अने देखरेखनी जखर छे.

- ३४३ वह, श्रीपार्थनाय भगवान्तुं तीर्थे. धर्मशालाओ वे छे. यात्रालुओने उत्तरवानी सगं-  
वड छे. नवी धर्मशालामां उत्तर्या. श्रीपार्थनाय भगवान्नी मूर्तिनी पलांठीनी नीचे  
बने जानुए विचित्र प्रकारे व्याघ्रनी वे आकृतिओ गोटवेली छे. मूर्ति ऊपर लेख नदी  
पण मूर्ति प्राचीन जणाय छे. श्रावक देवीचंद्रीनी जैन. अहिंशी स्टेशन २ माइल दूर छे.
- ३४४ कणगेटीमां शेठ हीरालालजी पोरवालना मकानमां उत्तर्या. आ० गृ० १ शेठ हीरा-  
लालनी पारेख पोरवाल, २ शेठ चंपालालजी पोरवाल. अहिंना श्रावको मक्किवाळा  
छे. संप सारो छे अहिंशी बैडीया ३ माइल याय छे
- ३४५ जीरणमां देरासरना रंगमंडपनुं काम बाकी छे कुसंपने लीधे द्रव्य होवा छतां काम  
अहुरुं पडयुं छे. आ० गृ० १ शेठ औंकारलालजी चंपालालजी २ चंपालालजी  
महेता. स्या० वा० नां घर ७ छे अहिं जूनो किलो अने बजार छे.
- ३४६ छोटीसाडी, उदयपुर स्टेटनुं परगण छे. गाम प्राचीन छे. बजार छे. सद्गुणप्रसारक  
जैन मित्रमंडल, जैनपाठशाळा अने जैनकन्याशाळा छे आ० गृ० १ शेठ चंदनमलजी  
नागोरी, २ शेठ नानालालजी नागोरी, ३ शेठ मोतीलालजी नागोरी. शेठ चंदनमलजी  
नागोरीने त्यां पोतानुं प्राइवेट पुस्तकालय छे. स्या० वा० नां घर ३९, दिँग० नां  
घर २ अने तेमरुं चैत्यालय १ छे. अहिंशी नीमच स्टेशन (काचो रस्तो) मा० १४  
याय छे. नीमचमां आ० ८ घर, देरासर विगोरे छे. छोटीसाडीयी देसुरी सुधीमां न्यां न्यां  
ओसवालोनां घरनी संख्या छाकी छे लगभग तेओ बचा संवेगी मुनिराजोना विहार  
तथा उपर्देशना. अमावस्यी अने स्थानकवासी साधुओना विचरणावी मूर्तिपूजामां  
शियिल थथा छे. स्थानकवासी आज्ञाय तरक झुकवा लाग्या छे. साधुओने गोचरी  
पाणी तो मर्वी शके छे.
- ३४७ विनोतामां श्रावकनी दुकानमां उत्तर्या. देरासरनो जीर्णद्वार यो छे, थोडुं काभ  
बाकी रही गयुं छे. प्रतिष्ठा यवानी बाकी छे. मदइनी अने देखेरेखनी जख्क छे. आ०  
गृ० १ शेठ हीरालालजी ओसवाल, २ शेठ प्रतापमलजी ओसवाल. ओसवालोनां  
घर २९, दिँग० नां घर १९ अने दिँग० मंदिर १ छे.
- ३४८ नकुंममां श्रावकनी दुकानमां उत्तर्या. आ० गृ० १ शेठ औंकारलालजी धन-  
राजनी, २ शेठ उदयलालजी दोशी, ओसवालोनां घर ८० छे. बजार छे.
- ३४९ मंडफीयामां कीसनआल छोगालाल अप्रवालना मकानमां उत्तर्या. देरासरनो जीर्ण-

द्वार थयो छे प्रतिष्ठा थवानी बाकी छे. श्रावकोने द्रक्कार नयी. कोइए ते काम हाथमां लेवानी जरुर छे. आ. गृ. १ शेठ स्यालीलाल जावदवाला, २ शेठ टोडुंजी मारु ओसवाल. ओसवालोनां घर १९ अने दि० नुं घर १ छे अहिंथी चीखाडा ४। माइल थाय छे.

३९० भादोडामां श्रावकनी दुकानमां उतर्या. आ० गृ० उदयपुरवाला शेठ गणेशमलजी बोयरा हाकेम साहेब. देरासरनी देखरेख हाकेम साहेब सारी राखे छे. ओस० नां घर ६० अने दि० नां घर २ छे. बजार छे.

३९१ उमडमां दरबारी कचेरीमां उतर्या. श्रावक १ रीखवदासजी, २ नंणजी. ओस० नां घर १९ छे.

३९२ करेडा, श्रीपार्थनाथ भगवान् नुं तीर्थ छे. देरासर घणुं विशाल अने प्राचीन छे. देरासरनी बांधणी, देरीओ अने यांभला ऊपरना लेखो परथी जणाय छे के आ देरासर बारमा सैकामां बनेलुं छे. मूलनायकजीनी मूर्त्ति ऊपर संवत् १६५६ नो लेख छे, एटले मूल मूर्त्तिने पाढलथी कोइ कारणसर बदलवी. पडी हशे तेम जणाय छे. आ देरासरमां धातुनी वे त्रितीर्थीओ घणी मोटी अने प्राचीन छे, एक आशरे संवत् १००० नी आसपासनी अने बीजी आशरे संवत् १२०० नी आसपासनी हशे, बन्ने ऊपर नानो नानो लेख छे. हात्यमां देरासरनो जीर्णोद्धार थयो छे, हजु काम चाले छे. मददनी जरुर छे. देरासरनी पासेज मोटी धर्मशाला छे याब्रालुओने सगवड छे. यात्रा करवा लायक छे. गु० मागशर वदि १० अने वैशाख शुदि ३ ने दिवसे मोटा मेला भराय छे. उदयपुरवाला शाह कनकमलजी चोरडीया कारखानाना मुनीम छे. धर्मशालाथी थोडुंन दूर करेडा गाम छे, गाममां ओस० नां घर ७ छे. गाम नानुं छे. करेडा स्टेशन छे. देरासरनी पासेज आशरे वे माइलना घेरावावालुं मोटुं तलाव उदयपुर स्टेट तरफथी बंधाय छे. अहिंथी कपासण ( काचो रस्तो ) मा० ६ थाय छे, त्यां श्रा० घर ८, देरा० २ अने ओसवालोनां घर ९० छे. करेडाथी सनवार ( काचो रस्तो ) मा० ८ थाय छे, त्यां श्रा० घर ९, देरा० १ अने ओसवालोनां घर ९०-६० छे. करेडाथी उदयपुर मा० ४० अने चित्तोड मा० २६ थाय छे. श्रावकनां घर अने देरासर विगेरे छे. चित्तोडनो किल्डो

३६३ चराणामां आ० गृ० शिवलाल चंडालीयाना मकानमां उतर्या० स्था० वा० नां घर १२ अने तेरा० नां घर २ छे.

३६४ बनेहीयामां उदयपुरवाला शेठ रोशनलालजी चतुरना मकानमां उतर्या० स्था० वा० नां घर १२ छे. एक नानुं घरदेरासर छे, आशातना दूर करावानी जहर छे. शेठ वेनीराम कांकरेचा अहिंसी सनवार मा० ९ याय छे.

३६५ राजावासमां रामचंद्रजीना मंदिरमां रात रहा. स्था० वा० नां घर ७ छे. अहिंसी लग० १ माइल चाल्या पछी वनास नदी आवे छे, त्यांयी लग० एक माइल दूर मोइ गाम छे, त्यां ओसवालोनां घर आशरे ५० अने देरासर १ छे, त्यांयी कांकरोली ४ माइल याय छे.

३६६ कांकरोली, वैष्णवोंसुं मोटुं तीर्य छे, द्वारकानाथानुं मंदिर मोटुं छे. बजार अने धर्मशाला छे. ओसवाचोना नोरामां उतर्या० स्था० वा० नां घर २९ अने तेरा० नां घर ७० छे. अहिं जैनघेतांबर देरासर एक हतुं. जैनो अने हिंदुओ वज्चे झघडो थतां कोई ६ ते देरासरनो बुमट तोडी नांख्यो अने मूर्तिओ तोडी फोडीने गुम करी दीधी, उदयपुर स्टेटपां ते माटे त्रण वरसवी केस चाले छे, फेसलो मले ते खरो. उदयपुरथी कांकरोली पाकी सडक ( मा० ३६ ) छे. उदयपुरथी १२ माइल देलवाडा, त्यांयी १४ माइल नायद्वारा, त्यांयी १० माइल कांकरोली याय छे. देलवाडामां प्राचीन मंदिरो, श्रावकनां अने स्था० वा० नां घर विसेरे छे. नायद्वारा वैष्णवोंसुं मोटुं तीर्य छे.

३६७ राजनगर, उदयपुर स्टेटसुं एक परगणुं छे. गाम जूरुं छे. बजार छे. दरवारी धर्मशालामां उतर्या० राजनगरमां वे देरासरो छे तेमां एक गाममां छे अने बीजुं राजसागर तळावना कीनारा पासे पहाडनी एक उंची टेक्की ऊपर दयालशाह शेठ संवत् १७३६ मां बंवावेलुं चौमुखजीनुं विशाल अने भव्य देरासर छे यात्रा करवा लायक छे. आ देरासरनो जीर्णद्वार हालमां थोडा वर्षो ऊपर पयो छे. गामना देरासरमां थोडी मरामत थवानी नहर छे. आ० गृ० १ शेठ ताराचंदजी कोठारी २ महात्मा भूरेलालजी. स्था० वा० नां घर ९ अने तेरा० नां घर १३० छे. अहिं उदयपुरना महाराणा राजसिंहजीए रूपीया १०९०७९८४ खर्चनि एक मोटुं निरा० राजसागर नामनुं तळाव बंधाव्युं छे. जे चार माइल लांबु अने पोणा वे माइल फहोलुं छे. त्रण माइल लांबु तेनुं बांधकाम छे. सं. १७१८ मां खातमुहूर्त करी सं. १७३२ मां

तेनी प्रतिष्ठा करी छे. तेना कीनारा ऊपर, दयालशाहना मंदिरवाली टेकरी अने राजमहेलवाली टेकरीनी वचे वहु सुंदर बांधकामवालुं, नौचोकी नामथी प्रसिद्ध, रमणीय स्थान छे. त्यां आवेली त्रण चोकीओ तथा तोरणामां आवृजीना मंदिरो जेवी कोतरणी छे. अहिंथी राजसागर तलावनो देखाव वहु भव्य जणाय छे. अहिं मोटा मोटा २९ पत्थरोमां खोदेलो, हिंदुस्तानमां सौथी मोटामां मोटो शिलालेख छे, तेमां उदयपुर राज्यनुं अने आ तलावनुं विस्तारथी वर्णन करेलुं छे. राजनगर, श्वे० तेरापंथ मतनुं मूळ उत्पत्तिस्थान कहेवाय छे भिल्खमस्वामीए तेरापंथ मतनो उपदेश अहिंथी शरु कर्या हतो.

३९८ केलवामां तखतमलजी संवकना मकानमां उत्तर्या. तेरापंथीनां घर ८० छे. शेठ राजमलजी ओसवाल जैन. अहिंना त्रणे देरासरो प्राचीन अने विशाल छे कांडक मरामतनी अने आशातना दूर करावानी खास जस्तर छे. मृत्तिपूजक श्रावकनुं एक पण घर नयी, वधा तेरापंथी थइ गया छे. अहिं दरबारी साइ, जूनो किलो अने बजार छे,

३९९ पडावलीमां दरबारी धर्मशालामां उत्तर्या. श्रावक हंसराजजी सीआल. तेरापंथीनां घर २९ छे. अहिंथी ७ माइल दूर गडबोड नामनुं गाम छे. गडबोड ( चौभुजा ) वैष्णवोनुं तीर्थ छे. त्यां श्रा. घर ४०, देरासर १ अने तेरापंथीनां घर ३० छे. आ० गृ० १ शेठ नंदरामजी कावडीया, २ शेठ हरखचंदजी कछारा. गडबोडथी देसूरी ९ माइल थाय छे.

३६० अंटालीयामां आ० गृ० १ शेठ प्रेमचंदजी राठोड, २ शेठ चंपालालजी राठोड. तेरापंथीओनां घर ९ छे. अहिंथी ३॥ माइल दूर रीचेड गाम छे. त्यां श्रा. घर ९०, देरासर १ अने उपाश्रय १ छे. आ० गृ० १ शेठ भगजी चंडालीया, २ शेठ हजारीमलजी कोठारी. तेरापंथीओनां घर ९० छे. रीचेडथी झीलवाडा ४ माइल थाय छे.

३६१ झीलवाडामां नवा उपाश्रयमां उत्तर्या. अहिंउंची टेकरी ऊपर एकज कंपाउंडमां वेशिखरबंधी देरासरो छे. जैनधर्मशाला तथा उपाश्रय बच्चे नवा तैयार थाय छे. आ० गृ० १ शेठ चंपालालजी कोठारी, २ शेठ कालुरामजी वोरा. तेरापंथीओनां घर १० छे. अहिंथी गडबोड २॥ माइल थाय छे. मेवाडमांथी मारवाड जतां वच्चे बच्चे देशोनी सरहदरूप पर्वतश्रेणी आडी आवे छे. तेने उल्लंघन करवाना रस्ताने नाल कहे छे. आ तरफ एवी नालो १ सोमेश्वरनी, २ झील-

वाढानी, ३ हांयीगुडानी, ४ भाणपुरानी विगेरे घणी छे. तेमां झील्वाढा (देसूरी) नी नाल सौ करतां सारी अने चालु छे. आ नाल लग० ४ माइल लांची छे. मारवाड जनारने नीचुं उत्तरवानुं आवे छे अने मेवाड जनारने उंचु चढवानुं आवे छे अर्थात् मेवाड करतां मारवाडनो प्रदेश नीचाणमां छे.

२६२ : देसूरी, जोधपुर स्टेटनुं परगणुं छे गाम जूनु छे. एक टेकरी उपर, जूनो किलो छे. बजार छे. देसूरी जैनसमाज नामनुं मंडल १ अने जैनर्मशाला ४ छे. आ० ग० १ शेठ जेटमलनी मगनीरामजी ओसवाल, २. शेठ लखमीचंदनी धनरूपनी पोरवाल. शिलालेखी उपरथी जणाय छे के देसूरीनुं मूल नाम 'देवसूरि' हतुं अने ते श्रीमान् वादिदेवसूरिजीना नाम उपरथी राखवामां आव्यु हतुं. देसूरीयी ९॥ माइल दूर सोमेश्वर गाममां देरासर ? अने नानी धर्मशाला १ छे, आ० घर नयी. त्यां गु० फागण वदि ३ नो मेळो भराय छे.

२६३ वाणेरावमां नानी जैन धर्मशालामां उतर्थ. बजार छे. वाणेरावमां देरासर १०, .. श्रय ७, जैन धर्मशाला २, पंचायती नोरो १, विद्याशालानुं मकान १ अने वीनी वे ब्रण नानी धर्मशालाओ छे. विद्याशालाना मकानमां जैन स्कूल चाले छे. आ० ग० १ शेठ मूलचंदनी जोवतजनी, २ शेठ जसराजजी अनोपचंदनी. वाणेराव-राणपुरनीनी पंचतीर्थनुं गाम छे. अहिंसी ३ माइल दूर जंगलमां मुछाडा महावीर स्वामीनुं भव्य अने विशाल देरासर छे, पासेज जैन धर्मशाला छे. अहिं कार्त्तिकी पूजनमो मोटो मेळो भराय छे. वाणेरावयी ३ माइल दूर छोडा देरासर १ अने तेनी पासे नानी धर्मशाला १ छे, आ. घर नयी, अहिं गु० अ५. वदि ११ नो मेळो मराय छे

२६४ सादरी, गाम मोटु छे, बजार छे. मोटा उपाश्रयमां उतर्थ. अहिंसी .. जवाय छे. सादरीमां मोटु देरासर १, उपाश्रयमां देरासर ?, गाम बहार मूळचंद मननीनुं चंधारेल देरासर ?, अने गामधी १ माइल दूर राणपुरनीना उपर श्रीआदीश्वर भगवानुं देरासर ? एम कुल चार देरासरो छे. नाना मोटा उपाश्रयो १० छे तेमां एक उपाश्रय हालमां शेठ जसराज उमलनीए नबो चंधार्यो छे. अहिं श्रीराणपुर तीर्थना वहीवट शेठ आ. क. नी पंडी अने तेनी साथे धर्मशाला छे. तथा ..

धर्मशाला शाह मूलचंद मनजीए बंधावेली गाम बहार छे. गाम बहार जैन स्कूल माटे मोटुं मकान नवुं तैयार थयुं छे. तेमां जैन स्कूल हालमांज शरु थइ छे. आत्म वल्लभ जैन लाइब्रेरी हाल बंध छे. आ. गृ. १ शेठ मूलचन्दजी छजमलजी, २ शेठ गंगारामजी हंसराजजी. सादरीना श्रावकोमां धार्मिक बिवेक कांइक ठीक छे, पण संघमां संप नथी, नजीवा कारणथी वे तड पड्यां छे. एक संपी थइ कार्य करवानी जस्त्र छे. गोल्वाडना लगभग बधा गामोमां ओसवाल-पोरवाल बच्चे रागद्रेप-खेचाताण बधारे प्रमाणमां जोवाय छे. गोल्वाडमां भाग्येज एवुं कोइ पुण्यशाली गाम बच्युं हशे के ज्यां वे-चार तड (धडा) नहीं होय स्याठ वा० नां घर १७५ अने स्थानक ६ छे. राणपुरजीना रस्ता ऊपर हीरावाव, नानी धर्मशाला अने चोतरो सादरीवाला शेठ मूलचंदजी छजमलजीए बंधावेल छे. सादरीथी १॥ माइल दूर मादा गाममां एक देरासर छे, त्यां थ्रा० घर अने उपाश्रय नथी, पण एक स्थानक छे. सादरीथी वे माइल दूर राजपुर गाम छे, त्यां थ्रा० घर नथी, नानी जनधर्मशाला छे, त्यांथी एक माइल दूर जंगलमां पहाडनी पासे श्रीशांतिनाथ भगवान्नुं देरासर छे, त्यां प्रतिवर्षे कार्तिक शुदि २ नो मेलो भराय छे.

३६९ राणपुरजी तीर्थ, ब्रण बाजुएथी पर्वतनी श्रेणिओथी विंटाएलुं, पहाडोनी नीचेनी तला-टीमां आवेलुं छे. तीर्थ रमणीय अने यात्रा करवा लायक छे. एक विशाल धर्मशाला छे. उपाश्रय एक हालमां नवो ययो छे: मुख्य देरासरनी सामे मोटा गृहस्थोने उत्तरवा लायक एक बंगलो पण नवो ययो छे. यात्रालुओने सगवड छे. अहिंनुं ब्रैलोक्यदीपक (धरणविहार) नामनुं खेरेखर अन्वर्थ नामवालुं; अनेक भव्य अने नकशीवाला विशाल मंडपो, गंभारा अने स्तंभोवालुं; अनेक प्रकारनी कारीगरीथी भरपूर; चतुर्मुख श्रीयुगादिदेवनुं आ मुख्यमंदिर संवत् १४९६ मां राणपुर नगरमां पोरवाल संघपति धरणा शाहे बंधावी सं. १४९८ ना फा० वा० ९ तपाग-च्छाचार्य श्रीसोमसुंदरसूरिजी पासे तेनी प्रतिष्ठा करावी छे. अहिं दर वर्षे गु० फागण वदी १० अने आशो शुदि १३ ने दिवसे मोटा मेला भराय छे. मुख्य-मंदिर ऊपरांत श्रीपार्थनाथ भगवान्नुं अने श्रीनेमिनथ भगवान्नुं एम बीजां वे देरासरो छे. राणपुरजीमां ८४ भोंयरां छे एम कहेवाय छे, पण हालमां १२ भोंयरा खोलवामां आवे छे, तेमां अनेक जिनविंचो छे, बाकीनां भोंयरां क्यां छे तेनो पत्तो नथी. शिलालेखो ऊपरथी जणाय छे के अहिं राणपुर नामनुं मोटुं नगर हतुं अने

राणपुर, घाणेराव विगेरे गोलवाडनो केटलोक प्रदेश उदयपुर राज्यने आधीन हतो.  
राणपुरजीनी यात्रा करी पाढा सादरी आवऱे.

३६६ मुंडाडामां गाममां १, नाना बगीचामां १, गाम वहार मोटा बगीचामां १, आ  
प्रमाणे ब्रण देरासरो छे. श्रीशांतिजिनआत्मवल्लभ पाठशाला. विगेरे पाठशाला ३ छे.  
जैनधर्मशाला नवी यवानी छे.

३६७ कोटमां शेठ मूलचंद गोमाजीना नोरामां उतर्या. आ० गृ० १ शेठ हीराचंद  
ओजाजी, २ शेठ बगराजजी रूपाजी.


३६८ बाली, जोधपुर स्टेटनुं परगणुं छे. गाम मोटुं छे. वजार छे. श्रीमनमोहन पार्थनायनी  
भगवान्ना देरासर सामेनी धर्मशालामां उतर्या. जैनधर्मशाला ६, जैनपाठशाला १  
अने जैनकन्याशाला १ छे. आ० गृ० १ शेठ कपूरचंदजी लखमीचंदजी ओसवाल,  
२. शेठ प्रेमचंद गोमाजी पोखाल, ३ मास्तर गोरखर देवचंद खुंटवडावाळा. बालीयी  
ये माझ्ल दूर सेसली गाममां देरासर १ अने नानी जैनधर्मशाला छे, त्यां दर वर्षे  
कार्तिकी पूनमनो मेळो भराय छे. श्रा० घर नयी.

३६९ खुडायामां मोटी जैन धर्मशालामां उतर्या श्रीआत्मवल्लभ जैन पाठशाला चाले  
आ० गृ० १ शेठ हजारीमल नवलाजी, २ शेठ उमेदमल मेवाजी. खुडाला ..  
१ माझ्ल दूर खुडाला ( फालना ) स्टेशन पर देरासर अेक अने जैन धर्मशाला ..  
छे. धर्मशालामां मुसाफरोने उतरवानी सगवड छे. आवकनां घर नयी.

३७० साँदर्लमां जैन धर्मशालामां उतर्या. आ० गृ० १ शेठ पृथ्वीराज ( प्रतापजी ) चिमनाजी  
माहीमवाळा. २ शेठ लखमीचंदजी उदेमाणजी.

३७१ स्त्रीवाणदी, जोधपुर स्टेटना बाली परगणानुं एक गाम छे. ब्रण बाजूएथी ..  
थ्रेणीयी विटाएलुं अने पर्वतनी तलाईमां जरा उंचाणमां आवेलुं होवायी ..  
देखाव सारो लागे छे. पोस्ट ओफीस अने दरवारी स्कूल छे. आ जडवाडना नम  
नामां बाल्यप्रवृत्तिभोयी कंटालेलाभो माटे निर्शितपणे एकान्तवास करवा दे;  
गाम छे. मुनिराजोने पण योदा दिवस मात्र विश्रान्ति-शान्ति लेवा माटे गाम ..  
छे. अहिंना देरासरमां मूलनायक श्रीमहावीरस्वामीनी भव्य अने मनोहर मूर्ति छे  
अहिंनी मोटी जैन धर्मशालानी पासेनी जमीनमांयी संवत् १८९२ मां नीकळी हु  
त्यारबाद अहिंना श्री संपे नबुं देरासर बंधावी तेमांते मूर्ति ने मूलनायकनी तरीके ..  
१८९४ मां स्थापन करी प्रतिष्ठा करावी छे, अहिं दर वर्षे कार्तिक शुदि १०

मोटो मेलो भराय छे. शाह कपूरचंद प्रतापजीए गाम बहार शिखरबंधी एक नवुं देरासर बंधाव्युं छे, तेनी प्रतिष्ठा हवे थवानी छे. शाह उदेभाण शोभाजीए बंधावेली जैन धर्मशालामां उतर्या. ते सिवाय बीजी जैनधर्मशाला २ अने उपाश्रय २ छे. शेठ कस्तूरचंदजी शावाजी अने शेठ रायचंद शावाजीए खास कन्याशाला माटे बंधावेला मकानमां तेओना तरफथी जैनकन्याशाला चाले छे. आ० ग० १ शेठ मन्नालजी गोवाजी, २ शाह रामचंद कूपाजी, ३ शाह कस्तूरचंद शावाजी, ४ शाह हंसाजी फताजी, ५ शाह प्रतापचंद भेराजी, ६ शाह चीमनाजी प्रतापजी, ७ शाह जेठाजी भेराजी, ८ शाह ताराचंद दलीचंद, ९ शाह रीखवचंद वरधाजी, १० शाह नेमचंद उमाजी, ११ शाह फौजमल वनेचन्द, १२ शाह फौजमल जेताजी विगेरे. अहिं पोरवालनां १० घर अने ओसवालनां १६० घर छे. अहिंना श्रावकोमां सात तड़ (धडा) छे ते मुख्य वे पक्षोमां वहेचाई गया छे. पहेला पक्षमां त्रण तडवाला शाह उदेभाण शोभाजीनी धर्मशालाए जवावाला छे, अने बीजा पक्षमां चार तडवाला उपाश्रये जवावाला छे. पहेला पक्षवालामां मुनिराजोने विनति करी चोमासुं लाववा, शुभ कार्योमां द्रव्यनो व्यय करवो विगेरे धार्मिक प्रवृत्तिओमां उत्साह अने विवेक काँइक ठीक छे, ज्यारे बीजा पक्षवाला धर्ममां शिथिल, विवेकशून्य अने कदाग्रही छे. देरासरनो वहिवट तेओना हाथमां छे, देवद्रव्यनुं ठेकाणुं नथी, तेथी पहेला पक्षवालाओने देरासरना टूस्टीओमां नीमता नथी. जो देवद्रव्यनी चोखवट थड़ जाय तो संघने सौंप्युं पडे अथवा सारी व्यवस्था करवी पडे, ते माटे तेओ हमेशां झघडा करवा तैयार रहे छे, अने संघमां कोइपण सारो सुधारो थतो होय तेमां पण विघ्न नांखे छे, माटे गामना सज्जनोए एवा माणसोने खुल्ला पाडीने धर्मनी उन्नतिमां कटिबद्ध थवुं जोइए. बीजा पक्षमां पण शाह अनूपचंद गुलाबजी, शाह ढूंगा लच्छीराम विगेरे केटलाक सरल स्वभावी अने सज्जनो छे.



# प्रथम खंडनुं नवुं अनुसंधान.

पैच-मुरेनाथी शौरीपुरतीर्थ मुबीना विहारनी यादी.

( सं. १९८१ )

माझ. गामनां नामो. आ.घर. देरा. उपा. जीलो. मा. नं. वि. हं.

पैच-मुरेनाथी ० ० ० ग्वालियरस्टेट ० जु. नो. नं. ३१  
जी० मुरेना

|                      |   |   |   |      |                           |
|----------------------|---|---|---|------|---------------------------|
| २। मुड्डीयाखेड़ा     | ० | ० | ० | ”    | २-२ जु. नो. नं. ३१        |
| २॥ नींगणी *          | ० | ० | ० | ”    | ४-६                       |
| १। खुद *             | ० | ० | ० | ”    | १०-१                      |
| ५। रानपुर *          | ० | ० | ० | ”    | १४-६थी जु. नो. नं. ३१     |
| १॥ अंबाह —           | ० | ० | ० | ”    | २०-४ जु. नो. नं. ३१       |
| ८। लठेड़ *           | ० | ० | ० | ”    | ८-२ सडकयी २फलीग           |
| २॥ ओसेयका पुरा       | ० | ० | ० | ”    | १०-७ जु. नो. नं. ३१       |
| १॥ पिनहाट            | ० | ० | ० | आगरा | १९थी जु. नो. नं. ३१       |
| ६। भद्रोली *         | ० | ० | ० | ”    | काचो रस्तो-               |
| ७। फेरा              | ० | ० | ० | ”    | पाको काचो जु. नो. नं. ३१  |
| ४॥ बटेसर *           | ० | ० | ० | ”    | काचो रस्तो जु. नो. नं. ३१ |
| १॥ शौरीपुर (तीर्थ) — | ० | १ | १ | ”    | जु. नो. नं. ३१            |

गुणाथी राघोगढ थइने पार्वती ( सराय निमखेडी )  
 ( सं. १९८१ )



|                        |              |         |       |      |               |         |                            |
|------------------------|--------------|---------|-------|------|---------------|---------|----------------------------|
| माइल.                  | गामनां नामो. | था. घर. | देरा. | उपा. | जीलो.         | मा. नं. | क्रि. ह.                   |
| गुणाथी                 | -            | -       | -     | -    | ग्वालियरस्टेट | ०       | जु. नो. नं. १३४            |
| ४।।। बजरंगढ़ (जयनगर) = | ५            | १       | ०     | "    | जी.           | इसागढ़  |                            |
| ११ राघोगढ़ =           | ९            | १       | ०     | "    |               |         | ४-६ जु. नो. नं. ३१९        |
| ९ पार्वती              | -            | -       | -     | "    |               |         | काचो रस्तो जु. नो. नं. ३२० |
|                        |              |         |       |      |               |         | २३०-६ जु. नो. नं. १४२      |

मकसीथी उज्जैन, बडनगर, बदनावर, रत्काम, जावरा, मंदसोर, प्रतापगढ़,  
 छोटीसादरी, करेडापार्खनाथ, कांकरोली, देसूरी, सादरी, बाली  
 थइने खीवाणदी सुधीना विहारनी यादी-

( सं. १९८१ )



|                  |     |    |   |               |                      |
|------------------|-----|----|---|---------------|----------------------|
| मकसीथी -(तीर्थ)  | -   | -  | - | ग्वालियरस्टेट | काचो जु. नो. नं. १३३ |
| जी. उज्जैन       |     |    |   | रस्तो         |                      |
| ३ दोन्ता -       | ७   | ०  | ० | "             | " जु. नो. नं. ३२१    |
| ६ कायथा          | १६  | १  | १ | इंदोर स्टेट   | " जु. नो. नं. ३२२    |
| ८ ताजपुर         | <   | १  | १ | ग्वालियरस्टेट | " जु. नो. नं. ३२३    |
| ८ उज्जैन (तीर्थ) | १०० | १४ | २ | "             | " जु. नो. नं. ३२४    |
| ५।।। चंदुखेडी *  | ०   | ०  | ० | "             | ५-६ जु. नो. नं. ३२५  |
| ११ सिरसाना       | १   | ०  | ० | "             | १६-७ जु. नो. नं. ३२६ |
| ७ मोलाना *       | ०   | ०  | ० | "             | २३-७ महाजननां २-३    |
|                  |     |    |   |               | घर छे.               |
| ४। बडनगर =       | ७०  | ४  | २ | "             | २८ जु. नो. नं. ३२७   |
| ६ पचकवासा *      | ०   | ०  | ० | धार स्टेट     | ७ दिगं. नां २घर छे.  |


| प्रादृल.                    | गामना॒ नामो॑. | था॒. | घर॑. | देरा॑.          | उपा॑.          | जील्हो॑.    | मा॒० नं०     | वि॒० ह०    |
|-----------------------------|---------------|------|------|-----------------|----------------|-------------|--------------|------------|
| ४॥ बदनावर =                 | ४०            | २    | १    | घार             | स्टेट          | ११          | जु. नो. नं.  | ३२८        |
| ४ मुलधान                    | ४             | १    | ?    | "               |                | काचो रस्तो  | जु. नो. नं.  | ३२९        |
| ११॥ बीलपांक                 | २             | ०    | ०    | सेलाणा          | स्टेट          | ६८-२थी      | जु. नो. नं.  | ३३०        |
| ३ घरार *                    | १             | ०    | ०    | रतलाम           | स्टेट          | ७२          | जु. नो. नं.  | ३३१        |
| ६॥ रतलाम                    | ४९०           | १२   | ३    | रतलाम           | स्टेट          | ७६-६थी      | जु. नो. नं.  | ३३२        |
| १० सेमछीया (तीर्थ)          | २०            | १    | ?    | सेलाणा          | स्टेट          | ८३          | जु. नो. नं.  | ३३३        |
| ६ सरसी                      | १०            | १    | १    | जावरा           | स्टेट          | काचो रस्तो  | जु. नो. नं.  | ३३४        |
| ७ जावरा =                   | १९०           | ३    | २    | "               | "              | "           | जु. नो. नं.  | ३३५        |
| १० दोडर                     | ४             | १    | ०    | खालियरस्टेट     | ११०-५थी        | जु. नो. नं. | ३३६          | जी. मंदसोर |
| १४ फतेगढ़ *                 | ६             | १    | ०    | "               |                | १२९         |              |            |
| ६। मंदसोर -                 | २००           | ८    | ९    | "               |                | १३०-२थी     | जु. नो. नं.  | ३३७        |
| ८ कुणी                      | १             | ०    | ०    | प्रतापगढ़ स्टेट |                | ९थी         | जु. नो. नं.  | ३३८        |
| ३ हतोनीया *                 | ०             | १    | ०    | "               |                | लग. १२      |              |            |
| ९ प्रतापगढ़ =               | २००           | १०   | ९    | "               |                | २०थी        | जु. नो. नं.  | ३३९        |
| ३ घमोतर *                   | ०             | ०    | ०    | "               |                | काचो रस्तो  | जु. नो. नं.  | ३४०        |
| ४॥ घमोतर                    | २५            | १    | ०    | "               |                | "           | जु. नो. नं.  | ३४१        |
| ४॥ पानमोही *                | ४             | ०    | ०    | "               |                | "           | १ लखमीचंदगी, | २          |
|                             |               |      |      |                 |                |             | मन्नालालनी   | दोशी.      |
| २ रठांजणा *                 | १०            | १    | ०    | "               |                | "           |              |            |
| २॥ कलोरा                    | २             | १    | ०    | "               |                | "           | जु. नो. नं.  | ३४२        |
| ४॥ बालागढा *                | ३             | ०    | ०    | खालियर स्टेट    |                | "           | चंपालालगी    | जैन.       |
| ३ बइ (तीर्थ),<br>प्रतापगढ़ी | ४             | १    | १    | जावरा स्टेट     |                | "           | जु. नो. नं.  | ३४३        |
| २ अमरावद                    | *             | ४    | १    | ०               | प्रतापगढ़स्टेट | "           |              |            |
| ४॥ गाघोला *                 | १०            | ०    | ०    | "               |                | "           |              |            |
| ३ पीलु *                    | ३             | ०    | ०    | "               |                | "           |              |            |
| ५ बालागढा *                 | -             | -    | -    | -               |                | "           |              |            |
| ६ बइ ( तीर्थ )              | -             | -    | -    | -               |                | "           |              |            |

|       |                 |                 |       |     |                                  |     |                                              |
|-------|-----------------|-----------------|-------|-----|----------------------------------|-----|----------------------------------------------|
| माइल. | गामनां नामो.    | था.घर.देरा.उपा. | जीहो. | मा. | नं.                              | वि. | ह.                                           |
| ५     | कणगेटी          | १९              | १     | ०   | इंदोर स्टेट काचो रस्तो जु.नो.नं. | ३४४ |                                              |
| ४     | हरवार           | *               | ६     | ०   | ० ग्वालियरस्टेट                  | "   |                                              |
| ३     | जीरण            | ६०              | १     | १   | "                                | "   | जु.नो.नं. ३४९                                |
|       | प्रतापगढ़ी      | -               | -     | -   | प्रतापगढ़स्टेट                   | "   |                                              |
| २     | अमरावद          | *               | -     | -   | "                                | "   |                                              |
| ६     | पानमोड़ी        | *               | -     | -   | "                                | "   |                                              |
| २     | रठांजणा         | *               | -     | -   | "                                | "   |                                              |
| ४॥    | बैड़ीया         | *               | १०    | १   | ० इंदोर स्टेट                    | "   | मथुरालालजी पोरवाल                            |
| ६॥    | जीरण            | -               | -     | -   | ग्वालियरस्टेट                    | "   |                                              |
| ४॥    | चित्तखेड़ा      | ३९              | २     | १   | "                                | "   |                                              |
| <     | छोटीसादरी =     | १००             | २     | २   | उदयपुर स्टेट                     | "   | जु. नो. नं. ३४६                              |
| ४॥    | चंदोली          | ०               | ०     | ०   | ग्वालियरस्टेट<br>जी. मंदसोर      | "   | नंबरदार हीरा-<br>लालना मकानमां<br>रात रह्या. |
| ९     | विनोता          | ९               | १     | १   | टैक स्टेट                        | "   | जु. नो. नं. ३४७                              |
| ६॥    | निकुम्म         | ६               | १     | ०   | ग्वालियरस्टेट                    | "   | जु. नो. नं. ३४८                              |
| ६     | ( भाँडावथाका )  | ०               | ०     | ०   | उदयपुर स्टेट                     | "   | ओसवालनुं एक<br>घर छे.                        |
|       | आकोला *         |                 |       |     |                                  |     |                                              |
| ६     | मंडफीया         | १               | १     | ०   | ग्वालियरस्टेट                    | "   | जु. नो. नं. ३४९                              |
| ४॥    | भादोडा          | १               | १     | ०   | उदयपुर स्टेट                     | "   | जु. नो. नं. ३५०                              |
| ६     | उमंड            | ०               | ०     | ०   | "                                | "   | जु. नो. नं. ३५१                              |
| २     | दांता *         | ०               | ०     | ०   | "                                | "   | ओसवालनां वे घर छे.                           |
| ६     | करेडा ( तीर्थ ) | १               | १     | १   | "                                | "   | जु. नो. नं. ३५२                              |
|       | निकुम्मथी       | -               | -     | -   | -                                | "   |                                              |
| ६॥    | चिखाड़ा         | *               | १     | १   | टैक स्टेट                        | "   | ओस०नां घर ४० छे.                             |
| १०॥   | संगेसरा         | *               | १     | १   | "                                | "   | ओसवालनां २० धने<br>दिगं०नां ५ घर छे.         |
| ७॥    | आकोला *         | १               | १     | ०   | उदयपुर स्टेट                     | "   | ओस०नां ७५ घर छे.                             |
| ७     | करेडा ( तीर्थ ) | -               | -     | -   | "                                | "   |                                              |


| माइल. | गामनां नामो.     | श्रा. घर. | देरा. | उपा. | जीछो.                  | मा. नं.     | वि. ह.          |
|-------|------------------|-----------|-------|------|------------------------|-------------|-----------------|
| ९     | चरणा             | ०         | ०     | ०    | उद्यपुरस्टेट काचोरस्तो | जु. नो. नं. | ३९५             |
| ९     | बनेहीया          | ०         | ०     | ०    | "                      | "           | ३९४             |
| २॥    | पीपली *          | ०         | ०     | ०    | "                      | "           | ओसवालनां ३ घरछे |
| २॥    | राजावास          | ०         | ०     | ०    | "                      | जु. नो. नं. | ३९९             |
| ६     | कांकरोली         | ३         | ०     | ०    | "                      | "           | ३९६             |
| २     | राजनगर           | ९         | २     | ०    | "                      | "           | ३९७             |
| ६॥    | केलवा            | ०         | ३     | १    | "                      | "           | ३९८             |
| ९॥    | पहावली           | १९        | १     | ०    | "                      | "           | ३९९             |
| २॥    | अंटालीया *       | ७         | ०     | ०    | "                      | "           | ३६०             |
| ६     | झीलवाड़ा         | ३०        | १     | १    | "                      | "           | ३६१             |
| ७     | देसूरी           | २००       | ३     | ९    | जोधपुर स्टेट           | "           | ३६२             |
| ६     | घाणेराव (तीर्थ)  | ४००       | १०    | ७    | "                      | "           | ३६३             |
| ६॥    | सादरी -          | ६००       | ४     | १०   | "                      | "           | ३६४             |
| { ९   | राणपुरजी (तीर्थ) | ०         | ३     | १    | "                      | "           | ,३६९,२३९        |
| ९     | सादरी            | -         | -     | -    | "                      | "           |                 |
| ४     | सुंडाहा          | १७९       | ३     | ३    | "                      | "           | ३६६             |
| ३॥    | कोट              | २९        | १     | १    | "                      | "           | - ३६७           |
| २॥    | वाळी -           | ९००       | ३     | १    | "                      | "           | ३६८             |
| ४     | खुडाला           | २००       | १     | ३    | "                      | "           | ३६९             |
| ६     | सर्दिरु          | २६        | १     | १    | "                      | "           | ३७०             |
| ७.    | स्वीकाणदी००=     | २१०       | १     | २    | "                      | "           | ३७१             |



# श्री विहार वर्णन.



( चतुर्थ खंड )



परिशिष्ट १.


आ बुकमां आवेलां जैनतीर्थोनां अकारादि अनुक्रमथी नामो.

| नाम.             | पृष्ठ.                         | नाम.                 | पृष्ठ.     |
|------------------|--------------------------------|----------------------|------------|
| अगसी             | ६९                             | गुणाया               | ९३         |
| अचलगढ            | ३३, ९७                         | घाणेराव              | ११९; १२७   |
| अंतरिक्षजी       | ३९, ९७                         | घोघा                 | ४, ९९      |
| अयोध्या          | ९९, १०१                        | चंद्रावती            | ९२, ९३     |
| अलहावाद (प्रयाग) | २९, २८, ४६, ९०,<br>९२, ९१, ९४, | जूनागढ               | ७, ६९      |
| आवृ ( देलवाडा )  | ३३, ९७                         | झघडीया               | १२, ६३     |
| ईडर              | २, ३२, ९७                      | तलाजा                | ५, ९९      |
| उज्जैन           | ४९, ९१, १०८, १२४               | देलवाडा ( मेवाड )    | ११७        |
| उपरीआळा          | ३, ९८                          | धुळेवा ( केशरीयाजी ) | १, ३२, ९७  |
| कंपिलपुर         | ४७, ९७                         | नाशिक                | १६, ३४, ७२ |
| करेडा            | ११६, १२६                       | नौरांइ ( रत्नपुरी )  | ६६, १०२    |
| काकंदी           | ६३                             | पटणा                 | ९३         |
| कावी             | १३, ६३                         | प्रभासपाटण           | ७, ६१      |
| कुंडलपुर         | ६३                             | पानसर                | ३, ९८      |
| कुल्पाकजी        | ३८, ९७                         | पालीताणा             | ४, ९९      |
| खंभात            | ११, ६३                         | पावापुरी             | ९३         |
|                  |                                | पोसीना               | २, ३१, ९८  |

| नाम.               | पृष्ठ.                    | नाम.                | पृष्ठ.                |
|--------------------|---------------------------|---------------------|-----------------------|
| बड़                | ११९, १२९                  | मांडवगढ़            | १८, २८, ४९, ७६        |
| बनारस (काशी)       | २९, ४६, ९०,<br>९२, ९४, ९२ | मुंडावा             | ४९, १००               |
| बरेज               | ७, ९, ६१                  | राजगृहीं            | ९३                    |
| बलाकड़             | ९३                        | राण(क)पुर           | ३३, ९७, १२०, १२७      |
| बीचडोद (रत्तलाप)   | ११०                       | रींगणोद             | ११२                   |
| भूख                | १२, ६३                    | लठवाड (सत्रीयकुंड)  | ९३                    |
| भांटक              | ३७, ०७                    | वंथडी               | ७                     |
| भोयणी              | ३, ६०, ९८                 | बळा                 | ४, ९८                 |
| मकसी               | १९, ९१, ७८, १२४           | शिवपूरी (गुरुतीर्थ) | २०, २२, ९१,<br>८२, ८८ |
| मधुरा              | २२                        | शौरीपुर             | १०६, १२३              |
| मधुवन (सम्मेतशिखर) | ९३                        | सिंहपूरी            | ९३, ९८                |
| मङ्गुवा            | ९, ९९                     | सेमलीया             | १११, १२९              |
| मांगरोल            | ७, ६१                     |                     |                       |



## परिशिष्ट २.



आ पुस्तकमां आवेकां मोटां मोटां गामोनुं अन्तर जणावनारुं पत्रक.

गामो.

माइल.

अमदावादथी

साणंद थइने

३७

“

वीरमगाम

७७

वद्वाणकेपथी

पाटडी

३४

वद्वाणकेपथी

लीचडी

१७

“

राणपुर

६९

“

बोटाद

९०

“

वळा

७६

वळाथी

पालीताणा

२८

वळाथी

शिहोर

१४

वळाथी

भावनगर

२४

वळाथी (वरतेज थइने)

घोवा

३३

वळथी

वरवाळा

२०

वळाथी

घोलेरा

३८

भावनगरथी

शिहोर

१४

“

पालीताणा

३०

भावनगरथी

घोवा

११

भावनगरथी

तलाजा

३१

“

दाठा

४४

“

महुवा

९९

महुवाथी

“

जूनागढ

बगसरा

जूनागढथी

जेतपुर

प्रभासपाटण

प्रभासपाटणथी

वरेज

पोरबंदर

धोराजी

राजकोट

राजकोटथी

जेतपुर

धोराजी

(जेतपुर थइने)

जूनागढ

(धोराजी थइने)

जूनागढ

अमरेली

राजकोट

राजकोटथी

भावनगर

जामनगर

माइल.

३७

६७

७९

११९

३१

९

९९

२९

४९

७९

६०

२४

४३

६४

६२

६८

६८

६०

१०७

६२

\* आवी निशानी सिवायनां वधां गामोनी माइलसंख्या ट्रिग्नोमेट्रीकल सर्वे (Trigonometrical Survey) ना नक्षाओं साथे मेलव्हाने आपेली छे.

| गामो.                    | माइल.     | गामो. | माइल.                     |
|--------------------------|-----------|-------|---------------------------|
| राजकोटथी                 | वडवाणकेंय | ६६    | ,, (वांकानेर, ध्रोल यहने) |
| राजकोटथी                 | वांकानेर  | २२    | जामनगर                    |
| वांकानेरथी               | ध्रोल     | ३४    | ,, (राणपुर यहने) त्रोटाद  |
| जामनगरथी                 | ध्रोल     | २२    | ,, (वोलेरा यहने) वला      |
| "                        | मोरबी     | ९६    | ,, (वोलेरा, वला यहने)     |
| "                        | वांकानेर  | ७३    | भावनगर                    |
| मुन्हथी                  | वीरार     | ३७    | ,, (वोलेरा, वला यहने)     |
| "                        | देण       | ७८    | पालीताणा                  |
| "                        | वलसाड     | १३२   | वीरारथी                   |
| "                        | नवसारी    | १९७   | अगासी                     |
| "                        | सुरत      | १७४   | भहचथी                     |
| "                        | मरुच      | २१४   | खंभातथी                   |
| "                        | खंभात     | २७२   | अमदावादथी                 |
| "                        | धोलेरा    | ३०४   | लीच                       |
| "                        | धंधुका    | ३२१   | अमदावादथी                 |
| "                        | राणपुर    | ३३९   | भोयणी                     |
| "                        | सायला     | ३६०   | वीरमगामथी                 |
| "                        | वांकानेर  | ३९८   | उपरीभोला                  |
| "                        | राजकोट    | ४२०   | वीरमगामथी                 |
| "                        | गोँडल     | ४४४   | मांडल                     |
| "                        | जेतपुर    | ४६३   | वीरमगामथी                 |
| "                        | जूनागढ    | ४८२   | लीच                       |
| "                        | वेरावळ    | ५३५   | लीचथी                     |
| " ( राजकोट यहने )        |           |       | पेयापुर                   |
| अमरेशी                   |           |       | कपडवंज                    |
| " ( वांकानेर यहने )      |           |       | गोधरा                     |
| मोरबी                    | ४१९       |       | दाहोद                     |
| ,, (वांकानेर यहने) ध्रोल | ४३२       |       | राजगढ                     |
|                          |           |       | बडनगर                     |
|                          |           |       | उज्जैन                    |
|                          |           |       | मकसी                      |
|                          |           |       | प्रांतिन                  |
|                          |           |       | इंद्र                     |
|                          |           |       | ६४                        |

| गामो.                      | माइल.            | गामो.                  | माइल.                             |
|----------------------------|------------------|------------------------|-----------------------------------|
| अमदावादथी                  | केशरीयाजी        | १२०                    | कर्जत जंकशनथी मुरबाड २६           |
| "                          | उदयपुर           | १९८                    | शाहापुरथी (काचेरस्ते) ,, १५       |
| उदयपुरथी                   | राणकपुरजी        | ४०                     | * ,, (पाकीसडके) ,, २५             |
| पालणपुरथी                  | आबू (देलवाडा)    | ४८                     | नाशिकथी (पींपळगांव थइने) येवला ९७ |
| मुंबईथी                    | कर्जतजंकशन       | ९८                     | " औरंगाबाद ११९                    |
| "                          | पूला             | ११०                    | * „ (नवा) जालना १९८               |
| *                          | सोलापुर          | २६०                    | * „ अंतरिक्षजी(सिरपुर) २३९        |
| *                          | (निजाम)हैद्राबाद | ४६९                    | * अंतरिक्षजीथी आकोला ४२           |
| *                          | कुल्पाकजी        | ९२१                    | * अंतरिक्षजीथी बालापुर ४१         |
| *                          | ठाणा             | २३                     | * आकोलाथी बालापुर १६              |
| "                          | शाहापुर          | ९४                     | * आकोलाथी उमरावती ५९              |
| "                          | नाशिक            | ११४                    | * „ वरधा १२०                      |
| "                          | मालैगांव         | १८०                    | * „ वरोरा १६६                     |
| "                          | धुलीया           | ३११॥                   | * बरोराथी भांडकजी १२              |
| "                          | शिरपुर           | २४३॥                   | * „ चांदा ३०                      |
| "                          | गुजरी            | ३२९                    | * बरोराथी नागपुर ७१               |
| "                          | महुनी छावणी      | ३९९॥                   | * „ इंचोडा ८३                     |
| "                          | इंदोर            | ३६९                    | * „ डीचपळी १४२                    |
| "                          | देवास            | ३९१                    | * „ चिकनूर १७८                    |
| "                          | मकसी             | ४१३                    | * „ कुल्पाकजी २३७                 |
| "                          | गुणा             | ५४१॥                   | * हैद्राबादथी चिकनूर ५९           |
| "                          | शिवपुरी          | ६०३                    | * „ डीचपळी ९६                     |
| "                          | लश्कर            | ६७२                    | * „ जालना २७१                     |
| "                          | घोलपुर           | ७१०॥                   | * जालनाथी जलगांव १००              |
| "                          | आगरा             | ७४६                    | * „ भुसावळ ११९                    |
| उणाथी (घोडबंदर थइने) भईंदर | १४               | * भुसावळथी बुरानपुर ३६ |                                   |
| नीमडीथी                    | कल्याणी जंकशन    | ७                      | * „ खंडवा ७६                      |
| खण्ठाणी जंकशनथी मुरबाड     | २०               | * „ मांडवगढ १७९        |                                   |

| गामो.             | माइल.        | गामो. | माइल.                     |     |
|-------------------|--------------|-------|---------------------------|-----|
| धुलीयायी          | अमलनेर       | २२॥   | झालरा पाटणनी छावणीयी कोटा | ४७  |
| शिरपुर (वाघारी)यी | "            | २८॥   | कोटायी बुंदी              | ३२  |
| अमलनेरयी          | पारोला       | १२    | " देवली                   | ९१  |
| धुलीयायी          | "            | २३    | आगरायी भरतपुर             | ३२  |
| गुजरीयी           | मांडवगढ़     | २३    | " जयपुर                   | १४२ |
| इंदोरयी           | मांडवगढ़     | ४८    | " किसनगढ़                 | २०७ |
| इंदोरयी           | उज्जैन       | ३०    | " अजमेर                   | २२९ |
| * इंदोरयी         | हाटपींपळीया  | २८    | अजमेरथी च्यावर (नया शहर)  | ३३  |
| *हाटपींपळीयायी    | चागली        | १०    | " सोनत                    | ७७  |
| उज्जैनयी          | देवास        | २६    | " पाली                    | १०१ |
| उज्जैनयी          | बडनगर        | ९८    | " शिवांगज                 | १४९ |
| "                 | चदनावर       | ३८    | " शिरोही                  | १७२ |
| महुनी छावणीयी     | चदनावर       | ९३    | " अणादरा                  | १९४ |
| "                 | रत्ताम       | ७८    | " मंडर                    | २१३ |
| "                 | जावरा        | १०१   | शिवपुरीयी झांसी           | ६१  |
| "                 | मंदसोर       | १३१   | " ओरह                     | १३० |
| "                 | निमचनी छावणी | १६३   | " कालपी                   | १९१ |
| मंदसोरयी          | प्रतापगढ़    | २०    | " कानपुर                  | २०० |
| प्रतापगढ़यी       | छोटीसादरी    | ३३॥   | गवालियरयी झांसी           | ६०  |
| छोटीसादरीयी       | करेडा        | ४७॥   | झांसीयी महोबा             | ९६  |
| "                 | कांकरोली     | ७२॥   | " बांदा                   | १२९ |
| "                 | देसूरी       | १०२   | " माणिकपुर जंक्शन         | १९० |
| देसूरीयी          | सादरी        | ९॥    | " अल्हाचाद                | २९२ |
| "                 | चांली        | १९॥   | पंच-मुरेनायी अंबाह        | २०॥ |
| निमचनी छावणीयी    | झालरा पाटणनी |       | " पिनहाट                  | ३७  |
|                   | छावणी        | ८२    | " शौरिपुर                 | ९४  |
| च्यावरा (मालवा)यी | झालरा पाटणनी |       | आगरायी मथुरा              | ३६  |
|                   | छावणी        | ७०    | * " दीली आशरे १२०         |     |

| गामो.       | माइल.         | गामो. | माइल.                 |     |
|-------------|---------------|-------|-----------------------|-----|
| आगरायी      | हायरस         | ३०    | फतेहपुर-हसवांथी बांदा | ४६  |
| "           | अलीगढ़        | ६९    | अलहाबादथी             | ३७  |
| आगरायी      | इटावा         | ७०    | प्रतापगढ़             |     |
| "           | फीरोजाबाद     | २८    | फैजाबाद               |     |
| आगरायी      | शिकोहाबाद     | ४०    | (अयोध्या)             | १०२ |
| "           | मैनपुरी       | ६८    | अलहाबादथी             | ६२  |
| "           | कनौज          | १३०   | "                     |     |
| "           | कानपुर        | १८०   | जौनपुर                |     |
| शिकोहाबादथी | शौरिपुर       | १४    | फैजाबाद (अयोध्या)     | १४४ |
| "           | इटावा         | ३९    | मीरजापुरथी            | ४४  |
| "           | कानपुर        | १३१   | जौनपुरथी              | ९८  |
| "           | कंपिल्पुर     | ३२    | गोरखपुर               |     |
| मैनपुरीथी   | फरहबाद        | ३५    | मीरजापुर              | १२  |
| कनौजथी      | कायमगंज       | ६३    | बनारसथी               | ३२  |
| "           | कंपिल्पुर     | ६०    | बनारसथी               | ८०  |
| झीलीथी      | कानपुर        | २६६   | प्रतापगढ़             |     |
| "           | फतेहपुर-हसवां | ३१३   | फैजाबाद               |     |
| "           | अलहाबाद       | ३८९   | (अयोध्या)             | १४५ |
| "           | बनारस         | ४६९   | जौनपुर                | ३६  |
| "           | ससराम         | ९३६   | फैजाबाद               |     |
| "           | नीमीयाबाट     | ६८७   | (अयोध्या)             | ११८ |
| "           | भासनसोल       | ७४८   | बनारसथी               |     |
| "           | बरदवान        | ८१४   | आजमगढ़                | ९६  |
| "           | कलकत्ता       | ८८९   | गोरखपुर               | १०२ |
| कानपुरथी    | लखनौ          | ४८    | ससराम                 | ७०  |
| कानपुरथी    | हमीरपुर       | ३९    | गया                   | १३८ |
| "           | कब्रई         | ८०    | बनारसथी               |     |
| कानपुरथी    | बांदा         | ७८    | गाजीपुर               | ४५  |

| गामो.         | माहल.                      | गामो.                        | माइल.                    |                            |
|---------------|----------------------------|------------------------------|--------------------------|----------------------------|
| बत्त्यारपुर   |                            | लखीसराय                      |                          |                            |
| जंकशनथी चीहार | २०                         | जंकशनथी लछवाड (क्षत्रीयकुंड) | २०                       |                            |
| चीहारथी       | लखीसराय जंकशन              | २८                           |                          |                            |
| चीहारथी       | रानगही                     | १४                           | क्षत्रीयकुंडथी           | १४                         |
| चीहारथी       | नवादा                      | २२                           | ”                        | चकड़                       |
| रानगहीथी      | ”                          | १९                           | ”                        | गीरदीह                     |
| गयाथी         | ”                          | ३६                           | ”                        | मधुवन                      |
| नवादाथी       | लछवाड<br>(क्षत्रीयकुंड)    | ३२                           | मधुवन (समेत<br>शिखरनी)थी | नीमीयांघाट<br>(दी. क. रोड) |
| पटणाथी        | बत्त्यारपुर जंकशन          | २२                           | मधुवनथी                  | झरीया                      |
| ”             | मोकामा जंकशन               | ४८                           | गोविन्दपुरथी             | झरीया                      |
| ”             | (क्षुल) लखी-<br>सराय जंकशन | ६९                           | कलकत्ताथी                | वालुचर<br>(मुर्शिदाबाद)    |
| लखीसराय       |                            | वालुचर (मुर्शि-<br>दाबाद) थी | १२९                      |                            |
| जंकशनथी नमुइ  | १०                         | चंपापुरी(भागलपुर)            | १३२                      |                            |
| ”             | चकड़                       | चंपापुरी (भाग-<br>लपुर) थी   | लखीसराय जंकशन            |                            |

“ ”

## परिशिष्ट ३.

—४०७—

### आ पुस्तकमां आवेकी पाकी सडको.

| सडको.                             | माइल. | सडको.                             | माइल. |
|-----------------------------------|-------|-----------------------------------|-------|
| उदयपुरथी केशरीयाजी थइने खेरवाडानी | ४८    | थइने जूनागढनी                     | ६८    |
| “ देलवाडा, नाथद्वारा थइने         |       | धोल थइने जामनगरनी                 | ५३    |
| कांकरोलीनी                        | ३६    | वांकानेरनी                        | २२    |
| “ चित्तोडनी                       | ७०    | “ चोटीछा, मूली थइने वटवाण         |       |
| “ जयसमुद्रनी                      |       | केपनी                             | १९    |
| “ वटवाण केपथी लींचडी, राणपुर      |       | जूनागढथी वडालनी                   | ७     |
| थइने बोटाडनी                      |       | “ मालीया, वेरावल थइने             |       |
| राणपुरथी धंधुकानी                 | १८    | प्रभासपाटणनी                      | ९९    |
| पालीताणाथी सोनगढनी                | १४    | धोराजीथी सरदारगढ थइने माणावदरनी   | २६    |
| बोधाथी वरतेज, वला, चरवाळा,        |       | “ मोटीमारड थइने करणानी            | १६    |
| मीमनाथ थइने धंधुकानी              | ७०    | पोरबंदरथी कुतीआणानी               | २६    |
| भावनगरथी बोधानी                   | ११    | मोरबीथी टंकारानी                  | १३    |
| “ तळाजानी                         | ३१    | अमदावादथी साणंद थइने वीरमगामनी    | ३७    |
| “ वरतेज, शिहोर, सोनगढ,            |       | वीरमगामथी मांडलनी                 | १९    |
| नोंघणवद्र थइने कुं-               |       | “ रामपुरानी                       | १२    |
| डलानी                             | ६८    | मस्तव्यी जंबूसरनी                 | ३०    |
| अमरेलीथी चीतडनी                   | ११    | सुरतथी सचीननी                     | ८     |
| बगसराथी जेतपुरनी                  | ३१    | वलसाडथी धरमपुरनी                  | १९    |
| राजकोटथी आटकोट, कोटडा-पीठा,       |       | वापीथी दमणनी                      | ७     |
| बाचरा थइने भावनगरनी               | १०७   | मुंबईथी दादर, अंधेरी थइने भईंदरनी | २७    |
| राजकोटथी गोंडल, जेतपुर, धोराजी    |       | अंधेरीथी घाटकोपरनी                | ९।।   |

\* आवी निशानी विनानी वधी सडको अने तेनी माइलसंख्या ट्रिग्नोमेट्रीकल सर्वे ( Trigonometrical Survey )ना नक्शाओ साथे मेलव्हीने आपेली छे.

| संहिता.                            | माइल. | संहिता.                          | माइल.          |
|------------------------------------|-------|----------------------------------|----------------|
| मुंबई ठाणा, शाहापुर, नाशिक,        |       | * पारोलांधी भुसावळनी             |                |
| मालेगांव, धुलीया, शिरपुर,          |       | धरणगांवथी जलगांवनी               | २०             |
| इंदोर, देवास, मकसी, गुणा,          |       | जलगांवथी भुसावळनी                | १९             |
| शिवपुरी, लक्ष्मी थड्डे आग-         |       | * „ जालना तरफ जापनेर सुधी        | २२             |
| रानी ग्रांटरोड अथवा मुंबई-         |       | * बुरानपुरी भुसावळ तरफ सावदा     |                |
| आगरारोड                            | ७४६   |                                  | सुधी २४        |
| कल्याणी जंकर्शनथी भीमडी (भीवंडी)नी | ७     | * „ खंडवानी                      | ४०             |
| ” ” मुखाडनी                        | २०    | * खंडवाधी मांडवगढ तरफ महेसर सुधी | ६८             |
| * शाहापुरथी „                      | २९    | * आकोलाधी पातूर थड्डे अंतरिक्षनी |                |
| नाशिकथी भगुरकेंग (देवलाली) नी      | ८     | तरफनी                            |                |
| पिपलगांव—तसवंतथी निकाड थड्डे       |       | * पातूरथी बालापुरनी              | १८             |
| येवलानी                            | ३८    | * भांडकथी चांदानी                | १८             |
| चांदवड्ही मनमाडनी                  | १९    | * आ. रो. मा. नं. ७८—६ (जळ-       |                |
| मनमाडधी येवलानी                    | १९    | वाणीया) पासेथी कुक्कशीनी         |                |
| येवलाधी अहमदनगरनी                  | ६८    | आ. रो. मा. नं. ७८—६ (जळवाणीया)   |                |
| „ औरंगाबादनी                       | ९९    | पासेथी बद्वाणीनी                 | २९             |
| मालेगांवथी नांदगांव (पा. २०) थड्डे |       | आ. रो. मा. नं. ४१—७ (गुजरी)      |                |
| ओरंगाबादनी                         | ६२    | पासेथी लुनेरा (मा. १४॥)          |                |
| ” मनमाडनी                          | २३    |                                  | थड्डे घारनी २८ |
| धुलीयाधी चालीशगांवनी               | ३३    | लुनेराधी मांडवगडनी               | ८॥             |
| ” अमलनेरनी                         | २२    | घारधी लुनेरा थड्डे मांडवगडनी     | २२             |
| ” परोलानी                          | २२    | „ राजगडनी                        | २८             |
| अमरनेरथी मारवडनी                   | ६॥    | गोधराधी दाहोदनी                  | ४४             |
| ” पारोला थड्डे बाद्रपरनी           | १८    | महुनी ढावणीथी बद्नावर, रत्लाम,   |                |
| ” चोपडानी                          | २२    | जावरा, मंदसोर थड्डे नीमचनी       |                |
| पारोलाधी धरणगांवनी                 | १९    | ढावणीनी                          | १६३            |
| * „ नशगांवनी                       |       | „ घारनी                          | ३९             |
| * „ पांचोरानी                      |       | मंदसोरथी प्रतापगडनी              | २०             |

सडको.

माइल.

|                             |     |
|-----------------------------|-----|
| * नीमचनी छावणीथी चित्तोड़   |     |
| थइने अजमेरनी                |     |
| „ झालरापाटण छावणीनी         | ८२  |
| झंदोरथी देपालपुरनी          | २३  |
| „ धारनी                     | २७  |
| * „ बागछीनी                 |     |
| * „ हरदानी                  |     |
| * „ खंडवा तरफ डरवान सुधी    |     |
| „ उज्जैन तरफ सांमेर सुधी    | १६  |
| * देवासथी भोपालनी           |     |
| „ उज्जैननी                  | २४  |
| उज्जैनथी आगरनी              | ४०  |
| „ बडनगरनी                   | २८  |
| बडनगरथी बदनावरनी            | ११  |
| आ. रो. मा. नं. ४९-५ (मकसी)  |     |
| पासेथी तराणानी              | १०  |
| तराणाथी कायथानी             | ७   |
| शाजापुरथी बेडछानी           | १०  |
| सारंगपुरथी आगरनी            | ३२  |
| * आगरथी झालरापाटणनी         |     |
| झालरापाटण छावणीथी कोटानी    | ४७  |
| कोटाथी बारानी               | ४४  |
| „ बुंदी थइने देवलीनी        | ९१  |
| * देवलीथी जयपुरनी           |     |
| * „ अजमेरनी                 |     |
| अजमेरथी नयाशहेर ( ब्यावर ), |     |
| सोजत, पाली, शिवगंज, शिरोही, |     |
| अणाद्रा थइने मंडार सुधीनी   | २१३ |

सडको.

माइल.

|                                 |     |
|---------------------------------|-----|
| पचोरथी शुजालपुरनी               | २२  |
| आ. रो. मा. नं. ल. ११०           |     |
| ( ब्यावरा ) पासेथी नरसिंगढनी    | १८  |
| ब्यावराथी राजगढ स्टेटनी         | १४  |
| * „ भोपालनी                     |     |
| आ. रो. मा. नं. १६४-४ ( देहरदा ) |     |
| पासेथी इसागढ ( मा. २९ )         |     |
| थइने पछारनी                     |     |
| शिवपुरीथी झांसीनी               | ६१  |
| „ श्योपुरनी                     | ६८  |
| „ नरवरनी                        | २३  |
| सतनवाडाथी „                     | १६  |
| गवालियरथी भीडनी                 | ९०  |
| * „ झांसीनी                     |     |
| पंच-मुरेनाथी अंब्राह, सोनी थइने |     |
| भीडनी                           | ६०  |
| अंब्राहथी पिनहाटनी              | १९  |
| आगराथी भरतपुर, जयपुर, किसनगढ    |     |
| थइने अजमेरनी                    | २२५ |
| भरतपुरथी ब्यानानी               | २६  |
| „ मथुरानी                       | २४  |
| „ फतेहपुर सीकरीनी               | १९  |
| आगराथी „                        | २४  |
| „ मथुरा थइने वृन्दावननी         | ४१  |
| „ हाथरस ( मा. ३९ ) थइने         |     |
| अलीगढनी                         | ६१  |
| „ इटावानी                       | ७०  |

| मार्ग.                             | मार्ग. | मार्ग.                            | मार्ग. |
|------------------------------------|--------|-----------------------------------|--------|
| आगमार्थी कर्त्तव्याद, शिक्षाहायाद, |        | अल्हावादयी चारानी                 | १६     |
| केनुगी, कर्त्तव्याद यदने           | १८०    | द्रुपी यदने जीनपुरनी              | ६३     |
| कानपुरनी                           |        | प्रतापगढ़ यदने केनावाद            |        |
| शिक्षाहायादयी एडानी                | ३३     | ( अयोध्या) नी                     | १०३    |
| द्युषार्थी भीडनी                   | ३९     | केनावाद ( अयोध्या) एडानीनी        | ८२     |
| इतीमध्यी कल्पावाद यदने कायमगंतनी   | ५३     | गोपीगंतनी पीरजापुरनी              | १२     |
| कानपुरणी स्त्रीनीनी                | ४८     | ओराइना यामापी मीरजापुरनी          | ८      |
| प्रामीभी भोए, काली यदने            |        | मीरमापुरणी जीनपुरनी               | ४४     |
| कानपुरनी                           | १२०    | जीनपुरणी गोरखपुरनी                | ९८     |
| भोट्यी नाईनीनी                     | १९     | इनारसी भीरमापुरनी                 | १२     |
| वालीगी हमीपुरनी                    | २८     | ,, जीनपुरनी                       | ५६     |
| प्रांपीवी देवीयानी                 | १७     | ,, आतमगढ़ यदने गोरखपुरनी          | १०२    |
| * „ गदपुरनी                        |        | „ गार्मापुरनी                     | ४९     |
| * „ निक्षुर यदने नवजगुरनी          |        | गामीपुरणी वक्सरनी                 | २७     |
| “ घटनानीउर, नवगांव छागी            |        | वक्सरी आरानी                      | ४४     |
| यदने बहोदानी                       | ९८     | * आरापी पटगानी                    |        |
| “ घटनानीउर, घनाई, हुल-             |        | पटगानी गयानी                      | १६     |
| भुल यदने बहोदानी                   | ९९     | नगापी नवादानी                     | ३६     |
| * हुगाल्पुरणी नवगंतनी              |        | नवादापी बीहारनी                   | १३     |
| बोहानी बहोदानी                     | १३     | बीहारणी दसन्यापुर भेसानी          | २०     |
| बोहानी बहोदानी                     |        | गयानी दीर्ठी-दलहाता रोट शुर्खीनी  | १९     |
| (क्षण) बोहानी दीर्ठीपुर यदने       |        | पटलापी योवधासा यदने बहुन भेसानी   | १९     |
| बीहारणी                            | १३     | बहुन (दीर्ठीपुराण) भेसानी भगा-    |        |
| बीहारणी बालिहारा भेसानी            | ११     | भुरा (बंगारी) नी                  | ११     |
| “ बहुहानी                          | १८     | भगद्दु (बंगारीपी) बालुचर (पुर्णि- |        |
| “ बहुहानी                          | १८     | दालहु नी                          | १२     |

| संडको.               | माइल. | संडको.               | माइल.          |
|----------------------|-------|----------------------|----------------|
| जमुइथी चकड़नी        | ३०    | कलकत्ताथी बरदवान,    | आसनसोल;        |
| हजारीबागथी गीरीडीहनी | ७०    | नीमीयावाट,           | ससराम, बनारस,  |
| राजबीटाथी झरीयानी    | १७    | अल्हाबाद,            | फतेहपुर-हसवां, |
| गोविंदपुरथी झरीयानी  | १२    | कानपुर यहने दील्हीनी | ८८५            |



# विहार वर्णन।

संचर।

| गाम | लक्षण | मुख्य सं-स्थानों | आगेवान ग्रहस्थ | सदृशक के काढी रस्तों | उत्तरचानु स्थान | विशेष हकीकत | २७ |
|-----|-------|------------------|----------------|----------------------|-----------------|-------------|----|
| १   | ३     | १५               | ८              | १५                   | १५              | १५          |    |
| २   | २     | १६               | ८              | १६                   | १६              | १६          |    |
| ३   | १     | १७               | ८              | १७                   | १७              | १७          |    |
| ४   | ०     | १८               | ८              | १८                   | १८              | १८          |    |
| ५   | १     | १९               | ८              | १९                   | १९              | १९          |    |
| ६   | २     | २०               | ८              | २०                   | २०              | २०          |    |
| ७   | ३     | २१               | ८              | २१                   | २१              | २१          |    |
| ८   | ४     | २२               | ८              | २२                   | २२              | २२          |    |
| ९   | ५     | २३               | ८              | २३                   | २३              | २३          |    |
| १०  | ६     | २४               | ८              | २४                   | २४              | २४          |    |
| ११  | ७     | २५               | ८              | २५                   | २५              | २५          |    |
| १२  | ८     | २६               | ८              | २६                   | २६              | २६          |    |
| १३  | ९     | २७               | ८              | २७                   | २७              | २७          |    |
| १४  | १०    | २८               | ८              | २८                   | २८              | २८          |    |
| १५  | ११    | २९               | ८              | २९                   | २९              | २९          |    |
| १६  | १२    | ३०               | ८              | ३०                   | ३०              | ३०          |    |
| १७  | १३    | ३१               | ८              | ३१                   | ३१              | ३१          |    |
| १८  | १४    | ३२               | ८              | ३२                   | ३२              | ३२          |    |
| १९  | १५    | ३३               | ८              | ३३                   | ३३              | ३३          |    |
| २०  | १६    | ३४               | ८              | ३४                   | ३४              | ३४          |    |
| २१  | १७    | ३५               | ८              | ३५                   | ३५              | ३५          |    |
| २२  | १८    | ३६               | ८              | ३६                   | ३६              | ३६          |    |
| २३  | १९    | ३७               | ८              | ३७                   | ३७              | ३७          |    |
| २४  | २०    | ३८               | ८              | ३८                   | ३८              | ३८          |    |
| २५  | २१    | ३९               | ८              | ३९                   | ३९              | ३९          |    |
| २६  | २२    | ४०               | ८              | ४०                   | ४०              | ४०          |    |
| २७  | २३    | ४१               | ८              | ४१                   | ४१              | ४१          |    |
| २८  | २४    | ४२               | ८              | ४२                   | ४२              | ४२          |    |
| २९  | २५    | ४३               | ८              | ४३                   | ४३              | ४३          |    |
| ३०  | २६    | ४४               | ८              | ४४                   | ४४              | ४४          |    |
| ३१  | २७    | ४५               | ८              | ४५                   | ४५              | ४५          |    |
| ३२  | २८    | ४६               | ८              | ४६                   | ४६              | ४६          |    |
| ३३  | २९    | ४७               | ८              | ४७                   | ४७              | ४७          |    |
| ३४  | ३०    | ४८               | ८              | ४८                   | ४८              | ४८          |    |
| ३५  | ३१    | ४९               | ८              | ४९                   | ४९              | ४९          |    |
| ३६  | ३२    | ५०               | ८              | ५०                   | ५०              | ५०          |    |
| ३७  | ३३    | ५१               | ८              | ५१                   | ५१              | ५१          |    |
| ३८  | ३४    | ५२               | ८              | ५२                   | ५२              | ५२          |    |
| ३९  | ३५    | ५३               | ८              | ५३                   | ५३              | ५३          |    |
| ४०  | ३६    | ५४               | ८              | ५४                   | ५४              | ५४          |    |
| ४१  | ३७    | ५५               | ८              | ५५                   | ५५              | ५५          |    |
| ४२  | ३८    | ५६               | ८              | ५६                   | ५६              | ५६          |    |
| ४३  | ३९    | ५७               | ८              | ५७                   | ५७              | ५७          |    |
| ४४  | ४०    | ५८               | ८              | ५८                   | ५८              | ५८          |    |
| ४५  | ४१    | ५९               | ८              | ५९                   | ५९              | ५९          |    |
| ४६  | ४२    | ६०               | ८              | ६०                   | ६०              | ६०          |    |
| ४७  | ४३    | ६१               | ८              | ६१                   | ६१              | ६१          |    |
| ४८  | ४४    | ६२               | ८              | ६२                   | ६२              | ६२          |    |
| ४९  | ४५    | ६३               | ८              | ६३                   | ६३              | ६३          |    |
| ५०  | ४६    | ६४               | ८              | ६४                   | ६४              | ६४          |    |
| ५१  | ४७    | ६५               | ८              | ६५                   | ६५              | ६५          |    |
| ५२  | ४८    | ६६               | ८              | ६६                   | ६६              | ६६          |    |
| ५३  | ४९    | ६७               | ८              | ६७                   | ६७              | ६७          |    |
| ५४  | ५०    | ६८               | ८              | ६८                   | ६८              | ६८          |    |
| ५५  | ५१    | ६९               | ८              | ६९                   | ६९              | ६९          |    |
| ५६  | ५२    | ७०               | ८              | ७०                   | ७०              | ७०          |    |
| ५७  | ५३    | ७१               | ८              | ७१                   | ७१              | ७१          |    |
| ५८  | ५४    | ७२               | ८              | ७२                   | ७२              | ७२          |    |
| ५९  | ५५    | ७३               | ८              | ७३                   | ७३              | ७३          |    |
| ६०  | ५६    | ७४               | ८              | ७४                   | ७४              | ७४          |    |
| ६१  | ५७    | ७५               | ८              | ७५                   | ७५              | ७५          |    |
| ६२  | ५८    | ७६               | ८              | ७६                   | ७६              | ७६          |    |
| ६३  | ५९    | ७७               | ८              | ७७                   | ७७              | ७७          |    |
| ६४  | ६०    | ७८               | ८              | ७८                   | ७८              | ७८          |    |
| ६५  | ६१    | ७९               | ८              | ७९                   | ७९              | ७९          |    |
| ६६  | ६२    | ८०               | ८              | ८०                   | ८०              | ८०          |    |
| ६७  | ६३    | ८१               | ८              | ८१                   | ८१              | ८१          |    |
| ६८  | ६४    | ८२               | ८              | ८२                   | ८२              | ८२          |    |
| ६९  | ६५    | ८३               | ८              | ८३                   | ८३              | ८३          |    |
| ७०  | ६६    | ८४               | ८              | ८४                   | ८४              | ८४          |    |
| ७१  | ६७    | ८५               | ८              | ८५                   | ८५              | ८५          |    |
| ७२  | ६८    | ८६               | ८              | ८६                   | ८६              | ८६          |    |
| ७३  | ६९    | ८७               | ८              | ८७                   | ८७              | ८७          |    |
| ७४  | ७०    | ८८               | ८              | ८८                   | ८८              | ८८          |    |
| ७५  | ७१    | ८९               | ८              | ८९                   | ८९              | ८९          |    |
| ७६  | ७२    | ९०               | ८              | ९०                   | ९०              | ९०          |    |
| ७७  | ७३    | ९१               | ८              | ९१                   | ९१              | ९१          |    |
| ७८  | ७४    | ९२               | ८              | ९२                   | ९२              | ९२          |    |
| ७९  | ७५    | ९३               | ८              | ९३                   | ९३              | ९३          |    |
| ८०  | ७६    | ९४               | ८              | ९४                   | ९४              | ९४          |    |
| ८१  | ७७    | ९५               | ८              | ९५                   | ९५              | ९५          |    |
| ८२  | ७८    | ९६               | ८              | ९६                   | ९६              | ९६          |    |
| ८३  | ७९    | ९७               | ८              | ९७                   | ९७              | ९७          |    |
| ८४  | ८०    | ९८               | ८              | ९८                   | ९८              | ९८          |    |
| ८५  | ८१    | ९९               | ८              | ९९                   | ९९              | ९९          |    |
| ८६  | ८२    | १००              | ८              | १००                  | १००             | १००         |    |

नोट—विशेष हकीकतां स्थानकरासी तथा दिग्ंबरीओनी धार्मिक संस्थाओं, जैन तीर्थों, त्यां मराठा नेवाळो, तीथों संबंधी केटलीक हकी-

के लिए ४२ नो विशेष उपयोगी हकीकतों लखडी.

शुद्धिपत्रक.

A decorative horizontal line featuring a central floral or circular motif, flanked by two smaller, symmetrical shapes.

| पु. | पं. | अशुद्ध.    | शुद्ध.         | पु. | पं. | अशुद्ध.      | शुद्ध.        |
|-----|-----|------------|----------------|-----|-----|--------------|---------------|
| ३   | २   | २९         | ६० १ २         | ४७  | २२  | बिछामढी      | बिछावंदी      |
| ३   | ९   | ० १ १      | १ १ १          | ४७  | २७  | झाराटार      | झालाटाला      |
| ३   | १८  | १००        | ४००            | ४७  | २८  | मउवा         | महुवा         |
| ९   | ६   |            | कोलीआकथी       | ४८  | ४   | दोपा         | दौसा          |
| ९   | २३  | ६भुवा      | { ६भुवा        | ४८  | ५   | मौनपुरा      | मोहनपुर       |
| ९   | २४  | ६आंत्रा    | { ६आंत्रा      | ४८  | १०  | ठीकरीया      | ठीकरी         |
| ९   | २५  |            | कुँडलायी       | ४८  | २१  | सीराधना      | सराधना        |
| <   | ९   | पाटणवाल    | पाटणवाव        | ४८  | २३  | खरवा         | खिरवा         |
| १६  | १०  | ९२-२थी     | ९१-२थी         | ४८  | २८  | झोटा         | जुंटा         |
| १६  | २७  | १७९-६      | १७९-६थी        | ४९  | ४   | मुंडावा      | २ मुंडावा     |
| १९  | ३   | २०         | २९             | ४९  | १०  | सकोरावादथी   | शिकोहावादथी   |
| १९  | ६   | जी. उज्जैन | जी. शानापुर    | ४९  | १२  | "            | "             |
| १९  | १४  | "          | राजगढ स्टेट    | ५४  | २२  | सुरभुरपुर    | बरमडपुर       |
| १९  | १८  | २४९-४      | २४९-३          | ५७  | ११  | अने          | अने ४         |
| १९  | २१  | २४३-४      | २४३-३          | ६२  | २१  | लग. २४       | २२            |
| २०  | ६   | समेला      | सुमेला         | ७०  | २२  | याय छे       | थाय छे        |
| २०  | <   | १६६-६      | १६६-५          | ७४  | २२  | देशमां       | खानदेशमां     |
| २०  | <   | लुकवास     | लुकवास         | ७६  | १३  | ३०           | २८            |
| २०  | १०  | पचार       | पछार           | ७७  | ३   | १९॥          | १३॥           |
| २१  | २१  | ४          | १४             | ७७  | १७  | धार, बदनावर, | बदनावर,       |
| ३४  | <   | आटगाम      | अटगाम          | ७८  | १८  | ४३-९।        | ४३-९॥।        |
| ३४  | २९  | बरनां छे.  | बरनां वर छे.   | ८०  | ६   | शुजलपुर      | शुजालपुर      |
| ३४  | ६   | कामारेडी   | कामारेडी २     | ८०  | २२  | मृत्तिओ      | मृत्तिओ       |
| ४२  | २१  | १४।        | १४॥            | ९३  | २३  | शिरसा        | शिरसाला       |
| ४६  | २   | सकोरावाद   | शिकोहावाद      | १०४ | ११  | (मा. ७०)     | (मा. ४७)      |
| ४६  | २   | इटावा,     | इटावा, कानपुर, | १०५ | १२  | हडीयाखेडामां | मुडीयाखेडामां |
| ४७  | ११  | गिरोद      | गिहरोर         | ११० | १   | (मा. २४)     | (मा. २२)      |
| ४७  | १२  | सकोहावाद   | शिकोहावाद      | १२६ | १६  | ९ १ १        | ९ १ ०         |

# Shree Yashovijay Jain Granthmala.

## श्रीयशोविजय जैन ग्रंथमाला

### सूचीपत्र ।

#### संस्कृत.

#### नाम.

#### कीमत.

|                                                             |     |     |     |             |
|-------------------------------------------------------------|-----|-----|-----|-------------|
| १ प्रमाणनयतत्त्वालोकालङ्कार ( मूळ )                         | ... | ... | ... | ... ०-८-०   |
| २ गुर्वाचिली                                                | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| ३ रत्नाकरावतारिका-ये परिच्छेद टिप्पणपठिजका सहित             | ... | ... | ... | ... १-०-०   |
| ४ सिद्धहेमशब्दानुशासन-(मूळ)                                 | ... | ... | ... | ... ०-५-०   |
| ५ मुद्रितकुमुदचन्द्रप्रकरण                                  | ... | ... | ... | ... ०-८-०   |
| ६ जैन स्तोत्रसंग्रह भाग २                                   | ... | ... | ... | ... ०-१२-०  |
| ७ क्रियारत्नसमुच्चय                                         | ... | ... | ... | ... २-०-०   |
| ८ श्रीसिद्धहेमव्याकरणसंबोधी अकारादिक्रम                     | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| ९ कविकल्पद्रुम                                              | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| १० सम्मतिकालिथप्रकरण ( भाग १ )                              | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| ११ श्रीजगद्गुरुकाव्य                                        | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| १२ शालिभद्रचरित्र                                           | ... | ... | ... | ... १-०-०   |
| १३ पर्वकथासंग्रह                                            | ... | ... | ... | ... ०-६-०   |
| १४ षड्दशानसमुच्चय                                           | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| १५ शीलदूतकाव्य                                              | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| १६ निर्भयभीमव्यायोग                                         | ... | ... | ... | ... ०-४-०   |
| १७ श्रीशान्तिनाथचरित्र-पद्ध                                 | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| १८ गुरुगुणरत्नाकरकाव्य                                      | ... | ... | ... | ... ०-८-०   |
| १९ उपदेशतरहिणी                                              | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| २० महिनाथमहाकाव्य                                           | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| २१ श्रीपीर्वनाथ चरित्र-पद्ध                                 | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| २२ नेमिनाथ महाकाव्य ( पत्राकारे तथा पुस्तकाकारे )           | ... | ... | ... | ... ०-१२-०  |
| २३ विशेषावद्यक ( भाष्य, सर्वोक्त २५-२७-२८-३१-३३-३५-३७-३९ )  | ... | ... | ... | ... ४०- ०-० |
| २४ अभिधानचितामणि कोश ( भाग १ लो स्वेष्ट-टोका सहित )         | ... | ... | ... | ... ४-०-०   |
| २५ अभिधानचितामणि ( बीजो भाग )                               | ... | ... | ... | ... ३-०-०   |
| २६ रत्नचूदकथा ( पत्राकारे, ऐलोकबद्ध श्रीज्ञानसागरसूरि कृत ) | ... | ... | ... | ... ०-८-०   |
| २७ पृथ्वीचंद्रचरित्र ( यत्प्राजगणितृत )                     | ... | ... | ... | ... २-०-०   |

|    |                                                                                                               |        |
|----|---------------------------------------------------------------------------------------------------------------|--------|
| २८ | उत्तराध्ययनसूत्र भा. १ लो (कमलधंबती टीकायुक्त)                                                                | ३-८०   |
| २९ | " भा. २ जो                                                                                                    | ३-८०   |
| ३० | विवेकमंजरी-प्रथम भाग ।                                                                                        | २-०-०  |
| ३१ | श्रीधर्ममहोदय                                                                                                 | ०-४-०  |
| ३२ | शृंगारवैराग्यतरङ्गिणी...                                                                                      | भेट    |
| ३३ | पर्युपणाशादिका व्याख्यान                                                                                      | भेट    |
| ३४ | योगशास्त्र (सोसायटीवालुं) अंक छडो                                                                             | ०-१२-० |
| ३५ | शान्तिनाथचरित्र (योगाद्येवालुं) चार अंक प्रथेकता                                                              | ०-१०-० |
| ३६ | उपमितिभवप्रपञ्चाकथा (योसायटीवालुं) प्रथेक अंकना                                                               | ०-१०-० |
| ३७ | प्राकृतमार्गोपदेशिका                                                                                          | १-४-०  |
| ३८ | जैनतत्त्वज्ञानम्                                                                                              | भेट    |
| ३९ | स्यादिशब्दसमुच्चय                                                                                             | ०-१२-० |
| ४० | जैनस्तोत्ररत्नाकर                                                                                             | ०-४-०  |
| ४१ | चम्पकश्रेष्ठि कथा (पत्राकरि) ...                                                                              | ०-८-०  |
| ४२ | जैन तर्कवाचिक (शान्त्याचार्थनी टीकायुक्त) जैन न्यायनो अन्वेष प्रयं छे, प्रवेश करनाराओने गाए खास उपयोगी छे ... | २-०-०  |

### हिन्दी.

|    |                                      |        |
|----|--------------------------------------|--------|
| ४३ | जैनतत्त्वदिग्दर्शन                   | ०-३-८  |
| ४४ | जैनशिक्षादिग्दर्शन                   | ०-४-०  |
| ४५ | पुरुषार्थदिग्दर्शन                   | ०-४-०  |
| ४६ | इन्द्रियपराजयदिग्दर्शन               | ०-४-०  |
| ४७ | तेरापंथ-मतसमीक्षा                    | ०-८-०  |
| ४८ | तेरापंथ-हितशिक्षा                    | ०-४-०  |
| ४९ | शिक्षाशतक (कविता)                    | ०-१-०  |
| ५० | विवेकविलास                           | २-०-०  |
| ५१ | गौतमपृच्छा                           | ०-१२-० |
| ५२ | धर्मशिक्षा                           | १-०-०  |
| ५३ | जैन रामायण...                        | ४-०-०  |
| ५४ | विजयप्रशस्तिस्तार                    | ०-६-०  |
| ५५ | जैनधर्मप्रकाश स्तवनावली              | ०-२-०  |
| ५६ | आदर्श-साधु...                        | १-४-०  |
| ५७ | जैनसाहित्यसम्मेलन कार्यविवरण भा. १-२ | १-०-०  |
| ५८ | ब्रह्मचर्यदिग्दर्शन                  | ०-८-०  |
| ५९ | गंगाधरजी के असत्य आक्षेपों के उत्तर  | ८-१-०  |
| ६० | अहिसादिग्दर्शन                       | ८-८-०  |
| ६१ | इन्द्रियपराजयदिग्दर्शन मराठी         | भेट    |

